



श्रीमद् बुद्धिसागरसुरिजी मधमाला प्रयाक ५७-५८

परमपंडित श्री देवचंद्रजीकृत

# आगमसारोद्धार.

तथा

## अध्यात्मगीता.

कुवरविजयजी (अमीकुवर) कृत ट्वासह

शा छगनलाल लक्ष्मीचंद-यदुना

शा प्रेमचंद दलसुखभाइ-पादराना

एमनी द्रव्य स्हायथी

छपाथी प्रसिद्ध करनार

श्री अध्यात्मज्ञानप्रसारक मंडळ

वकील मोहनलाल दीमचंद-पादरा

१९७८

सन १९२२

किंमत ०-६-०

पुस्तक मळयानु देवाणु —

वकील मोहनलाल हीमचद

मु पादरा ( गुजरात )

---

यडोदरा-गिवाडुरामा एहाणामिच एहीम प्रथमा विरलम इ  
आशाराम टकरे प्रधाचकने माटे ता २६-५-२९ ना रोम  
छानी प्रविद् वयुं

---

## प्रस्तावना.



अभ्यात्मज्ञानरसिक द्रव्यानुयोगना समर्थ  
ज्ञाता श्रीमद् देवचन्द्रजी महाराजनुं नाम भाग्येज  
कोइ जैनथी अजाण्यु दशे, आगम ज्ञाननी  
कुचीर्य आगमसार नामनो ग्रथ तेओथ्रीए  
सवत १७७६ ना फागण मासया मोटाकोट-  
मरोट-मां चोमासु रहीने वनावेल छे आ  
ग्रथनी उत्तमता ग्रथ पोतेज सिद्ध करे छे तेनी  
प्रसशा करवी ते सोनाने गील्ट करवा जेतु छे  
जे ग्रथ वाचवाथी जणाइ आरशे आ ग्रथ  
अभ्यात्मज्ञानरसिक श्रीमद् युद्धिसागर सूरिजी  
महाराजना सदुपदेशयो बहु तालुके पादराना  
शा छगनलाल लक्ष्मीचद ता पादराना शा

प्रेमचन्द दलमुखभाइए सँ १९६७ नी सालमा  
 छपावी तेनी १०००) नकल भेट तरीके आपी  
 हती तमाम नकल खपी जवापी अने तेनी  
 घर्णा मागणी चात्रु रहेवापी बक्त सूरिजी  
 महाराजना सदुपदेशथी तेनी आ बीजी आहृती  
 पोतानाज खर्चे छपाववा सदर घने ग्रहस्थीनी  
 इच्छा थवापी महले आ अती उपयोगी ग्रथनी  
 बीजी आहृती बहार पाटी छे ते माटे ते घने  
 ग्रहस्थीने धन्यवाद घटे छे

आ ग्रथ प्रकरण रत्नाकर पहेला भागमा  
 छपायलो छे तेमा तथा पहेली आहृतीमा  
 प्रतिमापूजा तथा गुणस्नानक विचार नामना  
 अगत्यना विषयो छपायला नहोता पण ते  
 पछी श्रीमद् देवचन्द्रजी महाराजना घनावेला

तमाम ग्रथो छपावचानी प्रहृती करतां आगम-  
 सार ग्रथनी घणी प्रतो भेगी करी जेमा  
 सुरतना श्री मोहनलालजी महाराजना भंडार-  
 माथी वे प्रतो न ४०९-५६३ नी मळी तथा  
 प० श्री लाभविजयजी पासेथी एक प्रत तेमज  
 पादराना भंडारमाथी एक प्रत मळो ते चारे  
 प्रतोमा आ ग्रथना पृष्ठ ५५ नी पहेली लीटीथी  
 शरु थतो प्रतिमापुजानो तथा पृष्ठ २०४ थी  
 शरु थतो गुणस्थानरु विचार ए बने विषयो  
 दाखल हता तेथी आ ग्रंथमां ते जे ते स्थळे  
 दाखल करी लेवामा आवेला छे पादराना  
 भंडारनी प्रत तथा प लाभविजयजी वाळो  
 प्रत तेओथीना पादराना सग्रहमां मौजुद छे  
 हालनी मोघवारीना लीधे आ ग्रंथनी

पढतर किमत ०-२०-० आवेल छता तेनो  
 विशेष लाभ लेवाय तेन्ना माटे मढळना  
 नियम मुजर पढतर्या ओछी मात्र र ०-६ ०  
 किमत राखवामां आवी छे आन्मार्थी जनो  
 तेनो सारी रीते लाभ छेत्ते एवी आशा छे

आगमसारनी पहेली आठ्ठीमां श्रीमद्  
 देवचद्रजी महाराजनो बनावेळ अध्यान्मर्गता  
 ग्रथ टवा सह दाखळ कर्षो हतो पण हालमा  
 सदर ग्रथ उपर श्री कुबरविजयजी अपर नाप  
 अमीकुबरजी माहाराजनो बनावेलो टवो पन्नी  
 आववायी ने ते बिस्तारपुर्वक उत्तम रीते  
 लखायलो होवायी तेटवो आ ग्रथमां दाखळ  
 करवा अमारा परोपकारी गुरुमहाराज श्रीमद्  
 सूरिजी महाराजे प्रेरणा करवायी

ते दाखल करेल छै ने ते एक वखत अवश्य  
बाची जवा आग्रहपूर्वक भलामण छै

आ ग्रथ छपाववामां उमेदाना शेठ  
फुलभाइ मानभाइ जेओ आत्मज्ञाननी रुची  
वाळा छै तेओए रु १००) आपेला छै तेमनो  
तेमज गाम उछदनी वाइ माणेक ते गा  
नेमचद मोतीचदनी दीकरीए रु ५०)  
आपेला छै तेमनो आभार मानवामां आवे छै

छैवटे आ उपयोगी ग्रथ बहार पाडवा  
माटे प्रेरणा करतार परम पुज्य गुरु श्री  
बुद्धिसागरसूरिजी माहाराजनो उपकार मानी  
आ प्रस्तावना पुर्ण करवामा आवे छै

पादरा-अक्षय } वकील मोहनलाल  
वृत्तिया १९७८ } हीमचद





# शुद्धिपत्रक.

पृष्ठ	छाँटी	अशुद्ध	शुद्ध
१८	१३	गुण अनता छे	गुण एक छे गुण अनता छे
१९	९	पर्याय छे	पर्याय छे ते अनेक-पण छे
२३	९	नपी	नपी, एमज आकाशास्तिकायने विषे आकाशनाज म्ब द्रव्यादिक चार छे पण बीनामा पाच द्रव्यना नपी
३०	१४	द्रव्यक्षेत्र	स्वक्षेत्र



९१	१ एग	एम
९७	१४ ( छेडे उमेरु )	एम नयचक्रमारमा बहु छे
९८	११ नैगमे	शुद्ध नैगमे
१०३	१० निर्गुणगो	निर्गुणगो
१०६	२ माटे	माटे
११०	२ परद्रव्यना	परद्रव्यना
११२	११ युगगत	युगपत्
११५	१२ रह्यो छे	रह्यो छे तथा अव र्मास्तिकायनो एरु प्रदेश रह्यो छे
११५	१४ कोइ द्रव्य	कोइ द्रव्य कोइ द्रव्य
११६	७ धर्मास्तिकाय	धर्मास्तिकाय
१२४	९ सागरोपमना	सागरोपमनु छे तेना

१४३	११ पोषान
१४५	३ उत्साग
१६४	८ तना
१६७	७ षास्त्रिनु
१७१	१३ ९ दे
२११	८ एहवी
२१२	१३ तेहनो
२२१	११ अज्याक
२५४	७ धन्य
२६१	७ पूण

पोषाने
उत्सर्ग अने ते
तवा
षास्त्रि ते मोक्षनु
९ गणिविनय ९ दे
एहनी
तेहनो
अज्यापक
स्वध
पूर्व

# श्री अध्यात्मज्ञानप्रसारक मंडल तरुथी

भीमद् युद्धिसागरभूरिच मन्थभाषाभा

मगद धयेला मन्थो

अथाक	पृठ	किमत
१ क लजनसमद भाग १ लो	२००	०-८-०
X १ अध्यात्म व्याख्यानभाषा	२०६	०-४-०
X २ लजनसमद भाग २ ले	३३६	० ८-०
X ३ लजनसमद भाग ३ ले	२१५	० ८-०
X ४ समाधि शतकम्	३४०	०-८-०
X ५ अनुभव परिचरी,	२४८	०-८ ०
६ आत्मप्रदीप	०१५	०-८ ०
X ७ लजनसमद भाग ४ लो	३०६	० ८-०
८ परमात्मदर्शन	४३२	० १२ ०
X ९ परमात्मभयोति	५००	० १२ ०
X १० तरुमिद्दु	२३०	०-४ ०
X ११ सुखानुराग (आवृत्ति लील)	२४	०-१-०
X १२-१३ लजनसमद भाग ५ लो		
तथा ज्ञानदीपिका	१६०	० १-०

X ૧૪	તીર્થવ્રતનું વિમાન (આ ખીણ)૬૪	૦ ૧ ૦
X ૧૫	અધ્યાત્મ બાજનસમૃદ્ધ	૧૬૦ ૦ ૧-૦
X ૧૬	યુગ્મેષ	૧૩૨ ૦-૪-૦
X ૧૭	વસ્તુજ્ઞાનદીપિકા	૧૨૪ ૦-૧-૦
	૧૮ મહુનીસમૃદ્ધ બા. ૧	૧૧૨ ૦-૩ ૦
X ૧૯-૨૦	આવધર્મસ્વરૂપ ભાગ (આટલિ ત્રીણ)	૧-૨ ૪૦-૪૦-૧-૦
X ૨૧	બાજન પદ સમૃદ્ધ ભાગ ૬ કૃો	૨૦૮ ૦ ૧૨ ૦
	૨૨ વચનામૃત	૩૦૮ ૦ ૧૪ ૦
	૨૩ યોગદીપક	૨૬૮ ૦ ૧૪-૦
	૨૪ જૈન ઐતિહાસિક રાસમાળા	૪૦૮ ૧-૦-૦
X ૨૫	જ્ઞાન-રૂપન પદસમૃદ્ધ ભાવાધ સહિત	૮૦૮ ૨-૦-૦
X ૨૬	અધ્યાત્મ યાન્તિ (આટલિ ત્રીણ)	૧૦૨ ૦ ૦ ૦
	૨૭ હાવ્યસમૃદ્ધ ભાગ ૭ મેા	૧૫૬ ૦ ૮ ૦
X ૨૮	જૈનધર્મની પ્રાચીન અને અર્વા ચીન સ્થિતિ	૬૬ ૦ ૨ ૦

x २६	कुमाग्रपाय अग्निव ( दिदी )	२८७	०	६०
२०.	थी ३४ सुभसागर	गुरुगीता	३००	०४०
	३५ पद्मव्य विचार		२४०	०४०
x ३६	विष्णुपुर वृतांत		६०	०-४०
	३७ सांभरमती काव्य		१६६	०६०
	३८ प्रतिज्ञा पातन		११०	०५०
३९-४०-४१	जैनगुरुमत प्रमथ			
	सधप्रगति जैनगीता		१००	
४२	जैन धातुप्रतिभा लेख सअद		१००	
४३	मित्रमैत्री		०८०	
x ४४	शिष्योपनिषद्		०२०	
४५	जैनोपरिषद्		४८	०-२-००
४६-४७	धार्मिक गद्यसअद तथा पत्र			
	सद्गुपदेश भाग १ ले।	६७६	३-००	
४८	भजन सअद भा ८	६०४	३००	
४९	श्रीमद् देवअद भा १	१०२८	२००	
५०	कर्म योग	१०१२	३००	



૫૧	આત્મતાત્વ દર્શન	૧૧૨	૦-૧૦૦
૫૨	ભારત સદ્કાર ચિક્ષણ	૧૧૮	૦ ૧૦૦
૫૩	શ્રીમદ્દેવચંદ્ર ભા ૨	૧૨૦૦	૩ ૮૦
૫૪	જહુભી સમદ્ધ ભા ૨	૧૩૦	૦ ૪૦
૫૫	કર્મપ્રકૃતિગીતાભાષાતર	૮૦૦	૩ ૦૦
૫૬	ગુરુગીત ગુહનીસમદ્ધ	૧૬૦	૦ ૨૦
૫૭-૫૮	આત્મસાર અને અધ્યાત્મ ગીતા	૪૭૦	૦-૬-૦

x આ નીચાની વાગ્યા મ યો સીલકમા નથી  
ઉપરના પુસ્તકો મગવાનું ટેકાણું

વકીલ મોહનલાલ હીમચંદ  
(ગુજરાત) પદરા

ॐ

॥ श्रीसर्वज्ञाय नमः ॥

॥ अथ ॥

॥ श्रीमत्पंडितश्रीदेवचंद्रजीकृत ॥

## आगमसार.

भव्यजीवने प्रतिशोभा निमित्ते मोक्ष-  
मार्गनी वचनिका कहे छे तिहा प्रथम जीव  
अनादिकालनो मियात्वा हतो ते काललब्धि  
पामोने त्रण करण करे छे तेना नाम-पहेलु  
यथाप्रवृत्ति करण, वीजु अपूर्व करण, अने  
श्रीजु अनिवृत्ति करण.

તેમાં પહેલું યથાપરૂતિ પરણ કહે છે ।  
 જ્ઞાનાચરણીય, ૨ દર્શનાચરણીય, ૩ વેદનીય,  
 ૪ અતગપ, ૫ ચાર વર્ષની ત્રીસ કોઠાકોઠી  
 સાગરોપમની સ્થિતિ છે, તેમાંથી ઓગળત્રીસ  
 કોઠાકોઠી સ્વપાને અને ૫૪ કોઠાકોઠી ચાર  
 રાગે, તથા ૧ નામકર્મ, ૨ માત્રકર્મ, ૫  
 કર્મની ત્રીસ કોઠાકોઠી સાગરોપમની સ્થિતિ  
 છે, તેમાંથી ઓગળત્રીસ સ્વપાને અને ૫૪ કો  
 ઠાકોઠી રાગે, અને મોહનીયકર્મની સિત્તે  
 કોઠાકોઠી સાગરોપમની સ્થિતિ છે. તેમાં  
 અગળોતેર સ્વપાને, ચારી ૫૪ કોઠાકો  
 ઠાકોઠી રાગે । શ્વરી સિત્તે ૫૪ આયુકર્મ વર્ગ  
 વાની સાતે કર્મની ૫૪પલ્યોપમના અસરય  
 । માગેન્યૂન ૫૪ કોઠાકોઠી સાગરોપમ

स्थिति राखे, एवो जे वैराग्यरूप उदासी परिणाम तेने यथाप्रवृत्तिकरण कहिये ए पहिले करण, सर्वसङ्गी पंचेद्रीजीव अनन्तीवार करे छे

हवे त्रीजु अपूर्वकरण कहे छे ते एक स्रोडाकोडी सागरोपमनी स्थितिमांहेथी एक मुहूर्त्त अने अनादि मिथ्यात्व जे अनतानुवर्धाभानी चोक्रुडी ते स्वभाववाने अज्ञान हेय ते डांडवु, अने ज्ञान उपादेय एटले आदरवुं, ए वांठारूप अपूर्व कहेता पहिला न्यारे न आव्यो एवो जे परिणाम ते अपूर्व करण कहिये, ए त्रीजु करण ते ममकिनयोग्य जीवने गाय

हवे त्रीजु अनिष्टति करण कहे छे ते मुहूर्त्तरूप स्थिति स्वभावाने निर्मल शुद्ध

ક્રિત પામે મિથ્યાત્વનો હૃદય મટે ત્યારે જીવે  
 ઉપશમ સમક્રિત પામે, પવો જે પરિણામ તે  
 અનિષ્ટિ કરણ કહીયે એ કરણ કૌપાર્થી  
 ગઠીમેદ થયો કહીયે ઉક્તંચ્ચ ભાવદયકનિ  
 ધુક્તૌ “ જા ગઠી તા પદમ । ગઠીસમય છેથી  
 ભવેતીઓ ॥ અનિષ્ટિકરણ પુણ । મમતપું-  
 સ્વસ્થદેજીવે ॥ ૨ ॥ ઝમર દેસે દહુલિય ચ ।  
 વિજ્ઞાઈ વળદેવો પપ્પ ટ્ય ॥ વિચ્છત્તસ્તાણુદણ ।  
 ઉવસર્પેસમ્પ સ્હદ્દ જીવો ॥ ૨ ॥ એમ મિથ્યા-  
 ત્વનો હૃદય મથ્યાથી જીવ સમક્રિત પામે, તે  
 સમક્રિતની સદ્દહનાના જે ભેદ છે, તેકુ હ્ય  
 વહાર સમક્રિત સદ્દહના, વીજી નિશ્ચય સમ  
 સદ્દહના

દેવશ્રી-પરિહત દેવાધિદેવ, અને ગુર

सुसाधु जे मूर्खो अर्थ कहे ते; तथा अर्थ केर-  
लीनो प्ररूप्यो जे आगममां साततय तथा एरु  
प्रत्यक्ष गीजु पगोक्ष ए ते प्रमाण जने चार  
निक्षेपे करी सद्धे, एरी महदहणा ते व्यवहार  
समकित कहिये ए पुण्यनु कारण तथा अर्थ  
प्रगट करवानु कारण छे एरी रुचि ज्ञानविना  
पणःघणा जीवोने उपजे.

गीजु निश्चयसमकित ते आवी रीते जे  
निश्चय देख ते आपणोज आत्मा जीव निष्पन्न-  
वरूपी सिद्ध ते सगहनयर्नानसागरेपता, तथा  
नेश्चयगुरु ते पण आपणी आत्मान तच्छरमणी,  
एने निश्चयअर्थ ते आपणा जीवो स्वभावज  
छे एवी सद्धहणा ते मोक्षनु कारण छे केमके  
विव स्वरूप ओलरया विना एते सपे न

एवी शृद्ध सद्वहणा ते निश्चयसमकित

हरे नाननु स्वरूप कहे छे ते ज्ञानना ते  
 भेद छे एक व्यवहारज्ञान, बीजु निश्चयज्ञान,  
 तेमां अन्यमतिना सर्वशास्त्र जाणवा अथवा  
 जैनागमम ये रथा जे एकगणितानुयोग ते  
 क्षेत्रमान, र्थाजो चरणकरणानुयोग ते क्रिया  
 विधि, श्रीजो धर्मकथानुयोग ए ऋण अनुयो  
 गनु जाणवापणु ते सर्व व्यवहारज्ञान हे  
 अथवा अन्तररूपयोगविना जे सूत्रना अ  
 करवा ते पण व्यवहारज्ञान कहिये

हवे निश्चयज्ञान ते छे द्रव्य तथा तेना  
 गुण अने पयाष सर्वने जाणे तेमा पाच अजीव  
 छे ते हेय-कहेतां छाडवायोग्य जाणी  
 अने एक जीवद्रव्य ते निश्चयैकरी





अचेतन, तीजो अक्रिय, चौथो गतिसहायगुण  
 बीजा अस्मिन्नायना पण चार गुण उ  
 एक अरुपी, बीजो अचेतन तीजो अक्रिय,  
 अने चौथो स्थितिसहायगुण तीजा आत्मा-  
 शास्तिकायद्रव्यता चार गुण छे एक अरुपी,  
 बीजो अचेतन, तीजो अक्रिय, चौथो अस्मा  
 ह्ना दानगुण ह्य काल्द्रव्यना चार गुण  
 कह छे एक अरुपी, तीजो अचेतन, तीजो  
 अक्रिय, चौथो नरापुराणवर्तनान्क्षण ह्ये  
 पुद्गलद्रव्यना चार गुण कह छे एक अरुपी,  
 बीजो अचेतन, तीजो सक्रिय चौथा मित्रण  
 विसरणरप पूषणमलन गुण ह्ये जीवद्रव्यना  
 १२ गुण कह छे एक अननज्ञान, तीजो  
 अचेतन, तीजो अतन्त्रचारित्र, चौथो

अनतरीर्य, 'ए छ द्रव्यना गुण कथा ते नित्य-  
पुर छे

हवे उ द्रव्यना पर्याय कहे डे अर्मास्ति-  
कायना चार पर्याय छे एक स्वय, तीजो देश,  
त्रीजो प्रदेश, चौथो अगुरुलघु अर्मास्ति-  
कायना चार पर्याय एक स्वय, वीजो देश,  
त्रीजो प्रदेश, चौथो अगुरुलघु; पुद्गलद्रव्यना  
चार पर्याय एक वर्ण, बीजो मय, तीजो रस,  
चौथो स्पर्श अगुरुलघुमहित; तथा आकाशा-  
स्तिकायना चार पर्याय एक स्वय, बीजो  
देश, तीजो प्रदेश, चौथो अगुरुलघु; काल-  
द्रव्यना चार पर्याय एक अतीत काल, बीजो  
अनागत काल, तीजो वर्तमान काल, चौथो  
अगुरुलघु; अने जीव द्रव्यना चार पर्याय

એક અવ્યાવાય, ત્રીજો અનવગાદ, ત્રીજો  
અમૃત્તિક, ચોથો અગુરુલઘુ એ ૩ દ્રવ્યન  
પર્યાય કયા

હવે છ દ્રવ્યના ગુણપર્યાયનુ સામર્થ્યપદ્ય  
કહે છે અગુરુ લઘુપર્યાય સર્વદ્રવ્યમા સરીલો  
છે અને અરૂપીગુણ પાંચ દ્રવ્યમા છે એક  
પુદ્ગલદ્રવ્યમા નથી, તથા અચેતનગુણ પાંચ  
દ્રવ્યમા છે એક જીવદ્રવ્યમા નથી, અને સ-  
ક્રિયગુણ જીવ તથા પુદ્ગલ ૫ વે દ્રવ્યમાં છે  
બાકી ચાર દ્રવ્યમાં નથી, તથા ચલણસહાય-  
ગુણ એક અર્માસ્તિકાયમા છે, ત્રીજા પાંચ  
દ્રવ્યમાં નથી, વલ્લી સ્થિરસહાયગુણ એક  
અધર્માસ્તિકાયમા છે ત્રીજા પાંચ દ્રવ્યમા નથી,  
અવગાહનાણુ તે એક આજ્ઞાદ્રવ્યમાં

छे, बीजा पाच द्रव्यमा नथी; अने वर्तनागुण ते एक कालद्रव्यमाज छे, बीजा पाच द्रव्यमां नथी; तेमज मिलणत्रिखरणगुण ते पुद्गलमांछे, बीजा द्रव्यमा नथी तथा ज्ञान-चेतना गुण ते एक जीव द्रव्यमा छे, पण बीजा द्रव्यमा नथी ए मूलगुण कोइ द्रव्यना कोइ द्रव्यमा मिले नही एरु धर्म बीजो अर्धर्म, बीजो आकाश, ए त्रण द्रव्यना त्रण गुण तथा चार पर्याय सरिखा छे अने त्रण गुणें करी तो कालद्रव्य पण ए समान छे

इवे बली अग्यार बोले करी छ द्रव्यना गुण जाणयाने गाथा रुहे छे

परिणामी जीव मुक्ता, सपएसा एग खित्त किरिआय। निच्च कारण कृत्ता, मव्यगय

દ્વર અણ્વર્ગે । ૨ ।

અર્થ-નિભયનયર્થા ગ્રાપ આપણા સ્વ  
 માર ગ્રાપ દ્રવ્ય પરિણામી કે અને વ્યવહારન  
 યર્થા જીવ દ્વારા પુસ્તક એ વ દ્રવ્ય પરિણામી છે  
 તથા એક ર્મ, રોજા નર્મ, રોજો આરાધ  
 અને ચાયા ક્ષાલ એ ચાર દ્રવ્ય અપરિણામી  
 છે તથા છ દ્રવ્યમા એક જોય દ્રવ્ય ને જોય  
 છે, રોજા પાવ દ્રવ્ય અર્જોય કે તથા છ દ્રવ્ય  
 મા એક પુસ્તક ર્પી છે અને પાચ દ્રવ્ય અર્પી  
 છે છ દ્રવ્યમા પાચ દ્રવ્ય સમ્પ્રદેશ છે, અને  
 એક કાલ દ્રવ્ય સમ્પ્રદેશ છે તેમા એક ર્મા  
 સ્તિમાય ગો અથમાસ્તિમાય એ વ દ્રવ્ય  
 બસરખ્યાત પ્રદર્શી છે અને એક આકાશદ્રવ્ય  
 ળ છે જોય દ્રવ્ય અમરયાત પ્રદર્શી

છે, પુદ્ગલપરમાણુ \* અનન્તપ્રદેશી છે, પરમાણુઓ અનન્તા છે એમ પાંચ દ્રવ્ય સપ્રદેશી છે અને છઠ્ઠો કાલ અપ્રદેશી છે

છ દ્રવ્યમા એક ધર્માસ્તિકાચ, ઘીજો અધર્માસ્તિકાચ, ઝીજો આકાશસ્તિકાચ એ ત્રણ તે એકેક દ્રવ્ય છે, તથા એક જીવ દ્રવ્ય ઘીજો પુદ્ગલ દ્રવ્ય ઝીજો કાલદ્રવ્ય એ ત્રણ અનેકઅનેક છે, ઝ દ્રવ્યમા એક આકાશદ્રવ્ય ક્ષેત્ર છે, અને ઘીજા પાંચ દ્રવ્ય ક્ષેત્રી છે; નિશ્ચયનયર્થી ઝ દ્રવ્ય પોતપોતાના કાર્યે સદા પ્રયત્ને છે માટે સક્રિય છે; અને વ્યવહારનયર્થી જીવ અને પુદ્ગલ એ ત્રે દ્રવ્ય સક્રિય છે, તેમા પળ પુદ્ગલ સદા સક્રિય છે, અને જીવ દ્રવ્ય

---

\* પુદ્ગલાસ્તિકાચના સ્કન્ધો પર્યાયો અનન્તપ્રદેશી છે.

તો સસારી થકો સક્રિય છે, પણ સિદ્ધજવ-  
સ્થાયે થકો સમારો ક્રિયા કરવાને અક્રિય  
છે, તથા ચાર્કીના ચાર દ્રવ્ય તો અક્રિય છે;  
નિશ્ચયનયર્થી છ દ્રવ્ય નિત્ય છે ધ્રુવ છે, અને  
ઉત્પાદવ્યયે કરી અનિશ્ચયને પણ છે તથા  
વ્યવહારનય જાગ અને પુદ્ગલ ૯ યે દ્રવ્ય અ-  
નિત્ય છે, ચાર્કીના ચાર દ્રવ્ય નિત્ય છે, યગ્નપિ  
ઉત્પાદવ્યયધ્રુવયને સર્વ વદાય પરિણમે છે  
નોષણ ૯૪ વર્ષ, ઘીજો અવર્ષ, ઝીજો આકાશ,  
ચોથો કાલ, ૯ ચાર દ્રવ્ય સદા અવસ્થિત છે  
તે માટે નિત્ય રથા

ૐ દ્રવ્યમા વકુ જાગ દ્રવ્ય નકારણ છે  
અને પાચ દ્રવ્ય કારણ છે તેમકુ પાચે દ્રવ્ય  
ભોગમા આયે છે માટે કારણ કહિયે.





કર્તા તથા ઘણી પ્રતોમા તો સક્ષપે પટલું છે જે છ દ્રવ્યમાં એક જીવ દ્રવ્ય કારણ છે. પાચ દ્રવ્ય અકારણ છે એ પણ વાત ઘણી રીતે મળતી છે માટે જે વહુ ધ્રુવ કહે તે સર્વ મારી વારણા પ્રમાણે જીવદ્રવ્ય કારણ અને પાચ દ્રવ્ય અકારણ એ સમ્ભવે છે" નિશ્ચયનયર્થા છપ દ્રવ્ય કર્તા છે અને વ્યવહારનયે એક જીવદ્રવ્ય કર્તા છે રાક્ષી પાચ દ્રવ્ય અકર્તા છે. છ દ્રવ્યમાં એક આશાશદ્રવ્ય સર્વવ્યાપી છે, અને પાચદ્રવ્ય ત્રીજા વ્યાપી છે છપ દ્રવ્ય એક સ્ત્રોત્રમા એકટા રહ્યા છે પણ એક ધીજા સાથે મન્ની જાય નહીં એ છ દ્રવ્યનો વિચાર કરો

એનેકા દ્રવ્યમા એક નિત્ય, ધીજો

अनित्य त्रीजो एक चोथो अनेक, पांचमो  
सत्, छठो असत्, सातमो वक्तव्य, आठमो  
अवक्तव्य, ए आठ आठ पक्ष रुहे छे,

धर्मास्तिकायना चार गुण नित्य छे  
तथा पर्यायमा धर्मास्तिकायनो एक स्वध  
नित्य छे वांकीना देश प्रदेश तथा अगुरुलघु  
पर्याय अनित्य छे अर्थास्तिकायना चार  
गुण तथा एक लोकप्रमाण स्वध नित्य छे  
अने एक देश, बीजो प्रदेश, त्रीजो अगुरु-  
लघु ए त्रण पर्याय अनित्य छे तथा आका-  
शास्तिकायना चार गुण तथा लोकालोकप्र-  
माणस्वध नित्य छे अने एक देश, बीजो  
प्रदेश, त्रीजो अगुरुलघु ए पर्याय अनित्य  
छे तथा कालद्रव्यना चार गुण) ^

અને ચાર પર્યાય અનિત્ય છે, પુદ્ગલ દ્રવ્યના  
 ચાર ગુણ નિત્ય અને ચાર પર્યાય અનિત્ય છે  
 જીવદ્રવ્યના ચાર ગુણ તથા ત્રણ પર્યાય નિત્ય  
 છે અને એક અગુચ્છલઘુ પર્યાય અનિત્ય છે ।  
 ૫ રીતે નિત્યાનિત્યપક્ષ કાવ્યો

હવે એક અનેરૂપક્ષ કહે છે એક ધર્મા-  
 સ્તિમાય વીજો અધર્માસ્તિકાય ૫ વે દ્રવ્યનો  
 ગ્વય લોભાકાશપ્રમાણ એક છે અને ગુણ અ-  
 નેક છે પર્યાયઅનતા છે પ્રદેશ અસમ્યાતા  
 છે, તેણ કરી અનેક છે, આદાશદ્રવ્યનો  
 લોકાલોકપ્રમાણસ્વય એક છે અને ગુણ અ-  
 નતા છે પર્યાય અનતા છે પ્રદેશઅનતા છે  
 અનેક છે, કાલ દ્રવ્યનો વર્તનારૂપ ગુણ  
 છે, પર્યાય અનતા છે, કેમકે સમય

अनता ठे अनीत काठे अनंतामय गया  
 अने अनागतकाले अनता समय आरगे  
 तथा वर्त्तमानकाठे समय एक ठे माटे अनेक  
 पक्ष छे पुद्गळद्रव्यना परमाणु अनता छे ते  
 एकेक परमाणुमा अनतागुण पर्याय छे अने  
 सर्व परमाणुमा पुद्गळपणु ने एकन छे माटे  
 एक छे

जीवद्रव्य अनता ठे एकेका जीवमा  
 भदेश असग्याता छे तथा गुण अनता ठे  
 पर्याय अनता छे ने अनेकपणु छे पण जीवि-  
 तव्यपणु सर्वजीवतु एकसर्गीगुं छे माटे एकपणु  
 छे इहा शिष्य पुठे छे ने सर्व जीव एक  
 सर्गीखा छे ना माथनार्जीव सिद्ध परमानंद  
 मयी देखाय छे जन संसारार्जीव

પહચા દુઃખી દસાય ડ અને તે સર્વ જુદા  
 જુદા દેસાય ડે ને કેમ ? તેહને ગુરુ ઉત્તર  
 વહે ડે કે નિશ્ચયનયે તો સર્વ જીવ, સિદ્ધ  
 સમાન ડ માટેજ સર્વ જીવ કર્મ સ્વર્ણીને  
 સિદ્ધ થાય ડે તેની સર્વ જીવની સત્તા ણક ડે

પરિ શિષ્ય પુઢે છે ક જા સર્વ જીવ  
 સિદ્ધ સમાન કહો છો તો અભવ્ય જીવ ણ  
 સિદ્ધ સમાન છે એમ ઢેસયુ (ઢર્યુ) અને તે તો  
 મોક્ષે જતા નથી, તેહને ણ ઉત્તર જે અભવ્યમા  
 પરાર્ત્ત વર્મ નથી તથી સિદ્ધ થતા નથા માટે  
 તેનો એહયોજ સ્વભાવ ડે જે મોક્ષે જયુજ નથી  
 અને ભવ્યજીવમા પરાર્ત્ત વર્મ હ માટે કારણ  
 સામગ્રી મિલે પલટણ પામે, ગુણધેણિ ચઢી  
 મોક્ષ કરી સિદ્ધ થાય ણ જીવના મુરય

આઠ રૂચક પ્રદેશ જે છે તે નિશ્ચયનયથી ભવ્ય  
 તથા અભવ્ય સર્વના સિદ્ધ સમાન છે માટે સર્વ  
 જીવની સત્તા એક સરીખી છે કેમકે એ આઠ  
 પ્રદેશને વિલક્ષ્ણ કર્મ લાગતા નથી તે “ શ્રી  
 ઞાચારાગ મુવ્રની શ્રી સિલાગાચાર્ય કૃત ટી-  
 કાન્ના લોકવિજયાધ્યયને પ્રથમોદેશકે સાચ  
 છે તિહાયી સવિસ્તરપણે જોવું ”

હવે સત્ તથા અસત્ પક્ષ કહે છે. ૮ છ  
 દ્રવ્ય તે સ્વદ્રવ્ય, સ્વક્ષેત્ર, સ્વકાલ, અને  
 સ્વભાવપણે સત્ એટલે હતા છે અને પરદ્રવ્ય,  
 પરક્ષેત્ર, પરકાલ તથા પરભાવપણે અસત્ એટલે  
 અહતા છે તેની રીત વતાવવાને અથે છળ  
 દ્રવ્યના દ્રવ્ય ક્ષેત્ર કાલ ભાવ કહિયે છેયે

ધર્માસ્તિકાયનો મ્લગુણ ચલણ સહાય-

पणो ते स्वद्रव्य, अधर्मास्तिकायनो मूलगुण  
 स्थिति सहायपणो ते स्वद्रव्य, आकाशास्ति  
 कायनो मूल गुण अवगाहपणो ते स्वद्रव्य,  
 उद्रव्यनो मूल गुण वर्चनालक्षणपणो ते  
 द्रव्य, तथा पुद्गलनो मूलगुण पुरणमलन-  
 तो ते स्वद्रव्य अने जीवद्रव्यनो मूलगुण  
 नाटिक चैननालक्षणपणो ते स्वद्रव्य ए  
 द्रव्यनो स्वद्रव्यपणो कश्चो

हवे स्वक्षेत्र ते द्रव्यनो प्रदेशपणो छे ते  
 स्वाडे छे तिहा एकधर्मास्तिकाय, बीजो  
 अधर्मास्तिकाय ए वे द्रव्यनो स्वक्षेत्र असख्य  
 प्रदेश छे अने आकाशद्रव्यनो स्वक्षेत्र अनंत  
 प्रदेश छे कालद्रव्यनो स्वक्षेत्र समय छे पुद्ग-  
 लद्रव्यनो स्वक्षेत्र एक परमाणु छे ते परमाणु

અનંતા છે જીવદ્રવ્યનો સ્વક્ષેત્ર એક જીવના  
અસંરપાતા પ્રદેશ છે

હવે સ્વકાલ તે છૂદ દ્રવ્યમા અગુરુલ્લઘુ-  
નોજ છે અને એ છ દ્રવ્યના પોતપોતાના ગુણ  
પર્યાય તે સર્વ દ્રવ્યનો સ્વભાવ જાણવો એટલે  
ઘર્માસ્તિકાયમાં પોતાનાજ દ્રવ્ય ક્ષેત્ર કાલ  
ભાવ છે પણ વીજા પાંચ દ્રવ્યના નથી. તથા  
અર્માસ્તિકાય દ્રવ્ય મધ્યે પણ સ્વદ્રવ્યાદિક  
ચાર છે પણ વીજા પાંચ દ્રવ્યના નથી કાલ  
દ્રવ્યમા કાલના દ્રવ્યાદિક ચાર છે વીજા પાંચ  
દ્રવ્યના નથી અને પુદ્ગલના દ્રવ્યાદિક ચાર તે  
પુદ્ગલમાજ છે પણ વીજા પાંચ દ્રવ્યના નથી  
તથા જીવ દ્રવ્યના સ્વદ્રવ્યાદિક ચાર તે જીવમા  
છે પણ વીજા પાંચ દ્રવ્યના નથી



જે દ્રવ્ય તે ગુણ વર્ધાવવાન, દ્રવ્યથી અધિક-  
 વર્ધાય હોય તે દ્રવ્ય કહિયે તથા સ્વર્ધમનો  
 આચારવનવળો તે ક્ષેત્ર કહિયે અને ઉત્પાદ  
 વ્યવર્તનાવર્તના તે ફાલ્ક કહિયે તથા વિશેષ  
 ગુણ પરિણતિ સ્વભાવ પરિણતિ વધાય પ્રમુગ્ય  
 તે સ્વભાવ કહિયે ષ રીતે છ ઇ દ્રવ્ય મ્યગુણે  
 સત્ છે અને પર ગુણે અસન્ છે

હવે વક્તવ્ય તથા અવક્તવ્ય પણ કહે છે  
 ઇ છ દ્રવ્યમાં અનેતા ગુણવર્ધાય તે વક્તવ્ય  
 પદ્ધતે વચને કહેવા યોગ્ય છે અને અનેતા  
 ગુણવધાય તે અવક્તવ્ય પદ્ધતે વચને કથા  
 જાય નહીં એવા છે તિહા કેવલી મગવતે  
 સમસ્ત ભાવ દીઠા તેને અનનમે માગે જે વક્તવ્ય  
 પદ્ધતે કહેવા યોગ્ય હતા તે કથા વલી તેનો

अनन्तमो भाग श्रीगणपते सूत्रमा गुंध्यो तेना  
असग्यातमे भागे हमणा आगम रहा छे ए  
आठपक्ष कक्षा

इहा १ भेद स्वभाव, २ अभेदस्वभाव  
३ भव्यस्वभाव ४ अभव्यस्वभाव ५ परम-  
स्वभाव ए पाच स्त्रभाव कहेवा तेमा द्रव्यना  
सर्व धर्मने पोतपोताना स्वस्वकार्यने करवे करी  
भेद स्वभाव छे अने अत्रस्थानपणे अभेद  
स्वभाव छे अणपलटण स्वभावे अभव्य  
स्वभाव छे तथा पलटण स्वभावे भव्य स्वभाव  
छे अने द्रव्यना सर्व धर्म ते विशेष धर्मने अ-  
नुयायीज परिणमे ते माटे ते परम स्वभाव  
कहिये ए सामान्य स्वभाव जाणवा

हे नित्य तथा अनित्य पक्षधी चौभंगी

ઉપની તે કહે છે એક જેની આદિ નથી અને  
 અત્ત પણ નથી તે અનાદિ અનત પહેલો ભાગો  
 અને જેની આદિ નથી પણ અત્ત છે તે અનાદિ  
 સાત ઘીનો ભાગો તથા જેની આદિ પણ છે  
 અત્ત છટલે છેદેદો પણ છે તે સાદિ સાત  
 ઘીનો ભાગો રલી જેદને આદિ છે પણ અત્ત  
 નથી તે સાદિ અનત નામે ચોથો ભાગો  
 જાણવો

હવે ઈ ચાર ભાગા છ દ્રવ્યમા ફલાઘી  
 દેસાદે છે જીવ દ્રવ્યમા જ્ઞાનાદિક ગુણ તે  
 અનાદિ અનત છે નિત્ય છે, અને ધવ્ય જીવને  
 કર્મ સાથે સરર તથા સસારીપણાની આદિ  
 નથી પણ સિદ્ધ થાય તેવારે અત્ત આવ્યો તેથી  
 ઈ અનાદિ સાત ભાગો છે, અને દેવતા તથા

नारकी प्रमुखना भय करवा ते सादि सांत भांगो छे अने जे जीव कर्म खपायी मोक्ष गया तेनी सिद्धपणे आदि छे अने पाछो ससारमा कोइ काले आवबु नथी माटे अत नथी तेथी ए सादि अनत भांगो छे ए जीव द्रव्यमा चौभगी कही जीव द्रव्यना चार गुण अनादि अनत छे जीवने कर्म साथे सयोग ते अनादि सांत छे केमके केवारे पण कर्म छूटे छे

हवे धर्मास्तिकायमा चार गुण तथा ख-  
धपणो ते अनादि अनत छे अने अनादि  
सात भांगो नथी तथा १ देश २ प्रदेश ३  
अगुरुलघु ए सादि सांत भांगो छे तथा  
सिद्धना जीवमा धर्मास्तिकायना जे प्रदेश रह्या  
छे ते प्रदेश आश्रयीने सादि अनत भांगो छे

एवीन० रति अश्मास्ति कायमा षण् चोभैर्गो  
जाणरी अने आकाश द्रव्यमा गुण तथा स्वर्ष  
अनादि अनंत छे गीजो भागो नयी अने १  
देश २ प्रदेश तथा ३ अगुस्लघु सादि सांत  
छे तथा सिद्धना जीवनी साथे सर्वर्ष ते सादि  
अनंत छे

पुद्गल द्रव्यमा गुण अनादि अनंत छे  
जीव पुद्गलनो सर्वन्व्य अभव्यने अनादि  
अनंत छे \* भव्ये जीवने अनादि सांत छे पु-  
द्गलना स्वयं सर्व सादि सांत छे जे स्वयं वा यो  
ते स्थिति प्रमाणे रही स्वरे छे वली नया  
घणाय छे माटे सादि अनंत भागो पुद्गलमा  
नयी

---

\* एतत्प्रतिपक्षे जाणनो—आ शब्दो जुनी प्रथमा छे\*

कालद्रव्यमा गुण चार अनादि अनत ते,  
पर्यायमा अतीतकाल अनादि सात ते अने  
वर्तमानकाल सादि सात ते, अनागतकाल  
सादि अनत ते ए कालनु स्वरूप ते सर्ग  
उपचारथी ते ए रीते कालद्रव्यमा चौभगी  
कही

इवे द्रव्य क्षेत्र काल तथा भावमा चौ-  
भगी'रुहे ते जीव द्रव्यमा स्वद्रव्यथी ज्ञाना  
दिरु गुण ते अनादि अनत ते स्वक्षेत्र जीवना  
प्रदेश असख्याता ते ते सादि मात ते तप्तोदक  
उद्धर्तनापणे फरे ते ते माटे अथवा अवगाहना  
माटे सादि सात ते पण उतीपणे तो अनादि  
अनत ते स्वकाल अगुरु लघुने गुणे अनादि  
अनत ते अने अगुरु लघु 'गुणनो उपजसो

તથા વિણશ્વો તે સાદિ સાંત છે તથા સ્વભાવ  
( સર્વ ભાવ ) ગુણ પર્યાય તે અનાદિ અનત  
છે અને મેદાતરે અગુરુલઘુ તે સાદિ સાંત છે.

ધર્માસ્તિકાયમા સ્વદ્રવ્ય જે ચલણ સહાય  
ગુણ તે અનાદિ અનત છે અને સ્વક્ષેત્ર અસ-  
રયાત પ્રદેશ લોક પ્રમાણ છે તે અવગાહનાપણે  
સાદિ સાંત છે સ્વકાલ તે અગુરુલઘુ ગુણે  
કરી અનાદિ અનત છે અને ઉત્પાદ વ્યય તે  
સાદિ સાંત છે સ્વભાવ તે ચાર ગુણ અગુરુલઘુ  
અનાદિ અનત છે ૧ સ્વધ ૨ દશ ૩ પ્રદેશ તે  
અવગાહનાને પ્રમાણે સાદિ સાંત છે એમ અધ-  
ર્માસ્તિકાયના પણ દ્રવ્યાદિ ચાર ભાગા જાણવા  
તથા આકાશાસ્તિકાયમા સ્વદ્રવ્ય અવગાહના-  
દાન ગુણ તે અનાદિ અનત છે અને દ્રવ્યક્ષેત્ર

लोकालोक प्रमाण अनन्त प्रदेश ते अनादि अनन्त  
 ठे स्वकाल ते अगुरुलघुगुण सर्वाथापणे अनादि  
 अनन्त ठे अने उपजये तथा विणसवे सादि  
 सात ठे स्वभावते चार गुण तथा स्वयं अने  
 अगुरुलघु ते अनादि अनन्त ठे तथा देश  
 प्रदेश ते सादि सात ठे ते आकाश द्रव्यना  
 वे भेद ठे एक चण्डराज लोकनो स्वयं लो-  
 काकाश ते सादि सात ठे यीजो अलोकाश-  
 नो स्वयं ते सादि अनन्त ठे ५

---

\* चण्डराज लोकनो स्वयं लोकाकाश सादि  
 सात ठे ते आकाशी रीत जे लोकना मध्यभाग आठ  
 स्वयं प्रदेशयी माटीने सादि ठे जिहा चण्डराज  
 लोकनो अन्त आवे तिहा सात तथा चण्डराज लो-  
 कनो छेले प्रदेश मूकीने पडे अलोकनी आदि



કાઠ દ્રવ્યમા સ્વદ્રવ્ય જે ત્રણ પુરાણવ-  
ર્તમા ગુણ તે અનાદિ અનત છે સ્વક્ષેત્ર સમય  
( કાઠ ) તે સાદિ સાત છે કેમકે વર્તમાન  
સમય પણ તે તે માટે ત્રણ સ્વમાત્ર તે અનાદિ  
અનત છે સ્વમાત્ર તે ગુણ ચાર અને અગુરુષુ  
અનાદિ અનત છે અર્તાત કાલ અનાદિ સાત  
છે અને વર્તમાનકાઠ સાદિ સાત છે અનાગત  
કાલ સાદિ અનત છે

પુટલ દ્રવ્યમા સ્વદ્રવ્ય તે દ્રવ્યપણ જે  
પૂરણગલન ધર્મ તે અનાદિ અનન્ત છે અને  
સ્વક્ષેત્ર પરમાણુ તે સાદિ સાત છે સ્વકાલ  
સ્થિતિ અગુરુષુ ગુણ તે અનાદિ અનત છે

---

છઠી પણ અઝોવનો અત નથી માટે સાદિ અનત  
વધુ છે

अगुरुलघुनो उपजयो विणसयो ते साटि सात  
 ॐ स्वभावते गुण चार अनादि अनत ॐ  
 र्णादि पर्याय चार एटले वर्ण गव रस स्पर्श  
 त साटि सात ॐ ए द्रव्यादि चारमा चांभगी  
 फर्हा

इयं उ द्रव्यना सन्ध आर्था चांभगी  
 कहे छे, तिहा प्रथम आकाश द्रव्य ॐ  
 तेमा जलोकाकाशमा कोड द्रव्य नथी  
 अने लोकाकाशमा उ द्रव्य छे, तिहा लोका  
 काश द्रव्य तथा बीजु र्मास्तिकाय द्रव्य अने  
 बीजु अधर्मास्तिकाय द्रव्य ते अनादि अनत  
 सपर्या ॐ जे लोकाकाशना एकेक प्रदेशमा  
 धर्म द्रव्य तथा अधर्म द्रव्यनो एकेक प्रदेश  
 रथो ॐ ते पण किवारे विट्टेइसे नहीं नादे

अनादि अनन्त सत्रधी उ आकाश खेत्र लोक  
 सर्व अने जीव द्रव्यना अनादि अनन्त सत्रधी  
 ठे, अने ससारी जीव कर्म सहित तथ  
 लोकना प्रदेशनो सादि सात सत्रधी उ  
 लोकान सिद्ध क्षेत्रना सिद्ध जीवोना आकाश  
 प्रदेश साथे सादि अनन्त सत्रधी ठे, लोका  
 काश अने पुद्गल द्रव्यनो अनादि अनन्त स  
 वन्धी ठे, आकाश प्रदेशनी साथे पुद्गल पर  
 माणुनो सादि सात सत्रधी ठे एम आकाश  
 द्रव्यनीपर अर्थास्तिकाय तथा अधर्मास्ति  
 कायनो पण सर्व सत्रधी जाणवो जीव अ  
 पुद्गलना सत्रधीमा अभव्य जीवने पुद्गल  
 अनादि अनन्त सत्रधी ठे, कर्मके अभव्य जीव  
 कर्म किरारें रूपसे नही सादे, अने भ

जीवने कर्मनुं लागतु अनादि कालनुं छे एण  
 ते किवारेक दुदुशे माटे भव्य जीवने पुद्गल  
 सव्य अनादि सात छे तथा निश्चयनयेकरी  
 छे द्रव्य स्वभाय परिणाम परिणम्या छे ते  
 परिणामीपणो सदा शाश्वतो छे ते माटे अ-  
 नादि अनत छे अने जीव तथा पुद्गल बहु  
 द्रव्य मलि वय भाव पामे छे ते पर परिणा-  
 मीपणो छे ते परपरिणामिपणो अभव्य जी-  
 वने अनादि अनत छे अने भव्य जीवने  
 अनादि सात छे अने पुद्गलनो परिणामी  
 पणो ते सत्ताये अनादि अनत छे अने पुद्ग-  
 लनो मिल्यो विडडवो ते सादि सात छे  
 एदुशे जीव द्रव्य पुद्गल साथे मिल्यो सक्रिय  
 छे अने पुद्गल कर्मधी रहित धाय तेवारं जीव

द्रव्य अक्रिय उ नते पुहल द्रव्य सदा स  
क्रिय ते

इह एक, अनेक-पक्षी निश्चय ज्ञान  
कहेवाने नय नहे ते, सर्व द्रव्यमा अनेक  
स्वभाव ते, ते एक कानधी कदा जाय नहीं  
माटे माटोमाह नये करी सक्षेपपणे कोट्टे हे,  
निहां मूल नयना वे भेद ते, एक द्रव्यार्थिक  
गीजो पयायार्थिक, तमां उत्पाद् व्यय पयाय  
गौणपणे अने प्रधानपणे द्रव्यनो गुण सत्ता  
ग्रहे ते द्रव्यार्थिक नय रहिये तेना दग भेद  
ते, सर्व द्रव्य नित्य ते, द्रव्यार्थिक २ अगुरु  
लघु अने स्वप्नना अपेक्षा न कर मूल गुणने  
पिष्टपणे ग्रहे ते एक द्रव्यार्थिक ३ ज्ञानादिक  
पणे सर्व जीव एक सरीस्रा ते माटे सर्वने

एक जीव कहे, स्वद्रव्यादिकने ग्रहे ते सत्  
 द्रव्यार्थिक, जेम सत्लक्षण द्रव्यम् / द्रव्यमा  
 केना योग्य गुण जगाकार कर ते उक्तव्य  
 द्रव्यार्थिक ५ आत्मान अज्ञानी कहेतो ते  
 पशुद्ध द्रव्यार्थिक ६ सर्व द्रव्य गुण पर्याय  
 सहित छे एम कहेवु ते अन्वय द्रव्यार्थिक ७  
 सर्व जीव द्रव्यनी मूल सत्ता एक छे ते पर-  
 मद्रव्यार्थिक नय ८ सर्व जीवना आठ प्रदेश  
 निर्मल छे ते शुद्ध द्रव्यार्थिक नय ९ सर्व  
 जीवना असग्यात प्रदेश एक सरीखा छे ते  
 सत्ता द्रव्यार्थिक नय, १० गुणगुणो द्रव्य ते  
 परमभावग्राहक द्रव्यार्थिक जेम आत्मा ज्ञान-  
 रूप छे श्रव्यादिक ए द्रव्यार्थिक नयना द्रव्य  
 भेद कथा

इत पयायार्थिक नयना छ भेद कहे छे  
 जे पयायन ग्रहे ते पयायार्थिक नय कहिये,  
 तेना छ भेद ते १ द्रव पयाय ते जीवने  
 भव्यपणु कहेत, २ द्रव व्यजन पयाय ते  
 द्रवतु प्रदेशमान, ३ गुण पयाय जे एक  
 गुणभी अनेरता थाय जेम धर्माधर्मादिद्रव्य  
 पोताना चलण सहकारादि गुणर्था अनेक  
 जीव त ३ पुद्गलने सहाय करै, ४ गुण व्य-  
 जन पयाय जे एक गुणना घणा भेद छे ५  
 स्वभाव पयाय त अगुरुल्लु पयायभी जाणवो  
 ए पात्र पयाय मरि द्रव्यमा छे अने छहो  
 विभाय पयाय त जीव, पुद्गल ए वे द्रव्यमा  
 छे तिहा जीव जे चार गतिना नश नवा भव  
 ते त जीवमा विभाय पयाय तथा पुद्गलमा

६

खंडपणु ते विभात्र पर्याय जाणवो

हवे पर्यायना वीजा उ भेद कहे ठे ?

अनादि नित्य पर्याय ते जेम पुद्गल द्रव्यनो

मेरु प्रमुख, २ सादि नित्य पर्याय ते जीव

द्रव्यनु सिद्धपणु, ३ अनित्य पर्याय ते समय

समयमा द्रव्य उपजे त्रिणशे ठे, ४ अशुद्ध

अनित्य पर्याय ते जन्म मरण थाय ठे तेणे

करो कहेतु, ५ उपात्रि पर्याय तं कर्म सत्र, ६

शुद्ध पर्याय जे मूल पर्याय सर्व द्रव्यना

एक सरीर्या ठे ए पर्यायाधिक्यनु स्वरूप कथु

हवे सात नय कहे ठे ? नैगम, २

अग्रह, ३ व्यग्रहार, ४ ऋजु सूत्र, ५ शब्द,

६ समभिरुद्ध, ७ एव भूत-ए सात नयना

गाम जाणवा, तेभा पहिली नैगम नय कहे ठे.



નવા એક ગમા તે નૈગમ કહિયે ગુણનો એક  
 અશ હપન્યો હોય તા નૈગમનય કહિયે દષ્ટાન  
 જેમ કાઠક મનુપ્યને પાલી ગવવાનો મન  
 થયો, તે ગરે જગલમા લાકુટુ લેગા ચાલ્યો,  
 રસ્તામા કોડક મનુપ્ય મલ્યા તળે પૂઠથુ હ  
 વ્યા જાય ટે, તવાગ તેણે કાનુ જે પાલી લેવા  
 જાડ હુ ત પાલી તો દર્જો પટા નર્થો પશ  
 મનમા ચિત્તથી તે થડ એમ ગપ્યુ તેમ નૈગમ  
 નય, સર્વ જીવને સિદ્ધ સમાન કહે, કેમક  
 સર્વ જીવના આઠ રચક પ્રદેશ નિર્મલ સિદ્ધ  
 રૂપ ટે તેથી એક અશે સિદ્ધ ટે ત માટે સિદ્ધ  
 સમાન સર્વ જીવ કહ્યા તે નૈગમ નયના ત્ર  
 ભેદ છે ? અતીત નૈગમ ૨ અનાગત નૈગ  
 ૩ પર્તમાન નૈગમ, ૪ નૈગમ નય કવો.

हवे संग्रह नय कहे छै सत्ताग्रहे तै संग्रह  
जे एक नान छै तय सर्वाङ्गसंग्रह इति  
सहित आदि तै नयन इति इति इति  
दृष्टान्त—जम काठक मनुष्य प्रमान द्वापण  
करवाने अवे पोताना घरना वारणे वेशीने  
चाकर पुरपने कहु जे दातण लइ आव्यो, ते  
वारं ते चाकर मनुष्य पाणीनो लोटो तथा  
रुमाल अने दातण एम सर्व चाज लइ आव्यो  
हवे शेटे तो एक दातण नाम लटने मगाव्यु  
इतु पण सर्वनो संग्रह करी चाकर लइ आव्यो  
तेमज द्रव्य एवु नाम कहु तो द्रव्यना गुण  
पर्याय सर्व आव्या ए संग्रह नयना ते भेद  
छै एक जे द्रव्यपणो सामान्यपणे बोलता  
नीर तथा अजीव द्रव्यनो भेद पढ्यो नही ते

વેદો સામાન્ય સગ્રહ, તથા વાંજો વિશેષતાને  
અગીકાર કરે છે, જે જાંવ દ્રવ્ય એમ કશું તો  
અર્જાંવ મર્વ ગ્રહ્યા તે વિશેષ સગ્રહ

હવે વ્યવહાર નય કહે છે જે વાગ્યસ્વરૂપ  
દેગ્યોને મદના વેદેચ્છણ કરે અને જે ઘાંદર  
દેખતા ગુણનજ માને પણ અતરગ સત્તા ન  
માને એટલે વ નયમા આચાર ત્રિયા મુરય છે  
અતરગ પરિણામનો ઉપયોગ નર્થો કેવલ નૈગમ  
તથા સગ્રહ નય તે જ્ઞાન રૂપ ધ્યાનતા પરિણામ  
વિના અશ તથા સત્તા ગ્રાહી છે, તેમ ઇહા  
કરણી મુરય છે તે વ્યવહારનયે ( પળે )  
જીવની વ્યવસ્થા અનેક પ્રકારે ઠ તિહાં  
નૈગમ તથા સગ્રહ નયે કરાં સર્વ જીવ સત્તાયે  
એક રૂપ છે પણ વ્યવહાર નયર્થી જીવના વે

भेद है एक सिद्ध, बीजा ससारी. ते पत्नी  
संसारी जीवना वे भेद है एक अयोगी  
चौदमा गुणटाणापाला तथा बीजा सयोगी  
ते सयोगीना वे भेद एक केवली बीजो छद्म-  
स्थ, छद्मस्थना वे भेद एक क्षीण मोही  
वारमा गुणटाणे वर्त्तता मोहनीय कर्म स्वपाव्यु  
ते, बीजो उपशान्तमोहते उपशान्त मोहना  
वली वे भेद, एक अरुपायी इग्वारमा गुण-  
टाणाना जीव, बीजा सरुपायीना वे भेद है,  
एक सूक्ष्म कपायो दशमा गुणटाणाना जीव  
बीजा वादर कपायी ते वादर कपायीना  
वली वे भेद है एक श्रेणि प्रतिपन्न, बीजा  
श्रेणि रहित ते श्रेणी रहितना वे भेद एक  
अप्रमादी बीजो प्रमादी ते प्रमादीना वे भेद

एक विरति परिणामि बीजां देन विरति, देश  
 विरतिना वे भेद, एक विरति परिणामि अम  
 र्वाजा अविरति परिणामि, अविरतीना वे भेद  
 एक अविरति समर्कति बीजा अविरति मि-  
 श्रार्त्वा ते मिश्र्याना वे भेद, एक भव्य  
 बीजा अभय ते भव्यना च भेद एकग्रविभेदी  
 बीजा ग्रथा अभेदी ( अभेत् ग्रन्थि ) एवी  
 रति जे जीव जेरो देसाय तेने तेवा माने ण  
 व्यपहार नय छे, एमज पुद्गलना भेद कर्वाते  
 कह छे पुद्गल द्रव्यना वे भेद छे एक परमाणु  
 वाजो स्वध, स्वना च भेद एक जीवने लाग्या  
 ते जीव सहित, राजा जीव रहित त घटो  
 प्रमुत्त अजीवनो स्वध, ह्य जीव सहित स्वधना  
 च भेद छे एक सूक्ष्म स्वध बीजो वादर स्वध,

इहा वर्गणानां विचार लखीये छैयँ,  
 तिहा पुद्गलनी वर्गणा आठ ठे १ औदारिक  
 वर्गणा २ वैक्रिय वर्गणा ३ आहारक वर्गणा  
 ४ तेजस वर्गणा ५ भाषा वर्गणा ६ श्वासो-  
 द्द्व्यास वर्गणा ७ मनो वर्गणा ८ कार्मण  
 वर्गणा—ए आठ वर्गणाना नाम कथा बे  
 परमाणु भेला थाय त्वारे द्वयणुकखध कहेवाय  
 त्रण परमाणु भेला थाय त्वारे त्रयणुकखध  
 थाय एम सरयाता परमाणु मिले सरयाता-  
 णुकखध थाय, तेमज असरयाते असरयाता-  
 णुकखध थाय, तथा अनता परमाणु मिले  
 अनताणुकखध थाय ए म्म ते सर्व जीवने  
 अग्रहण योग्य ठे, अने जेवारे अभव्यधी  
 अन्तगुण अत्रिक परमाणु भेला थाय त्वारे

आहारिक शरीर लया योग्य वर्गणा थाय.  
 एमन श्रौतारिकधी अनतगुणा अधिक  
 रगणामां इल भेला थाय तवारें वैश्रिय वर्गणा  
 थाय, रला वैश्रिय धर्मी अनतगुणा परमाणु  
 मिले तेशार आहारक वर्गणा थाय एम  
 सरे वर्गणाना एकरधी अनतगुणा अधिक  
 परमाणु मिले तेशारें त वर्गणा थाय एटल  
 पटरीधी शरीर वर्गणा, शरीरधी शरीर एम  
 सातमा मनार्वर्गणाथा आठमो कर्मण वर्ग  
 णामां अनतगुण परमाणु अधिक छे इहा ?  
 आहारिक, २ वैश्रिय, ३ आहारक. ४ तैजस,  
 ए चार रगणा वाहर छे, तेषा पाचवर्ण-वे  
 गन्ध-पाच रस, आठ स्पर्श ए बीस गुण छे,  
 तथा ? भाषा २ श्वासोच्छ्वास ३ मन ४

कार्मण ए चार वर्गणा सूक्ष्म ते एमां पाचवर्ण  
 वे गन्ध, पाचरस-चार स्पर्श-ए सोल गुण  
 छे, अने एरू परमाणुमा एरू वर्ण-एरू गंध-  
 एरू रस-वे स्पर्श ए पाच गुण छे. एम सुदृढ  
 खधना अनेक भेद छे

ए व्यवहार नयना छ भेद छे ? शुद्ध  
 व्यवहार ते आगला गुणठाणानु छोडवु अने  
 उपरना गुणठाणानु ग्रहण करवु अथवा ज्ञान-  
 दर्शन-चारित्र गुण ते निश्चयनय एकरूप छे  
 पण ते शिष्यने समजावयाने जूदा जूदा भेद  
 कहेया ते शुद्ध व्यवहार छे २ जीरमा अज्ञान  
 राग द्वेष लाम्या छे ते अशुद्धपणु छे माटे  
 अशुद्ध व्यवहार ३ जे पुण्यनी क्रिया करवी  
 ते शुभ व्यवहार. ४ जेवकी जीव पापरूप



અમૃત કર્મ કરે તે ૫ અમૃત વ્યવહાર ધન-  
 ઘર-કુટુંબ મન્યમ સર્વે આપનાર્થી જુદા જુદા  
 છે પણ જાંવે અજાનપણ આપના કરી જાણ્યા  
 છે તે ઉપચરિત વ્યવહાર ૬ ગરીરાટિફ પર-  
 યસ્તુ યશ્ચિ જીવથી જુદી છે તોપણ પરિણા-  
 યિક્રમાય ભોલીકાને પમડા મિલી સ્યા છે તેને  
 જોવ આપના કરી જાણે છે તે અનુપચરિત  
 વ્યવહાર જાણશે ૭ વ્યવહાર નય કર્યો

દરે ઋતુ સૂત્ર નપનાં રિચાર કહે છે.  
 જે અતીત કાળ અને અનાગત કાલનો અપેક્ષા  
 ન કરે પણ પ્રતિમાન રાગે જે યસ્તુ જેણે શુણ  
 પરિણામે રત્તે તે યસ્તુને તેજ પરિણામે માને  
 માટે ૭ નય પરિણામગ્રાહી છે જેવ યોદ્ધક

जीव गृहस्थ छे पण अतरग साधुसमान परि-  
 णाम छे तो ते जीवने साधु कहे अने कोदक  
 जीव साधुने वेपे छे पण मनना परिणाम  
 विषयाभिलाष सहित छे तो ते जीव अप्रतीज  
 छे एम ऋजु सूत्रनु मानवु छे ते ऋजु  
 सूत्रना वे भेद छे एक सूक्ष्म ऋजु सूत्र ते  
 एम कहे जे सदाकाल सर्व वस्तुमा एक वर्त  
 मान समय उत्ते छे एटले जे जीव गया काले  
 अनानी हतो, अने अनागत काले अज्ञानी  
 भावे अज्ञानी थशे एम चेहु कालनी अपेक्षा  
 न करे पण एक वर्तमान समये जे जेवो तेने  
 तेवो कहे ते सूक्ष्म ऋजुसूत्र कहिये अने  
 महोद्य वादपरिणाम ग्रहे ते स्थूल ऋजु सूत्र  
 नय जाणवो एटले रुजु सूत्र नय कथो

हो शब्दनय कहे उ जे वस्तु गुणवत  
 पथवा निर्गुण ते वस्तुने नाम कही शोला-  
 बेय जे भाषा र्गणार्थी शब्द पणें वचन  
 गोचर थाय ते शब्दनय जे कारणे अरूपी  
 द्रव्य वचनर्थी कहेवा ते शब्दनय कहियें इहां  
 जे शब्दनी अर्थ होष त पणो जे वस्तुमा  
 वस्तुपणे पामिये त चारे ते वस्तु शब्दनय  
 कहियें जेस घटनी चेष्टाने कर्गनी होय ते घट  
 ए शब्दनयमा व्याकरणर्थी नीपना अने  
 बीजा पण सर्व शब्द लीग ते शब्दनयना  
 चार भेट ठे १ नाम २ स्थापना ३ द्रव्य  
 ४ अने भाव चार निक्षेपाना पण एहिज  
 नाम ठे

१ पहिलो नाम निक्षेपो ते आकार तथा

गुणरहित वस्तुने नाम करी बोलाववो जे एक लाकडीनां कटको लेइने कोडके तेहने जीव एवु नाम कथु ते नाम जीव जाणतु जेम काली दोरीने सापना बुद्धियें करी घागे हणे तेहने सापनी हिंसा लागे ए नाम सर्प थयु एरीज रीत नाम तप अथवा नाम मिद्ध जेम बड प्रमुखने सिद्धवट एम कही बोलागे ठे ते नाम निक्षेपो कहिये ए मृत्र साख ठे.

७ स्थापना निक्षेपो कहे ठे जे कोडक वस्तुमां कोडक वस्तुना आकार देग्याने तेहने ते वस्तु कहे जेम चित्रामण अथवा काष्ठ पापाणनी मूर्ति तेने घोडा-हार्थीनां आकार ठे तो ते घोडा-हार्थी कहेयाय ते स्थापना जाणवी. ए स्थापना निक्षेपो नाम निक्षेपे सहित

होय जेम स्थापना सिद्ध जिनप्रतिमा प्रमुख ते  
 सद्व्याय म्थापना पण हाय अने असद्व्याय स्था  
 पना पण हाय अकृत्रिम जिन प्रतिमा ते न  
 दीभ्वरद्वीप प्रमुखन विषे अने जेह इहानी जिन  
 प्रतिमा ते कृत्रिम ते सर्व स्थापना जाणवी  
 जेम चित्रामनी स्त्री जिहा माडी होय तिहा  
 साधु रह नही कारणक स्थापना स्त्री ते ते  
 स्त्री तुल्य जाणवी तेमज जिन प्रतिमा जिन  
 समान जाणवी इहा कोडक अज्ञानी जीव  
 कहे छे जे, स्थापनामा ज्ञानादि गुण नथीतेथी  
 स्थापनाने मानवी पूजवी नही तेने उत्तर कहे  
 छे के स्थापना रूप स्त्रीमा स्त्रीपणाना गुण  
 नथी तो पण त विकारनु कारण थाय छे  
 तेमज जिनप्रतिमा पण भ्याननु कारण छे अने

जे एम पुठै क हिंसा थाय छै अने भगवते तो  
 द्याने धर्म कयो छै तेहने एम कहेतु जे पर-  
 देशी राजा केसी गुरुने वाढवाने अथे बीजे  
 दीवसँ मोहोटा आढरथी आब्यो तं बढनामा  
 हिंसा थइ पण लाभ कारण गणता जोटो न  
 थयो बीजो मल्लिनाथजीय उ मित्र प्रतिषोध-  
 वाने पुतलीनो दृष्टान्त कयो, ते हिंसा तो घणी  
 थइ पण ते लाभना कारणमा गणी छै एम  
 भाव शुद्ध होय तिहां हिंसा लागती नथी,  
 अथवा कोडक एम कहे छै जे अमे आपणे  
 स्थानके बेडा नमुथ्युण कहिसु अमने लाभ  
 यासे ते सरो पण भगवती सूत्रमा भगवानने  
 बढनाने अधिकारे तो तिहा जइ बढना कर-  
 वानु फल मोडु कसु छै तथा निक्षेपाने अधि-

કારે કરુ જે ભાવ નિક્ષેપો એકલો થાય, નદા  
 પળ સ્થાપના તથા દ્રવ્ય ઇ ત્રણ મિલ્યા ભાવ  
 નિક્ષેપો થાય માટે સ્થાપના અવશ્ય માનવી  
 હા જે સ્થાપના ન માને તેને કહિયે જે વિગ્રા  
 મની મૂર્તિ ત હિસાના પરિણામથી ફાટે તેહન  
 હિમા લાગે ઈ તેમજ જિનવરના ઘ્યાને જિન  
 પ્રતિમા પૂજતા લાભ થાય ઈ એમ યુક્તિ કરતા  
 તથા આગમના પાત્રે પણ જિન પ્રતિમાને જિન  
 સમાન માને તે આગધરુ અને જે જિન પ્રતિ  
 માને ન માને તેને સ્થાપના નિક્ષેપો ઉધાપ્ય  
 અને સ્થાપના ઉધારી તો દ્રવ્ય તથા ભાવ નિ  
 ક્ષેપો સ્થાપના વિના થાય નહી માટે દ્રવ્ય તથા  
 ભાવ પણ ઉધાપ્યા એમ ત્રણ નિક્ષેપા ઉધાપ  
 તે પ્રારે સિદ્ધાન્ત ઉધાપ્યાન માટે જે જિન

प्रतिमाने नही माने ते विराधक जाणवो तथा  
कोइ पूठे जे प्रतिमानो पूजा तो पहेला आसत्र  
मध्ये लिखी छे तेने कहीये जे तुम्हे मृपावाद  
बोलो छे, इहा प्रश्न व्याकरण सूत्रमा पाठ  
इम छे नही तिहा पाठ छे ते लिखीये छे ॥  
अविजाणओ परिजाणओ विसयहेड इमेहि  
कारणेहि किं ते करीसण पोरकरणी वा विव-  
प्पणीसूवसरतलाग चित्तितेति खाति आराम  
विहार, धूम पागार, दार गोपूर अट्टालगच-  
रीय सेतुसकमपासायत्रिकप्पभवनघरसरणिले-  
णआवणचेइयदेवकुलचित्तसभाएवाआयतणव-  
सई भूमिपरमडवाणकएहींसति=इहा पाच था-  
वरना पाच आलावा छे तेहने छेडे कोहा,  
माणा, माया, लोभा, हिंसा, रती इत्यादि



पाठ है ते जे जीव इद्रिना सपाने माटे  
 चेईअ कहेता प्रतिपात्रिक करे ते आश्रय त्वाते  
 ए पाठ है पण पूजाना पाठ नथी ते सृष्ट्याये  
 (शा माटे) थान्ते छा, तथा मन्त्र व्याकरण-  
 सूत्रे राजे सरद्वारे जे जालायो है ते लिखीये  
 छे सवगयसति आपरीय उवज्जाय सेह  
 सादमीए तवसि सिर बुद्ध बुद्ध गण सव  
 चेईयेहे निज्जरटी बयावच्च अणस्मीओदसवि  
 ह्यहुविट्ठरेई एआलावे आचारज ममुखचेईय  
 रुहेता जिनप्रतिमानो बयावच्च करे निहर्जराना  
 अर्थां अणस्मीओ कहेतां जस फोर्तिनी वाछा  
 रहितथकी बयावच्च दश प्रकार तथा अनेक  
 प्रकारनो करे, इहां चेईय कहेता प्रतिमा छे तो  
 खोटी कल्पना स्पामाये करो छी ? तथा चीजे

प्रश्ने पूड्यो जे अर्हिसाना ६० नाम कथा छे,  
 अभभोसवस्सविअनाघाओचुरकाय वित्तीपूया  
 त्रिमलप्पभा निम्मलकुरीत्ति एउ माडणीनिय-  
 गुणनिम्मियाइ पज्जयनामाणिट्टुतिअर्हिसाए ॥  
 तिहां प्रतिमा तथा पूजानो नाम नथी तेहनो  
 'उत्तर तिहा अर्हिसानो नाम जाणो तेहनो अर्थ  
 देवपूजा छे पूजा एहवां टयानो नाम छे तो  
 अजाण्योइमस्ये प्ररपणा करो छो ? गीजु प-  
 जातो श्रीअरिहत प्रतिमानी ते तो विनय तथा  
 सेयायच्च ते अर्म्मिभतर तपना भेद छे ते तप  
 मोक्षनो मार्ग छे आउत्तरा ययन सूत्रे २८ मे  
 अध्ययने तपने मोक्षना च्यार कारण कथा ते  
 मध्ये गण्यो छे तथा तो पस्ये पुड्यो जे बो-  
 लती खर न ह्ये ते विचारी बोलीये, तथा

श्रावक कोणे देहरां कराव्यां ? तथा प्रति  
 पूजा ? तेहनो उत्तर श्रीममवायागसूत्रे तय  
 न्तोसूत्रे सर्व आगमनो नूध छे तेमव्ये ए पा  
 छे तिहा उपासकदशानो नोध छे ते आलाव  
 छ त लखीए छे सेरिते उपासकदशाओ उवा  
 सगन्सामूण समणोपासगाण नगराडिज्जणाइ  
 चइआइ वणसटाइ समोसरणाइ रायाणोअ  
 म्मापियरा वम्मायरिया धम्मकहाओ इहलोइ  
 आ पारल्लिया इट्टियिसेसा भोगापरीआड  
 छुअपरिगहीआ तयोवहाणाइसीलवयगुणवेर-  
 मणपच्चराणपोसहोउपासपडिवज्जणापडिमा  
 ओ उवसग्गसलिहणाओ भत्तपच्चरकाणइयाउ  
 वगमण देवलोगमण सुकुलपचायापुणरोहि-  
 लाओ अतकिरायाआघरिज्जति ए पाड छे.

इहा चेइयाटशब्द देहरा तथा जिन प्रतिमा  
जागज्यो. इहा चेइय एहनो अर्थ जीजो धाये  
नही, जे वननो अर्थ करे तेतो उद्यानरनख-  
हनो पाठ जदो छे कोइ साधुनो अर्थ करे ते  
धम्मायगीया ए पाठ जदो छे ज्ञाननो अर्थ  
करे ते मुयए पाठ जुदो छे तेमाटे चेइय शब्दे  
जिनप्रतिमानो अर्थ छे तथा तुम्हे पुठो जे  
द्वारका राजग्रहमें देहरा तथा प्रतिमानो पाठ  
किहा छे ? तेहनो उत्तर नदीसूत्रे अणुत्तरो  
ववाद तथा अतगहना नो ग्रनो पाठ जोज्यो.  
तथा तुम्हे रुहेम्यो इतला बोल उपासकदशा-  
प्रमुखे दीसता नथी तेहनो उत्तर जे नदी तथा  
समवायागमे जे पाठ तेहनां कोण उत्थापी  
शके ते जोज्यो. तथा पुठ्यु जे किणे श्रावके

बांद्या गया - तबारे कयबलिम्मा तथा  
 पत्नी घरे शारा सादमीबल्ल करीने दीक्षा  
 लेवा निरुल्या तबारे न्दाया कयबलिम्मा  
 व पाड छे, इत्यादिक शार अन्य देवनी  
 पूजा न करे मात्र न पुज, अरिहत देवनेज  
 पुजे, तथा का कह्ये कयबलिम्मा पाड  
 कटीयाम प्रमुख और धानर छे तेवा स्याना  
 उ ? पा जेहो कयबुद्धे जाने त तेहने पुजे  
 तथा देवदत्त वाकर काय पुजा करी हने तेतो  
 वाकरने मारीन पुजा करारो तो का न  
 करे ? आज पण वाकर पुजा करता तीसे छे  
 तो कयबलिम्मा ए पावनो धीजो अथ जाने  
 करो छे ? तथा दीक्षा महोच्छर घणा दीसे  
 उ पण निहा दहरा प्रतिमानो पाड नथी

तेह नो उत्तर जे टीक्षाने उतावला थया तेवा  
 माधुने बहोराववा रथा नथी तो देहरा करा  
 वया तो वरे स्याने रहे ? जने पहला देहरा  
 प्रतिमा ठे तेतो नदीसूत्रे आगमनोधनो पाठ  
 जोस्थे तो सर्व समो पडशे तथा तुम्ह पुठ्यु  
 जे तीर्थरग्रहस्वपणे छता साधु सा वी  
 श्रावक श्राविकाए वाया नथी तेनो उत्तर  
 घणाए वाया ठे, ते पाठ ज्ञातासूत्रमा ठे तथा  
 तुमे लरयो जे प्रतिमा एकेन्द्रदल ठे तेहवो  
 वचन ससारनो जेहने भय न ह्ये ते बोले ?  
 जे कारणे श्रीभगवतीजी तो जिणपडिमा कही  
 बोलावी ठे, देहराने सिद्धायतन कही बोलाव्यो  
 तो तुमे कठोर वचन स्याने बोले छे ? तथा  
 तुमे दिसी बदना करो छे ते दिसी तो अजीर

५ तो फीम वादा छे ? विद्वा तुम्हे फोस्यो ई  
 भाम्हाग मनमें ता सिद्ध छे ता जिनपटिम  
 वादता पिंग अमारा मतगा सिद्ध छे तथ,  
 मूनमये गुरनी पाप्नो आगतना टालवी  
 कही छे, ते पाट अजीव छे तेषीण सर्वे गुरनी  
 बहुमान छ, प्रतिमाने बहुमाने सिद्धनी बहु  
 मान छ तथा गुरमामभामादि जिननी दादा  
 छ ते यत्नार पूजनीय छ तेना अजीव मरुध  
 छे तथा तुमे लग्या ज परदेशा राजाए प्रतिपा  
 दा न करी ? त परदेशा आवर थया पछी  
 केटलोए जीव्या छे त तगा सर्व आवर एकन  
 करणी करे ए म्या नियम छे ? तथा परदेशीए  
 तथा भाण्ट आवर कादर साधुने पटिलाभ्या  
 नथी ते साधे तुम्हे साधुनी बीहराव्यामे दोष

मानस्यो ? ए विचारी ज्यो ज्यो, तथा लख्यु  
 छे जे सृरीआभे जे प्रतिमा पूजी ते राजधा  
 नीना मगलीरु माट पूजा करी तेतो खोडु  
 गोलो छी, ण पाठ मन्त्रमे नधी सूत्रमे तां  
 एहवो पाठ छे “हीपाए छुहाए खेमाए निस्से-  
 साए जाणुगानीयत्ताए भविस्सइ निश्रेयस  
 कहता मोक्षभणी ए अर्थ छे, तथा पन्डा शब्दे  
 जे इहलोकनो अर्थ छे इम कहे छे ते सूड छे,  
 टर्दुर देरताने अधिकारे पन्डा शब्दे आवता  
 भवनो अर्थ छे तथा आचारागसूत्रे जस्सपू-  
 वियिनो तस्सपन्डायिनो इहा पूर्व शब्दे पृठलो  
 मय पडा शब्दे आयतो भय लोवो छे तथा  
 ए भवे समकित्तनो लाभ ते घणो छे तथा  
 र्थिकर वात्राना फलनो पाठ उवयाइमध्ये



तथा पंचमहाव्रत पाल्यानों पाठ आचाराग  
 मध्ये तिहा पण हिंयार इत्यादिक पाठ उे त  
 ये देखाणे लाभ मांनो लो तो जिनप्रतिमा  
 ठामे ना स्यान कडो छा ? अने रिहा जिन  
 प्रतिमा पूजानो पाप कडो नथो अने होय ता  
 देसादा नुम लिख्यु जे भगवो हिंसानी ना  
 कदा उे तेतो अमे रिहा रहूळु जे हिंसा क  
 रवो, पण भगवने किसे सूत्रे प्रतिमा पूजानी  
 ना कही नथा प्रतिमानी २७ प्रकारनी पूजा  
 सूत्रे रही उ तथा तुमे प्रतिमानो पूजा हिंसामे  
 गणो छो ने इम नथी प्रतिमानी पूजा तो  
 विनय तथा लेयावद्य धर्ममा उ तथा पूजा  
 हिंसामे गणी तो दणामे नदीमें पडती सा  
 ध्वने साधु काडे तेमा हिंसा गणी नही, तथा

आचारांगमूत्रे बीजा साधु अजाणे पण शर्क-  
रानी भूले लृण बीहरीने पडे जाणे जे लृण  
बीहराव्यो ते जाणी ते पोने राय ते पोते पीये  
तथा बीजा साधु सभोगीने आपे ते खाये  
पीए तथा विपमवाटे जेलेने रखने लताने  
गूडाने अवलवी उत्तरे जे पाठ आचारांग-  
मूत्रे ते तथा भगवती सूत्रमे साधुना हरस  
काडे तेहने क्रियाकर्म लागे नहीं, तथा  
महिनायजी पूतलीमे कवल मंत्रया तेमाटे  
रुम माटे हिंसा करी तथा सुबुद्धि मत्रिए  
पाणी पलटाव्यो ते रुम माटे करी पिण मद  
बुद्धी न कथा ते भगवतीसूत्रे २५ मे, शतके  
साधु शासन माटे तेजालेइया मुक तेहने आ-  
राधक कथो, तथा जंजूदीपपन्नतीए निर्वाण

महोच्छ्रय कर्यो ते भूमन्वनिजिणभक्तिषु धम्मे  
 त्तिष्ण पाठो ऽहं त्तिष्ण पाठो लीखीए ?  
 अनेक पाठो ऽहं ॥ तथा नदीं सुते जे आगम  
 कयो ते वत्थापाने ३२ मानो छो ते केनी  
 आज्ञा छे ? तथा आवश्यक सूत्रपट्टिकमणा  
 विना साधुपणो श्रावकपणो हुवज नही ते  
 तुम्हे आवश्यक सूत्रपट्टिकमणो मानता नथी  
 तो श्रावकपणो ने साधुपणो कम रगवो छी ?  
 श्रीभगवतीसूत्रे साधु साध्वी श्रावक श्राविका  
 पचमआराना ट्रेढा पर्यंत कथा छे ते तुमारी  
 श्रद्धामें हिवणा साधु साध्वी कोण छे ? तथा  
 सूत्रे आचारज उपाध्याय कुलगणनीनिश्चाय  
 विचरे त आराधक ते तमे कोनी निश्चाये  
 ते छे ? ते लिखज्यो, तथा श्रीभगवती-

सूत्रे गाथा ॐ ॥ पढमोगीयत्थविहारो वीयो-  
गीयत्थनिसीओभणिओ । इत्तोतइयविहारो  
नाणुन्नाओजिणवरेहि ॥ १ ॥ एहनो अर्थ  
गीतार्थ होय ते पोते विहार करे अथवा गीता-  
र्थनी निश्राये विहार करवो एथी तिजा विहा-  
रनी अरिहते आज्ञा दीयी नया ते माटे तुमे  
किस्या गीतार्थनी निश्राये विहार करो छो ?  
तथा योग उपादानवहीने सिद्धात भणे तेषण  
श्रावक आचारागादिक सूत्र भणे नही ते  
निशीथमा कव्यो ॐ । जे भिक्खुअन्नत्थीयं वा  
गारत्थियया वायण पायज्जत्त साइज्जत्तितस्स-  
चोमासीयपरिहारठाण जे ग्रहस्थने सूत्र वचावे  
अथवा वाचताने अनुमोटे तेइने चारमासनो  
पाल्यो चारिज्जाते तथा प्रश्न व्याकरणसूत्र

अहरेरिसीयपुणसवन्नुभासियव जत्थदधेहि-  
 गुणेहिपजर्हि र्म्महि वद्दुरिहेहि आगमेहि  
 नामरकाय निवाय उवसग्ग तद्धिअ समास  
 सधिपट जेम उणादि कीरीयात्रीहीणसरघाड  
 मर विभत्ति यन्न जुत्त भासियव तथा अनुयो-  
 गद्वारे ७ नय ८ निक्षेपाकाय तिन, लिग  
 तीन, जाण्या पिना उपदेश देया ते मारग  
 नयी इत्यादिक अनेक बोल ते ते गीतार्थनी  
 सवनार्था पामोए इतिभद्र ॥ जे कइ श्रीजिन  
 प्रतिपानी पूजा म ये फल पूजानी शका करे  
 तेदने कहोये जे श्रीरायपसेणासूत्रे ३७ भे  
 पूजाना पाठ ७ पुष्कराहण १ मालारहण २  
 तहवन्नयारहण ३ तथा पुष्कपगिह ४ पुष्कप-  
 ५ एतली पूजा फलनी ते तेमाटे पूज

फूलनी ते प्रमाण छे तथा श्रीभगवतीसूत्रे पण  
 मूरीआमनी पेरे पजानी भलामणना पाठ  
 अनेक छे तथा ज्ञातासूत्रे द्रौपदीने अरिकारे  
 १७ प्रकारी पूजाना पाठ छे समवायागसूत्रे  
 चोत्रीस अतिशयने अरिकारे “ जलय थलय  
 भासुरदसद्बन्नेणजाणुस्सेहप्पमाणमित्तेण पुप्फ-  
 पूजोवयारकरेइ इत्यादि पाठ छे ” इहा सम-  
 वायाग सूत्रमे देवता मनुष्यनो नाम कळो  
 नथी तथा श्रीउवराईसूत्र कोणिकने अरिकारे  
 श्रीश्रीर समोसर्वा तेवारे अनेकजन चपार्थी  
 निकल्या जे “ अप्पेगइयावदणवत्तियाए अ-  
 प्पेगइयापुषणवत्तियाए अप्पेगइयासुयसुयस्ता-  
 मो अप्पेगइयाविउलाइ अट्टाओट्टेओआई अ-  
 तिणाइगहिस्तामो ” इत्यादि पाठ छे. तिहा

पूरणवर्त्तायाए त पाठनो अर्थ टीकाम ये पूज  
 न पुष्पमालादिना इम कथो उे इहां श्रीतीर्थ  
 करने पूष्पना पूजा होसे छे ए पाठ श्रीभग  
 वर्त्तासूत्रे पण उे तथा नदीसूत्रे अतज्ञानने पाठे  
 जेइम अरिहर्तहि भगवनेहि उष्पन्ननाणदसण  
 धरेहि तिल्लकनिरवर्त्तीय महीअपूर्इएइ पाठनो  
 अर्थ टीकाकारे पण महीय शब्दे चट्टनादि,  
 पुअएहि पुष्कमालादिन करीने ए पाठ अनु-  
 यागद्वारम ये पण छे इम पुष्कपूजाना अनेक  
 पाठ उे, ते माटे शक न करवी बली केंडरु  
 इम रहे छ जे फूल दचाता जडे ते चढायवा  
 पण पोते चूटो चढायवा नही तेपण अजाण्यु  
 कहे छे जे “ श्रीजीवाभिगमसूत्रे ” ततेण से  
 विजण्ढो मोत्थयरयणगिण्हइ पो. २, ति.

पोत्थयरयणमुयति पो २ चा पोत्थयरयण-  
विहाडेति पो २ चा पोत्थयरयणवाडए पो.  
२ चा अम्मियववसायपिगेण्हेति ध २ चा पो-  
त्थयरयणपडिनिरयमति पो २ चा सीहास-  
णतोअम्भुहेति सी. २ चा वसमायसभातोपु-  
रत्थिमिल्लेणदारणपडिनिखमड पु २ चा  
जेणेव णदापुखरणी तेण व उवामन्दति उ  
२ चा णटापुरखरिण अणुप्पयाणिकरमाणे  
पुरत्थिमिल्लेण तोरणेण अणुपविसति अ. २  
चा पुरन्धिमिल्लेण तिसाषाणेपडिरुत्तण पच्चो-  
रहति प० २ चा हत्थपाद परत्वालैति ह. २  
चा एगमहसेत्तरजतामय त्रिमलसलिलपुण्णमत्त-  
गयमहामुष्मिद् समाणभिगार पगिण्हति प २  
चा जाइत्तथउप्पलाद्पउमाद्जावसत्तपत्ताडसह-



स्सपत्ताड ताड गण्डनि = ता णदानो पुण्ण  
 रिणिभा पञ्चुत्तग्द प = ता जेगेरनिद्धाप-  
 तणे तणवपाटाग्दगमणाद् तण्णतविजयदेव  
 चत्तारि सामाणियमाहस्सीओजारभण्णेवए  
 राणमतग्देरात्तेरीओ अप्पेगतिपा उप्पलहत्य  
 गता जाय मतसट्ठस्मपत्तद्दयगया विजयत्तेव  
 पिट्ठोअणुगन्त्ता ।

इहा फूट् चूर्ति तीर्थां छे ए आन्नाय  
 विजयदेवे पोत रायटामे उत्तर्गने फूट् चूर्ति  
 तीर्था तथा सामानिक दरता तथा र्थजे  
 देवताये पिण फूट् पोताना हायथी लीर्थां छे  
 इहा कोद् पूछस्ये जे तिहां कोद् माला नथी  
 ते माट् पोत लिर्थां तेहनो उत्तर जे माली  
 नथी पिण देवता घाऊर लोक घणा छे,

तेहनेज पासे का न मगाने ? जो पुष्प आ-  
प्यानो विधि होवे तोपण पोताना हाथथी  
लीधानो विधि ठे तेमोटे पोते रावडी मये  
उतरी लीया ठे तथा श्रीरायपसेणीमृत्रे सूरी-  
आभाधिकार

“ ततेण से मूरियाभेटेवे पोत्थरयणमि-  
ण्हइ, पो २ मि ता पोत्थरयण मुयइ, पोत्थ  
रयणविहाडेइ, ता २ पोत्थरयणराएति, ता  
२ धम्मियवउसायमिण्हइ, २ ता पोत्थरयण-  
पडिणिरुखमति २ ता सिहासणाओअब्भुट्टेइ  
२ ता वउसायसभाओ पुरत्थिमिल्लेण दारेण  
पडिणिरुखमइ २ ता जेणेइ णदापोरकरिणि  
तेणेइ उवागच्छइ २ ता णदापांकरिणी  
पुरत्थिमिल्लेण तोरणेणतिसोयाणपडिरुणेण प

शौरहति २ सा इत्यथायपयशालइ १ सा  
 आयते शारख परमगडभृष परमसेयमहरयया  
 मय विमलमत्रिन्पुष्ण मत्तगयमुहागिनिममा  
 णभगार पगिष्ठति पञ्चोम्हइ २ सा जाडन-  
 त्यद्वपन्नाइजावमयमहस्मपत्ताडगिष्ठति णदा-  
 धा पुक्वरिणोओ पञ्चोम्हइ २ सा जणेव  
 सिद्धायतणे तणेव पदारेगमणाय तएण त  
 सूग्यामडव चत्तारिसामाभियमाहस्सोओ जाव  
 सोल्लसआयरखदयसाहस्सोओ अण्णेयरहये  
 सुरियाभविमाण जाव रेवा दरीओअप्पेगइया  
 उप्पलइ भगवा जावमत्तसटस्तपत्तइत्यगया  
 सुरियाभ देवपिडओसमणुगच्छति तणेण सुरि-  
 याभदेववहणेआभिआगिय देयाय देवीओ य  
 अप्पेगइयाकलसइत्यगयाओ जावअप्पेगइया

ध्रुवकडचउहत्थगया हृत्तुष्टान्नासूरियाभ  
 देरपिट्ठओसमणुगच्छति तेतेण णे सूरियाभेदेव  
 चउहिं सामाणियसाट्ठसीहिं जावअण्णेहिय-  
 ह्निंसूरियाभविमाणवासीहिं देणेहिं देरीहिंय-  
 सद्धिं सपरिपुटे सव्वद्धीण जात्र णाडयरवेण  
 जेणव सिद्धाययण तेणेव उवा गच्छट्ठ सिद्धाय-  
 णपुरविमित्थेण दारेण अणुपपिसति २ चा  
 जेणव जिण पडिमाउ तेणेव उवागच्छट्ठ, जिण-  
 पडिमाणआलोए पणामकरेति २ चा लोमह-  
 न्यगमिण्हड २ चा जिणपडिमाण लोमहत्थेण  
 पमज्झइ २ चा जिणपडिमाणोमुरभिणागंमो-  
 ट्ठएणण्हाणेति ण्हाणित्ता सरसेण गाक्षीसचद-  
 णेणगायाण अणुलिप्पइ २ चा जिणपडिमाण-  
 अहिपाट्टेवदूसाइ जुयलाइ णियसेइ २ चा

गेयाना मे तथा सोऽन इहेसे जे एतो चूय्या  
 नयो सहेजे पदया लाया ते तेदने कहीये छे,  
 ज एज्जारगमे सहेजे पदया वारदीमध्ये इवेत  
 नदी, तथा निगाइने अधिकारे निगाइ राजार  
 गाना मजरीया पाते चुरी लीर्घा तेवो  
 इत्क यथ चुरा लीर्घा ते पाठ उवगार्यामध्ये  
 जोजो भनयाणुत्तनिग्गओपेच्छइ इमुमानुम  
 राइणापगामजरागहीयाएररकथाररेणव्यनेग  
 मजरीपत्त पराल्लयाड कदाविसेमो कओ  
 पडिनियत्तओपुच्छइ कहे सोग्गस्सोथमच्चणा  
 दसाओ कइए सयात्तेथाभणइ तुम्हेहि एगा  
 मजरीगहीयापच्छसच्चणगहेतग एवओ ।  
 इहाँ गहीय शब्दे चूडगानो अर्थ छे, तथा को  
 जे एतो देवनाये कयो छे ते आवरे

करधानो क्रिहा पाठ नथी, तेहने कहीये जे  
 जे देवतानी करणी ताहरे न करी तो  
 शकस्तय किम करे छे ? तथा स्नात्र कॅम  
 मानो छे ? स्नात्र नो कलस ढोलो छो ते  
 देवतानी करणीज छे, तथा सूरीयाभनी पूजानी  
 भलापण द्रौपदीने पाठे छे देवतानी पूजाकरणी  
 तथा मनुष्यनो पाठ एऊज छे तेमाटे देवतानी  
 करणी श्रायक करे ए श्रद्धापमाण छे तथा  
 जे फूल चुटवानी ना कहे ते वाटना जीरनि  
 कीलामना माटे तेवरि फूलनी पूजा किम करी  
 शक ? अने फूलनी पूजानो तो सूत्रे पाठ छे  
 तथा जे पूजाने हिंसामे गणे तेहने कहीये जे  
 श्री प्रश्नव्याकरण सूत्रे प्रथम सवरद्वारे अहिं-  
 साना ६० नाम कथा छे तिहा पूजा ते दया

रही छ त पाठ लिगीट छे अभठसव्वस्त  
 रिभनाशभा चुरहागवरतीपूयादिमन्त्रमा  
 निम्मन्त्रकृति तवमाइणिनियगुणनिम्मियाइ  
 पञ्जायनामाणिदृति अहिंसाप भगवइए  
 इत्यादि पाठे पूजा ते अहिंसामे गणी छे, तो  
 तुम्ह हिंसामे किम गणो छो ? तथा भगवती  
 सूत्रे “ शुभयोगपट्टश्चअणारभा ” ए पाठ  
 शुभयोग पट्टिने आरभनी ना कही छे  
 विनय त रा नयाश्च त तपना भेट छे तप ते  
 मोक्षमार्गमे ये श्रीवृत्तनाध्ययने २८ मे अध्य  
 यो क्यो, त तुम हिंसामे कम कहो छो ?  
 तथा विरदारसूत्रे सिद्धोपायचेण महानिज्ज-  
 रामहापज्जसमाणभवति ” तपाटे सिद्धवै यावन्न  
 छे, तथा कोइ पूछे जे आरकं प्रतिमा

किहां पुजी छै ? तेहने ऋहरो जे श्रीभगवतासूत्रे  
 तुर्गाया नगरीने श्रावक पूजा करी छै शश्व  
 पुष्करीये पूजा करी छै तथा समवायांगसूत्रे  
 द्वादशांगीनी हृडीने अधिकारे उपासकदशानी  
 हृडीमये दश श्रावकना चैत्य एहरो पाठ छै  
 ए पाठमे चैत्य तो साधु थाय नहीं, ज्ञान थाय  
 नहीं ते सर्वना पाठ जुदा छै, तथा नदीसूत्रे  
 पिंग पाठ छै तथा नदीमये जे आगम कथा  
 ते सर्व माने तेज समकृती जाणयो श्रीअनुयो  
 गद्वारसूत्रे नियुक्तिनी हा कही छै ते नियुक्ति-  
 मये पूजाना अनेक अधिकार छै, तथा  
 तदूल्लयाल्लोपयन्त्रानी टीकांमये समवसरणना  
 फूल सचित्त ते उपर साधु सार्वी चाले.  
 भवचतसारीद्वार टीकांमये पण ए मत छै, तथा



कोटि कहेस्ये जे कृष्णे मोड ( पगववा ) नहो  
 तेहन कहाये जे होम्बक्षमध्ये पाड ते तथ  
 ब्रह्मगयोरमहोत्तरे । श्लोक-पारंपार्ये श्राद्ध  
 दिनकृत्ये मातपु पुत्राक्षगणित्तने तथा  
 आशपतेतु जिनरत्नमगूरि कृत पुत्राकुर्वेत्त  
 मोत पुष्पाभराणि सन्ति तथा दम्भिद्रगूरि  
 कृत पुत्रा पचासक जहोर्हर्दनशीरु ॥ १ ॥  
 गायाना आस्यर्था पिण मोया फुल्लनी हा  
 जणाय ते तथा उमास्वातिरायक कृत पुत्रा  
 पटलमापिण एवम जणाय ते १ स्थापना  
 इतर भी वारत्कथिह ण वे भेदे ले

३ उच्य निम्बपो रूहे च जनो नाम पण  
 होय तथा आहार वापना गुण पण होय अत  
 लक्षण होय पण आत्मोपयोग त मिले त

द्रव्य निक्षेपो जाणवो एटले अज्ञानी जीव ते  
जीव स्वरूपना उपयोग विना द्रव्य जीव ते  
“अणुवओगो द्रव्य ” इति अनुयोगद्वार वच  
नान् बली कह्युं ठे जे सिद्धान्त वाचता पृछता  
पद अक्षर मात्रा शुद्ध अर्थ करे ठे अने गुरु  
मुख सद्दे ठे ते पण शुद्ध निश्चये सत्ता ओ-  
लगाया विना सर्व द्रव्य निक्षेपामा ठे जे भाव  
विना द्रव्यपणो ठे ते पुण्य बधनु कारण छे  
पण मोक्षनु कारण नथी एटले जे करणी रूप  
कष्ट तपस्या करे छे अने जीव अजीव सत्ता  
ओलखी नथी तेने भगवती सूत्रमा अत्रती  
तथा अपञ्चखवाणी कथा छे, तथा जे एकली  
बाह्य करणी करे ठे अने पोते साधु कहेरारो  
छे-ते मृषवादी छे एम उत्तराध्ययन सूत्रमा

षट्पु उ “न मुर्णा रत्नरासेण” ए वचने “त्रा  
 णण य मुर्णा द्वाद” ए वचनयो जे ज्ञानज्ञ  
 त मुनि छे अने जे अज्ञानी ते मिथ्याची छे  
 तथा काइरु गणितापुयोगना नरक देवता  
 योल अधरा यनि थावरुनो आचार जाणोव  
 फटे जे अम ज्ञानी छेपे ते पण ज्ञानी नश  
 पण जे द्रव्य गुण पयाय जाणे तेने ज्ञानी क  
 हिय था उत्तरा ययते मोक्ष मार्गे कशो छे  
 गाथा, एव पत्र विहनाण द्रव्याणय गुणागय,  
 पञ्जराणय सधेति, नाण नाणी हि दसिय ३१  
 माटे वस्तु सत्ता जाण्या विना ज्ञानी नही अन  
 नइतत्त्व ओलरा ते समझीति अने एहवा ज्ञान  
 दर्शन विना जे कहे के अमे चारित्रिआ छेपे  
 त पण मृपावादी छे, कारण क थी उत्तराप्ययत

सूत्र म'ये' कथुं ते जे "नादस्रणस्मनाण  
 नाणेण विणा न हृति चरण गुणा" ए वचन  
 ते ते माटे आज केटलाक ज्ञानहीन क्रियानो  
 आडवर देखाडे ते ते ठग ते तेहनो सग करवो  
 नही ए वाद्य करणी अभव्य जीवने पण  
 आवे माटे ए वाद्य करणी उपर राचतु नही  
 अने आत्मानु स्वरूप ओलरुया विना सामा-  
 यक पडिकुमणा पञ्चगव्याण करवा ते सर्व  
 द्रव्यनिक्षेपामा पुण्याश्रव ते पण सवर नथी  
 श्रीभगवतो सूत्र म'ये कथुं ते क "आया सलु  
 मामाद्य" ए आलापावी जाणजो तथा जीव  
 म्यरूप जाण्या विना तप सयम पुण्य प्रकृति  
 ते देवताना भवतु कारण ते "पुव्व तवेण  
 पुव्व सयमेण देवलोए उववज्जति नो चेवण

આય ધાવવત્તઠ્ઠવાણ ” એ માલત્રી માર્ગ  
 તીર્થાં કશ્ચો ડે તથા જે ત્રિયાલ્લોપી આવત  
 દીન અને જ્ઞાનદીન છ માર ગચ્છતી ત્રિ  
 સિદ્ધાન્ત મળ ડે ગાયે ડે ત્રન પદ્મચ્ચવાળ  
 છે તે પણ દ્રવ્ય નિષ્કેષા જાણવા એમ  
 અનુયોગદ્વારમાં કશુ છે

જે શ્મે સમણ શુભમુકજોગી છકા  
 નિરણુરુપા ॥ દયાદૈવ હદામા ॥ ગયાદૈવ નિ  
 કૃસા ॥ ઘટ્ટામદ્યાતુષ્પાઝ ॥ પદ્મચ્ચાડરણા  
 ણાણ આણાદ સચ્છદ્ર વિદરિત્તેણ ડમ  
 કાલે આવસ્સગાસ્સ ડવદ્ધતિ ॥ ત લોચુત્ત  
 ઠ્ઠવાવસ્સય ॥

અર્થ—જેને છ કાયની દયા નથી,  
 જ્ઞાની પરં ડન્મત્ત છે, દાથીની પેડે નિર

छे, पीताना शरीरने बोधतां मसलता उजले  
 कपडे शिणमार करी गच्छना ममत्वभागे मा-  
 चता सोच्छाचारी वीतरागनी आज्ञा भाजता  
 जे तप क्रिया करे छे ते पण द्रव्य निक्षेपामा  
 छे. अथवा ज्योतिष वैद्यक करे छे अने पो-  
 ताने आचार्य उपाध्याय कहेवरानीने लोक  
 पामे महिमा करे ( करावे छे ) छे ते परीयध  
 खोटा रूपैया जेवा छे घणा भद्र भमसे अक्-  
 दनीक छे ए खास उत्तरा ययनम ये अनाथी  
 मुनिना अध्ययनयकी जाणरी अने सूत्रना  
 अर्थ गुरुमुखे शिख्या विना तथा नय प्रमाण  
 नाण्या विना निश्चय आत्मानु स्वरूप ओल-  
 र्ख्या विना निर्युक्ति विना उपदेश आपे ते  
 पाने तो ससारमा गुड्या छे पण जे तेमती

पास ऐसे ते तमने पण ससारमा युवाये ।  
 एव प्रश्न व्यस्यरग सूत्र तथा अनुयोगज्ञ  
 सूत्रमा यत्तु ते " अज्जुत्थ चेर सोल्ल सम  
 इत्यादि अने भगवती सूत्रमा पण यत्तु  
 "सुत्थो सल्ल पदपो, बीओ निज्जुत्ति मिसअ  
 भणिओ, इत्तो तइअणुओगो, नाणुआओ  
 जिणवेहि " अने कटलाक एम पदे छे जे  
 अमे सूत्र उपर \* अर्ध करिये छिये तो निर्युक्ति

\* श्री भगवती सूत्रमा " सुत्थो सल्ल पदपो,  
 बीजानिज्जुत्ति मिसओ भणिओ ॥ इत्तो तइअणु  
 ओगो, नाणुआओजिणवेहि " एवी रीते आगम  
 सारनी नृगे नृगे अण प्रतोया सल्लु हनु मा  
 पण तमज लरयु छ पण बीजा टकाणे ए भग  
 वतीनी साख दीधी छे तिहा तो " सुत्थो सल्ल

तथा टीका प्रमुखतु शु काम छे ते पण मृपा-  
 णद छे केमके श्रीमश्रव्याकरणमा “वयणतिय  
 लगतिय ” इत्यादिक जाण्या विना अने नय  
 निक्षेप जाण्या विना जे उपदेश आपे ते मृपा-  
 णादी छे एग अनेक सूत्रमा कह्यु छे माटे बहु-  
 मुव पासे उपदेश साभलवो श्री उत्तराध्यायन  
 ये बहुश्रुतने मेरुनी तथा समुद्रनी अने  
 ल्पट्टक्षादि सोल उपमा दीनी छे ए द्रव्य  
 निक्षेपो कह्यो

५ भाव निक्षेपो कहे छे जे नाम स्था  
 ना अने द्रव्य ए व्रण निक्षेपा ते एक भाव

मो, श्रीओनिज्जुत्ति मिसओ भणिओ ॥ तद्ओय  
 रविसेसो, एस विहि होइ, अणुओगो ” एवो पाठ  
 ते खरो जणाय छे पठे बहुश्रुत कहे ते खरु.



નિષેષા વિના અથૂઢ છે જે નામ તથા આસ્મા  
 લક્ષણ ગુણ સહિત વસ્તુ તે ભાવ નિષેષો ઋ  
 ણયો “ ઉવઓગો ભાવ ” ઇતિ વચનાન્ પદ્યે  
 પૂજા, દાન, ડીલ, તપ, ક્રિયા, જ્ઞાન ં સર્વ  
 ભાવનિષેષે સહિત લાભનુ કાગ્ણ છે શા  
 કોદ કહેશે જે મનના પરિણામ હદ કરીને  
 જે કરિયે તને ભાવ કહિયે એમ કહે છે તે  
 જૂઢા છે એવો સુખનો વાઝાયે મિષ્પાત્વી પણ  
 ણા કરે છે તે ગણતુ નહીં ઇહા સુખની સાથે  
 વીતરાગની આજ્ઞા હેય ઉપદેયની પરીક્ષા  
 કરી અજીવતત્ત્વ તથા આસ્ત્રયતત્ત્વ અને વન્ધ  
 તત્ત્વ ઉપર હેય કહેતાં ત્યાગ ભાવ અને જીવના  
 સ્વગુણ જે સધર નિર્જરા તથા માક્ષ તત્ત્વ ઉપર  
 પાદેય પરિણામ તે ભાવ કહિયે એવલે રૂપી

गुण ते द्रव्यनिक्षेप उे अने अरूपीगुण ते भावनिक्षेप उे एटले मन वचन काया लेश्या-  
दिक सर्व द्रव्य निक्षेपामा उे अने ज्ञान दर्शन  
चारित्र वीर्य ज्ञान प्रमुख सर्व गुण भाव  
निक्षेपामा उे, ए भाव निक्षेपो ते नामस्थापना  
तथा द्रव्य सहित होय एटले चार निक्षेपा  
कथा -

• हे चार निक्षेपा पदार्थ ऊपर लगाडी  
दखाडे उे नाम जीव ते चेतना अथवा माचाना  
एक वाणने जीव कही जोलावे उे ते नाम  
निक्षेपे जीव, मूर्ति प्रमुख वापिये ते स्थापना  
जीव एकेदियकी पचेन्द्रिय पर्यंत सर्व जीव उे  
पण उपयोग मिलि नहि ते द्रव्य जीव अने  
मूर्तिमा, जीव स्वरूप ओलखी समकितना

रात्रिक ते सर्वं द्रव्यं ज्ञानं जे नयनरातु जाणवै  
ते भावधान

तथा क्रीडन्तु तप उदन्तु नाम ते नाम  
तप तथा पुस्तकमा तपनी त्रिभु लेखन  
थापना तप अने पुण्यरूप मामरमण।दि  
कर्मो ते द्रव्य तप ज परमन्तु ऊपर त्यागत  
परिणाप तं भाव तप एम संसरादिक सर्वम  
चार चार निषेपा जाणवा तथा श्री अनुया  
गद्वार मये कश्चु टे-यत " जन्मयज जाणि  
जा, निरुद्येय निरिग्येये निरवसेस ॥ जन्मयन  
जाणिजा, चवक्यनिरिएग तन्थ ॥ १ ।  
चार निषेपा कया पदले शब्दनय कयो ।

हा छहो समभिरुद्ध नप कहे टे  
वस्तुना कदनाक गुण मगदया टे अ

कैवल्यक गुण प्रगच्छा नथी पण अवडय प्रग-  
 ट्ये एहवी वस्तुने वस्तु कह ते वस्तुना  
 नामात्तर एक करी जाणे जेम जीव चेतन  
 तथा आत्मा एहनो\* एक अर्थ रुहे ते सम-  
 भिरुद नय रुहिये, ए नय एक अश ओछी  
 वस्तुने पूरेपूरी वस्तु कहे, जेम तेरमा गुण-  
 टाण केवळी होय तेहने मिद्ध कहे ए नयना  
 भद विलकुल नथी ए समभिरुद नय कथा

हो एवभूतनय कहे छे जे वस्तु पोताने  
 गुणे सपूर्ण छे अने पोतानी क्रिया करे छे  
 तेने ते वस्तु रुही बोलागे जेम मोक्षस्थानके  
 जे जीव पद्योतो तेने सिद्ध कहे जेम पाणीथी

---

\* एकार्थवाची नामोना नामभेदे भिन्न मित्र  
 अर्थ कर छे तेने समभिरुद नय कहे छे.

भरेलो मीना माथा उपर आगतो जल धारण  
 क्रिया करतो नर घटा फटे ए एवभू  
 मय घटा

दृष्टे सात नयना दृष्टान्न श्री अनुयोग  
 द्वारा मूर्तधी लग्निधे छय जेम फोडक पुरुषे  
 राजा सोदक पुरुषर पुछयु जे तमे किं  
 वसो छे तयारे ते पुरुष कसु हु लोक  
 उमु टु ए अथुद्र नैगम, वली पुछयु जे  
 लोफना त्रण भेट छे, १ अबोलोक, २ त्रिछो  
 लोक ३ उर्वलोक तेमा तु किहा रहे ते  
 तेशर नैगमे कसु जे त्रिछालोकमा रहुदु वल  
 पुछयु जे त्रिछालोकमा असरयाना ही  
 समुद्र छे तेमा तु कया द्वीपमा रहे छे ते  
 त्रिथुद्र नैगमे कसु जे जनुहीपमा रहुदु.

जुद्धीपमा खेत्र घणा छे, तेमा तुं कया खेत्रमा  
 रहे छे, तेवारें अतिशुद्ध नैगम भोल्पो जे भर-  
 तक्षेत्रमा रहुछु, ते भरतक्षेत्रना छ ग्वड छे ते  
 माहला कया खडमा रहे छे तेवारें क्यु जे  
 मध्यखडमा रहु छु एम क्ये पूउता छेल्ले  
 क्यु जे आपणा देशमा रहु छु, तेवारें फरी  
 पृच्छु जे देशमा नो नगरगाम घणा छे तो  
 तु किहा रहे छे तेवारें क्यु जे हु अमुक  
 गाममा रहु छु, ते गाममा बली अमुक पाडो  
 तथा अमुक घर वताव्यु तिहा मुर्शि नैगम  
 नय जाणयो

बने सग्रह नय चाली बोल्पो जे मारा  
 भोताना शरीरमा बसु छु, तथा व्यग्रहारनय-  
 चाली बोल्पो जे सवारें चंडो छु तंद्रलाज

पिठानामां रहु दु, अने कजुमूत्र नपत्राने  
 कतु जे मारा आत्माना असग्याता प्रदेशमें  
 गहु रु यली शदनय कहे जे मारा स्वभारम.  
 रहु रु, तमज ममभिरुदनय कहे जे हु मारा  
 गुणमा रहु रु, अने एरभूतनयवार्ता कहे जे  
 नानदर्शन गुणमा कमु रु ए दृष्टान कथो तेम  
 तय वस्तुमा कहेयु

तथा काठने प्रदेशमात्र क्षेत्र अमीकार  
 वरी पुछयु जे ए प्रदेश कया द्रव्यनो छे तेवारें  
 नैगमनय धौल्यो जे छए द्रव्यनो प्रदेश छे  
 कयन एक आकाश प्रदेशमन्थे छ द्रव्य भेल  
 छ तेवारें मग्रह नय धौल्यो जे कालद्रव्य ते  
 अप्रत्येनी छे ते माटे मरि लोकमा एक सम  
 पण त एक आकाश द्रव्यना प्रदेश

जूही नही माटे काल विना पांच द्रव्यनो  
 प्रदेश छे तेवारें व्यवहारनय बोल्यो के जे  
 द्रव्य मुरय देखाय छे तेहनो प्रदेश छे तेवारें  
 ऋतुसूत्रनय बोल्यो के जे द्रव्यनो उपयोग  
 देइ पुछियें ते द्रव्यनो प्रदेश छे जो धर्मास्ति-  
 कायनो उपयोग देइ पुछियें तो धर्मास्ति-  
 कायनो प्रदेश छे. जो अधर्मास्तिकायनो  
 उपयोग देइ पुछियें तो अधर्मास्तिकायनो  
 प्रदेश छे तेवारें शब्दनय बोल्यो के जे द्रव्यनो  
 नाम लइ पुछियें ते द्रव्यनो प्रदेश छे हने  
 समभिरूढनय बोल्यो जे एक आकाश प्रदेश  
 म ये धर्मास्तिकायनो एक प्रदेश छे, अधर्मास्ति-  
 कायनो एक प्रदेश छे जने जायना अनता  
 दिश छे सुदलना अनता पर प्राणु प्रमुख



अस्तिकायनो एक प्रदेश उ, तेवारे एवंभूत  
 नय बोल्यो, जे प्रदेश द्रव्यनी क्रियागुण  
 अगोकार करी देखीये ते समयमा ते प्रदेश त  
 द्रव्यनो गणिये ए प्रदेशमा सात नय कगा

हो जीवमा सात नय कहे उ प्रथम  
 नैगमनयने मने जे गुण पर्यायवत शरीर  
 सहित ते जीव णटले शरीरमा जे बीजा पुद्गल  
 तथा धर्मास्तिकायादि द्रव्य उ ते सर्व जीव  
 माज गण्या तेवारे सग्रहनय बोल्यो जे असं-  
 ग्यात प्रदेशा त जीव एट्टे एक आकाशना  
 प्रदेश द्रव्या बीजा सर्व द्रव्य एमा गणाणा  
 तेवारे व्यवहारनय बोल्यो, जे विषय ल  
 काम वात सभागे ते जीव इहां धर्मास्तिकाय,  
 अधर्मास्तिकाय, आकाश तथा बीजा पुद्गल



अनत चारित्र्य, शुद्धसत्तारत तं जीव ए नये  
 जे सिद्ध अत्रम्यामा गुण हता तेज ग्रथा ए  
 सात नये जीव द्रव्य कथा

हरे सातनये धर्म कहे छे नैगमनय  
 बोल्थो जे सर्व धर्म छे केमरे सर्व प्राणा  
 धर्मने चाहे छे ए नय स्वरूप धर्म नाम धर्म  
 ने धर्म कहे हा सग्रहनय बोल्थो जे बडेरायें  
 आदरयो त धर्म, एणे अनाचार छोड्यो  
 पण कुत्राचारने धर्म कथो, व्यवहारनय  
 बोल्थो जे मुख्यतु कारण ते धर्म एणे पुण्य  
 करणीने धर्म करी मान्यो ऋजुगूत्रनयमत जे  
 लपयोग सहित रैराग्यरूप परिणाम ते धर्म  
 कहियें ए नयमा यथामट्टिकरुणता परिणाम  
 प्रभुत्व सर्व धर्ममा गण्या ते मिथ्यात्वीने पण

होय हवे शब्दनय वोरयो जे धर्मनु मूल समकित  
 छे माटे समकित तेज धर्म तेवोरें समभिरूढनय  
 वोल्यो जे जीव अजीव नयतत्त्व तथा छ  
 द्रवणे ओल्खीने जीवसत्ता ध्याये अजीवनो  
 त्याग करे एहरो ज्ञान दर्शन चारित्रनो शुद्ध-  
 निश्चय-परिणाम ते धर्म ए नये सायक सिद्ध  
 परिणाम ते धर्मपणे लीवा एवभूतनय वोल्यो  
 जे शुरु ध्यान रूपातीत परिणाम क्षपक श्रेणि  
 कर्म क्षयना कारण ते साधन धर्म जे जीवनो  
 मूल स्वभाव ते वस्तु धर्म जे मोक्षरूप कार्य  
 नोपने सिद्धमा रहे ते धर्म ए साते नये धर्म  
 कथो

हने सातनये सिद्धपणो कहे छे नैगम-  
 नयनी मने सर्व जीव सिद्ध छे केमके सर्व

जीवना भाट रचक प्रदेश सिद्ध समान नि  
 मंत्र ते मोटे संग्रहनय कहे जे सर्व जीवनी  
 सत्तासिद्ध समान ते एण पयायार्थिफ नयेकरे  
 कर्म सहित अवस्था ते टालीने द्रव्यार्थिफ  
 नयेकरे अवस्था अर्गाशर करी तेवारे एव  
 शरनय बोल्यो जे विद्या लब्धि प्रमुख गुण  
 करी सिद्ध थपा ते सिद्ध ए नये वाद्य तप  
 प्रमुख अर्गाकार करया, हने ऋजुमूत्रनय  
 बोल्यो के जेणे पोताना आत्माना सिद्धपणानी  
 सत्ता ओळखी अने व्याननो उपयोग पण  
 तेज वत्ते छे ते समये ते जीव सिद्ध जाणवो  
 ए नये समझीति जीव सिद्ध समान छे एम  
 कथु हो शब्दनय बोल्यो जे शुद्ध शुद्ध ध्यान  
 नामादिक निक्षेपे ते सिद्ध तेवारे

समभिरुद्धनय बोल्यो जे केवलज्ञान केवल-  
दर्शन, यथारयातचारित्र ए गुणे सहित ते  
सिद्ध जाणरा ए नये तेरमा चउदमा गुणटा-  
णाना केवलीने सिद्ध कहा अने एउभूतनय  
कहे उ क जेना सकल कर्म क्षय थया लोकने  
अने विराजमान अष्टगुण सपन्न ते सिद्ध  
जाणरा ए रीते सिद्ध पद सात नय कहा  
एउ सात नय मिल्या ममकीति छे अने जे  
एक नयने ग्रहण करे ते मिथ्यात्वी छे ए  
सात नय सिद्ध ते वचन प्रमाण छे अने ए  
सात नयमा कोइ पण नयने उत्थापे तेनु वचन  
अप्रमाण छे

हगे प्रमाणनो विचार कहे छे प्रमाणना  
ये भेद छे एक प्रत्यक्ष प्रमाण बीजु परोक्ष

પ્રમાણ તથા જ જાવ પાત્રના ઉપયોગથી  
 દ્રવ્યને જાણ તે પ્રત્યક્ષ પ્રમાણ કહિયે એ  
 ક્વચિત્ છે દ્રવ્ય પ્રત્યક્ષ પ્રમાણે જાણે તથા  
 ટકવે તે માટે અવગ્નિજ્ઞાન તે સર્વથી પ્રત્યક્ષ જ્ઞાન  
 છે, અને મન પર્યવગ્નિજ્ઞાન તે મનોવર્ગના પ્રત્યક્ષ  
 જાણે તથા અવધિજ્ઞાન તે સુદૃઢ દ્રવ્યને પ્રત્યક્ષ  
 જાણે માટે તે જ્ઞાન દેશ પ્રત્યક્ષ છે ધીર  
 હૃદયસ્થજ્ઞાન તે સર્વે પરાક્ષ પ્રમાણ છે

હવે પરાક્ષ પ્રમાણ કહે છે મતિજ્ઞાનના  
 અને સુતજ્ઞાનનો ઉપયાગ પરાક્ષ પ્રમાણ છે  
 કમરુ જે શાસ્ત્રના વચ્ચી જાણે તે પરાક્ષ  
 પ્રમાણ કહિયે તે પરાક્ષ પ્રમાણના ત્રણ ભેદ  
 છે ૧ અનુમાન પ્રમાણ, ૨ આગમ પ્રમાણ,  
 ૩ ઉપમાન પ્રમાણ, તમા અનુમાન પદ્ધતિ કોઈ

सहिनाण देखीने जे ज्ञान थाय जेम धुमाडो  
 देखीने अग्निनु अनुमान थाय अने आगम  
 एटले शास्त्रनी साखर्था जे वात जाणियें  
 जेम देवलोरु तथा नरक निगाद रिगेरेनो  
 विचार आगमथी जाणियें छैये ते आगमप्रमाण  
 अने कोडरु वस्तुनो दृष्टात आपीने वस्तुने  
 ओलखावर्था ते उपमान प्रमाण जाणवो ए  
 प्रमाण कथा हो सत् असत् पश्वथी सप्तभंगी  
 कहे छे

? स्यात् केहता अनेकतपणे सर्व अ-  
 पेक्षा लेड जीवद्रव्यमा आपणो द्रव्य आपणो  
 सत्र आपणो काल आपणो भाव एम आपणे  
 गुण पर्याये जीव छे तेम सर्व द्रव्य आपणे  
 गुणपर्यायें छे ते स्यात् अस्ति नामा पहिलो  
 भागो धर्मो



२ जे जीवमा बीजा पाच द्रव्यना १,  
द्रव्य २ क्षेत्र ३ काल ४ भाव ते पद्रव्यना  
गुणपर्याय जीवमा नथी एटले परद्रव्यना गु  
णना नाम्निपणा सर्व द्रव्यमा छे ए स्यात्  
नाम्नि बीजा भाग वयो

३ द्रव्य स्वगुणे अस्ति अने पर गुणे  
नास्ति ए वे भागा एक समये द्रव्यमा छे  
जेम जे समये शुद्ध स्वगुणनी अस्ति छे तेत-  
समये परगुणनी नाम्नि पण छे, माटे अस्ति  
नास्ति ए वेहु भागा भेला छे तेम्यात् अस्ति-  
नास्ति बीजो भागो वयो

४ अस्ति अने नास्ति ए वेहु भागा  
एक समयमा छे तो बचने करी अस्ति एटलो  
घोष्ता अमरयता समय आगे तेथी नास्ति

भागो तेज वखते कहेवाणो नही अने जो नास्ति भागो कक्षो तो अस्तिपणो नाव्यो माटे एअज अस्ति कहेता थका नास्तिपणो तेज समये द्रव्यमा ठे ते नही कहेवाणो माटे मृषा वाड लागे तेमज नास्ति कहेता अस्तिनो मृषावाद लागे माटे वचने अगोचर ठे एक समयमा नेहु वचन पोल्या जाय नही केमके एक अक्षर बोलता असख्याता समय लागे ठे माटे वचनथी अगोचर ठे ते स्यात् अव-  
क्तव्य ए चोथो भागो कक्षो

५ ते अवक्तव्यपणो ए वस्तुमा अस्ति-  
धर्मनो पण ठे माटे स्यात् अस्ति अवक्तव्य  
पाचमो भागो कक्षो

६ तेमज नास्ति धर्मनो पण अवक्तव्य-

पणो वस्तु मये उ माट स्यात् नाम्नि अत्र  
 क्वर छट्टो भागा जाणवो

७ ने अम्निपणो तथा जाम्निपणो  
 रेह् र्म परममये वस्तु मये उ पण वच  
 नयो अत्रक्तव्य छे माटे स्यात् अस्तिनाम्नि-  
 युगपत् अत्रक्तव्य ए सातमो भागो कथो

इति ए सात भागा नित्य तथा अनि  
 त्यपणामा ल्गाड उ १ स्यात् नित्य २ स्यात्  
 अनित्य ३ स्यात् नित्यानित्य ४ स्यात् अवक्त  
 व्य ५ स्यात् निर्भ्य अत्रक्तव्य ६ स्यात् अनित्य  
 अत्रक्तव्य ७ स्यात् नित्यानित्य युगपत् अव  
 क्तव्य, एमज एर अनेकना सात भागा क  
 तग गुणपर्यायमा पण कहेना केमरु

सिद्ध मध्ये नय नवी तोपण सप्तभंगी तो  
सिद्धमा छे

हो सत्ता ओल्खावने त्रिभंगी कहे  
छे १ मिव्यात्त दशा ते राधकदशा २ सम-  
कृत गुणडाणावी माडीने अयोगी कवली गु-  
णडाणा सुगी सायक दशा जाणवी ३ सर्व  
कर्मधी रहित ते सिद्ध दशा १ माननो जाण-  
पणो ते जीव गुण २ तेनो ज्ञाता ते जीव.  
३ ज्ञेय ते सर्व द्रव्य, १ भ्यान ते जीवता स्व-  
रूपनो २ ते याननो व्याता जीव ३ ध्येय  
आत्मानो स्वरूप, १ कर्त्ता ते जीव २ कर्म  
ते एक मोक्ष बीजो वन्द्य ३ क्रिया ते एक  
सरर बीजी आस्रव १ कर्म ते चेतनाने कर्म  
वचना परिणाम २ कर्मनु फल ते चेतनाने

जे कर्म उदयना परिणाम ३ ज्ञान चेतना ते  
 जीवतो स्वगुण ते आमाना व्रण भेद छे ?  
 अज्ञानी जीव गरीरादिक परस्तुने आत्म  
 बुद्धिये करी माने छे ते पहिले बहिरात्मा २ जे  
 देह सदिन जीव छ ते एण निभये सत्तागुण  
 सिद्ध समान छे एट्ठे पोताना जीवने सिद्ध  
 समान करी ध्यात तेरीजो अतरात्मा जाणवो  
 ३ कर्म स्वामी कलज्ञान पाभ्या ते अरिहत्त  
 तथा सिद्ध सर्व परमात्मा जाणवा ए विष  
 गीनो विचार कयो एट्ठे आठ पक्षनो वि  
 चार कथा

ह्य पदरु द्रव्य मध्ये छ सामान्य गुण  
 छे ते कहे छे पहिले अस्तित्व ते जे छ द्रव्य  
 गुण पर्याय प्रदेश करी अस्ति छे

तेषां धर्म, अधर्म, आकाश अने जीव ए चार  
द्रव्यनो असरयाता प्रदेश मिल्या खध धाय  
उे अने पुद्गलमा खध ययानी शक्ति उे माटे  
ए पाच द्रव्य अस्तिकाय उे अने उट्टो काल  
रूपनो समय कोइ कोट्थी मिलतो नथी के-  
रुके एक समय विणस्या पटे रीजो समय  
भा उे माटे काल अस्तिकाय नर्था द्रव्यमा  
। अस्तित्वपणो कयो

२ वस्तुत्व कहेता वस्तुपणो कहे उे ते  
द्रव्य छप एकटा एक क्षेत्र म ये रथा उे, एक  
आकाश प्रदेशमा धर्मास्तिकायनो एक प्रदेश  
रथा उेतथा अनतात्माना अनता प्रदेश रथा उे  
पुद्गल परमाणु अनता रथा उे ते सर्व पोतानी  
सत्ता लीना थका रथा उे पण कोइ द्रव्य

साथे मिला जाता नहीं त उस्तुपणो

३ द्रव्यत्र चहना द्रव्यपणो ते सर्व द्रव्य  
पातपोतानी क्रिया कर एतत्त धर्मास्तिका  
यमा चलनगुण ते सब प्रदेश मध्ये जे स  
कालें पुहल तथा जीरने चलावमारुपक्रिया  
करे जे, इहा कोट पुजे जे लोमान्त सिद्धि  
यमा धर्मास्तिकाय जे न सिद्धना जीरने चला-  
ववापणो करता नहीं तेनु कप ? तेने उत्तर  
कहे जे सिद्धना जाय अक्रिय जे माटे  
चालता नहीं पग ते क्षेत्रमा जे सूक्ष्म निगो  
टना जीर तथा पुहल जे तर्ने धर्मास्तिकाय  
चला जे माटे पातानी क्रिया करे जे, तेम  
अधर्मास्तिकाय जीर तथा पुहलने स्थिर र  
त्ववानी क्रिया करे जे, तथा आकाश द्रव

ते सर्व द्रव्यने अवगाहनारूपकार्य करे छे  
 इहा कोइ पूछे जे अलोकाकाशमातो वीजु  
 कोइ द्रव्य नथी तो अलोकाकाश कया द्रव्यने  
 अवगाहदान आपे छे नेने उत्तर कहे छे जे  
 अलोकाकाशमा अवगाह करवानी शक्ति तो  
 लोकाकाश जेवीज छे परतु तिहा अवगाहनो  
 दान लेनार द्रव्य कोइ नथी माटे अवगाहदान  
 करतो नथी अने पुद्गल द्रव्य मिलवा विख-  
 त्वाह्य क्रिया करे छे तथा कालद्रव्य वर्तना  
 रूप क्रिया करे छे अने जीव द्रव्य ज्ञान ल-  
 क्षण उपयोगरूप क्रिया करे छे एम सर्व द्रव्य  
 पोताने परिणामी स्वसत्तानी क्रिया करे छे  
 ए द्रव्यत्पणो कस्यो

५ ममेयत्व कहेता ममेयपणो जे छ द्र-



દ્યમા પ્રમેયપણો છે, તેનો પ્રમાણ કેવડી, પો-  
 તાના જ્ઞાનથી કરે છે, જે ધમાસ્તિકાય તથા  
 અધમાસ્તિકાય અને આકાગાસ્તિકાય એકક  
 દ્રવ્ય છે અને જીવદ્રવ્ય અનતા છે તેહની ગણતિ  
 કહે છે સદ્ગી મનુષ્ય સમ્યાતા છે, અસદ્ગી  
 મનુષ્ય અસમ્યાતા છે, નારકી અસમ્યાતા છે,  
 દેવતા અસમ્યાતા છે, તિર્યચ પચેન્દ્રિય અસ-  
 ર્યાતા છે, વેડન્દ્રી અસમ્યાતા, તેન્દ્રી  
 ચૌરેન્દ્રીય અસમ્યાતા છે પૃથ્વીકાય અસ-  
 મ્યાતા, અપકાય અસમ્યાતા, તેડચાપ  
 અસમ્યાતા, સાયુકાય અસમ્યાતા, પ્રત્યેક  
 વનસ્પતિ જીવ અસમ્યાતા, તે થઈ સિદ્ધના  
 જીવ અનતા તે થકી ઘાટર નિગોદના જીવ  
 અનનાયુના એટલે ઘાટર નિગોડ તે કદમૂલ

आदु सूरण प्रमुख एहने सुइने अग्रभागें अन-  
 नता जीव ठे ते सिद्धना जीवथी अनतगुणा  
 छे अने सूक्ष्मनिगोद सर्वथी अनत गुणा छे.  
 सूक्ष्मनिगोदनो विचार कहे छे जेटला लो  
 काकाशना प्रदेश तेदला गोला छे ते एकेक  
 गोत्रामा असरयाता निगोद छे निगोद  
 शब्दनो अर्थ ए छे जे अनता जीवनो पिढ  
 भूत एक शरीर तेहने निगोद कहियें ते  
 एकेकी निगोदमध्ये अनता जीव छे ते अतीत  
 कालना सर्व समय तथा अनागतकालना सर्व  
 समय अने वर्तमान कालनो एक समय तेने  
 भेला करी अनत गुणा करीये एदला एक  
 निगोदमा जीव छे एदले अनता जीव छे ए  
 ए ससारी जीव एककाना असरयाता प्रदेश

તે અને પદ્મા પ્રત્યેશ અનંતિ કર્મ વર્ગના  
 લાગ્યા છે તે એક વર્ગના મધ્યે અનતા પુદ્ગલ  
 પરમાણુ છે એમ અનતા પરમાણુ જીવ સાથે  
 લાગ્યા છે તે ધર્મી અનન ગુણા પુદ્ગલ પરમાણુ  
 જીવથી રહિત દ્રવ્ય છે

ગોલાય અસત્વિજ્ઞા,

અસગ્વ નિગોયઓ દ્વય ગોલો ॥

ઇકિદમિ નિગોઈ,

અણતજોરા મુખેયવા ॥ ૧ ॥

અર્થ—લોક મદિ અસર્યાતા ગોલા છે,  
 એકા ગોલા મધ્યે અસર્યાતા નિગોદ છે.  
 એક નિગોદમાં અનતા જીવ છે ॥

સત્તરસ સમદિયાકિરી ।

ઇગાણુપાણુમિ દ્વિતિ સુદ્ધભવા ॥



અત્પિ ઝળનાર્જીવા,  
 જેહિ ન પતો તમાડપરિણામો ॥  
 ઉવજનિયચયતિ ય,  
 પુણાવિ તદ્યેર તત્થેર ॥ ૧ ॥

અર્થ—નિગોદમા અનના જીવ પહ્લા  
 ડે, જ જીવ ઘસપણો પહેલા કિરારે પામ્યા  
 ના અનનો ફાલ પૂવ ગયો અને અનનો  
 ફાલ જાણ પણ તે જીવ ચારચાર વિદાન  
 ઉપજે છે અને વિદાન ચલે છે એમ એક નિ  
 ગોદમા આતા જીવ ડે તે નિગોદના ઘે મેદ  
 છે એક ઘપરહાર રાગી નિગોદ અને ઘીનો  
 અઘ્યરહારરાગી નિગોદ તેમા જે વાદર પર્કે-  
 ન્દિવપણો મારે ઘસપણો પાર્માને પાછા નિગો  
 તાડ પહ્યા છે તે નિગોદિયા જીવને

व्यवहार राशिया कहिये, अने जे जीव कोइ  
 पण काले निगोदमाथी निकल्या नथी ते जीव  
 अव्यवहारराशीया कहिये अने इहा मनुष्य-  
 पणाथी जेटला जीव कर्म खपावीने एक  
 समयमा मोक्ष जाय ते तेटला जीव तेज समये  
 अव्यवहारराशी सूक्ष्म निगोदमाथी निकलीने  
 उचा आवे ते जो दश जीव मोक्ष जाय तो  
 दश जीव निकले कोइक बेलाण भव्य जीव  
 ओछा निकले तो ते ठेकाणे एक बे अभव्य  
 निकले पण व्यवहारराशीमा जीव कोइ बवे  
 घटे नहीं एवा निगोदना असरयाता लोक-  
 माहेला गोला ते छदिशीना आव्या पुद्गलने  
 आहारादिपणे ले ते ते सकल गोला कहेवाय  
 अने लोक अतना प्रदेशे जे निगोदना

યના અસર્યાના પ્રદેશ છે તિદા ઇત પ્રદેશમા  
 અગુરુલ્લુ અસર્યાતો ડે અને યાના પ્રદેશમા  
 અનતા અગુરુલ્લુ ડે, ત્રીજા પ્રદેશમા સેરુયાતો  
 અગુરુલ્લુ ડે એ અસર્યાના પ્રદેશમા અગુરુ  
 નુપયાય વ્યતો યવતા રહ છેત અગુરુલ્લુ વ્યાપ  
 ચલ ડે તે જે પ્રદેશમા અસર્યાતો ડે તે પ્રદેશમા  
 અનતો ધાય ડે અને અનતાને ઠેકાણે અસ  
 ર્યાતો ધાય છે એમ લોકપ્રમાણ અસર્યાત  
 પ્રદેશમા શરીરો સમજાલે અગુરુ લ્લુ વ્યાપ  
 ફિરે છે તે જે પ્રદેશમા અસર્યાતો ફિરિને  
 અનતો ધાય ડે તે પ્રદેશમા અસર્યાતપણાનો  
 વિનાશ ડે અને અનતપણાનો ઉવજ્જો ડે અને  
 ગુણ ધુર છે ઇમ ઉવજ્જો વિ-  
 અને ધુવ એ ત્રણે પરિણામ છે અધર્મા

स्तिकायमां पण ण त्रणे परिणाम असरयात  
 प्रदेशे सदा समय समयमा परिणमी रथा ठे  
 तेमा पण उपजे विणशे अने थिर रहे ठे एम  
 आकाशना अनता प्रदेशमा पण एक समये  
 त्रण परिणाम परिणमे ठे अने जीवना अस-  
 रयाता प्रदेश ठे ते मध्ये पण उपजे विणशे  
 थिर रहे (ठे) तथा पुद्गल परमाणुमा पण  
 समये समये थाय ठे अने कालनो वर्तमान  
 समय फिट्टीने अतीतकाल थाय ठे तां ते  
 समयमा वर्तमानपणानो विनाश ठे अने  
 अतीतपणानो उपजत्रो ठे काल पणे ध्रुव  
 ठे ए स्वूल थकी उत्पाद व्यय ध्रुवपणो  
 कथो अने वस्तुगते मूलपणे ज्ञेयने पलटो  
 ज्ञाननो पण ते भासनपणे परिणमत्रो थाय



१ अतन्त भागट्टि, २ असर्यातभागट्टि  
 ३ सर्यातभागट्टि, ४ सर्यातगुणट्टि  
 ५ असर्यातगुणट्टि, ६ अनतगुणट्टि ए  
 छ प्रकारनी दानि फटे छे. १ अनतभागदानि,  
 २ असर्यातभागदानि, ३ सर्यातभागदानि,  
 ४ सर्यातगुणदानि, ५ असर्यातगुणदानि  
 ६ अनतगुणदानि ए रीते छ प्रकारनी दानि  
 तथा छ प्रकारनी दानि ते सर्व द्रव्यमा मद  
 समय समय धड रही छे ट्टि ते उपजा  
 जने दानि त व्यय कहिये ए अगुरुलघुप  
 कयो नदा गुरु तथा नदा लघु ते अगुरुलघु  
 स्वभार कहिये ए सर्व द्रव्य मध्ये छे, ते श्री  
 भगवती मूर्ते " सव्यद्व्या सव्यगुणा सव्यप  
 सव्यपञ्चरा सव्यद्वा अगुरुलघुआए

अगुरुलघु स्वभावेने आवरण नथी तथा  
 आत्मा म ये जे अगुरुलघुगुण ते आत्माना  
 सर्व प्रदेशे क्षायिक भाव थये सर्व गुण सामा-  
 न्यपणे परिणमे पण अधिका ओछा परिणमे  
 नही ते अगुरुलघुगुणानु प्रवर्तन जाणतु ते  
 अगुरुलघु गुणने मोत्रकर्म रोके छे ए अगुरु-  
 लघु स्वभाव ते सर्व द्रव्यमा छे

हवे गुणनी भावना कहे छे तिहा जेटला  
 ए द्रव्यमा सरीखा गुण छे ते सामान्य गुण  
 कहिये, अने जे गुण एरु द्रव्यमा छे अने  
 जीजा द्रव्यमा नथी ते विशेष गुण कहिये जे  
 गुण कोइक द्रव्यमा छे अने कोइक द्रव्यमा  
 नथी ते साधारण असाधारण गुण कहिये  
 ए छ द्रव्यमा अनंतगुण, अनन्त पर्याय,

અનન્ત સ્વભાવ સત્તા જ્ઞાત્યના છે જેમ જે  
 સર્વો ભગવત પ્રરુપ્યા તે સર્વ જે રીતે છે તે  
 રીતે સદ્દેહના પૂર્વક યથાર્થ ઉપયોગથી શુદ્ધ  
 જ્ઞાનાદિસ્થા યથાર્થપણે જાણવા સદ્દેહના વ  
 નિશ્ચયજ્ઞાન માક્ષતુ કારણ છે જે જીવ જ્ઞાન  
 પામ્યો તે જીવ ચિરતિ કરે છે તે ચારિત્ર  
 કહિયે માનતુ ફલ ચિરતિપણો છે તે મોક્ષતુ  
 તત્કાલ કારણ છે

દસ નિશ્ચય ચારિત્ર અને વ્યવહાર ચા  
 રિત્રનો વિચાર કહે છે તમા પ્રથમ વ્યવહાર  
 ચારિત્ર તે જે માણાનિપાતચિરમણ પ્રમુખ પદ  
 મહાત્મતરુપ તે સર્વ ચિરતિ કહિયે અને મ્થુલ  
 ચિરતિ વ્રતાદિક શ્રાવકના ચાર  
 ત દેશ ચિરતિ ચારિત્ર જાણતુ વ્યવહાર

हार चारित्र सुखनुं कारण ते एवी करणीरूप  
 श्रावकना वार नन अने यतिना पाच महात्रत  
 त अभव्यने पण आगे तेथी देवतानी गति  
 पामे पण सकाम निर्झरानु कारण न थाय  
 इहा फोड पृठे के मो रनु कारण नधी तो  
 एदु कष्ट शा वास्ते करगिये ? तेने उत्तर जे  
 त्याग बुद्धि निश्चय ज्ञान सहित चारित्र  
 ते मोक्षनु कारण ते माटे निश्चय चारित्र स-  
 हित व्यवहार चारित्र पालतु ते निश्चय चारित्र  
 कटे छु शरीर, इन्द्रिय, विषय, कर्माय, योग  
 ए सर्व परवस्तु जाणी उडवा तथा आहार  
 ते पुद्गल वस्तु जाणी उडवो आत्मा अणा-  
 हारा ते ते माटे मुजने आहार करयो घटे  
 नहीं आहार ते पुद्गल ते, आत्मा अपुद्गली

છે તે માટે ત્યાગ કરવો તટ્ટપ જે તપ તે તપ, નિઘ્રય ચારિત્રમા જાણવું ચારિત્ર કહેતા ચચલતા રહિત ધિરતાના પરિણામ અને આત્મસ્વરૂપને વિષે એકત્યપણે રમણ તન્મયતા સ્વરૂપ વિશ્રાંતિ તદ્વાનુભવ તે ચારિત્ર કહિયે તે ચારિત્રના તે ભેદ છે એક દેશવિરતિ, બીજું સર્વ વિરતિ તિહા દેશ વિરતિ કહેતા શ્રાવકના ચાર વ્રત તે ચાર વ્રત નિઘ્રય તથા વ્યવહારથી કહે છે

૧ પ્રાણાત્તિપાત વિરમણ વ્રત તે પરજીવને આપણા જીવ સરીખો જાણી સર્વ જીવની રક્ષા કરે તે વ્યવહાર દયા વદ માટે વ્યવહાર વિરમણ વ્રત જાણવું અને જે જીવ કર્મ વશ પહચો દુઃસ્વી થાય છે

ते आपणा जीवने कर्मवृत्तधी मुक्तावधु अने  
 आत्म गुण रक्षा करी गुण वृद्धि करवी ते  
 स्वदया बंधहेतु परिणति निगारि स्वरूप  
 गुणने प्रगटपणे करवा जे गुण प्रगट थयो ते  
 राखवो एटले ज्ञाने करी मिथ्यात्व टाली  
 आपणा जीवने निर्मल करे ते निश्चयधी  
 प्राणातिपात विरमण व्रत कहिये

२ मृपावाद विरमणव्रत कहे छे जहु  
 वचन बिलकुल बोल्यु नही ते व्यवहार मृपा  
 वाद विरमणव्रत, हवे निश्चय कहे छे जे पुर  
 एहलादिक उस्तुने आपणी कहेवी ते मृपावाद  
 वचन छे अने जीवने अजीव कहे तथा अजी-  
 वने जीव कहे इत्यादिक अज्ञान ते भाव  
 मृपावाद छे. अथवा सिद्धान्तना अर्थ खोटा

કહે એ મૃપાવાદ ત્રણે છાત્ર્યો ત નિધય મૃપા  
 વાદ વિરમણત્રત વહિયે, પુલ્લે ઘીના અત્તા  
 દાનાત્તિક ત્રત જા ભાગ ( ભાગ ) તો તેને  
 માત્ર ચારિત્ર ભગ થાય પણ જ્ઞાન દર્શનના  
 ભગ ન થાય અને જેણ નિધય મૃપાવાદ  
 વિરમણનો ભગ કર્યો તેણે સમક્ષિત તથા  
 જ્ઞાન અને ચારિત્ર વ ત્રણેનો ભગ કર્યો  
 તથા આગમમા ણમ કમુ છે જે એક સાધુ  
 ચોથો ત્રત ભગ કર્યો અને એક સાધુએ ઘીને  
 મૃપાવાદ ત્રત ભગ કર્યો તો જેણે ચોથા ત્ર  
 ભગ કર્યો તે આલોચણ લેડ શુદ્ધ થાય પ  
 જે સિદ્ધાન્તના અર્થનો મૃપા ઉપદેશ આપે  
 આલોચણ લીધે પણ શુદ્ધ થાય નહીં

૩ અદત્તાદાન વિરમણ ત્રત કહે

जे पारकु धन वस्तु टुपाणे, चोरी करे; टग-  
 वाजी करी लीये ते चोरी ठे, एटले पारकी  
 वस्तु धणीना दीया विना लेवी नही ए व्य-  
 वहारथी अदत्तादानविरमण प्रत जाणतु अने  
 जे पाच इद्रियना त्रेवीस विषय, आठ कर्म-  
 वर्गणा इत्यादिक परवस्तु लेवी नही तथा  
 तेनी वाळा न करवी ते आत्माने अग्राय ठे  
 माटे ते निश्चयथी अदत्तादानविरमण प्रत  
 रुद्धिये इहा कोइ पूठे जे विषयनी अने  
 कर्मनी वाळा कोण करे ठे ? तेने उत्तर जे  
 पुण्यने भेलो लेवा योग्य कहे ठे ते जीव  
 कर्मनी वाळा करे ठे जे पुण्यना ४२ भेट ठे  
 ते चार कर्मनी शुभ प्रकृति ठे एटले जे व्य-  
 हार अदत्तादान तो तथी लेता एण अंतरग



પૂળ્યાદિકૃત્નો ગાછા ડ તને નિશ્ચય અદત્તાન  
લગે છે

૪ મૈથુન વિરમણત્રત કહે છે જે પુરુષ  
પરસ્ત્રીનો પરિહાર કરે તથા જે સ્ત્રી પરપુરુષનો  
પરિહાર કરે ત્દા સાધુને સ્ત્રીનો સર્વથા ત્યાગ  
છે અને મૃદસ્થને પરણેત્રી સ્ત્રી મોકલી છે પર  
સ્ત્રીનો પચસ્વાણ છે તે વ્યવહારથી મૈથુનનુ  
વિરમણ કહિયે અને જ વિપયના અભિલાષનુ  
તથા મમતા તૃપ્ણાનો ત્યાગ, પરભાવ વર્ણાત્રિક  
પદ્મવ્યના સ્વામિત્રાદિક તેનો અધોર્ગીપણો  
આત્મા સ્વશુણ જ્ઞાનાદિકનો ભોગો છે અને ઇ  
પદ્મલ્લેખ તે અનતા જીવનનો ઇંડ છે તેને કેપ  
! ઇ રીતે ત્યાગ નિશ્ચયથી મૈથુન વિરમણ  
જેણે વાક્ષ વિપય છાહ્યો છે અને

अतरग लालच छुटी नथी तो तेहने ते मेथु-  
नना कर्म लागे ॐ

५ परिग्रह परिमाणत्रत कहे ॐ परिग्रह  
घन-गान्य-दास-दासी-चतुष्पद जमीन-रस्त्र  
आभरणनो त्याग तेमा साधुने तो सर्वथा  
परिग्रहनो त्याग ॐ तथा श्रावकने इच्छा  
परिमाण ॐ जेटळी इच्छा होय तेटळो परि-  
ग्रह मोकळो राखे जीजानी विरति करे ए  
व्यवहारथी कळो अने जे भाव कर्म रागद्वेष  
अज्ञान द्रव्य कर्म ज्ञानारणोय प्रमुख आठ  
कर्म अने शरीर इन्द्रियनो परिहार एटले ॐ  
कर्मने जाणी छडयो ते निश्चयथी परिग्र-  
हनो त्याग एटले परवस्तुनी मूर्छा छाटवी  
जेणे मूर्छा छोडी तेणे परिग्रह छोडघोज

जिना जायने वय करवो पारका वासो शू  
 रभ प्रमुख करवानी आज्ञा प्रमुख आपवाते  
 व्यवहार अनर्थदह जने शुभाशुभ कर्म व  
 मिन्यात्प्र अतिरति कपाय योगवी वधाय ३  
 तेने जीव आपणा करी जाणे ए निश्चय  
 अनर्थदह

९ सामायिक व्रत कहे ॐ जे मन वचन  
 कियाने आरभ्यां टाल्याने तेने निरारभणे  
 वचये ते व्यवहार सामायिक जाणयो जने  
 जे जीव ज्ञान, दर्शन, चाग्नि गुण विचारें  
 सर्व जीव सत्ता गुण एकसमान जाणी सर्व  
 स्यु समतापरिणाम ते निश्चय समताह्य सामा  
 यिक कहिये

१० देशानगाशिक व्रत कहे ॐ जे मन

वचन फाय योग एक टोर करी एकस्थानके  
 बेसी धर्म यान करवो ते व्यग्रहार देशावगा-  
 शिक कहिये अने जे श्रुतवाने करी छ द्रव्य  
 ओम्बीने पांच द्रव्यनो त्याग करे अने ज्ञान  
 वत जीवने ध्यावे ते निश्चय देशावगाशिक व्रत  
 कहिये

११ पौषध व्रत कहे छे जे चार पहोर  
 प्रथवा आठ पहोर सुधी समता परिणामे  
 साय्य छोटी निरारंभपणे सझायभ्यानमा प्र-  
 चर्ते ते व्यग्रहार पोशह कहिये अने पोताना  
 जीवने ज्ञान यानथी पोषाने पुष्ट करे ते निश्च-  
 यथी पौषध व्रत कहिये जीवने पोताना स्व-  
 गुणे करी पोषीजे तेणे पौषध कहिये

१२ अतिथिसविभाग व्रत कहे छे जे

પોગહને પારણે અથવા સદા સર્વદા સાધુને  
 તથા જનપરિત્રાવકને પોતાની શક્તિ પ્રમાણે  
 દાન દેતુ તે ન્યવહાર અતિથિસત્રિભાગ કહિયે  
 અને પોતાના જાવને અથવા શિષ્યને જ્ઞાનતુ  
 ઢાન તે ધણવુ, મળાવવુ, સુળવુ સુળાવવુ, તે  
 નિશ્ચયથી અતિથિસભાગ ત્રત કહિયે એટલે  
 શ્રાવકના ચાર ત્રત ક્રયા તે સમક્તિ સહિત  
 જે નિશ્ચય તથા વ્યવહારથી ચાર ત્રત ધારે  
 તે જીવને પાચમે ગુણઢાણે દેશચિરતિ શ્રાવક  
 કહિયે તેમ કહતા દેશચક્રી થોડીજી ત્રતિ  
 પળા છે માટે અને યત્તિને સર્વથી વ્રતિપળો  
 છે તેથી પાચ મહાત્રત છે સાધુને પાચ મહા  
 ત્રતમા સર્વ ત્રત આવ્યા એ નિશ્ચય ત્યાગરૂપ  
 યાન સવર નિર્જરમા ધિરતાના પરિ

षाम ते निश्चय चारित्र तेना एक उत्सर्ग  
 योजो अपवाद ए वे मार्ग छे तेमा जे उत्कृष्ट  
 तीक्ष्ण परिणाम ते उत्सर्ग राखवाने कारण-  
 रूप ते अपवाद-उक्तच ॥ “ सघरणमि अ-  
 सुद्ध, दुन्नवि गिन्ह तदेतयाणहिय ॥ आउर  
 दिद्ध तेण, ते चेवहीय असघरणे ” ॥ १ ॥  
 पटले ज्या सुगी सायक भावने राधक न  
 पडे त्या सुधी जेहनी ना कही ते आदरवो  
 नही अने जो सायक परिणाम रहेता न दीठा  
 तेगरे जेहनी ना ते आचरे तेने अपवाद मार्ग  
 कहिये जे आत्मगुण राखवाने करवो ते  
 अपवाद अने गुणीने रागे भक्तिये करवो ते  
 प्रशस्त ए वे तो साधन छे अने जे औठयि-  
 कने अखमसाथा करव ते अतिचार छे तथा

बलो अने औदयिक माटे, आमत्तपणे करबुं  
 पडिवाइ छे ते मये अपवान् मार्ग ते परि  
 ताम दृढ रह तेम आशाय करवो

हये चार ध्यान वहे छे ? आर्तियान,  
 २ रोद्रियान, ३ धर्मियान, ४ शुद्धियान  
 तिहा पहला वे ध्यान ते अशुभ कहिये अने  
 पाउला वे ध्यान ते शुभ छे. जे एक ध्येपने  
 सिपे अतर् मुहूर्त चित्तनो उपयोगनो तन्मष  
 एकाग्रपणे थीर रहेयो ते ध्यान अने केवलाने  
 योगनो रोखो ते ध्यान उक्तच. अतो मुह  
 त्तान् मित्तान् चित्तान् वत्थाणमेग वत्तुम्मि,  
 उठमत्थाण ज्ञाण, जोगनिरोहो जिणाणतु  
 २१ मनमा भाइट दोइटना परिणाम ते आ  
 कहिये तेना चार पाया छे ? भाइ

मित्र, सज्जन, माता, पिता, स्त्री, पुत्र, मन,  
 ममत्व इष्ट वस्तुनो वियोग यथाथी विलाप  
 करे ते पहली इष्ट वियोगनामा आर्त यान  
 तथा २ अनिष्ट जे भुडा दुःखना कारण,  
 दुश्मन दग्द्रीपणो, तथा कुपुनादि मलवार्थी  
 मनमा दुःख चिंता उपजे ते अनिष्ट सयोग  
 नाम आर्त यान ३ शरीरमा रोग उपना  
 थका दुःख करे, चिंता घणी करे ते 'रोगचिं-  
 तानाम आर्त यान ४ मनमा आगलना रख-  
 तनो शोच करे जे आ र्पमा आ काम करथु,  
 आवता बर्पमा अमुरु काम करथु तो अमुरु  
 लाभ थगे अधरा दान शील तपनु फल मागे  
 जे आ भवमा तप कीरो टे माटे आवते भरे  
 इद्र चक्रवर्तिनी पदवी मले एहनी आगला



भवनीं गच्छा ते अथगोचना परिणाम उपजे  
 अथवा निषाणानो करयो त निदान भर्त-  
 भ्यान कदाये, ए धर्म करणीना फलनु निषा  
 णु समञ्जिती न करे ए आर्तभ्याननो चोथो  
 पायो जाणवो ए आर्तव्यानना चार भेद  
 कदा ए तिर्यच गतिना काण्ण उ, ए ध्यान  
 ना परिणाम ते पाचमा अथवा छद्दा गुण  
 टाणा सुधी होय

२ जे कठोर परिणामनु चित्तवन ते रौ  
 द्रध्यान तेना चार भेद उ ? जीवहिंसा क-  
 रीत हर्ष पापे अथवा बीजो कोड हिंसा क-  
 रतो होय तेने देखी सुशी थाय अथवा  
 यद्धनी अनुमोदना करे ते हिंसानुदधी राद्र  
 २ जूद्द ब्रोल्लोने मनमां हर्ष पापे के

जुओ म केवो कपट केठव्यो मारा जृठाप-  
 णानी खर कोइने पडी नहीं, एवो मृपावाद्  
 रूपपरिणामते मृपानुग्रही रौद्रध्यान. ३ चोरी  
 करी अथवा ठगाइ करी मनमा खुशी थाय  
 क मारा जेवो जोरावर कोण छे, हु पारको  
 माल खाऊ छु एवो परिणाम ते चोरानुग्रहि  
 रौद्रध्यान ४ परिग्रह वन धान्य परिवार  
 घणो वधवानी लालच होय ते धन अथवा  
 कुडुवने माटे गमे तेषु पाप करे अथवा घणो  
 परिग्रह मिल्यार्थी अहकार करे ते परिग्रहरक्ष  
 णानुग्रही रौद्रध्यान ए रौद्रध्यानना चार  
 भेद कथा ए ध्यान नरक गति पमाडवानु  
 कारण छे महा अशुभकर्मनु कारण छे ए  
 पांचमा गुणवाणा मुधी छे अन्ते छेहे गुणवाणे

પણ એ હિસાનુરધીરોદ્ર-યાનના પરિણામ  
કાઠકુ જીવને હોય

હા ધર્મધ્યાન કહે છે જે વ્યવહાર ક્રિ  
યારૂપ તે કારણ ધર્મ તથા શ્રુતજ્ઞાન અને ચા  
રિત્ર એ ઉપાદાનપણે સાધન ધર્મ તથા રત્ન  
ત્રયો ભેદપણે તે ઉપાદાન શુદ્ધ વ્યવહાર ઉત્સ  
ર્ગાન્નુયાયી તે અપવાદ ધર્મ જાણવો અને અ  
ભેદ રત્નત્રયા તે સાધન શુદ્ધ નિધયનયે ઉ  
ત્સર્ગ ધર્મ અને ( ધમ્મો વત્થુ સહાચો ) જે  
વસ્તુનો સત્તાગત શુદ્ધ પારિણામિક સ્વગુણ  
મહત્તિ કર્તાદિક અનતાનદ રૂપ સિદ્ધાવસ્થાય  
રહ્યો તે એવમૂત ઉત્સર્ગ ઉપાદાન શુદ્ધધર્મ, તે  
ધર્મનું માસન રમણ એકાગ્રપણે ચિંતન તન્મય  
ઉપયોગ એકત્વનો ચિંતવવો તે ધર્મ

ध्यान कहिये तेना पाया चार छे ते करे छे

१ आज्ञाविचयवर्म-यान ते जे वीतराग देवनी आज्ञा साची करी सदहे एटले भगवते छ द्रव्यनुं स्वरूप नय प्रमाण निक्षेपा सहित सिद्ध स्वरूप, निगोद म्वरूप जे कृष्णा तैम सदहे, वीतरागनी आज्ञा नित्य अनित्य स्या दूदपणे निश्चय व्यहारपणे माने सदहे ते आज्ञा प्रमाणे यथार्थ उपयोग भामन धयो तेने हर्षे करी ते उपयोग मध्ये निर्धार, भासन, गमण अनुभयता, एकता, तन्मयपणो ते आज्ञाविचय वर्मध्यान कहिये

२ अपायविचयवर्म-यान ते जीवमां अशुद्धपणे कर्मना योगधी संसारी अस्थामां अनेक अपाय कहेता दूषण छे ते अज्ञान,

गग, द्वेष, कृपाय, आस्रव ए मारा नथी. हु  
 एथमी न्यारो ह्रु ह्रु अनतज्ञान, दर्शन,  
 चारित्र, वीर्यमयी, शुद्ध, शुद्ध, अविनाशी  
 ह्रु अज, अनादि, अनत, अक्षर, अनक्षर,  
 अचल, अकल, अपल, अगम्य, अनापी,  
 अरपी, अकर्मा, अघरक, अनुदय, अनु  
 दीरक, अयोगी अभोगी, अभेदी, अवेदी,  
 अछेदी, अखेदी, अकपायी, असखाइ, अले  
 शी, अशरीरी, अणाहारी, अव्याघाध, अन  
 रगाही, अगुरुलघु, अपरिणामी, अतीन्द्रिय  
 अमाणी, अयोनि, असमारी, अमर, अपर,  
 अपरवार, अव्यापी, अनाश्रित, अरूप, अ  
 विरुद्ध, अनाश्रव, अलख, अशोकी असगी.  
 एवो शुद्ध चिदानन्द मारो

जीव है, एहवो एकाग्रतारूप ध्यान ते अपा-  
यत्रिचयधर्मध्यान जाणवो

३ विपाकविचय धर्मध्यान कहे है जे  
एहवो जीव है तोपण कर्मवशें दुःखी है ते  
कर्मनो विपाक चितवे जे जीवनो ज्ञानगुण ते  
ज्ञानावरणीय कर्म दाव्यो है अने दर्शना-  
वरणीय कर्म दर्शनगुण दाव्यो है, एम आठ  
कर्म जीवना आठ गुण दाव्या है एटले आ  
ससारमा भमता थका जीवने जे सुखदुःख है  
ते सर्व कर्मनां कीर्धां है माटे सुख उपने रा-  
चतु नही अने दुःख उपने दिलगीर थतु नही,  
कर्म स्वरूपनी प्रकृति, स्थिति, रस, अने  
मदेशनो वध, उदय, उदीरणा, तथा सत्ता,  
चितवन एकाग्रता परिणाम ते विपाकविचय

## ધર્મધ્યાન

૪ સસ્થાનત્રિચયધર્મધ્યાન કહે છે કે  
 ચૌદ રાજમાન લોકનુ સ્વરૂપ વિચારે જે ૧  
 લોક તે ચૌદરાજ ઊંચો છે તે મધ્યે સાતરાજ  
 અગ્રલોક છે ત્રિચમા અઢારસો યોજન મનુષ્ય  
 ક્ષેત્ર ત્રિઠો લોક છે તે ઊપર કાઠક ઊંચો  
 સાતરાજ ઊર્ધ્વલોક છે તેમા સર્વ વૈમાનિક  
 દેવતા વસે છે અને ઊપરે સિદ્ધ શિલા સિદ્ધ  
 ક્ષેત્ર છે ૫ રીતે લોકનુ પ્રમાણ છે ૬ લોકનુ  
 સસ્થાન વૈગાઘ છે અનતો કાલ આપણા  
 જીવે સમારમા ભમતા સર્વ લોકને જન્મ મરણ  
 કરી ફરસ્યો છે, ૭ જે લોક સ્વરૂપ તથા  
 લોકને વિષે પદ્માસ્તિકાપત્રુ અવસ્થાન તથા  
 ૧૨ । દ્રવ્ય મધ્યે ગુણપર્યાયતુ અવસ્થાન

तेनो जे एकाग्रताये तन्मयचित्तजन परिणाम  
 एहत्तु जे ध्यान ते संस्थान विचय धर्म यान्त  
 कहिये ए धर्म यानना चार पाया कथा ए  
 धर्म यान चोवा गुणठाणाथी माडीने सातमा  
 गुणठाणा सुधीं छे

हवे शुरु यान कहे छे शुक केस्ता नि-  
 मल, शुद्ध, पर आलजन विना आत्माना  
 स्वरूपने तन्मयपणे ध्याने एहत्तु ध्यान तेने  
 शुरु यान कहिये तेइना पाया चार छे  
 ते कहे छे

१ पृथक्त्ववितर्कसमविचार-ते पृथक्त्व  
 कर्ता जीवयो अजीव जूदा करवा, स्वभाव  
 विचार तेने जूदा पृथक्पणे बह्वचण करवी  
 स्वरूपने विषे पण द्रव्य तथा पर्यायनो पृथक्-



पणे भ्यान करी, पर्याय ते गुणमा सक्रमावे  
 अने गुण ते पर्यायमा सक्रमण करे ए रीत  
 स्वधर्मने विपे धर्मांतरभेद ते पृथक्त्व कहिये  
 अने तनो वितर्क त जे श्रुतज्ञाने स्थित उप  
 योग अने सप्रविचार ते सविकल्पोपयोग  
 एटले एक चितव्या पळी बीजो चितववो तेने  
 विचार कहिये एटले निर्मल विकल्प सहित  
 पोतानी सत्ताने ध्याये ते पृथक्त्व वितर्कसप्र  
 विचार पेहेलो पायो ए आठमा गुणठाणार्थी  
 माडी अग्यारमा गुणठाणा सुधी छे ।

२ एकत्व वितर्कअप्रविचार नामा बीजो  
 पायो कहे छे जे जीव आपणा गुणपर्यायनी  
 एकता करी भ्याये ते आची रीते के जीवना  
 अने जीव ते एकज छे, अने महारो

जीव सिद्धस्वरूप एकज ठे एवो एकत्व स्वरूप तन्मयपणे अनता आत्म धर्मनो एकत्वपणे ध्यानवितर्क केहता श्रुतज्ञानावलयीपणे अने अपविचार केहता विकल्प रहित दर्शन ज्ञाननो समयांतरें कारणता विना रत्नत्रयीनो एरु समयी कारण कार्यतापणे जे ध्यान वीर्य उपयोगनी एकाग्रता ते एकत्ववितर्क अपविचार जाणवो ए पायो वारमा गुणठाणे ध्यावे ए वेहु पायामा श्रुतज्ञानावलयनीपणो ठे पण अवधि मनःपयत्र ज्ञानोपयोगें वर्तता जीव कोइ यान करी सके नहीं, ए वे ज्ञान परानुयायी छे माटे ए ध्यानधी घनघातिया चार कर्म सपावे निर्मल केवल ज्ञान पामे पठे तरमे गुणठाणे ध्यानतरीकापणे- वर्त्ते ठे तेर-

माना जने जने चउटमे गुणठाणे राशीना वे  
पाया यावे

३ मूर्ध्मक्रिया अप्रतिपत्ति पायो फहे उं  
त मूर्ध्म मन, रचन कायाना योग रचे, शै-  
लेशी करण करी अयोगी थाय ते जे अप्रति-  
पात्ति निर्मलरीय अचलतरूप परिणाम त  
मूर्ध्मक्रियाअप्रतिपात्ति ध्यान जाणतु इहा स  
त्ताये ८५ प्रकृति रही हती ते मये ७१  
खपाव

४ उच्छिन्नक्रियानुत्ति पायो फहे छ  
त योग निरुध कीवा पठे तेर प्रकृति खपाव,  
अकर्मा थाय, सबे क्रियार्थी रहित थाय ते,  
च्छिन्न क्रियानुत्ति शुरुध्यान कहिये  
यान ध्यावता नेप, दल, खरणरूप क्रिया

उच्छेदे, अवगाहना देहमानमाथी श्रीजो  
 भाग घटाडे, शरीर मूली इहार्थी सातराज  
 ऊपर लोऊने अते जाय, सिद्ध थाय इहा  
 शिष्य पूछे जे चोदमे गुणठाणे तो अक्रिय छे,  
 तो सात राज उचो गयो ए क्रिया केव करे  
 छे ? तेने उत्तर जे सिद्ध तो अक्रिय छे, परंतु  
 पूर्व प्रेरणाय तुर्मने दृष्टान्ते जीवमा चालयानो  
 गुण छे धर्मास्तिकायम-ये प्रेरणा गुण छे,  
 तेथी कर्मरहित जीव मोक्षे जता लोऊने अते  
 जड रहे इहा कोइ पूछे जे आगळ उचो अ-  
 लोऊ छे तिहा क्रिय जातो नथी ? तेने उत्तर  
 जे आगळ धर्मास्तिकाय नथी माटे न जाय.  
 गली कोइ पूछे जे तो अयोगतियें अथवा  
 तिरच्छी गतियें केव नथी जातो ? तेने

उत्तर जे कर्मना भारथी रहित थयो, हड्डवो थयो, माटे नीचो तथा हायो जिमणो न जाय, कारण के प्रेरक कोइ नथो तथा कपे नही रुमके अक्रिय छे माटे तथा कोइ पूछे जे सिद्धने कर्म रम लागता नथो ? तेने रुहे छे जे कर्म तो जीवने अज्ञानथी तथा योगथी लागे छे, ते सिद्धना जीवने अज्ञान तथा योग नथी, माटे कर्म आगे नही ए चार ध्याननो अविकार कद्यो

हव उली बीजा चार ध्यान कहे छे ?  
 पदस्थ, २ पिंडस्थ, ३ रूपस्थ, ४ रूपातीत  
 तेमा पहेलु पदस्थ ध्यान कहे छे जे अरि  
 हतादीरु पाच परमेष्टीना गुण सभारे, तेनी  
 ध्यान करे ते पदस्थ यान २ पिं

स्थ केहतां शरीरमा रह्यो जे आपणो जीव  
 मा अरिहत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय  
 ने साधुपणाता गुण सर्व ठे एह्यो जे ध्यान  
 पिढ कहता जीव द्रव्य अथवा आकार  
 यवा स्थापना तेनु अवलम्बन पामी गुणीना  
 ण मध्ये एकत्वता उपयोग करवो ते पिढस्थ  
 णान. ३ रूपमा रह्यो थको पण ए मारो  
 रूपी अनन्त गुणी छे, जे वस्तुनो स्वरूप  
 तिज्ञयावल्बी थया पठै आत्मानुं रूप एक-  
 पणो एह्यो जे ध्यान ते रूपस्थ-यान ए  
 ण ध्यान धर्म ध्यानमा गणवा ४ निरजन,  
 र्मल, सकल्पविकल्प रहित अभेद एक  
 द्व सत्तारूप चिदानन्द तत्त्वामृत, असग,  
 त्वट, अनन्तगुण, पर्यायरूप, आत्मस्वरूपतु

ध्यान त रूपातीत ध्यान जाणवु इहा मार्ग-  
 णागुणठाणा नयप्रमाण मति आदिक ज्ञान  
 क्षयोपशमभाव सर्व छाटवा योग्य थया, एक  
 मिदना मूल गुणने ध्याने ते रूपातीत ध्यान  
 जाणवो एटले मोक्षनु कारण जे ध्यान त  
 कसु

द्वये भावना कहे छे तेमा धर्म ध्याननी  
 चार भावना कहे छे ? मैत्री भावना ते सर्व  
 जीव साथे मित्रतानो भाव चित्तवो, सर्वतु  
 भलु चाहवु पण फोइनु माहुं चित्तवु नही  
 सर्व जीव ऊपर हित बुद्धि राखरी ते मैत्री  
 भावना २ गुणवत अने ज्ञानादिक गुण  
 राग जे गुणी वी अरिहतादिकन

योग मिल्ये जे अनंत गुण मोक्षना कारण  
 तत्त्वभोगी तत्त्वविलासी एवा अद्भुत प्रभुजी  
 अहो प्रभुजी अहो प्रभुजीनी उपकारता अहो  
 प्रभुनी निःसंगता एहवो जे परिणाम ते अ-  
 द्भुतता बली दुःखे करी मोहाधीन मोहमयी  
 पुद्गल रगी पराधीन मने एहवा परमात्मा  
 प्रभु अथवा यथार्थ वादी गुरु तथा स्याद्वाद  
 धर्मनो योग मिल्यो, आज मृजने चिंताम-  
 णिनी कोटी मिलि आज माहरा मननो  
 मनोरथ सफल थयो, एहवा आश्चर्यता तथा  
 बली रखे मने एहवा कारणनो विरह पडे  
 एहवो कायरता परिणाम ते जीजी प्रमोदभा-  
 वना इ जे वर्मवत ऊपर राग अने मिथ्या-  
 त्वी ऊपर राग नही तेम द्वेष पण



नहीं कारण के हिमक ऊपर पण उचम जी  
 बने करुणा उपने जो उपदेश थकी सारा  
 मार्ग आये तो तने श्रद्ध मार्ग आणवो, कश्-  
 चित् मार्ग न आये तो पण द्वेष न राखवो  
 रमके तै अज्ञाण छै एम समजतु एइवा जे प-  
 रिणाम तै मध्यस्थ भावना ४ सर्व जावने  
 पोताने तुल्य जाणी दया पाले, कोइने इहे  
 नहीं तथा जे दुःखी अथवा धर्महीन तेना  
 जीव उपर करुणा तेना दु ख टाळवानो परि-  
 णाम तथा धर्महीन जीव देखीने एवो विचार  
 जे ए जीव कियारें धर्म पामसे, यथार्थ आत्म  
 साधन पामी स्वरूप धर्मने कियारें (बयारे)  
 एवसे एवो परिणाम तै चौथी करुणा  
 दया भावना ए चार भावना कही

१ हवे वार भावना कहे ठे शरीर, छुडुव, धन, परियार सर्व विनाशी छे जीवनो मूल धर्म अविनाशी छे. एम चितवबु ते पहिली अनित्य भावना २ संसारमा मरण समये जीवने शरण राखनार कोइ नथी. एक धर्मनो शरण छे एउ चितवबु ते बीजी अशरण भावना ३ मारा जीव संसारमा भ-मना सर्व भव कीया छे ए संसारथी हु के शर छुटीश, ए संसार मारो नथी, हु मोक्ष-नथी छु एम विचारबु ते त्रीजी संसार भा-ना. ४ ए माहरो जीव एकलो छे, एकलो शक्यो, एकलो जशे, पोताना करेला कर्म एकलो भोगवशे एम चितवबु ते चौथी एकत्व पावना. ५ आ संसारमा कोइ कोइनो नथी

૧૫મ ચિંતવણુ તે પાંચમી અન્યત્વ ભાવના ૧  
 આ શરીર અપવિત્ર મગ્નૂત્રની સ્થાણ છે, સં-  
 ગ-જરાથી ભરણો છે, ૧૬ શરીરથી હુ ન્યાટે  
 હુ, ૧૬મ ચિંતવણુ તે છઠ્ઠી અધુચિ ભાવના  
 ૭ રાગદ્વેષ, અજ્ઞાન, મિધ્યાત્વ પ્રમુલ્લ સર્વ  
 આસ્રવ છે, ૧૬મ ચિંતવણુ તે સાતમી આત્મ  
 ભાવના ૮ જ્ઞાનધ્યાનમાં વર્તતો જીવ નવો  
 કર્મ ધાયે નહીં તે આઠમી સવર ભાવના ૯  
 જ્ઞાન સહિત ક્રિયા તે નિર્જીરાનુ કારણ છે, ૧૦  
 નવમી નિર્જીરા ભાવના ૧૦ ચંદ્રરાજ લો-  
 કનુ સ્વરૂપ વિચારણુ તે દશમી લોકસ્વરૂ-  
 ભાવના ૧૧ સસારમા મમતા જીવને સમકિ  
 જ્ઞાનનો પ્રાપ્તિ પામવો (ધર્મ) દુર્લભ છે, અથ  
 સમકિત પામ્યો પણ ચારિત્ર સર્વ વિરતિ ૫

रिणाव रूप धर्म पामरो दुर्लभ छे ते अग्या-  
 र्मा बोधिदुर्लभ भावना १२ धर्मना कहेण-  
 हार ( कथक ) गुरु तथा शुद्ध आगमनु सा-  
 भलवु एहवी जोगवाइ मलपि दोहेली छे ते  
 वारमी धर्मदुर्लभ भावना एटले चार भावना  
 कही ए चारित्रनु स्वरूप सपूर्ण कथु

एवो समकित सहित ज्ञानचारित्रनु ते  
 कारण छे, तेना उपर भव्य प्राणीये उद्यम  
 करवो अने जो तेनु ज्ञानचारित्र नही पले  
 तोपण त्रेणिक राजानी पेरे सदहणा शुद्ध  
 राखजो जो समकित शुद्ध छे तो मोक्ष नजी-  
 क छे समकित विना ज्ञान यान क्रिया सर्व  
 नैःफल छे एम आगममा कही छे.

જસક ત કિરડ, અહ્યા ન સર્વે તદ્ય સદાઈ ।  
સદ્દમાણો જીવો, પાવડ-અચરામર ઠાળ ।૨૩

અર્થ-રે જીવ ? તુ કરો શકે તો કર  
અને જો ન કરી શક તોપણ જેવી વીતરાગ  
ધર્મ વ્યાં તે રીતે સદ્દજે સદ્દેખા શુદ્ધ રા-  
સનાર જીવ અચરામર સ્વાત્ક તે મોક્ષ પડ  
વી પામ

દેશે સમકલનો માર્ગ વહે છે, ૧ જીવ,  
૨ અજીવ, ૩ પુણ્ય, ૪ પાપ, ૫ આમન, ૬  
સવર, ૭ નિર્જરા, ૮ વચ, ૯ મોક્ષ એ નવ  
તત્ત્વ છે તેમા મોક્ષનો કર્તા જીવ છે, અને  
સવર તથા નિર્જરા એ છે, તે મોક્ષના ઉપા-  
દાનકારણ છે, દેવગુરુ ઉપકારી તે મોક્ષના  
નિમિત્ત કારણ છે એટલે જીવ સવર નિર્જરા

मोक्ष ए चार उपादेय ठे अने बीजा पाच हेय ठे एहवो परिणाम तेने समकित ज्ञान कहिये ते समकित ज्ञान भलोज थाय तिहां अनुयोगद्वारमा कह्यो ठे.

नायम्मि गिन्हियन्वे, ।

अगिन्हियन्वे अ इच्छ अत्यमि ॥

जइवमेवइयजो, सो उवपसां नओ ताम ।१।

अर्थः—ज्ञानथी उ द्रव्य जाणीने लेवा योग्य होय ते ले अने छाडवा योग्य छडे एवो जे उपदेश ते नय उपदेश जाणवी, हवे समकितनी दश रुचि कहे छे

१ निसर्ग रुचि ते निश्चयनये करी जीवादि नव तत्त्व जाणे, आश्रव त्यागे, संवर आदरे, वीतरागना कथा भाव जे छे । द्रव्य

क्षेत्र काल भाव सहित जाणे, नामादि चार  
निक्षेपा पोताना बुद्धिची जाणे, सद्दे, वीत,  
रागना भार्या भाव ते सत्य एवां सद्दहणा  
होय

२ उपदेश रचि नव तच्च तथा छ द्र  
व्यने गुर उपदेशयी जाणी सद्दे ते उपदेश  
रचि

३ आज्ञा रचि ते रागद्वेष मोह जेमना  
गया छे, अज्ञान मिट्यु छे एहवा अरिहंत  
देव तेणे जे आज्ञा रही तेने माने सद्दे ते  
आज्ञारुचि

४ सूत्ररचि—१ आचाराग, २ सुयग  
डाग, ३ टाणाग, ४ समरायाग, ६ भगवती,  
ज्ञातार्थ कथा, ७ उपासकदशांग, ८ अं-

तगढदशाग, ९ अनुत्तरोववाड दशाग, १०  
 प्रश्नव्याकरण, ११ विपाक, ए इग्यार अग  
 तथा वारमु अग दृष्टिवाद जेमा चउद पूर्व  
 हतां ते हमणा विच्छेद गया छे तथा १-  
 उवसाद, २ रायपमेणी, ३ जीवाभिगम, ४  
 पन्नवणा, ५ जंघुद्दीपपन्नति, ६ चद्रपन्नति, ७  
 सूरपन्नति, ८ कर्प्पीआ, ९ कप्पवडसिया,  
 १० पुष्फिआ, ११ पुष्फचुलीआ, १२ व-  
 न्हिदिशा, ए वार उपाग जाणवा अने १३  
 व्यग्रहारसूत्र, २ बृहत्कल्प, ३ दशाश्रुतस्कथ,  
 ४ निशीथ, ५ महानिशीथ, ६ जितकल्प, ए  
 छ छेदग्रथ तथा १ चउसरण, २ सथारापय-  
 झा, ३ तदुलनेयालीय, ४ चदारिजय, ५ दे-  
 विदुओ, ७ वीरुओ, ८ गच्छाचार, ९



जोतिरुद, १० आयुः पञ्चखाण, १ दश  
 पयद्याना नाम तथा १ आरुदयक, २ दश  
 वेकालिक, ३ उत्तरा ययन, ४ ओघनिर्युक्ति,  
 ५ चार मूलसूत्र तथा १ नदि, २ अनुपाग  
 द्वार, ५ पीस्तालीम आगम ते मूलसूत्र तथा  
 २ निर्युक्ति, ३ भाष्य, ४ चूर्णि, ५ टीका, ६  
 पचागीना वचन जे जीव माने तथा - आगम  
 साभलयानी तथा भणवानी जेने घणी चा  
 हना होय ते सूत्ररुचि जाणवी

५ जे जीव गुरुमुखधी एक पदतो अर्थ  
 साभलाने अनेक पद सहहे ते बीजरुचि.

६ अभिगमरुचि ते जे सूत्र सिद्धान्त  
 अर्थ सहित जाणे अने अर्थ विचार साभल  
 १ घणी चाहना होय ते अभिगमरुचि.

७ जे उ द्रव्यना गुण पर्यायने चार प्रमाण तथा सात नये करी जाणे ते विस्ताररुचि

८ क्रियारुचि ते दर्शन, ज्ञान, चारित्र, तप, विनय, समिति, गुप्ति बाह्य क्रिया सहित आत्मवर्म साधे जेने रुचि घणो होय ते क्रियारुचि :

९ सक्षेपरुचि ते जे अर्थने ज्ञानमा थोडो कडे थके घणो जाणीने कुमतिमा पडे नहि, जिनमतनी प्रतीति माने ते सक्षेपरुचि

१० जे पाच अस्तिकायनु स्वरूप जाणे बुद्धज्ञाननो स्वभाव, अतरग सत्ता सदृह ते धर्मरुचि

इये समकितता आठ गुण कहे छे. १

નિઃશકા તે જિનાગમ મધ્યે સૂક્ષ્મ અર્થ કલા  
 તે સાચા સદ્દેહે તેમાં સદેહ આજે નહી તથા  
 સાત ભયર્થા પણ ટરે નહિ ૨ નિકૃત્વા ગુણ  
 તે પુણ્યરૂપ ફલનો ચાહના ન રાખે કેમક  
 જિહા ઇન્દ્રા તિહા કર્મનો વધ છે મોટા ૩  
 નિઃચિત્તિગિચ્છાગુણ તે શુભ અશુભ પુદ્ગલ  
 એક સરિલા છે તેમા પુણ્યના ઉદયર્થો શુભ  
 યોગ મિલ્યા સુશી થઈ અહંકાર ન કરવો  
 તથા પાપના ઉદયર્થો દુઃસ્વસયોગ મિલ્યા  
 દિલ્ગીર ઘાતુ નહી ૪ અમૃદ્દદૃષ્ટિ ગુણ તે જે  
 આગમમા સૂક્ષ્મ નિગોટના તથા છ દ્રવ્યના  
 સૂક્ષ્મ વિચાર કલા છે તે સાંભરતો થઈ  
 મુજાય નહી, જે પોતાની ધારણામા આવે તે  
 રાખે અને જે ધારણામા ન આવે તેને

सहहे ५ उपबृहद्गुण जे ए आपणा जीवमा अनत ज्ञानादिक गुण छे ते रुपायवा नही, शुद्ध सत्ता जेयी छे तेवी कहेवी, राग द्वेष अज्ञान ते कर्मनी उपाधि छे जीव ए उपाधिथी न्यारो छे ६ स्थिरीकरण गुण ते आपणा परिणाम ज्ञानध्यानमां स्थिर करवा, डगाववा नही अथवा कोइ भव्य प्राणी धर्मथी पढतो होय तेने साध देउ उपदेश आपी स्थिर करवो.- ७ वात्सल्यता गुण ते जेनी साथे ज्ञान ध्यान तप पढिकमणो भेलो करता होइये अने सहहणा पण एकज होय ते आपणो साधर्मि भाइ छे तेनी भक्ति करवी अथवा सर्व जीवना ज्ञानादि गुण आपणा समान छे माटे सर्व जीव ऊपर दया करवी

अथवा रीजा जीवना एण आपणा तुल्य  
 ज्ञानादि गुण छे ते जीवने पोपवा योग्य ज्ञान  
 ध्यानना घणो अभ्यास कराये ८ प्रभावक  
 गुण ते भगवतना धर्मनी प्रभावना महिमा  
 करवो अथवा पोताने ज्ञानादि गुण वधारका  
 दान, शील, तप, भाव, पूजा करी घणो  
 महिमा करवो ए समकितना आठ गुण

हरे समकितना पांच लक्षण कहे छे १  
 उपशम भाव लक्षण ते विवेकी प्राणी प्रायें  
 कषाय न करे अने जो कटाचित् कषाय करे  
 ताएण तरन मनने पाओ वाठे २ आस्ता  
 भूषण ते भगवतना वचन उपर शुद्ध प्रतीत  
 राखें, भगवते जेम आगममा आज्ञा करी तेम  
 सहहे ३ दया भाव लक्षण ते सर्व जीव

पतितानां 'सरीखा जाणी दया पालवी ४  
 निर्वेद ते ससारथी तथा धनधी शरीरधी  
 उदाशीपणो राख्यो ५ संवेग ते इन्द्रियना  
 सुख जीव अनति वार भोगव्या पण ते  
 दुःसना कारण छे, एक चिदानंद मोक्षमयी  
 अर्तान्द्रिय सुखने आपणा करी जाणे ए  
 समकितना पाच लक्षण कथा

हरे छ आयतन कहे छे १ निश्चय  
 कुगुरु ते भगवतना वचनना खोटा अर्थ करे  
 खोटी प्ररूपणा करे २ व्यवहारकुगुरु ते योगी,  
 सन्यासी, ब्राह्मण अने आचारहीन वेपवारी  
 यति ते पण छोडवा ३ निश्चय कुदेव ते जिणे  
 श्रीवीतरागदेवतु स्वरूप नथी जाण्यु. ४  
 व्यवहार कुदेव ते जे सरागीदेव कृष्ण, महा-

देव, क्षेत्रपाल, देवी, पितर प्रमुख ते पण छोडवा  
 ५ निश्चयधी कुर्म ते जे एकात मार्ग वाह-  
 करणी उपर राच्या छे अतरगज्ञान, नथी  
 ओल्ख्यो ते ६ व्यवहार कुधर्म ते-पारका  
 अन्य दर्शनोना मत सर्ग छोडवा एटले कुदेव  
 कुगुरु तथा कुधर्मने छोडी शुद्धदेव, गुरु तथा  
 र्म सहहे ते समकितनी सहहणा जाणवी  
 समकितना लक्षण पन्नरणा सूत्रथी कहे छे.

पग्यत्यसथयो वा,

सुदिहपरमत्य सेवणावावि ॥

वावन्न वृदसणा,

वजाणाय सम्पत्तसहहणा ॥ १ ॥

अर्थ -परमार्थ छे द्रव्य नव तत्त्वना गुण  
 पर्याय मोक्षनु स्वरूप एटले जे परमार्थ सूक्ष्म

अर्थ ते ते जाणवानो घणो अभ्यास परचो  
 करे अथवा जाणवानी घणी चाहना राखे  
 अने सुदिह कहेता भली रीते दीठा जाण्या छे  
 परमार्थ छ द्रव्य मोक्षमार्ग जेणे एहवा गुरुनी  
 सेवा करे एटले ज्ञानी गुरु वारवा अने वावच  
 कहेता जिनमति यतिना नाम धरावीने जे  
 त्रैपाल प्रमुखने समकित विना माने एवा  
 गुरुनो संग वर्जे अने कुदर्शनी जे अन्यमति  
 तेनो संग न करे एवा जे परिणाम ते सम-  
 कितनी सहृदणा जाणवी

विरया सावज्जाओ,

कसायहीणा महव्ययधरात्रि ॥

सम्मदिद्विविहूणा,

कयावि मुरख न पावति ॥ २ ॥



निरजण निरुल्ल अयल्ल,  
देवअणाइ अणाइ अणत ॥

चेयणल्लरखण सिद्धसम,  
परमप्पा सिवसत ॥ ५ ॥

अर्थ—कर्म अजनधी रहित निरजन छु,  
फलक रहित छु, अयल्ल केहता प्रोताना स्वरू  
पधी कियारे चलायमान थाउ नहीं, परमदेव  
छु जेनी आदि नधी तथा जेनो अंत नपी  
चेतना लक्षण छु, सिद्ध समान छु, सतसत्ता  
मयी छु

जीवादिसद्दहणं सम्मत्त, अहिगमो नाण ॥

तव्येव सयां रमण, चरण एसो हु मुरख पहो ॥६॥

अर्थः—जीवादिकु छ द्रव्य जेवा छ  
तेवा सद्दहवा ते समकित्त अने छ द्रव्य जेवा

छे तेहवा गुणपर्याय सहित जाणे ते ज्ञान जा-  
णवु ते छ द्रव्य जाणीने अजीवने छाडे अने  
जीवना स्वगुणमा स्थिर, थइने रमे ते चारित्र  
कहिये. ए ज्ञान दर्शन चारित्र शुद्धरत्नयी ते  
मोक्षनो मार्ग छे माटे ए ज्ञान दर्शन चारित्र-  
नो घणो यत्न करवो, ए रत्नयी पामीने  
प्रमाद करवो नुही तिहा निश्चय व्यवहारनी  
गाथा ॐ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १

निच्छयमगो मुखो,

ववहारो पुण्णकारणो बुत्तो ॥

पढमो सवरूवो,

आसबहेड तओ वीओ ॥ ७ ॥

अर्थः—निश्चयनयनो मार्ग ज्ञान सत्ता-  
रूप ते मोक्षनु कारण छे अने व्यवहार क्रिया

नय ते पुण्यनु कारण कथोः पहेलो निश्चय  
 नय संसर छे अने निश्चय सवर निश्चय न  
 ते एकज छे जूदा नयी. धीजी व्यवहार न  
 ते आस्रव नवा कर्म लेवानो हेतु छे एहके  
 शुभ पुण्य कर्मनो आस्रव याय छे अने अशुभ  
 व्यवहारें अशुभ कर्मनो आस्रव याय छे को  
 पूछे जे व्यवहारनय आस्रवनु कारण छे जे  
 अमे व्यवहार नही आदरसु, एक निश्चय मर्म  
 आदरसु तेने उत्तर फहे छे

जइ जिणमय परज्जइ,

ता मा ववहारनित्यए सुयह ॥

एकेण विण तिथ्य,

छिज्जइ अच्चेणओ तच्चं ॥ ८ ॥

अर्थ.—अहो भव्य प्राणी ! जो तमने

जित्तमत्तनी चाहना ठे अने जो तुमे जिनमतने  
 डङ्गो छो, मोक्षने चाहो छो तो निश्चयनय  
 अने व्यवहारनय छाहशो, जहि एटके वेहु  
 नय मानजो, व्यवहार नये चालजो अने  
 निश्चय-नय-सद्दहजो जो तुमे व्यवहार नय  
 चत्यापशो तो जिन-शासनना तीर्थनो उच्छेद  
 धाशे जेणे व्यवहार न मान्यो तेणे गुरु  
 वृत्ता, जिनभक्ति, तप, पञ्चाखाण, सर्व न  
 मान्या एस जेणे आचार उपाप्यो तेणे निमित्त  
 पारण उपाप्यो अने निमित्त कारण विना  
 एकलो उपादात कारण ते सिद्ध न थाप,  
 माटे निमित्त कारणरूप व्यवहार नय जरूर  
 मानवो अते जो एकलो व्यवहार नय  
 मानियें तो निश्चयनय ओलण्या विना तत्त्व

स्वरूप जाण्यु जाय नहीं माटे तस्ये मोक्षमार्ग  
 ते निश्चयनय विना पाविये नही अने वस्त्रज्ञान  
 विना मोक्ष नही एटले निश्चयनय व्यवहार  
 नय वे मानवा जे कारणे आमपमां ज्ञान  
 क्रियार्थी मोक्ष छे, तिहा ज्ञान-हेय उपादेयनी  
 परीक्षा, क्रिया जे हेय बधकारणनो त्याग,  
 उपादेय स्वगुण ते लेवा, धिर परिणाम रा  
 खवा एवु ज्ञान क्रिया ते मोक्षनु कारण छे  
 माटे ज्ञान सहित क्रिया प्रमाण छे ज्ञान विना  
 क्रिया पुण्यनु कारण छे एव निश्चय विना  
 व्यवहार नि फल छे अने निश्चय सहित व्य  
 वहार ते प्रमाण छे तेनो दृष्टान्त-जेम सोनाना  
 आभूषणमां उपजातु अथवा किणजो मिल्यो  
 ते पण उचा सोनाने भावे लेइ राखिये

छैयें अने जो ते किणजो तथा सोनुं जूहुं  
 करियें तो सहु कोइ सोनाने ले पण कोड  
 किणजो जे कुत्रातु ते लीये नहीं तेम निश्चय  
 नय सोना समान छे माटे निश्चयनय सहित  
 सर्व भला छे अने निश्चयनय विना सर्व अ-  
 लेखे माटे आगममा निश्चय व्यपहार रूप  
 मोक्षमार्ग छे ते कथो - - -

बली शरीर ऊपर मोह करे नहीं ते विपे.

चिञ्जो भिञ्जो जाय खओ,

जो दहमे हु सरीर ॥

अप्पा भाये निम्मलो,

ज पाव भवतीर ॥ ९ ॥

अर्थ:-भव्य प्राणी एम चितने जे ए  
 शरीर छीजजाओ भिजजाओ, क्षय यह जाओ,

વિણસી જાઓ, એ સ્વારુ શરીર ધૌત્કલિક છે  
 પરવસ્તુ છે તે એક દિવસે મૂકવું છે માટે રૂ  
 માણી ! તુ આપણા આત્માને નિર્મલપણે  
 ધ્યાવતો સંસારથી તરીને કાઢો પામીશ.

એ હિજ અપ્પા સો પરમપ્પા,

કમ્મવિસેસોહ જાયોઅપ્પા ॥

ઇમયે દેવજ્ઞાજુસો પરમપ્પા,

ઘહુ તુહો અપ્પો અપ્પા ॥ ૧૦ ॥

અર્થ.-અહો મન્યજીવ ! પહીજ આપણો  
 આત્મા છે તે શુદ્ધ બ્રહ્મ છે પણ કર્મને વશ  
 પહ્યો જન્મમરણ કરે છે પણ એ શરીરમાં જે  
 જીવ છે તે દેવ છે, પરમાત્મા છે, માટે તુને  
 આપણો આત્મા ધ્યાયો, તરણ તારણ તિહાજ  
 આપણો આત્માજ છે એમ શ્રી હેમાચાર્યે

वीतरागस्तोत्रमां कथ्यो ङे

यः परात्मा पर ज्योतिः,

परमः परमेष्ठिनाम् ॥

आदित्यवर्णं तमसः,

परस्तादामनति यम् ॥ १ ॥

सर्वे येनोढमूल्यत,

समूलाः त्रैशपादपाः । इत्यादि ॥

अर्थः—परमात्मा ङे, परमज्योति ङे, पच परमेष्ठीथी पण अधिक पूज्य ङे. केमके पचपरमेष्ठी तो मोक्षमार्गना देखाडनारा ङे पण मोक्षमा जवायालो तो आपणो जीव ङे अज्ञानो मिटावनार ङे सर्व कर्म लेशनो खपावनार ङे एवो आत्मा भ्यायो एहिज परम श्रेयस्तु कारण ङे, शुद्ध ङे, परम निर्मल ङे.



અહીં આત્મા ઉપાદેય જાણી સદ્દે અને  
 જેવો પોતાથી નિરવાહ થાય તેવો ત્યાગ  
 વૈરાગ્ય પ્રવચ્છે એટલે ધન તે પરવસ્તુ જાણી  
 સુપાત્રને દાન આપે અને ઇન્દ્રિયના વિકાર ત  
 કર્મવધના કારણ જાણી પરિહરે, શીલ પાલે,  
 જે આહાર છે તે પૌદ્ગલિક પરિવસ્તુ છે, શરીર  
 પુષ્ટિનું કારણ છે, અને શરીર પુષ્ટ કીધાથી  
 ઇન્દ્રિયોના વિષયનો પોષ થાય માટે તે પર  
 સ્વભાવ છે, અજ્ઞાન સસારનું કારણ છે [માટે  
 આહારનો ત્યાગ કરવો તેને તપ કહિયે તથા  
 પૂજા તે જે શ્રી અરિહત દેવે મોક્ષમાર્ગે ઉપ  
 દેશ્યો તે આપણે જાણ્યો માટે આપણ  
 ઉપકારી છે તે ઉપકારીની વહુમાન સહિત  
 ભક્તિ કરિયે માટે શ્રી અરિહત દેવ

धिदेवनी पूजा करी एम दान, शील,  
 तप, पूजा, सर्व जीव अजीवनु स्वरूप ओ-  
 लह्या विना जे करवु ते पुण्यरूप इन्द्रिय सुखनु  
 कारण छे अने जे जीवने उपादेय करी बाज  
 विना करे ते निर्जरानु कारण छे. एम दया  
 एण श्रीमगवती सूत्रमा सातानेडनी कर्मनु  
 कारण छे एटले सम्यक् ज्ञाननी सर्व करणी  
 निर्जरारूप छे अने ज्ञान विना सर्व करणी  
 वरनु कारण छे, माटे ज्ञाननो यणो अभ्यास  
 करजो ए मगवते सीखामण दीयी छे ।

तथा ज्ञाननु कारण श्रुतज्ञान छे तेनो  
 यणो माव राखजो श्रीठाणागमा तथा  
 उत्तरायनमा १ राचना, २ पृच्छना, ३  
 परावर्तना, ४ अनुमेक्षा, ५ वर्मकथा, ६

સફળાય ભળવા ગુણવાનુ ફલ મોક્ષ વચ્ચે  
 સભાય કરવાયા જ્ઞાનાવરણી કર્મ સ્વપા  
 કમકે વાચનાર્થી તીર્થધર્મ પ્રવર્તે, મહાનિર્જીર  
 યાય પૂછનાથી મૂન તથા અર્થ શુદ્ધ થાય, મિ  
 ધ્યાત્વ મોહનીય સ્વપાવે, તે જેમ અર્થ વિચાર  
 પૂટે તેમ તેમ સમક્તિ નિર્મલ થાય અને અનુ  
 મેક્ષા તે અર્થ વિચારતા સાત કર્મની સ્થિતિ,  
 રસ પાતલા કરે અનતો -સસાર, સ્વપાવાને  
 પાતલા કરે તથા શ્રુતજ્ઞાનની આરાધનાયા  
 અજ્ઞાન મિટે એવા ફલ કહ્યા છે - , < ૧૧ >

માટે વાચના તથા ભળવાનો ઘણો લયમ  
 કરવો, કમક આજ પાચમા આરામા કોઈ કરવી  
 નથી તથા મન પર્યવતાની અને અવિજ્ઞાની પણ  
 નથી, એકમાત્ર શ્રુતજ્ઞાન-આગમનો આવાર છે યત.

कह अम्हारिसा पाणी,  
दुसमादोसदूसिया ॥

हा अणाहा कह हुता,  
न हुतो जइ जिणागमो ॥ १ ॥

अर्थ—हे भगवत ! अमसरिखा प्राणीनी

शी गति थात जे अमें आ दुसम पचम का-  
छमां भयतार लीयो. हा-इति खेदे, अमे अ  
नाथ छु ( छीए ) जो जिनराजन<sup>१</sup> कहेला  
आगम न होत तो आज शु थात, एटले  
आज आगमनोज आधार ठे माटे आगम  
अने आगमवर जे बहुश्रुत तेनो घणो विनय  
करवो आगममा विनयनु फल ते साभलवु  
अने साभलवानु फल ज्ञान ठे, ज्ञाननु फल  
मोक्ष ठे, एम आगम साभली लेवा योग्य

लेजो, छडवा योग्य छोडजो, सदहणा शुद्ध  
 राखजो, सदहणा ते मोक्षनु मूल ठे ए इन्द्रिय  
 मुख तो आ जीवे अनतिगार पाम्यु छे एहवी  
 जाति-जन्म-योनि कोइ रही नथी जे आप  
 ना जीवे नहीं करी होय ए जीवने ससारमा  
 समता अनता पुद्गल परावर्तन थया पण  
 धर्मनी जोगवार्यो मली नहीं तो हने मनुष्य  
 भन, श्रावणकुल, निरोग शरीर, पंचद्रिय  
 प्रगट, बुद्धि निर्मल, एटला सयोग मल्या  
 वली श्री बीतरागनी वाणीना कहेनारा शुद्ध  
 शुद्धनी जोगवाइ पामीने अहो भव्यलाको !  
 तुमे धर्मने विषे विशेष उद्यम करजो, फरिधी  
 एवी जोगवाइ मिलवी दुर्लभ ठे घाटे प्रमा  
 करशो नही. ए शरीर, धन, कुटुंब, आयुष्य

सर्व चचल ठे क्षण क्षण ठीजे ठे, माटे पाच  
समवाय कारण मल्या मोक्षरूप कार्य सिद्ध  
करधु ते पचसमवायना नाम कहे ठे १ काल,  
२ स्वभाव, ३ नियति. ४ पूर्वकृत, ५ पुरूपकार.  
ए पांच समवाय माने ते समकीति ठे. एमां  
एक समवाय उव्यापे तेहने मिळ्यात्वी कहिये  
एय सम्मति सूत्रमा कथो ठे.

कालो सहाव नियड, पुव्यकय पुरिसकारणे पच॥  
समवाय सम्मत्त, एगते होइ मिच्छत्त ॥ १ ॥

अर्थः—काल लटिय त्रिना मोक्षरूप कार्य  
सिद्ध थाय नही णटले काल सर्वनु कारण  
ठे जे काले जे कार्य धवानो होय ते कार्य ते  
काले थाय, ए काल समवाय अगीकार करी  
कथो. ईहा कोइ पूछे जे अभव्य जीव मोक्षे

રહ્યા છે, અનતા પુદ્ગલ પરમાણુઆ રહ્યા છે  
કાલનો સમય સર્વત્ર વર્તે છે

હવે છ દ્રવ્યની ફરસના કહે છે ધર્મા-  
સ્તિકાયના એક પ્રદેશે ધર્માસ્તિકાયના છ  
પ્રદેશ ફરસ્યા છે તે આગ્રી રીતે કે ચાર દિ-  
શિના ચાર અને પાચમો નીચે, છઠ્ઠો ઊપર  
અ છ પ્રદેશ ફરસ્યા છે તથા એક મૂલ, પોતે  
પ્રદેશ એમ સાત પ્રદેશનો સંબંધ છે અને ધર્મા-  
સ્તિકાયના એક પ્રદેશને આકાશદ્રવ્ય તથા  
અધર્માસ્તિકાયના સાત સાત પ્રદેશ ફરશે છે  
તે એક મૂલના પ્રદેશને ઘીજા દ્રવ્યનો  
મૂલનો પ્રદેશ ફરશે માટે સાત પ્રદે-  
શની ફરસના છે અને ધર્માસ્તિકાયના એક  
પ્રદેશે જીવ પુદ્ગલના અનતા પ્રદેશની ફરસના

ठे अने लोकने अते जे धर्मास्तिकायना प्रदेश  
 छे तेने आकाश फरसनातो छप् दिशीनी छे  
 अने एकमूल प्रदेश सुद्धा सात प्रदेशनी फर-  
 गना छे अने बीजा द्रव्यनी त्रण दिशीनी  
 फरशना छे एम सर्व द्रव्यनी फरशना छे  
 अने आकाशथी धर्म अर्धनी अवगाहना  
 सूक्ष्म छे धर्म अर्ध द्रव्यथी जीवनी अवगाहना  
 सूक्ष्म छे जीवथी पुहलनी अवगाहना  
 सूक्ष्म छे

एम छ द्रव्यना गुण पर्याय सामान्य  
 स्वभाव ११ छे अने विशेष स्वभाव दस छे,  
 तें श्रीसिद्ध भगवत ज्ञानथी जाणे दर्शनथी  
 देखे ते इग्यार सामान्य स्वभाव कहे छे १  
 अस्ति स्वभाव, २ नास्ति स्वभाव, ३ नित्य



स्वभाव, ४ अनित्य स्वभाव, ५ एक स्वभाव  
 ६ अनेक स्वभाव, ७ भेद स्वभाव, ८ अभेद-  
 स्वभाव, ९ भव्य स्वभाव, १० अभव्य स्व-  
 भाव, ११ परम स्वभाव ए इयार सामान्य  
 स्वभाव सर्व द्रव्यमा छे ए सामान्य उपयोग  
 दर्शन गुणवी देखे हो दश विशेष स्वभाव  
 कहे छे १ चेतन स्वभाव, २ अचेतन स्वभाव,  
 ३ मूर्ति स्वभाव, ४ अमूर्ति स्वभाव, ५ एक  
 प्रदेश स्वभाव, ६ अनेक प्रदेश स्वभाव, ७  
 शुद्ध स्वभाव, ८ अशुद्ध स्वभाव, ९ विभाव  
 स्वभाव, १० उपचरित स्वभाव ए दश वि-  
 शेष स्वभाव छे ते कोइक द्रव्यमा कोइक स्वभाव  
 छे, कोइक द्रव्यमा कोइक स्वभाव नथी, ए  
 जाणे एदले सिद्ध भगवान् लोकालोक

सर्व ज्ञानोपयोग्यी जाणी रह्या छे दर्शनोपयो-  
ग्यी देखी रह्या छे एह्या अनंत गुणी अरूपी  
सिद्ध भगवान् छे ते समान पोताना आत्माने  
जाणे उपादेय करी ध्याने ते समकित जाणवो.

॥ टोटा ॥

अष्ट कर्म वन दाहके, भए सिद्ध जिनचन्ट ।  
ता सम जो अप्पा गणे, वदे ताको इद ॥१॥  
कर्मरोग ओपधसमी, ज्ञान सुधारस वृष्टि ।  
शिव मुखामृत सरोवरी, जय २ सम्यक् दृष्टि ॥२॥  
एहिज सद्गुरु शीख छे, एहिज शिवपुर माग ।  
जेजो निज ज्ञानादि गुण, करजो परगुण त्याग ॥३॥  
ज्ञान वृक्ष सेवो भयिक, चारित्र समकित मूल ।  
असर अगम पद फल लहो, जिनवर पदवी फूल ४

सबत सत्तर छिहत्तरे, मनशुद्ध फागुण मास ।  
 मोटे काट मरोटमे, रसता सुख चोमास ॥५॥  
 सुविहित सरतर गच्छ सुधिर, युगवर जिन च  
 हर ।

पुण्य प्रधान प्रदान गुण, पाठक गुण पहर ॥६॥  
 तास शिष्य पाठक प्रवर, मुमतिसार गुणवत ।  
 सकल शास्त्र ज्ञायक गुणा, साधुरग जसवत ॥७॥  
 तास शिष्य पाठक विबुध, जिनमत परमत जाग  
 भविक कमल प्रतिरोधवा, राजसार गुरुभाण ॥८॥  
 ज्ञानधर्म पाठक प्रवर, शमदम गुणे अगाह ।  
 राजहस गुरु गुरु शक्ति, सहजग करे सराहा ॥९॥  
 तास शिष्य आगमरचि, जैनधर्मको दास ।  
 देवचर आनदमें, कीनो ग्रथ प्रशाश ॥१०॥  
 आगमसारोद्धार एह, प्राकृत संस्कृत रूप ।  
 । क्रियो देवचदमुनि, ज्ञानामृत रसरूप ॥११॥

करथो इहां सहाय अति, दुर्गदास शुभचित्त ।  
 समजावन निज मित्रकु, कीनो ग्रथ पवित्त ॥१२  
 धर्ममित्र जिन धर्म रत, भविजन समकितयत ।  
 शुद्ध अमरपद ओलखण, ग्रथ कियो गुणवत ॥१३  
 तत्त्वज्ञानमय ग्रथ यह, जोवं वालानोध ।  
 निजपर सत्ता सर लिखे, श्रोता लहे प्रबोध ॥१४  
 ता कारण देखदमुनि, कीनो भाषा ग्रथ ।  
 भणसे गुणसे जे भविकु, लहेशे ते शिष्यपथ ॥१५  
 कथरु शुद्ध श्रोतारचि, मिलजो एह सयोग ।  
 तत्त्वज्ञान श्रद्धा सहित, उलीय काय निरोग ॥१६  
 परमागमसु राचजो, लहेशो परमानन्द ।  
 धर्मराग गुरु धर्मसौ, धरजो ए सुखरुद ॥१७॥

त्रय क्रियो मनरगसो, सितपख फागुणमास ।  
 भोमवार अह तीज तिथि, सफल फली मन  
 आस ॥१८॥

### गुणस्थानकविचार

ह्ये गुणठाणानो विचार लसीइ छ.  
 प्रथम मि० यात्रगुणठाणु १, सास्वादनगुणठाणु  
 २, मिश्रगुणठाणु ३, अविग्न समकृत गुण  
 ठाणु ४, देशविरति गुणठाणु ५, प्रमत्तगुण  
 ठाणु ६, अप्रमत्तगुणठाणु ७, अपूर्णकरण  
 गुणठाणु ८, अनिष्टचिदाद्र गुणठाणु ९,  
 सूक्ष्मसपराय गुणठाणु १०, उपशातमोह गुण  
 ११, क्षीणमोह गुणठाणु १२, सयोगी  
 गुणठाणु १३, अयोगीकेवलि गुणठाणु

१४, अरिहतना भाख्या वचन साचा करी सद्देहेनहिं ते मिथ्यात्व गुणटाणो कहीड, तेहना भेद पाच ठे अभिगाहिय मिथ्यात्व जे लीधो हठ मुक्ती सके नहीं १, अनभिग्रहिक मिथ्यात्व जे देव तथा कुटेर तथा गुरु तथा कुगुरु धर्म अर्म सरिखा करी माने परीक्षाबुद्धी नहीं २, अभिनिवेशमिथ्यात्व जे खोटाने खोटु जाणे षण हठ मुक्ती सके नहीं ३, साशयिक मिथ्यात्व जे कैवलिना भाख्या वचन तेमां सशय उपजे पूरीपरतीत आवे नहीं ४, अनाभोग मिथ्यात्व जे काई जाणपणु उपजे नहीं एंरुद्रीविकलंटीनी पेरे तथा श्रीठाणागसूत्रे मिथ्यात्वना दसमोल कद्या छे, जीवने भक्ती करी माने ते मिथ्यात्व १, तथा

अजीवने जीव करी माने ते मिथ्यात्व २,  
 तथा धर्मने अधर्म करी माने ते मिथ्यात्व ३,  
 तथा अधर्मने धर्म करी माने ते मिथ्यात्व ४,  
 मोक्षनोमार्ग ज्ञानदर्शन चारित्र्यतप. तेहने मो-  
 क्षमार्ग न माने ते मिथ्यात्व ५, तथा मोक्षनो  
 मार्ग नथी ससारनो हेतु छे तेहने मोक्षमार्ग करी  
 माने ते मिथ्यात्व ६, तथा मोक्ष गया नथी तन  
 मोक्ष माने ते मिथ्यात्व ७, जे मोक्षे गया तेहने  
 मोक्ष न माने ते मिथ्यात्व ८, जे साधु विषय  
 विकार त्यागी तेहने असाधु माने ते मिथ्यात्व  
 ९, तथा जे साधु नथी तेहने साधु करी माने  
 ते मिथ्यात्व १० ते मिथ्यात्वनी चाल तीन  
 प्रकारनी छे देवगत मिथ्यात्व ते कुदेव सरागी  
 देव करी माने १, धीजो गुरुगत जे

कुगुरने गुरु करी माने त्रीजो पर्यगत मिथ्यात्व  
संसारी पर्यने धर्मना पर्य करी माने ते मि-  
थ्यात्व ते मिथ्यात्वनी स्थिति तीन प्रकारनी  
छे अनादि अनतनी अभव्य जीवने, अनादि  
सा भव्यजीवने, सादिसात पडवाइने, ते  
जघय अतमुहूर्त उतरणी अर्द्धपुद्गलपरावर्त  
काईक उणी छे वीजु गुणठाणु सास्वादन ते  
कोईक जीव उपसमसमकृतिथी पडतो मिथ्यात्व  
गुणठाणे पोतो नथी वचे छआरळिका रहे ते  
सास्वादन गुणठाणुं रुहोइ. तेहनो दृष्टात छे  
कोड पुरुष खारखांड घृत जमीने तुरत वमतो  
होइ ते वमतां काईक स्याद आवे तिम सम-  
कृतिथी पडता पिण काईक वासना रहे तेहने  
सास्वादन कहिई २ त्रीजो गुणठाणो मिश्र



कोड जीव क्षयोपगम समकितथी पढी मिश्र  
मोहनीने उदये मिश्रगुणठाणे आव अयव  
मिव्यात्वथी निकली समकित गुणठाणे आ  
वता वच मिश्रमोहनीने उदय मिश्र गुणठाणे  
आव ते जीव अतमुहूर्त्तकालसीम रहे एहने  
समकित मिव्यात्वदृष्टि कहीइ एहनो दृष्टत  
कहे छे जे कोई जीव नालियरटीपमां बसता  
होइ ते नालियर खाइ तेहने अन्न दीठे राग  
न उपजे तेम द्वेष पण न उपजे तिम ए  
जीवने जिन धर्म साचो साभळतां राग पण  
न उपजे तेम द्वेष उपजे नहीं एहवा जीवने  
मिश्रगुणठाणु कहीइ, एहनी स्थिति अतमुहूर्त्तना  
३ चोथा अविरत समकित, तेहना भेद व्रण  
छे, तेहनो पहेलो भेद उपसमसमकित जे

जीव अनादि मिथ्यात्व सङ्गीपचेद्रीपर्याप्तो कोई कारण पामने ससारथी उभगे, नरक निगोटथी जनमपरणना दुःखथी बांहे तेवारे ए सर्व ससार खोटो जाणे, धर्म जाणवानी रुचि घणी करे, दयापाले, दानदे, तप करे, श्राव-रुना धार त्रत पाले, साजुना महाव्रत पाले ते जीव यथाप्रवृत्तिकरणे वर्तता कहीइ, एटली करणीसुगी भव्य तथा अभव्य जीव आवे, नवग्रैतयकसुधी जाए पण समकित पाम्यो नथी ते माटे लेखामा नावे, तोपण कोई जीव वैराग्य परिणामसहितससारने असार जाणतो साचा धर्मनो परीक्षा करतो सातकर्मनी थीति उद्गृही खपाव, एरु कोडाकोडी सागरोपम वार्त्ता थीति, सातकर्मनी रहे तेवारे अपूर्वकरण

करे तेवारे एक ज्ञान मार्ग साचो करी माने,  
 वृद्धिसूक्ष्मभाय जाणवानी विशेष थाइ तेवारे  
 पडे एक आत्मा पोताना शरीरने विपे रघो,  
 पण अशरीरी छे, अरपी छे, अविनाशी छे,  
 अनतज्ञानमया, अनत दर्शनमयी, अनत चारित्र  
 मयी, अनतअगुरुलघुमयी, अनततपमयी, अन  
 तवीर्यमयी, निर्मल जल्पे अखड छ तेहना  
 प्रदेश अखख्याता छे, प्रदेशे २ अनता गुण  
 अनता पर्याय छे, उपयोग लक्षण ते माहरो  
 धर्म छे, ए धर्म जे जे करता प्रगट थाये,  
 गुणीश्रीअरिहत, सिद्ध, आचारज, उपाध्याय,  
 साधु तथा सिद्धात तेहनो विनय तथा वैया  
 वच करवो, अरिहतना आगम प्रमाणप्रतीत  
 ते समकित कहीइ, ते समकितना तिन

भेद छै, उपसम समकित १ क्षयोपशम समकित  
 २ क्षायिकसमकित तिहा अनतानुधविरूपाय  
 ४ मिथ्यान्वमोहनी, मिश्रमोहनी, समकितमो-  
 हनी एसातप्रकृति उदये आगे ते स्वपारी अने  
 उदये नथी आवी ते विपाकेउपसमावी छै,  
 प्रदेसे उदये छै, समकितमोहनी उदय आरुओ  
 छै तेणे समकितमा अतिचार लागे छै तेहने  
 क्षयोपशम समकित रहीइ, एहवी स्थिति  
 जगन्य अन्तर्मुहूर्त्ते छै उत्कृष्टि ६६ छासठि-  
 सागरोपम केतलाएक मनुष्यभय अतिक  
 एतली स्थिति रहे ए समकितने पाच अति-  
 चार लागे तेहना नाम ॥ सका जे आगममा  
 कयो ते साचो पिण काईक सदेह उपजे १,  
 अतिचार ॥ कखा बीजा मतना शास्त्र तथा

त्वे हरिहरादिक सरागि तथा ते मतना गुरुस  
 विमारी तेहने धाईक म्हापणे जाणि वाउ  
 करिष २ अतिचार, त्रितिगिछाजे धर्मभरिह  
 तना कथो करीड पण एहनो फल धामे क  
 नही थाय अथवा जिनसासनथी धीजा मननी  
 करणी रडो टे एहरो परिणाम आव त  
 श्रीजो ३ अतिचार॥ पसस जे परमतनी परसमा  
 करे जे धीजा मनना देव तथा लिंगीयाना  
 फष्टकरणी तथा कोई चमत्कार देखीने ते  
 उपर राग आगे तेहने पगे लागे तेहना गुण  
 बोले ए चोथो ४ अतिचार जाणवो ॥ सपवा  
 जे धीजा मनना देव तथा गुरु तथा ते मतना  
 जे सेवक तेहनो पग्चिय मेन्प घणो करे  
 ॥ मतनी बात करे साभले तेपाचमो अति

चार ॥ ए क्षयोपशम समकित एरु जीवने  
 असख्यातीवार आणे अने वली असख्याती-  
 वारजाए, जे आगमने आगारे राखे तेहने रह  
 तेपठे क्षायिक समकित थाड ते क्षायिकनो  
 अर्थ लिखीइ ठे अनतानुबंजी न्यार ४  
 मिथ्यात्व मोहनी १ मिथ्रमोहनी २ समकित-  
 मोहनी ३ ए सात प्रकृति सर्वथा जे जीव  
 रसपात्रीने निरमलीपरतीतक्रिथी ते क्षायिकस-  
 मकिनी कहीइ ए आव्या पठे जाय नही ए  
 समकितयाला जीवने दस जातिनी रुचि उपजे  
 त लिखीइ ठे निसर्गरुचि नव तत्त्व ९ छ द्रव्य  
 तेहना ४ निक्षेपा सातनय पोतानी बुद्धिथी  
 साचा जाणे ते निसर्गरुचि १ अभिगमरुचि  
 जे जित्तोगमनामूक्षम अर्थ जाणवानी रुचि

गुणना मुख्या उपदेश्या जाणे ते उपदेशरवि  
 २ श्रीअरिहतनेरलीना कणा वचननी आणा  
 प्रमाण करे ते आणारवि ३ सूत्ररुचि जिन  
 सूत्र सांभलना साचा मारगनी परतीत उपत्रे  
 समकित पाम ४ बीजरुचि सिद्धातनु 'एकप'  
 साभलता वधारोएतु जाणपणु आउ थडा  
 समीथाइ ५ अभिगमरुचि जे ११ अगादिक  
 ८४ आगम तथा नियुक्तिभाष्य चूर्णिगीहाना  
 अर्थ जाण सर्व बोजना परमार्थ जाणवानी  
 रुचि ६ विस्ताररुचि ६ द्रव्यनाभाव ४ निक्षे  
 पेसातनये करी न्यार प्रमाणे करी जाणे  
 ७ क्रिया रुचि जे जीव जिनशासननी क्रिया  
 साची करी सूत्रा कही ते रीत करे आधी  
 ८ न करे ८ सक्षेपरुचि, जे जीव सिद्धा-

तना जाणगीतार्थ आगमने अनुसारे जे अर्थ  
 वहे ते साचा करी माने ९ धर्मरुचि, आतमानो  
 धर्म ज्ञानदर्शन चारित्रमयी अरुपी आतमानो  
 परिणाम भावदया प्रमुख गुणी श्री अरिहतादि-  
 कनो प्रहृमान वेयावच्च ते र्म करी माने  
 बीजा बाह्य तपवाह्यकिरिया जे आगममा कृष्या  
 पगमाणे करे ते धर्मनो कारण करी माने ते  
 धर्मरुचि, समकित मोक्षमार्ग मूल ठे, समकित  
 विना जे करणि ते संसार खाते ठे (पण)  
 मोक्षमार्ग न जाणे ए चोथो गुणठाणो कथो  
 ४ पांचमो देशप्रति गुणठाणो इहा जीवने  
 व्रतपचखाण आवे, जग्रन्ये एक नवकारसी-  
 पचरूपाण तथा कदमूलना पचखाण साची  
 श्रद्धा सहीत थया होवे तेहने श्रावक कहीइ,



उत्कृष्टे इन्द्रियवर्णा वांछा विना श्रावकनां  
 वारप्रतपाले ते उत्कृष्टो श्रावक कर्हाड वार  
 प्रतना नाम १ स्थूलप्राणातिपात विरमण,  
 जे अस जीवने निरापराध इणे नहि २ स्थूल  
 म्रपावात् विरमण, जे मोटका पांच कन्या  
 लीक १, गयलीक २, भौमालिक ३, यापि-  
 णमोसो ४, कुडीसाख न बोले ५ ॥ ३ घूल  
 अदत्तादान विरमण, जे चोरो कथे राजा दडे  
 तथा च्यार रुढां माणस द्यको दे अथवा  
 पाताने भय लागे अथवा सामाना जीवने  
 धास्को पडे ते मोट्टी चोरी करची नहि ४  
 शूलमधुन विरमणप्रत, जे परस्त्री मनुष्यणी  
 तथा तिर्थचणी तथा देवतानी भोगवची नहा  
 इन्दीना स्वाद् घणा मगनपणे सेवे नहीं

५ धूलपरिग्रह विरमण जे धनादिक नव  
 भेदनो परिग्रहनो पच्चरखाण करे, ईच्छा परि-  
 माण करे अथवा पोता पासे जे धन होइ ते  
 राखी बीजाना पच्चरखाण करे ६ दिरू परि-  
 माणत्रत जे च्यार दिशा तथा ऊचो तथा नीचो  
 दिसी जायानो मान करे ७ भोगोपभोग  
 परिमाण त्रत जे नीम साचवे, पन्नर कर्मादान  
 न करे, जे पोताने खावेपीवे तथा बच्चानु  
 मान राखे ८ अनर्थ दूढ विरमणत्रत, ते जे  
 मोल्का पाप, रगवा, खेतर खेडरां, भाटो जे  
 पूना ममुख न करवाना पच्चरखाण करे ९ सा  
 मायिकत्रत जे जत्रन्य २ घडी सुद्धी ससारना  
 काम मूकी कुडुन बननो राग तजी कोदधी  
 देव न करवो एहयो समपरिमाण राखवो ते

सामयिक कहिइ १० देशावगासिकप्रत जे  
घडीथी च्यार पोहोरथी उणुकाल दिसने  
मानकरिधीरचित्तसमतापणे रहेतु ते देसावगा  
सिकप्रत जाणतु ११ पौषघप्रत च्यार पोहर  
अथवा आठ पोहोर सृथी समतापणे साधुपैरे  
श्रावकरवस्ते, मन वचन काया समताइ राखे ते  
पौषघप्रत कहिइ १२ अतिथिसविभाग वारसु  
प्रत जे श्रावक ते साधुने बिहरावने पछे जिमबु  
जो तेहवा साधुना योग न मिले तो साधर्मिक  
श्रावकने जीमाडीने जमवा बेसबु बेठा पछे यो  
डीसीप्रार साधुजीनी वाटजोवी इम करता  
साधुजी नाव्या तो एहरी भावना भाववी जे  
धन्य ते श्रावक जे साधुजीने बहोरानीने जिमता  
हस्पे इम चितवी जमवा बेसे ए वारप्रत घरे

ते श्रावक कहीड श्रावकने जघन्य ३ वार  
उत्कृष्टे ७ वार चैत्यवदन करवु, अरिहतदेव-  
सिद्ध भगवतने वदना करवी तथा नित्य  
पढिकमणु बे वार करवु जो नित्य न धाय  
तो पाखीनो पढिकमणु नियमा करवु तथा  
पञ्चराण मभातना नोकारसी अवस्य साच-  
ववी, रात्रि चउविहार तिबिहार दुविहार ए  
३ माहि एक पञ्चवराण अवस्य करवु ए  
पाचमा गुणठाणानी स्थितिः जघन्य अतमु-  
हूर्त्त उत्कृष्टे देशे उणी पूर्वकोटी वर्षनी जाणवी  
ए जीव अद्वार पाप स्थानक आलोइने निर्मल  
थयो चारित्रफरसे ते रुहे ठे, अथ अद्वारे  
पाप स्थान लिखीइ ठे कोइ भव्य जीव अव-  
सर पामीने जैनागम सूनता संसारथी उभग्यो

थको मोक्ष मृगवनी अभिलाष करे पण आत्म  
 वन गिना कार्य नीपजवो दुष्कर छे तेयो प्रथम  
 देवतरु श्री वीतराग अनत ज्ञानमय अनत  
 दर्शनमय शुद्ध स्वरूपी आत्म नृद्धिभोगी  
 आत्मालयी आत्मपरणामी जेहने अवलंबने  
 अनता जीव अव्यावाय सुख बरे ते देवतन्त्र  
 तेहने सेवय सर्व जीव ससारभयधी छुटे तथा  
 निग्रथपच महाव्रतधारी सवरस्वरूपी एक  
 निर्मल मोक्षमार्गने विपे जेहनी दृष्टि छे, शरीर  
 इद्रीय, कषाय, योगनी महत्तिजीपता मुनिराज  
 अतीतकाल विषय सभालना नथी, वर्तमान  
 विषयमा रमता नथी, अनागतकाल विषयनी  
 नथी, पोताना अनतगुणपर्याय निर्मल  
 जाने उत्कृष्ट उद्यमवत छे ते साधु महात्मा

गुरुपणे धारवा, तथा वर्मतत्त्व जे जीव द्रव्य  
 असण्यात प्रदेशी म्याद्वाद रीते पोतानी गुण-  
 पयांय परणनि ते वर्म श्री सिद्ध भगवानने  
 प्रगट छे, श्री अरिहते उपदिश्यो आचार्य ते  
 वर्म साधवाने ज्ञानादिक पचाचार पाले छे,  
 श्रीउपाध्यायजी ते वर्मनी घोपणा करे छे,  
 साधुनिग्रथ ते वर्म साधवाने राज्य तजी इद्रिय  
 विषय तजी मनमा साधु टोळा म ये अथवा  
 एकल धासी बनयासी गुफानियासी पर्वतनी  
 गीला उपर उनाले आतापना शीतकाले  
 नदीने तटे शीत ग्रमे छे, जगत्रयवी अव्यारू-  
 पणे रागद्वेष वास्ता समतामई श्रुतसपन्न चा-  
 ग्नित्रसपन्न विचरे छे तथा देशविरति ते सुद्ध  
 वर्म प्रगट करवा वास्ते देसविरती लेइ सर्व

गुरुसाखे मिच्छामिदुक्कट ए प्रथम पापस्थान ॥  
 हव वीजो पापस्थान ते मृपायाद् जे जृहु  
 वाल्घु, लोकिक ससारकामम ये लोकोत्तर  
 वर्मकायम ये ते पिण भाव मृपायाद् स्वस्वरू-  
 पशुद्ध अध्यात्मभाव पोतानी परणतिने पो-  
 तानी न माने, शरीर इन्द्रिय धन कुटुब ते  
 परभाव ससार हेतु दुष्टता मूल तेहने पोताना  
 वहे क्रोधेमृपा बोले, भयेमृपा बोले, लोभेमृपा  
 बोले ते सर्व माहरे जात्र ससार भमता चार  
 गतिमाही जे मृपायाद् बोलया होय, बोलब्या  
 होय, बोलता अनुमोत्रा होय, ते मने बचने  
 काषाए ते सर्व श्रीमभुजीनी साखे गुरुसाखे  
 पात्मसाखे मिच्छामिदुक्कट २ हवे वीजो  
 । अदत्तादान ते जे पारकी वस्तु

अणदीधी लेवी ते लौकिके जे ससारी असंय-  
मीता घनकंचन द्विपद चतुःपद जादिक अण  
दीधा लेवा, लोकोत्तर ते जे चैत्यउपगण  
पूजाउपगण चारित्रउपगण तेहनो चोरवो  
बाह्य वस्तुनो लेवो, ते द्रव्य, भाव ते जीवपर  
पुद्गल स्वधादिकनो आत्मानेविषे ग्राहकतारूप  
परिणमन करयो हवे, कराव्यो, हवे, करता  
अनुमोयो हवे, ते मन वचन कायाए ते सर्व  
श्रीमभुजीनी साखे गुरुसाखे आत्मसाखे मि  
च्छापिदुक्कड ३ हवे चोथो पापस्थान मैशुन  
जे कामी भोगीपणे इद्री विषे पुद्गलना वर्णा-  
दिकतो भोगउयो लोकोत्तर वर्मळिगे धर्मा  
महाजन साधु साध्वी वर्मोपकरण चैत्यादिने  
विषे इद्रीनी पोषणा करवी ते वली द्रव्यधी



वेद ३ उदये जे कामपिकारीपणे भोगविला-  
 सादिक, भावधी आत्मपरिणति परभोगीपणे  
 पर वस्तु अशुचिपरिणाममध्ये रमणीयता ते  
 माहारे जीवे, एकेन्द्रियपणे वेरिन्द्रियपणे, तेरि-  
 न्द्रियपणे, चोरिन्द्रियपणे, पचेन्द्रियपणे करसन  
 १ रसन २ घ्राण ३ चक्षु ४ श्रोत्रेन्द्रिय  
 ६ इन्द्रिया त्रेवीस विषय यांच्छया सेव्या  
 सेवाव्या सेवता अनुमोर्शा होइ ते मन रचने  
 कायाए करी श्रीमद्भुजानी साखे आत्मसाखे  
 मिच्छामिदुक्कड ४ ह्ये पांचमो पापस्थान परि-  
 ग्रह जे कोई आत्मवर्मधी अन्यभाव सरक्षणा  
 रि राखरा ते, लौकिक परिग्रह द्विपद  
 धनधान्य गृहखेत्र वस्त्रभूख, लोको-  
 परिग्रह सम्यक्त्वतो हेतु मोक्षकारण श्री-

अरिहतनो चैत्य-तथा जिनविषे तथा ज्ञाननो  
कारण पुस्तक नवकारवाली प्रमुखचारित्रना  
उपगरण तेहने ममत्वभागे गहे, द्रव्य परिग्रह  
पुद्गल स्वधादि ममत्वभावे ग्रहे, भावपरिग्रह  
क्रोधादिक अशुद्ध परिणाम परभारस्वामित्व-  
ग्राहकत्वादिक परिणति ते परिग्रह सारूपी  
हवे परद्रव्यनी इच्छा करी हवे, परिग्रह सुख  
मान्यो हवे, परिग्रह गसते धर्मआचरण करणो  
हवे ते परिग्रह पापस्थान मने उचने कायाए  
करो सेव्यो, सेवाव्या होय सेता अनुमोद्यो  
होवे ते श्रीअरिहतनी साखे गुरुसाखे आत्म-  
साखे मिच्छामिदुक्कड ५ हवे उहो पापस्थानक  
को उत्तम परिणाम क्षमानो रोवक ते  
भाई पिता, प्रसूय, कुटुंब, उपर

जीव उपर क्रोध परिणाम लोकोत्तर देवगुरु  
 साधर्मिक उपर क्रोध परिणामने द्रव्यत' तथा  
 सकठोरता भाव रूद्र परिणाम ते जो फोई  
 रीतनो अपगस्त क्रोध कर्यो होवे पराव्यो  
 होर करतां अनुमोचो होवे, ते श्री त्रिभुवन-  
 पति निरजन देवनीसाखे गुरसाखे आत्मसाखे  
 मिछामिदुक्कड हवे सातमो पापस्थान मान,  
 अहकार ? रुपनो, धननो, राज्यनो, परिवारनो,  
 बलनो, तपनो, विद्यानो, कुळनो तथा गुणो  
 नहा ने गुणीनो मान आचार्य उपाध्याय  
 साधुपणानो अभिमान ससारकार्य यशाभि-  
 मान, धर्मकार्ये सघयात्राचैत्य प्रमुखनो  
 रत्नवाद्यानो मान कर्या हरे, लौ-  
 किक वासलोकोत्तर गुणनो गुणीधी, महत्त्व

कर्मों हवे ते सर्व मने बचने कायाई करि  
 कर्मों हवे कराव्यो होवे करता अनुमोद्यो होवे  
 ते श्रौमभुजीना साखे आत्ममारे मिछामि-  
 दुक्कड ७ हो आठमो पापस्थान माया कपट  
 बक्रता जे फोदथी बचननो द्रोह ठगाई करवी  
 ते माया अलौकिक ससारी संबंधथी लोको-  
 त्तर आचार्य साधु साधर्मिकथी वर्ष पद्धतिनो  
 कपट करवो ते द्रव्यतः कोटने बचयो, भावतः  
 आर्जवता रहित परिणामे जे माडरे जीवे  
 कर्मों कराव्यो करता अनुमोद्यो ते मने बचने  
 कायाये करी श्रीजगत्सल परम करुणानि-  
 यिनी साखे गुरु चथार्थवादिनी साखे, आत्म  
 साखे मिछामि दुक्कड ८ हवे नवमो पापस्थान  
 लोभ, लालची परिणाम इच्छा शृद्धता ते

लौकिक, वाग्य पोताने इष्ट वस्तु तेइनी  
 लालच जे घणी जडे, इंद्रीय सुख प्रसुत्व आवे  
 एहवो परिणाम ते लोभ, लोकोत्तर घमेलिगे  
 धन विषय जसनी लाभ बाळ ए द्रव्यतः  
 कष्ट, जे भावत परभावाभिलाष सर्व ते जे  
 माहारे जीवे करी करायो करता अनुमोद्यो  
 ते मने करि वचने करि कायाये करि श्री  
 प्रभुजीनी साखे गुरु साखे आत्म साखे मि-  
 छाभिदुक्कड ९ हवे दसमो पापस्थान रागपीत  
 परिणाम वाल्हास जे जीव अजीव पोताने  
 विषे पोषणीय लौकिक तथा लोकोत्तरयो  
 तथा भावयो ते राग परिणति अनती  
 उपनी अन्य द्रव्यने विषे तेना  
 नी रीक्ष ते माहारे जीवे करी करावी

करना अनुमोदि ते सर्व मने करी वचने  
 कायाए करी श्रीअरिहतनी साखे गुरुनी  
 साखे मिळामिदुद्ध १० हवे अग्यागमो पाप-  
 स्थानक द्वेष जप्रीनि परिणाम जीव तथा  
 अजीव उपर पोतानी विषयादि दृष्टताये  
 अपूराना जे असूहाप्रणा ते लौकिक उपर  
 द्वेष तथा लोकोत्तर उपर द्वेष जे कर्मो होवे  
 कराव्यो होणे कस्ताप्रत्ये अनुमोत्रो होवे ते  
 मने वचने कायाये करी ते श्रीसर्वज्ञनी साखे  
 गुरु साखे मिळामिदुद्ध ११ हवे वारमो  
 पापस्थान कळह बढवाट कोट्यी द्रव्य वासते  
 जस : रडाट वासने आक्कोश कुपचनादिक  
 करवा तथा र्म म ये नामगाया वासते,  
 ह्युक्तिये, पोतानो मन वापवाने : जे कळह

करवे मशस्त करतां अपशस्त ययु द्वावे ते  
 सर्व मने यचने कायाए करी कर्षु कराव्यु  
 अनुमोद्यु ते देवसाखे गुरुसाखे आत्मसाखे  
 मिच्छामिदुच्छ १२ तथा तैरमो पापस्थान  
 अभ्याख्यान कुडोआल देवो द्वेषे तथा हास्ये  
 गुणीना गुण ओलवना, आगलाने सहसा  
 त्कारे द्विणो वचन कहेवो तथा वस्तुगते  
 लोपीने फटकार करवो ते लोकिक अन्यजी  
 वने ससारी रीते, लोकोत्तर अरिहत सिद्ध  
 आचार्य उपा याय साधु साधर्मिक देशविरति  
 समकृती तेदनी औदयि घाल देखी कलक  
 ते अभ्याख्यान कर्या होष, कराव्या होवे  
 ॥ अनुमोद्या होवे ते मने यचने कायाए करी  
 साखे गुरुसाखे आत्मसाखे मिच्छा

मिदुक्कड १३ हवे सोळमो पापस्थान परपरिवाद  
 पारकी निया ते द्वेपे पारका अउगुण कदा,  
 कोइना अपजस रास्ते पारकी कुथली करी  
 अथवा सामा मनुष्यने खिसाणो पाडवा वासते  
 जे निंदा करी ते मध्ये लोकिऊ ते जे ससारी  
 जीवनी, लोकोत्तर गुणी जैनमार्ग अवलंबता  
 मार्गानुसारिथो माई। सिद्धभगवान लगे जे अव  
 र्णराइ बोलवो ते बोव्यो होरे बोलाव्यो होवे  
 बोळताने अनुमोत्रो होवे तें मन वचन कायाए  
 करीने श्रीप्रभुर्जानी माखे, गुर राखे, आत्म  
 साखे मिळामिदुक्कड १४ पनरमो पापस्थान  
 रति तथा अरति उपजे असाता दुःखवियोग  
 हानि प्रमुख उपजे जे अरति धाकूलता किहा-  
 इ सुहाय नही ते अरति लोकिऊ विपयनी



उष्णी अमुहामणे, तथा लोकोत्तर आगम सुण  
 ती देखायाये तप सामायकपोसह भणयो  
 प्रमुन्य ते मध्ये अरति करि होवे तथा रति,  
 इत्री विषयमध्येरीज मृगामण रक्तता विश्राम  
 ते रति लौकिक, तथा लोकोत्तर चैत्य पुस्त-  
 कादिकुनी सुदरता देखावे जे इत्री विणे रीस  
 पामे ते रीज ए नवा कर्म यांखावे आकरि  
 विकणता जे माहरे जीव करी, करारी, क-  
 रता अनुषोदी ते मने वचने काषाये करी  
 श्रीपरमात्मानो साखे गुरनी साखे आत्म  
 साखे पिछामिदुक्कड १५ हां चउदमो पापस्थान  
 पैशुन्य पारकी चाही करी ते जे द्वेषे थाये  
 जीवनेकष्ट असातानो हेतु राजा  
 अधिक आगळ तेदना उता

अथवा अठता दोष कही तेहनी आश्रय भा-  
जवो ते पैशुन्प कहिये ते जे माहारे जीवै  
करघो करघ्यो करता अनुमोद्यो मनेवचने  
कायोए करी श्रीप्रभुजीनी सारो, आत्मसाखे  
गुरुसाखे मिछामिदुषट १६ हने सत्तरमो  
पापस्थान माया मृषा कपटे परने ठगशा वास्ते  
मिदु बोले, कोइ कपटलिंग बगलानी पेरे दे  
खाडीने गुणा नहि ने गुणी रीते वदाववो,  
पूजायो मनायो करावयो अथवा लौकिक  
वचने व्यापार प्रमुख मध्ये कपटे मृषा  
बोले तथा धर्मचाले जैनागम मध्ये कपट रीते  
प्रवृत्ति करी ते लिंगा जीव प्रमुख करवां ति  
जे माहारे जीव करघा करघ्या करता अनु-  
मोद्या ते मने वचने कायाए करी श्रीप्रभुजीनी

साखे गुरु साखे आत्म साखे मिछामिदुक्कड  
 १७ हव अठारमो पापस्थान मिध्यात्व जे  
 कुदेव विषयी कर्माधीन परिग्रही पुण्यप्रकृति  
 भोगि तहन देव माने, कुगुरु चारित्रधर्म रहि-  
 त जे अन्य लिंगी तथा स्वर्लिंगी गुणभ्रष्ट  
 परिग्रहनो लोभी अठार पापस्थान भरघ्या ते  
 गुरु करी माने, र्म यथार्थ आत्मपरिणति  
 विना अथवा तहना साधन विना धर्म माने  
 तथा जीवादिक नव तत्त्व जिम वस्तुधर्म वस्तु  
 पणे पोतानी परिणति छे, पट्टव्ये जिम पोता  
 नी परिणति गुणपर्याय स्वभाव स्याद्वाद रीत  
 जिम छे तिम न सहहे कल्पित रीत महहे

१८५ कहे छे, तहना मूल भेद ५

१८५-खोडोकुदाग्रह शास्त्रो सूये

नहि १ अनभिग्रह मिथ्यात्व गुणअवगुण  
 पररया विना सर्व सरिखा माने २ अभिनि-  
 वेश मिथ्यात्व जाणीने खोटो कदाग्रह खेचे  
 ३ सशयमिथ्यात्व जे सर्व सशय मध्ये रहे  
 ४ अनाभोग मिथ्यात्व जे काड जाणे  
 नहि : तथा साध्य साधन निमित्त तथा  
 उपादान उत्सर्ग अपवाद विपर्यास रीते करि  
 एहवी अशुद्ध सद्वहणा जे वेदातादिकनी ते  
 सर्व मिथ्यात्व जाणयो, ते जे सेव्यो होवे,  
 सेवाव्यो होवे सेवता अनुमोद्यो होव मने  
 वचने कायाए करीने ते श्रीप्रभुजीनी साखे  
 गुन्साखे आत्मसाखे मिच्छामिदुक्कट, ते मि-  
 थ्यात्व जीवने महादुःखकारी छे, अनादि स-  
 सारतो बीज छे, लोकोत्तर श्रीजिनेंद्रतो कयो

श्रद्धामार्ग जीव पाये नहीं ते मिथ्यात्व महापाप  
 स्वान्ते ते घना घर्म करणी पिण साधक न  
 थाय ते माटे मिथ्यात्वनो पश्चात्ताप प्रणो करवो  
 ते मिथ्यात्व टलतो नहीं तेजे पूर्वजीवै गुणीनी  
 आशातना तथा गुणनो अनादर कर्यो छे ते  
 महागुणी अरिहत देव तेहनी भक्तिने काजे  
 उत्तम भव्यजीव जे घनादिक ग्नां थको  
 पोताना आत्माने तथा अन्य मसारी जीवने  
 मिण ( स्नेह ) सरागता, परिग्रहता दिसादि-  
 कनो हतु थाये त्रिणे गुणीनी भक्ति जोडतो  
 निररिक्करणी थाय ते माटे जे अरिहतनी  
 भक्ति कारणे कर्यो जे ग्नादिक ते देवको  
 जे स्वार्थो होवे अथवा पोते । विण  
 जे अथवा उदेख्यो होव ते सर्वे

देवकाना, दूषण, धयो ते माटे देवका दोषनी  
 आलोचना करवी त ह्खीये छे जे माहारे  
 जीवे पकंडी पृथ्वीकायपणे जिनत्रियादिकनी  
 आशातना करी अथवा पृथ्वीकायपणे मुझ्या जे  
 शरीर तेहवी जे गुणा अथवा गुणीनी थापना  
 चैत्यादिक तेहने व्याप्रात र्यो तथा अप्काय-  
 पणे पाणिमे चैन्य उदरराव्या पाड्या जिन त्रिव  
 वहाव्या तथा अग्निकायपणे जे चैत्यत्रियादिक  
 वाल्या होये, तथा वायुकायपणे चैन्य पाड्यो  
 होये, तथा वनस्पतिकायपणे जे चैत्य मध्ये  
 फसदा झाड, खापणे उमीने चैत्य पाड्या होये,  
 असकायपणे चैत्यम ये मालादिक करी रक्षा  
 हवे परवीने भये चैत्य तथा जिनत्रिय उपर  
 श्रेती असमजस आचरण करया होवे, तथा

देवनाद्रूप मनुष्यपणे जाणि तथा जाण्या  
 विना खाधा होवे अथवा अविधि वावर्पा  
 होवे तथा देवना उपर अन्याय ह्कूम कर्पा  
 होवे, अथवा देवकी वस्तु वावरीने पोताना  
 यज्ञ घोलाव्या होवे, देवका दोरुडा व्याजे  
 राखी घोढो व्याज भरी आप्यो होवे अने  
 घणो लाम लीरो होवे, तथा वाजो पण  
 नेय्यो उद्री मुख यगवडाई प्रमुख जे करी  
 होवे तथा अरिहत देव मते सामारिक कामे  
 मान्या इच्छा होवे ते मने वचने काय्येण  
 करी पिछामिदुषड हिवे पाठारे ए कार्य  
 अगुद्धाचरणरूप न करखु आज पछो माठारो  
 प्रगट करवानी रचि  
 जो फली मार्ग तद्वत् करी

सद्दहो, अन्य सर्व मिथ्या, श्रीगीतरागे कद्यो  
निग्रथे आचर्यो ममकिनी जीवे सद्दहो श्री-  
गणधर देवे नागम मव्ये गुथ्यो शुद्ध धर्म  
माहरो तथा मर्ग जीवनो हित उे ते माहारे  
प्रमाण ते सद्दहवा ते जाणवो ते आदरवो ते  
नीपजाववो ज समये समये गुणस्थान चढी  
कर्मक्षय' करी सलेशी अने पोतानी सिद्ध  
संपदा प्रगट थार्ये ते समयसार मानवो अने  
जेने ए मारगर्गनी परतीत प्रगटी तेने शरणे  
रहेवा तथा सां य शुद्धसत्ता साधन गुणठाणे  
चढी ते रत्नत्रयी परणमवी ए मार्ग माहरो  
संदा अत्रिहृद होज्यो इति ॥



॥ दुहा ॥

परम अध्यात्मने जगै, सद्गुरुकेरे सग,  
 तिणकु भव सफलो होय, अविद्वड प्रगटे रग १  
 धर्म-यानकी हेत यह, शिर साधनको खैन,  
 एसो अरसर नत्र मिल्ने, चेत सक तो चेत २  
 वक्ता श्रोता सम मिल्, प्रगटे निजगुणरूप;  
 अक्षय रजानो ज्ञानको, तीन भूवनको भूप ३  
 एह पत्र अनुपदे, समझे जे चित्तलाय,  
 देवचद्रकवि डमकहे, निज आत्म थिर थाय ४

इति अठार पापस्थान जाणवा हवे छठो  
 गणठाणो प्रमत्त साधु एहवे नामे कहीये जे  
 नी चोन्डीनी उदय टल्यो सर्र  
 मगटी, सयम साधन माटे पोद्गलिक

भावे ग्रहेण पुद्गलने भोगिपणे ग्रहे नहीं  
 स्वरूपरमणी आत्मार्थ विरता रूप सर्वपरभाव  
 उपर अग्राहकतात्प चारित्र्यार्थ प्रगट्यो ते  
 ते साधु उत्सर्ग अपराद भार्गवचमहाव्रत  
 पाले ते, तिहा द्रव्यभाव पच महाव्रत  
 सहित पांच समिति तीनगुपतिना दश  
 यति धर्मना पात्रयका निराशसी एक आत्मा  
 निर्मल करवाना उद्यमवन्ती विचरे ते पच  
 महाव्रत; तिहा पहलो महाव्रत सब्वाओपा  
 णार्डवायाओविरमण " विग्रहारे लकायना  
 जीवना द्रव्य प्राण १० हणे नही हणारे  
 नहीं हणताने अनुमोडे नहीं मन वचन का-  
 याए करीने, निश्चयथा ज्ञानदर्शन चारित्र  
 मुख प्रमुख भावमाण पोताना परजा कर्म

आवरणपणे हणे नहि, हणार नहि, -हणता  
 अनुमोघे नहा, तथा यीजे महात्रते, सव्वाओ  
 मोसा वायाओ वेरमण द्रव्यत क्रोधे माने  
 मायाए लोभे सुक्ष्मवाटर लालिक तथा लो-  
 कोत्तर जूठु पोते बोले नही बोलारे नहि  
 घोलता अनुमोघे नहि मन बचन कायाए  
 करी, भावयी सर्ग द्रव्य पर्यायना यथार्थ जा  
 णरो, सत्य भामनरूप ज्ञायकता शक्ति साधि  
 ज्ञान सत्यपणे पाले तथा श्री वीतरागना  
 आगम प्रमाणे अर्थ भाव छे तेहनी सज्ञाप  
 करे जेहयी पोताना ज्ञानदर्शन चारित्र.निर्मल  
 थाये ते भाषा बोले (त्रिजो महात्रत सव्वाओ  
 'वेरमण' जे द्रव्य ते घणतूस  
 'पण अण' दीवो छेवे, नही, 'लेवराये

मही, जे लेवे तेहने मारो कहे नही, मने  
 धधने कायाए करीने लोकिन चोरी जे  
 ससारी जीवनी वस्तु चोरी लेवी, लोकोत्तर  
 चोरी जे तीर्थकर आणमे जे न लेवानो कस्यो  
 ते लेयो, ते चोरी न करे, भायथी आत्मान्नी  
 ग्राहकता शक्ति ते स्वरूप ग्रहणरूप कार्यना  
 कता छे ते अनादिनी परभाव ग्राहकता करी  
 रण्य छे ते निवारीने स्वरूप ग्राहकपणे परण-  
 माये, ते अदत्तादान विमरणव्रत थयो ते  
 अदत्तादान चार भेदे छे ते तीर्थकर अदत्तजे  
 तीर्थकरनी आणामें न लेवो कस्यो सर्व परभाव  
 ते लेवे १ बीजो गुरुअदत्त जे गुरु परपरा  
 विनासूत्र अर्थ कहेरा २ तीजो स्वामी अदत्त  
 जे ननुनो जे धणी होवे तेनी अणदीर्घा अ

वस्तु लेवी ते इ चोर्षु जीव अदत्त जे कोइ  
 जीव एम कथे नथो जे माहरा प्राणहणो  
 अने पोतानेइद्रिमवात् माटे परजीवना प्राण-  
 हणे ते जीव अदत्त ' ४ तथा प्रशस्त काम  
 करता कोइ जीवना प्राणघात थाये ते श्री  
 भगवते हिंसा कही नथी, ते विनय तथा  
 वैपावचमा गण्यु छे ए द्रव्यभाव अदत्तादाने  
 त्रिविधे त्रिविधिपणे होवे चोथे महोत्रते  
 "सव्वाभो मेहृणाओ वेरमण" जे द्रव्यथी पाच  
 इंद्रिना त्रेयीम विषय सेवे नही, सेवता अ  
 नुमोटे नहां, मनुष्य तिर्यच देवताना विष  
 यनी बाला न करे, न करावे, अनुमोटे नही,  
 भावर्था जे आत्मा द्रव्य आत्म गुणनो भोगी  
 ते पण करम करवा माटे परभावने भोगवे

ते भाव,मैशुन छे, ते सर्व परभाव भोगीपणे भोगवे नही, ते आत्मानिःकर्मा करवा माटे, परभाव सा मनपणे ग्रहे षण अभोग्य अग्राह्यपणे अरमणिक माने जे माहरो आत्मा आत्मानउनो भोगी ते परभाव अनंत जीवे अनतवार लेड भोगवीने वम्यो ते मने ग्रहवो भोगवयो घटे नही ए अनत जीवे अनतीवार भोगवी जे अैठ जडचल तेहने हु भोगतु नही इम सर्व परभाव भोगीपणो तजी स्वभाव भोक्तापणे रहेवो ते द्रव्यथी मैशुनना कारण, रूपी राध तथा रूपी गय मित्या जीवनो, खेत्रथी मैशुन तीन लोकरुने विो इत्रीना स-घादनी ईच्छा, फाल्गथी मैशुन द्विवस तथा रात्री, भाषथी मैशुन रागथो तथा द्वेषथी, ते

કહિજે તે મધ્યે ૧૧ મે ગુણઠાણે હેવશાંત  
 યથાહ્યાત છે ૧૨, ૧૩, ૧૪ મે ગુણઠાણે  
 ક્ષાયિક યથાહ્યાત છે, હ્ય સાતમો અપ્રમત્ત  
 ગુણઠાણો લિગ્વીયે ઠે, છટે ગુણઠાણે જે ભાવે  
 સાધુજીના કહ્યા તે સર્વે હોવે વળ પાવે પ્રમાદ  
 ન હોવે, તે માટે અપ્રમાદ, એ છટે ગુણઠાણે  
 વરતતો સાધુજિન શાસનને કામે લઙ્ઘિ ફોર  
 વે વળ સાતમે ગુણઠાણે વરતતો સાધુ લઙ્ઘિ  
 ન ફોરવે, એહની સ્થિતિ જઘન્ય એક સમય-  
 હસ્કૃષ્ટ અતર્મુહૂર્તની ઠે છટે તથા સાતમે ગુણ-  
 ઠાણે વિલીને સાધુ દેશે ડર્ણા પૂર્વે કોઠી  
 શ્રી ભગવતો સુત્રે એ રે ગુણઠાણાની દેશે  
 પૂર્વે કોઠી સ્થિતિ જૂનો કહી ઠે તે  
 નયે છે, સમય તથા વે સમય પવે

गुणठाणो पलटे ते गवेह्यो नथी ते माटे अंतर्मु  
 हूर्तनी स्थिति 'कही छे, सातमे वे गुणठाणे  
 सामायिक तथा उद्योपस्थापनीय तथा परिहार  
 विभुद्धि चारित्र छे, तथा सातमे गुणठाणे  
 सोधु लब्धि 'फोरो नहीं अने छटा गुणठा-  
 णांना साधु जिनशासनने काजे लब्धि  
 फोरवे तेतु साधुपणु जाय नहीं ७ आठमो  
 अपूर्वकरण गुणठाणो जे जीव भावनाभा-  
 वतो आत्मानो स्वरूप अनतज्ञानमयी, अ-  
 नतदर्शनमयी, अनतचारित्रमयी, अनतदान-  
 मयी, अनतलाभमयी, अनतभोगमयी, अन-  
 तउपभोगमयी, अनतवीर्यमयी, अनतअव्या-  
 घाधसुखमयी, परमआनन्दमयी, अरूपी, अवे-  
 दी, अकपाई, अलेसी, अशरीरी, अनाहारी,



स्थिति जघन्य एक समय उत्कृष्ट अर्तमुहूर्त्तनी  
 छे ९ दशमो गुणठाणो सूक्ष्म सपराय इहां  
 सूक्ष्म सञ्चलननो लोभ उदय होवे इहां वे  
 जातना जीव पामीये, उपशम श्रेणि तथा  
 क्षपक श्रेणि करमने उपशमाते क्षपकश्रेणि  
 कर्म मोहर्त्तने सपावे, ए गुणठाणे एक सूक्ष्म  
 सपराय चारित्र होवे, ध्यान शुद्ध होवे परि-  
 णाम निरमल होवे, ते अवेदी छे एहनी स्थिति  
 जघन्य एक समय उत्कृष्ट अर्तमुहूर्त्तनी छे १०  
 इग्यारमो गुणठाणो उपशातमोह तिहा जे जी-  
 व उपशम श्रेणि आठमेछतोघोलना परिणाम-  
 शात मोह कर्मर्त्त मकृतिउपशमारतो जाय, ते-  
 पुरे न उपशमावानो छे ते नवमे  
 उपशमानी दशमे लोभ उप

शमाग्नीने कपायना उदयरहीत ठे ते इग्यारमे  
 आगे ते थ्यथाख्यात चारित्र पामे, एहने  
 चौबीस सपरायकी क्रिया उतरी एकइरिया-  
 गट्टिकी क्रिया रहे प्रकृति तथा परदेश ए  
 वे बव रहा ठे हेतु न गळे, बध एक  
 सातावेदनीना ठे, ध्यान गुरु ठे ए गुणठाणे  
 जे जीव मरण पाम्या पडी चौथे गुणठाणे  
 आगे ते देवता लग्नमत्तमीया थाए, एकागतारी  
 थाए अधरा कोइक जीव अगीयारमे गुणठाणे  
 उपशात अद्राते जई पाछे पडे ते इग्यारमाथी  
 दशमे आगे दशमाथी नयमे आगे नवमेथी  
 आठमे आगे आठमेथी सातमे आगे सातमेथी

---

१ पडी पाछे क्षाक श्रेणिये चढी

छठे आठ इत्यादि पाछो एठ नचठे तो पाछो पाचमे गुणठाणे आठ, पाचमार्थी चौथे आठ, जो क्षायक समकृती होए तो चौथे गुणठाणे टक भने उपशम समकृती हाण तो चाथार्थी एठो थोजे साम्बान्त गुणठाणे थईने एदले मिथ्याव गुणठाण आठ काड एक जीव अतेमुहूर्त रह, काडक जीव दश ओणोअर्थ पुहल परावर्त मिथ्यात्वापणे रहे एठे समकृति पामे, एअगाधारमा गुणठाणो एक जीव चारचार पामे, एक जीव एकभवमादि चार पामे, एहनी स्थिति जअन्य एक समय उत्कृष्ट अतेमुहूर्तनी छे एअगाधारमो, इव चारमा

१० गुणठाणा ते जे जीव आठमा गुण-  
कर्म स्वभावते तात्र वीरज निरमठ

उपयोग श्रुद्ध शुरु ध्यानने वले नयमे दशमे  
 गुणठाणे मोहनी कर्म खपावी चारमे गुणठाणे  
 आपे, एह शुरु ध्याननो बीजो पायो एकत्व-  
 चित्तक अपविचार ध्याये, एहथी आयु वले  
 घनघाती ती कर्म ज्ञानाग्रणीय दर्शनावर-  
 णीय अतराय खपाये, एहनी स्थिति अर्तमुह-  
 र्तनी ते १२ । तेरमो गुणठाणो सयोगी केवली  
 जे जीव वारमाने अते ज्ञानावरणी, दर्शना-  
 वरणी, अतराय, ए खपे केवलज्ञान केवल  
 दर्शन प्रगटे, लोक अलोकाना सर्व भाव  
 अतीतकाल अनागतकाल वर्तमानकाल सर्व  
 प्रत्यक्ष आत्मपले इन्द्रिय विना जाणे देखे,  
 इहा जे अंतगढ केवली होये ते केवली समु-  
 द्घात करीने मोक्ष जाय अने जे केवलीनो

आऊखो घणो हावे ते अनेक जीवने उपगार करता अनेकदेशना देता विचरे देशे उणीपूर्व कोडी एगे विचरे तथा जे तीर्थकरदेवकेवलीपणे विचरे ते चोत्रीश अतिशय तथा आव मातिहारज विराजमान थका नवा सोनाना कमले पग थापता चाले, योजनप्रमाण माडलेसमोसरणे सोनाने सिंहासने तीन छत्र माथे वीराजता वे पासे चामरनी जोड विज्ञता हजार वजा इद्रधजा लहेकता देशना देता जघन्य बहोतेर वरसने आऊखे उत्कृष्टे चौरासी लाख पूरवने आऊखे विचरे, अनेक जीवने धरम उपदेश दे, गणधर थापना करे, गंधर्वी श्रावक श्राविका ए च्यार सव ॥ सिद्धान प्ररूपे, अने सामान्य

केवलीने अतिशय नहोवे ते छेडे आवरजी-  
करण करे पछी जो आऊखो अने बीजा  
करम सरखां होवे तो केवली समुद्घात न  
करे, अने जो आऊखेथी (अन्य) करम घणा  
होवे तो केवली समुद्घात करे तेहने आठे समय  
लागे, ए तेरमा गुणठाणानी स्थिति जघन्य  
अतर्मुहूर्तनी छे उत्कृष्टे देश उर्णापूर्ण कोटी  
वर्षनी छे १३ ॥ चउदमे गुणठाणे अयोगी  
केवली ते जे जीव तेरमे गुणठाणे जोगरोध  
करवा माडे, सूक्ष्म क्रिया अपतिपाते शुक्र  
भ्याननी बीजा पायो भ्यावतो ते चउदमे  
गुणठाणे चढे तिहा प्रथमथी वादर मनोजोग  
रोके पछी वादर अचनजोग रोके पछी वादर  
कायाजोग रोके पछी सूक्ष्म मनोयोग केरो

पत्नी सूक्ष्म रचनजाग गेके पत्नी सूक्ष्म रूपा-  
जाग राक शराररररररररररर धाए जेटलो देहमान  
हाये जगन्य वे हाथना उत्कृष्टो पाचसे धनु  
पनो त्रीजे भाग पटाडे, तेवारे जगन्य त्रीस  
आगुत्नी उत्कृष्ट तीनसेतेतीस धनुष वत्रास  
आगुलनी अगगाहना रहे, तेवारे आत्मा  
अयोगी अक्रिय, अलेसी, अनाहारी, अश-  
रीरी, शुक ध्यानना चोथा पायो थईने  
अत्राती करम च्यार, वेदनाकर्म १ आडलो-  
कर्म २ नापकर्म ३ गोत्रकर्म ४ नो क्षय  
करीने मोक्ष जाय ॥ इति श्री चण्डमु गुणस्था-  
नक संपूर्णम् ॥







पंडित श्रीदेवचन्द्र गणि विरचित

## ॥ अध्यात्मगीता ॥

श्री सवेगीसिखदार गिरोमणि जिन उत्तम  
पदपकज रूप, शिष्य अमीकुवर कृत वाला  
बोध सहिता ॥

॥ ढालभवरगाथानी ॥

प्रणमिये विश्वहित जिनवाणी ।  
महानद तरु सांचवाऽमृत पाणी ॥  
महा मोहपुर भेदवा वज्रपाणी ।  
गहन भवफद छेदन कृपाणी ॥ १

अर्थः—प्रणमिये फहेता नमस्कार मते  
 करिये छे कहने नमस्कार करिये छे ? के  
 विश्वहित जिनवाणी एटले विश्व कहेता जग  
 यना जीव, तेहने इतना करणवाली जिन  
 वाणी कहेता जिनेश्वर देवनी वाणी, तेहने  
 नमस्कार मते करिये छे एटले वली जिनवाणी  
 कहवी छे ? के महानद तर सींचवा अमृत  
 पाणी एटले माहा कहता जे मोटी, अने नद  
 कहता जे आणदमयी, पद्मो मोक्षरूपीयो  
 तर कहता वृक्ष, तेहने सींचने नर पल्लव  
 करवाने जिनवाणी केहरी छे ? के अमृत  
 समाणी कहेता अमृत समान जाणवी एटले  
 वाणी जिनवाणी केहरी छे ? के माहा मोहपुर  
 वज्रपाणी एटले महा कहता जे मोटी,

मोह रूप पुर कहेता जे नगर, तेहने भेदवान  
जिनवाणी केहवी छे ? के वज्रपाणि कहेता  
इद्र समान जाणवी एटले जिम वज्रे करीने  
इद्र असुरादिकना नगर प्रते विदारे तिम,  
इहा जिनेश्वर देवनी राणा रूप वज्रे करी  
सिचेर कोडाकोड मोहनी कर्म रूप स्थात छे  
तेहने विदारी, एक कोडाकोडिनी माहिली  
पासे आणी मले, ए परमार्थ एटले बली  
जिनवाणी केहवी छे ? के गहन भमफद छे-  
दन कृपाणी एटले गहन कहेता जे आकरी,  
एहरी भवरूप फद कहेता जे अटवी, छेदवा  
नें जिनवाणी केहवी छे ? के कौवाडी समान  
जाणवी ॥ १ ॥

॥ चाल मूर्खी महिनानी ॥

द्रव्य अनंत प्रकाशक, भासक तत्त्व  
स्वरूप । आत्म तत्त्व विबोधक,  
शोधक सच्चिद्रूप ॥ नय निक्षेप  
प्रमाणे, जाणे वस्तु समस्त । त्रि  
करण योगे प्रणमु, जैनागम सु-  
प्रशस्त ॥ २ ॥

अर्थः—बली जिनवाणी केहवी छे ?  
के द्रव्य अनंत प्रकाशक एटले द्रव्य अनंत  
कहेता उदय भावने जोगे बरी जीव अजीव  
रूप अनता द्रव्य जगत्रयने विषे रखा छे, ते  
केहवी छे ? के प्रकाशना कर  
छे अने भासक तत्त्व स्वरूप एदहे

भासक कहेता आत्म तत्त्वना भासननी कर-  
णवाली छे आत्म तत्त्व विरोधक शोधक  
सच्चिद्रूप. एटले बली जिनवाणी केहवी छे ?  
के आत्म तत्त्व विरोधक कहता आत्म  
तत्त्वना बोधनी करवावाली छे एटले जिनवाणी  
सांभलता धका आत्मा बोध गीजनी प्राप्ति प्रते  
पामे अने बली जिनवाणी केहवी छे ? के  
शोधक सच्चिद्रूप एटले शोधक सच्चिद्रूप कहे-  
ता ज्ञान दर्शन चारित्र आदि अनंत गुण  
आत्माने विषे शक्ति पणे रहा छे तेहने जिन-  
वाणी केहवी छे ? शुद्धनी करवावाली जाणवी  
जिम मोनाने विषे मेल रयो छे ते मोनो,  
अग्निने जोगे करी शुद्ध वायु तिम, आत्मा  
ने विषे कर्म रूप मेल रयो छे ते आत्मा,  
जिनवाणीने जोगे करी शुद्ध वायु छे ए पर-

मार्ग जाणवो नयनिक्षेप प्रमाणे जाणे वस्तु  
 समस्त एटले वर्ली जिनराणी केहवी ठे !  
 के नय कहता नैगमादि सात नये करी, अने  
 निक्षेप कहता नामादि च्यार निक्षेपे करी  
 अने प्रमाणे कहता प्रत्यक्ष परोक्ष वे प्रमाणे  
 करी, जिनराणी केहवी छे ? के समस्त वस्तु  
 पदार्थना जाणपणाना करणवाली ठे विकरण  
 योगे प्रणमू, जैनागम सुप्रशस्त एटले अन्य-  
 मतिना शास्त्र ठे ते तो अप्रशस्त छे, अने  
 जिनमतिना आगम ठे ते प्रशस्त छे, एहवी  
 जैनागम, तहने विकरण जोगे कहता मने  
 करी, वचने करी, मायाये करी प्रणमू कहता  
 ८१२ प्रति वरु ॥ २ ॥ इति श्री जिन  
 नमस्कार जाणरा ॥

हवे अध्यात्मगीतानो उपदेश करयो ते मुनिप्रति ओख्वाते एदले अध्यात्मगीताना उपदेशक, ते मुनि रेहवा ते ?

हालः—

जिणे आतमा शुद्धताये पिछापयो ।  
 तिणे लोकअलोकनो भाव जाण्यो ॥  
 आत्मरमणी मुनि जगवदीता ।  
 उपदिश्यूं तेणे अध्यात्मगीता ॥३॥

अर्थः -- एदले वली ए मुनि रेहवा ते ?  
 के जिणे आतमा शुद्धताये पिछापयो एदले  
 जिणे पोताना आतमाने शुद्ध रीते पिछापयो  
 कहेता जाण्यो ओख्यो ते तिणे लोका-  
 लोकनो भाव जाण्यो, एदले ते मुनिये लोका-



लोकना भाव प्रत्यक्षपणे जाण्या दीटा  
 आत्मरमणी मुनि जगवदीता एटले वली ऐ  
 मुनि केहवा छे ? के आत्मरमणी केहता जिणे  
 पोताना आत्म स्वरूपनेविपै सदा काल  
 रमण प्रति करयो छे णवा मुनि केहता जे  
 मुनि, अने जगवदीता केहता जगत्त्रयने विपे  
 चावा छे उपदिश्यू तेणे अध्यात्मगीता-  
 एटले उपदिश्यू केहता ते मुनिय अध्यात्म  
 गीता नो उपदेश प्रति करयो छे कर्त्ता केहे  
 ह कर्त्तो नथी ॥ ३ ॥

घाः—

द्रव्य सर्वना भावनो जाणग पासग  
 एह।ज्ञाता, कर्त्ता, भोक्ता, रसता,

## अध्यात्मगीता

परणति गेह ॥ ग्राहक, रक्षक,  
व्यापक, धारक धर्मसमूह । दान,  
लाभ, बल, भोग उपभोगतणो जे  
व्यूह ॥ ४ ॥

अर्थ:-एटले बली ए मुनि केहया ठे ?  
के द्रव्य सर्वना भायना जाणग पासगएह  
एटले द्रव्य सर्व कहेता धर्मास्तिकाय अधर्मा-  
स्तिकाय आदि पट द्रव्यना भायना जाणग  
कहेता भिन्न भिन्न प्रकारे करी जाणे छे, अने  
पासग कहेता देगे ठे वाता, कर्ता, भोक्ता,  
रमता, परणतिगेह एटले बली ए मुनि  
केहया ठे ? तोके ज्ञाता कहता ज्ञाने करीने  
अनेक ज्ञेय पदार्थने जाणे छे, अने पोताना

દાન-અતરાય કર્મ ક્ષય ગયો ત્યારે અનત  
 દાન પ્રગટ્યો । ૧ । અને લાભ અતરાય કર્મ  
 ક્ષય ગયો ત્યારે અનતો લાભ પ્રગટ્યો । ૨  
 અને ભોગ અતરાય કર્મ ક્ષય ગયો ત્યારે  
 અનતો ભોગ પ્રગટ્યો । ૩ । અને ઉપભોગ  
 અતરાય કર્મ ક્ષય ગયો ત્યારે અનતો ઉપભોગ  
 પ્રગટ્યો । ૪ । અને વીર્ય-અતરાય કર્મ ક્ષય  
 ગયો ત્યારે અનતો વીર્ય પ્રગટ્યો । ૫ । ત્યારે  
 (શિષ્ય કહે છે) દાન તે કોને દિયે છે ?  
 અને લાભ તે કોને ધર્યો ? અને ભોગ તે કોને  
 ભોગવે છે ? અને ઉપભોગ તે કોને કહિયે ?  
 અને વીર્ય ત્રિશા ફોરવે છે (ત્યારે ગુરુ કહે)  
 શિષ્ય ! દાન પોતાના જ્ઞાનાદિ અનત ગુણને  
 તે દીયે છે અને લાભ પોતાના સ્વરૂપનો

वर्यो अने भोग कहेता पोताना ज्ञानादि अनत गुण रुप जे पर्याय तेहनो समे समे अनतो भोग भोगने छे अने उपभोग ते पोताना गुणनो कहिये वीर्य पोताना ज्ञानादि अनत गुणने विपे फोरवे छे इति सामान्य प्रकारे दानादि पच लब्धिनो विचार जाणवो ॥ ४ ॥ एणी रीते श्रीअध्यात्मगीताना प्रकाशकरूप कर्तानी स्तुति करी हवे कर्ता, शिष्य ऊपर कृपा करी साते नये जीवनो स्वरूप प्रति ओलखाने छैः-

बालः—

सग्रहे एक आया बखाण्यो ।

नैगसे अशधी जे प्रसाण्यो ॥

दुग्धि व्यवहार नय वस्तु विहचे ।  
अशुद्ध बलि शुद्ध भासन प्रपचे ॥५॥

अर्थः—सग्रहे एक आया वसाण्यो क हेता सग्रह नयना मतयालो सत्तानो ग्रहण करे छे एटले सर्व जीव सत्ताये एक रूप सरीरा छे माटे सग्रह नयने मते सर्व जीव सत्ताये एक रूप जाणया. अने नैगमे अशुधी जे प्रमाण्यो एटले नैगम अशुधी जे प्रमाण्यो फहेता, नैगम नयना मायालो एक अशु ग्रहीने सर्व वस्तुनो प्रमाण प्रते करे छे. माटे सर्व जीवना आठ रुचक मद्रग, सत्य काल सिद्ध समान निराकरणपणे वर्ते छे एटले नैगम नयने मते अशुधीकी सर्व जीव एक रूप

सरीखा जाणवा. दुयिं व्यवहार नय वस्तु  
 विहचे एटले व्यवहार नयना मनगालो वैद-  
 चण करीने मोल्यो के एम नहि, जीव ना वे  
 प्रकार जाणया अशुद्ध बलि शुद्ध भासन प्र-  
 पचे एटले एक अशुद्ध प्रकारे अने बीजा  
 शुद्ध प्रकारे एटले ए अशुद्ध शुद्ध रूप भासन  
 करवा जाणपणारूप ओटखाण करवा साल्,  
 वैदचण करी दिखाडे ठे एटले जीवना वे  
 भेद—एक सकृठ कर्म क्षय करी लोकने  
 अते विराजमान ते मिद्ध, अने शाकी बीजा  
 ससारी ते ससारी ना वे भेद—एक अयो-  
 गी ने बीजा सयोगी एटले चउदमा गुण  
 स्थानना जीव ते अयोगी, बाकी बीजा स-  
 योगी. ते सयोगीना वे भेद—एक केवली

ઘીના છદ્મસ્થ ઇટલે તેરમા ગુણસ્થાનના  
 જીવ તે કેવલી ઘાકી ઘીના છદ્મસ્થ ઇટલે  
 છદ્મસ્થના વે ભેદ—એક ક્ષીણ મોહી, અને  
 ઘીના ઉપમત મોહી ઇટલે ચારમા ગુણસ્થાનના  
 જીવ તે ક્ષીણ મોહી, અને ઘાકી ઘીના ઉપસત  
 મોહી તે ઉપસતમોહીના વે ભેદ—એક અકપાયી  
 અને ઘીના સકપાયી ઇટલે અગ્યારમા ગુણ  
 સ્થાનના જીવ તે અકપાયી, અને ઘાકી ઘીના  
 સકપાયી તે સકપાયીના વે ભેદ—એક સૂક્ષ્મ  
 કપાયી અને ઘીના વાદર કપાયી ઇટલે  
 દસમા ગુણસ્થાનના જીવ તે સૂક્ષ્મ કપાયી  
 અને ઘાકી ઘીના સર્વ વાદર કપાયી તે  
 વાદર કપાયી ના વે ભેદ—એક શ્રેણિ પ્રતિ-  
 ન અને ઘીના શ્રેણી રહિત ઇટલે આઠમા

नवमा गुणस्थानना जीव ते श्रेणि प्रतिपन्न  
 अने वाकी बीजा श्रेणिरहित, ते श्रेणिरहितना  
 वे भेद—एक अप्रमादी अने वाकी बीजा  
 सर्व प्रमादी एट्टे सातमा गुण स्थानना  
 जीव ते अप्रमादी, अने बीजा सर्व प्रमादी. ते  
 प्रमादीना वे भेद—एक सर्व विरति अने  
 बीजा देश विरति ते देश विरतिना वे भेद—  
 एक विरति परिणामी अने बीजा अविरति  
 परिणामी ते अविरतिना वे भेद—एक अविगति  
 सम्यक्त्वी अने बीजा मिथ्यात्वी, ते मिथ्या-  
 त्वीना वे भेद—एक भव्य बीजा अभव्य ते  
 भव्यना वे भेद—एक गठी भेदी अने बीजा  
 जीव गठी अभेदी एट्टे एणी रीते व्यवहार  
 नयना मत चालो जेहवो देखे तेहवा भेद



विहचे ॥ ५ ॥

चाल.—

अशुद्धपणे पणसयतेसठी भेद  
प्रमाण । उदय विभेदे द्रव्यना भेद  
अनत कहाण ॥ शुद्धपणे चेतनता  
प्रगटे जीव विभिन्न । क्षयोपशमिक  
असख क्षायिक एक अनन्न ॥ ६ ॥

अर्थ—वरी व्यवहार नयने मते अ-  
शुद्ध प्रकारे करी जीवना स्वरूप ओलखाने  
हे अशुद्धपणे पणसयतेसठी भेद प्रमाण,  
एटले पणसयतेसठी कहता जीवद्रव्यना पाच  
नेसठ भेदना प्रमाण जाणवी उदय

विभेदं द्रव्यना भेद अनत कदाण एटले  
उदय विभेदे कहता उदय भावनें जोगे करीने  
जोता तो द्रव्यना भेद अनत कदाण केहता  
जीव द्रव्यना अनता भेद जाणवा शुद्धपणे  
चेतनता प्रगटे जीव विभिन्न एटले शुद्धपणे  
केहता शुद्ध प्रकारे करीने, अने चेतनता  
कहेता जीवनी चेतना, अने प्रगटे कहेता  
निपजे, अने विभिन्न कहेता अभेदात्मपणे  
करी जाणवी क्षयोपसमिक असख क्षायिक  
एक अनन्य एटले क्षयोपसमिक कहेता क्षयो-  
पसम भावना असख कहेता असग्घाता भेद  
कहिय अने क्षायिक एक अनन्य एटले  
क्षायिक कहेता क्षायिक भावनी एक भेद  
जाणयो ॥ ६ ॥

हालः—

नामथी जीव चेतन प्रबुद्ध ।  
 क्षेत्रथी असख देशी विशुद्ध ॥  
 द्रव्यथी स्वगुण पर्याय पिड । नित्य  
 एकत्व सहजी अखड ॥ ७ ॥

अर्थ—हय च्यार निक्षेपे करी जीवनो  
 स्वरूप ओलखावे ठे नामथी जीव चेतन प्रबुद्ध  
 एटले नाम थकी जीवने चेतन कहिये एटले  
 चेतना लक्षणो ते जीव चेतनाते श्यु के मान,  
 दर्शन धारिण, तप, वीर्य, अने उपयोग ए  
 ते चेतना अने प्रबुद्ध कहता एहवा  
 ते जाणवी क्षेत्रथी असख देशी विशुद्ध

एटले क्षेत्रधकी कहेता जीवने स्वक्षेत्र रूप  
 असखप्रदशी कहिये अने त्रिशुद्ध कहेता  
 शुद्ध निर्मलपणे करी जाणवो द्रव्यधी स्वगुण  
 पर्याय पिंड एटले द्रव्य धकी कहेता जीव द्र-  
 व्यने स्वगुणने स्वपर्याय तेहनोज पिंड कहिये  
 नित्य एकत्व सहजी अखड एटले नित्य  
 कहेता भावधकी जीव सदा काल शास्त्रतो  
 नित्य चर्ते छे अने एकत्व पणे चर्ते छे अने  
 सहजी अखड कहेता सहज धकी जीव अखड  
 छे, कोईनो छेयो छेदाय नहीं, भेद्यो भेदाय  
 नहीं, निर्लप अखड सदा काल शास्त्रतो छे  
 ॥ ७ ॥

चालः—

रज्जु सूये विकल्प परिणामी जीव

स्वभाव । वर्तमान परिणतिमय व्यक्ते  
 ग्राहक भाव ॥ शब्द नये निज सत्ता  
 जोतो इहतो धर्म । शुद्ध अरूपी  
 चेतन अणग्रहतो नव कर्म ॥ ८ ॥

अर्थ:—रिजु सुये विकल्प परिणामी  
 जीव स्वभाव एटले रिजु सुये कहता ऋजुमून  
 नयने मते अने विकल्प परिणामी जीव स्व-  
 भाव एटले जीव नो स्वभाव कहेता जीव  
 विकल्प रूप परिणामी भावने ग्रहे ठे वर्तमान  
 परिणतिमय व्यक्ते ग्राहक भाव एटले वर्त-  
 मान कहेता वर्तमान समय जे जीवने जेहवो  
 उपयोग वर्त त समय ते जीवने, ए नयन  
 मन वालो तेहवो कहि योलाय शब्द नये

नेज सत्ता जोतो इहतो धर्म एटले शब्द न  
 मने मते निज सत्ता केहता पोतानी आत्म  
 सत्तानें जोतो, अने इहतो धर्म केहता ज्ञान,  
 दर्शन, चारित्र आदि अनतो धर्म पोतानी आ-  
 त्म सत्ताने विषे ग्णो छे तेहनी प्रगट करवानी  
 इहा ( इच्छा ) करतो शुद्ध अरूपी चेतन  
 अणग्रहतो नव कर्म एटले शुद्ध कहता निर्मल  
 कर्मरूप मलयकी रहित, अने अरूपी कहतां  
 पुद्गलादि विभाव दशाना रूप थी रहित,  
 अने चेतन कहता ज्ञानादि चेतना रूप लक्षण  
 करीने सहित, अणग्रहतो नव कर्म एटले अ-  
 णग्रहतो नव कर्म कहता जे ममय जे जीयनो  
 एहयो उपयोग वरें ते जीयने नया कर्मनो ग्र-  
 हण न जाणवो ॥ ८ ॥

बालः—

इणि परे शुद्ध सिद्धात्म रूपी । मु-  
क्तपर शक्ति व्यक्त अरूपी ॥ सम-  
कित्ती देशव्रति सर्व विरती । धरे  
साध्य रूपे सदा तत्त्व प्रीति ॥ ९ ॥

अर्थ—एटले वली जीव केहवो ठे ?  
के इण परे शुद्ध सिद्धात्म रूपी एटले एणी  
परै शुद्ध कहता निर्मल कर्म रूप लेप थकी  
रहित ठे अने सिद्धात्मरूपी कहतां निश्चय  
नयने मते जीव सत्ताये सिद्ध समान अरूपी  
ठे मुक्तपर शक्त व्यक्त अरूपी एटले मुक्त  
कहता जे समय जे जीवनो एहवी रीते  
भासन रूप उपयोग वर्ते ते समय ते

जीव मुक्तपर कहता कर्मथकी मुकाय छे. अने एहवी रीते कर्मथकी मुकाय त्यारे शक्त, व्यक्त, अरूपी एटले शक्त कहता अनता गुण पोतानी आत्मसत्ताने विषे शक्ति पणे रखा छे, ते व्यक्त कहता व्यक्तिरूप अरूपी पणे प्रगट थता जाय छे एटले ए किहा किहा जीव ? एहवा रीते जाणपणो कोने थयो ? एहवी रीते भासन कोने थयो ? एहवी रीते रमण कोण करे छे ? के सम्यक्त्वी देव विरति सर्व विरति एटले सम्यक्त्वी कहता चोथा गुण स्थान वाला जीव, अने द्वा विरति कहता पाचमा गुण स्थान वाला जीव, अने सर्व विरति कहता उठा सातमा गुण स्थान वाला जीव, तेहने एहवी रीते



જાણપણા રૂપ ભાસન રમણ થયો છે. અને  
 ધરે સાધ્ય રૂપે સદા તત્વ પ્રીતિ પદ્મે ધરે  
 સાધ્ય રૂપે કહેતા પોતાનો આમનસ્વ નિરા-  
 વરણ કરવા જોવે જો ત્યાં જેહની પ્રીતિ પ્રતે  
 લાગી છે, અને એવી રીતે પ્રીતિ પ્રતે લાગી  
 ત્યારે ॥ ૯ ॥

ચાલ'—

સમભિરૂઢ નયે નિરાવર્ણી જ્ઞાના-  
 દિક ગુણ મુરય । ક્ષાયિક અનત  
 ચતુષ્ઠ્ય ભોગી મુગ્ધ અલક્ષ ॥ એવ  
 ભૂતે નિર્મલ સકલ સ્વધર્મ પ્રકાશ ।  
 ણ્ણ પર્યાય પ્રગટે પૂર્ણશક્તિ વિ-  
 ॥ ૧૦ ॥

अर्थः—समभिरुद्ध नये निरावर्णी ज्ञानादिक गुण मुख्य एटले समभिरुद्ध नयने मते शुभल ध्यान रूप जमिये करी घाति कर्मने क्षये, निरावर्णी कहेता कर्मरूप जावरणने अभावे, ज्ञानादिक अनन्त गुण रूप लक्ष्मी प्रते प्रगटे अने क्षायिक अनन्त चतुष्टय भोगी सुग्ध अलक्ष एटले क्षायिक अनन्त चतुष्टय कहेता अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्त चारित्र, अनन्तवीर्य, ए चार अनन्त चतुष्टयरूप क्षायिक भावे प्रगटे अने भोगी कहेता तेहना भोगने विषे सदा काल निरन्तर पणे जेहनो उपयोग प्रते वर्ते ते अने सुग्ध कहेता जे भोला लोक, अने अलक्ष कहेता तेहना लक्ष्याये, ए स्वरूप न आवे, एवभूते

- વર્તમાન નૈગમ ૩ અને સગ્રહ નયના વે ભેદ,  
 -એક સામાન્ય સગ્રહ ૪ અને વીજો વિશેષ  
 સગ્રહ ૫ અને વ્યવહાર નય ના વે ભેદ-એક  
 શુદ્ધ વ્યવહાર ૬ અને વીજો અશુદ્ધ વ્યવહાર  
 ૭ અને રજુસૂત્ર નયના વે ભેદ-એક સૂક્ષ્મ  
 રજુ ૮ અને વીજો વાદરજુ ૯ શબ્દનયનો  
 એક ભેદ ૧૦ સમભિરુદ્ધ નયનો એક ભેદ  
 ૧૧ અને એવમૂત નયનો એક ભેદ ૧૨ હવે  
 દશ દ્રવ્યાસ્તિક નય રુદ્ધતા નિત્ય દ્રવ્યાસ્તિક  
 ૧૩ એક દ્રવ્યાસ્તિક ૧૪ સત્દ્રવ્યાસ્તિક, ૧૫  
 વક્તવ્યદ્રવ્યાસ્તિક ૧૬ અશુદ્ધ દ્રવ્યાસ્તિક  
 ૧૭ અવયવ દ્રવ્યાસ્તિક ૧૮ પરમ દ્રવ્યાસ્તિક  
 ૧૯ શુદ્ધ દ્રવ્યાસ્તિક ૨૦ સત્તા દ્રવ્યાસ્તિક  
 ૨૨ હવે પર્યાયાસ્તિક

नयना ६ भेद कहे छे-एटले प्रथम द्रव्यपर्याय  
 २३ द्रव्य व्यञ्जन पर्याय २४ गुण पर्याय २५  
 गुणव्यञ्जनपर्याय २६ स्त्रभाव पर्याय २७ अने  
 विभाव पर्याय २८ एणी रीते अठावीसउप-  
 नयनो स्वरूप जाणवो अने भग कहता एक  
 एक नयना सो सो भागा कहता ७ नयना  
 सातसो ( ७०० ) भांगा जाणवा अने सगे  
 कहता तेहने सगे करीने सनूरो कहता जी-  
 वने दीपतो कहिये अने सायना सिद्धता  
 रूप पूरो एटले जीव ने पूरो वयारे कहिये ?  
 के सायना कहता शुद्ध व्यवहार नयने मते  
 चोथा गुणम्यानधी माटी यायत् तेरया चउ-  
 दमा गुणस्थान पर्यंत सायक भाये करी नि-  
 श्वष नयने मते सिद्धिरूप कार्य प्रते नीपजे

त्यारे जीवने पुरो कहिये, अने साधक भाव त्या लगे अधरो एटले जीवने अधूरो फेम कहिये ? क साधक भाव कहता शुद्ध समभिरुद्ध नयने मते देशविरति सर्वविरति रूप साधक भाव छे त्यालगे जीव ने अबूरो कहिये अने साध्य सिद्ध नहीं हेतु सूरु एटले साध्य कहता पोतानो आत्मा निरारण करवा रूप जोवे जो अनेसिद्ध कहता शुद्ध निश्चय नय सिद्धि रूप कार्य प्रत नीपजै त्यारै नहीं हेतु सूरु एटले नहीं हेतु कहता जीवने साधन रूप कोई हेतु नो प्रयोजन न रतो ॥ ११ ॥

चाल—

अनादि अतीत अनन्ते जे

पर रक्त । सगांगी परिणामे वर्ते  
 मोहाशक्त ॥ पुद्गल भोगे रींद्रयो  
 धारे पुद्गल खध । पर कर्ता परि-  
 णामे बांधे कर्म नो वध ॥ १२ ॥

अर्थः—हिवै जीवनो स्वरूप निगीद-  
 थकी माडीने देसावै ठे एटले काल अनादि  
 अतीत अनतै जे पररक्त एटले अतीत कहता  
 अनादि काल नू जीवनें पर पुद्गलादि वि-  
 भाव दशानें विषे रक्त परिणाम वर्ते ठे ते  
 स्पेणै करीनें ? तो कै सगांगी परिणामे वर्ते  
 मोहाशक्त एटले सगांगी रुहता जीवै करथो  
 सग, त्यारै मोहै दीवो अग एटले सगांगी  
 परिणाम थया तैणै करीनें स्यो विगाड थयो ?

તોકે પુદ્ગલ ભોગે રાહ્યો વાને પુદ્ગલે સ્વયં.  
 એટલે પુદ્ગલ ભાગ રાહ્યો કહતા પુદ્ગલના  
 ભોગ ને વિષ જાવ રોહ્યો, એટલે જિમ ને  
 પુદ્ગલના ભાગ મિલે તિમ તિમ જી  
 વને ખવિક ને રીતે ઉપજે અને એહી રીતે  
 પુદ્ગલના ભોગને વિષે રાહ્ય ઉપજી ત્યાર  
 ધારે પુદ્ગલ સ્વયં એટલે ધારે પુદ્ગલ સ્વયં  
 કહતા પુદ્ગલના સ્વયં ને મેલવાની વચ્છારૂપ  
 પ્રણામ પ્રતે વતે અને એહી રીતે પુદ્ગલના  
 સ્વયં ને મેલવાની વચ્છા રૂપ પ્રણામ વર્ત્યા  
 ત્યારે, પરકર્તા પરિણામે યાધે કર્મ નો વધ  
 એટલે પર કર્તા કહતા જીવ પર નો કર્તા  
 ધયો અને એહી રીતે પર નો કર્તા ધયો  
 ને વાને કર્મ વધ એટલે યાધે કર્મ નો વધ

कहता जीव कर्म रूप पुद्गलना वच प्रते वाध-  
वा मांढ्या ॥ १२ ॥

हालः—

बंधक वीर्य करणे उदरे । विपाकी  
प्रकृति भोगवे टल विखेरे ॥ कर्म  
उदयागता स्वगुण रोके । गुण वि-  
ना जीव भयो भव ढोके ॥ १३ ॥

अर्थ—यवक वीर्य करणे उदरे एटले  
यवक कहता जीव नवा नवा कर्मना यव प्रते  
केम वाधे ? तोके वीर्य करणे उदरे एटले  
वीर्य कहतां पराक्रम, अने करण कहतां इद्रा,  
अने उदेर कहतां तेहनी प्रेरणाये करीनें,



વિપાકી પ્રકૃતિ ભોગ્ય દલ વિચેરે ઇટલે  
 વિપાકાં રૂઢતા શુભાશુભ પ્રકૃતિ રૂપ વિપાક  
 ના દર્શયા જીવની સત્તાયે રહ્યા છે, તે ઉદે  
 આવે તે ભોગ્ય ને વિચેરે રૂઢતાં ચેરવે અને  
 તેહને વિષે પરિણામ રૂપ મનની ચિકાસે કરી  
 નચા કર્મના વધ પ્રતે વાધે, અને ઇહવી રીતે  
 નચા કર્મના વધ પ્રતે વાધ્યા ત્યારે કર્મ ઉદય  
 ઉદયતા સ્વગુણ રોકે ઇટલે કર્મ ઉદય કહતાં  
 ઇહવી રીતે તે કર્મ ને ઉદય કરી ને સ્વ  
 કહતાં પોતાના ગુણ તેહને રોક કહતા ઢાકે,  
 અને ઇહવી રીતે પોતાના ગુણ ને ઢાકે ત્યારે  
 ગુણ વિના જીવ ભવોભય ઢાકે ઇટલે ગુણ  
 કહતા ગુણ વિનાનો જીવ નિર્ગુણી  
 ત્યારે ભવોભવ ને વિષે ઢાક કહતા

आथडे ( भ्रमण करे ) त्यारे शिष्य कहे कैम  
आथडे ? ॥ १३ ॥

चालः—

आत्म गुण आवर्णे न ग्रहे आत्म  
धर्म । ग्राहक शक्ति प्रयोगे जोडे  
सर्म ॥ पर लाभे पर भोग ने योगे  
थाये पर कर्तार । एह अनादि  
प्रवर्त्ते वाधे पर विस्तार ॥ १४ ॥

अर्थः—एटले आत्म गुण आवर्णे न  
ग्रहे आत्म धर्म एटले आत्म गुण कहेता  
एटयी रीते पोताना आत्मगुणने कर्म रूप  
आवर्ण प्रते लाग्यो, त्यारे न ग्रहे आत्म धर्म,

ઇટલે ન ગ્રહે આત્મ ધર્મ કહતા જ્ઞાન, ઢર્શન,  
 ઘારિત્ર આદિ અનતો ધર્મ આત્માને વિષે,  
 રચો છે, તેહના ગ્રહણ પ્રતે ન કરે અને ઇશ્વી  
 રીને આત્મગુણનો ગ્રહણ પ્રતે ન કરે ત્યારે,  
 ગ્રાહક શક્તિ પ્રયોગે જોડે પુદ્ગલ સર્મ, ઇટલે  
 ગ્રાહક શક્તિ કહતા આમાની ગ્રાહકતા રૂપ  
 જે શક્તિ, અને પ્રયોગે કહતા તેણે કરીને  
 જોડે પુદ્ગલ સર્મ ઇટલે જોડે પુદ્ગલ સર્મ  
 કહતા કર્મરૂપ પુદ્ગલના સર્વ પ્રતે જોડવા  
 માઢ્યા, અને ઇહના રીતે કર્મરૂપ પુદ્ગલના  
 સર્વ પ્રતે જોડવા માઢ્યા ત્યારે, પરલાભે પર  
 ભોગને જોગ ધાયે પર કર્તાર ઇટલે પરલાભે

૧. શુભાશુભ રૂપ પર પુદ્ગલના લાભ

૨. તેહને વિષે લાભ પળો માન્યો ૧ અને

दान कहता शुभाशुभ रूप पर पुद्गलनो दान  
 देहने तेहने विषे दान पणो मान्यो २ अने  
 भोग कहता शुभाशुभ रूप पर पुद्गलना भोग  
 मिल्या, तेहने विषे भोगपणो मान्यो ३ अने  
 उपभोग कहता शुभाशुभ रूप पर पुद्गलना  
 उपभोग मिल्या, तेहने विषे उपभोग पणो  
 मान्यो ४ अने ए दानादिक चार लडिवने  
 विषे वीर्यनी शक्ति हती ते फोरववा माडी  
 एटले ए पच्च लडिव स्वरूप अनुजाड पणे  
 जीव भूद्यो त्यारे पर अनुजाड पणे अवली  
 ( उलटी ) फोरववा माडी अने पद्यी रीते  
 अवली फोरववा माडी, त्यारे जोगे थाये पर  
 कर्त्तार एटले जोगे कहता तेहने जोगे करीने  
 जीव परना कर्त्ता ययो अने परना कर्त्ता

धयो त्वारे, एह अनादि प्रवर्ते बाधे पर  
 विस्तार एटले एह अनादि कहता एहवा  
 रीते अनादि काज्नी जीवने अवलो प्रवर्ती,  
 थई त्वारे बाध पर विस्तार, पटले बाध पर  
 विस्तार कहता जीवने कर्म रूप पर पुद्गलनो  
 विस्तार मते बधवा माड्यो, त्वारे शिष्य कहे  
 कर्मरूप पर पुद्गलनो विस्तार मते केम बधवा  
 माड्यो ? ॥ १४ ॥

बाल—

एम उपयोग वीर्यादि लब्धि । पर  
 भाव रगी करे कर्म वृद्धि ॥ पर दया-  
 , यदा सुह विकल्पे । तदा तदा  
 कर्म तणो बध कल्पे ॥ १५ ॥

अर्थ—एटले एम उपयोग वीर्यादि  
 कृत्वि कहता एहवी रीते वीर्यादि पचलव्वि  
 ने विपे जीवनो अवलो उपयोग वत्त्यों, अने  
 एम अवलो उपयोग वत्त्यों त्यारे पर भाव  
 रंगी करे कर्म वृद्धि एटले पर भाव रंगी  
 कहता जीव पर स्वभाव रूप विभाव दशा  
 ने विपे रगाणो अने एहवी रीते पर स्वभाव  
 रूप विभाव दशाने विपे रगाणो त्यारे करे  
 कर्म वृद्धि कहता ते जीवे नवा नवा कर्मनी  
 वृद्धि मत्ते करवा मांडी अने पर दयादिक  
 यदा सुह विकल्पै एटले यदा कहता जेवा  
 रे जीवनो पर दयादि शुभ विकल्प थयो  
 तदा पुण्य कर्म तणो वध कल्पै एटले तदा  
 कहता तिवारे जीव पुण्य रूप कर्मनो वध मत्ते

बापे, अने पहवी रीते शुभाशुभ रूप कर्मना  
वय प्रते बाध्या तयारे ? ॥ १५ ॥

चाल.—

तेहिज हिंसादिक द्रव्याश्रय करतो  
चचल चित्त । कटुक विपाकी चेतन  
मेले कर्म विचित्त ॥ आत्म गुण न  
हणतो हिंसक भावे थाय । आत्म  
धर्मनो रक्षक भाव अहिंसक क-  
हाय ॥ १६ ॥

अर्थ.—तेहिज हिंसादिक द्रव्याश्रय  
चचल चित्त एतडे तेहिज हिंसादि  
ते जीव पाहिले गुणस्थान अणा उप-

योगे मित्यात्व भावै, एहवी रीते हिंसादि  
 आश्रव रूप प्रणामे चचल स्वभावे शुभाशुभ  
 रूप आश्रवने दलीये करी पोताना गुणने  
 दकि कहता हणे, अने एहवी रीते पोताना  
 गुणने हण्या त्यागे, कटुक विपाकी चेतन  
 मेले कर्म विचित्र एटले कटुक विपाकी  
 कहता ते जीव कडवा विपाक प्रते भोगवै;  
 अने मेले कर्म विचित्र एटले मेले कर्म विचित्र  
 कहता जीव विचित्र विचित्र प्रकारना कर्म  
 प्रते मेठया ( ग्रहण करवा ) माड्या, अने  
 एहवी रीते कर्म प्रते मेलयवा माड्या त्यांर,  
 आत्म गुणने हणतो हिंसक भागे थाय  
 एटले आत्म गुणने हणतो कहता एहवी, रीते  
 जे पोताना आत्माना गुणने हण तेहने भाव



હિંસા નાગે એને આમ ધર્મનો રક્ષક માત્ર  
 અહિંસક વહાય પરંતુ આત્મ ધર્મનો રક્ષક  
 કહતા શુભાશુભ વિભાવ દશા રૂપ પર પુહ્ન-  
 લની વચ્ચે વસી રહિત, અને એક પોતાની  
 આત્મ સત્તાયે નાનાદિ અનતગુણરૂપ ધર્મ રક્ષો  
 છે, તદની રક્ષા પ્રતે કરે છે, તે જીવને માત્ર  
 અહિંસક કહતા માત્ર દયા કહિયે અને એવી  
 રીતે માત્ર દયારૂપ પ્રણામવર્ત્યા ત્યારે ? ॥૧૬॥

હાલ —

આત્મ ગુણ રક્ષણા તેહ ધર્મ । સ્વ  
 ગુણ વિધ્વસણા તે અધર્મ ॥ માત્ર  
 વ્યાત્મ અનુગત પ્રવૃત્તિ । તેહથી  
 સસાર છિત્તિ ॥ ૧૭ ॥

अर्थः—आत्म गुण रक्षणा तेह धर्म एटले धर्म कोने कहिये ? तोके एहवी रीते जे पोताना आत्म गुणने निरावर्ण कहता प्रगट करवानी वाञ्छा रूप प्रणाम प्रते बर्ते छे, अने जे गुण प्रगट्या छे ते गुणनी रक्षा करे छे ते जीवने धर्मा कहिये अने स्वगुण विध्वंसणा ते अधर्म एटले धर्म ते कोने कहिये तो के स्व कहना पोताना गुण तेहने विध्वंसणे कहता कर्म रूप आरणे करि हणें ते जीवने धर्मा कहिये अने भाव जा यात्म अनुगत प्रवृत्ति एटछे भाव अ यात्य कहना एहवी रीते जेहनं चाण पणो थयो छे, एहवी रीते जेहनं भासन थयो छे, एहवी रीते जे रमण करे छे, ते जीवने भाव अध्यात्मी क

हिये अने एहवीरीते भाव अध्यात्म रूप गुण  
 प्रणम्या त्यारे, अनुगत प्रवृत्ति एटले अनुगत  
 रहता एहवा रीते जे पोताना आत्म स्वरूप  
 में प्रवृत्ति कहता रमण प्रते कर ठे अने एहवी  
 रीते रमण मन रुके त्यारे तेहयी होय ससार  
 छित्ति एटले ते जीव ससारनो छेह यदता  
 पार प्रते पामे त्यारे शिष्य रुके एहवी रीते  
 ससारनो पार प्रते कम पामे ? ॥ १७ ॥

चाल —

एह प्रबोधनो कारण तारण सद्-  
 गुरु सग । श्रुत उपयोगी चरणानदी  
 गुरु रग ॥ आत्म तत्वालंबी

रमता आत्म राम । शुद्ध स्वरूप  
नै भोगे जोगे जसु विश्राम ॥ १८ ॥

अर्थ - एटले एह प्रयो र कहता एहरी रीते  
प्रतिबोध किहा पामीये ? अने कारण कहता  
एहरी रीते प्रतिबो रनो कारण किहा मिले ?  
अने तारण कहता एहरी रीते प्रतिबोध देईने  
ससार थको कोण तारे ? तोके सद्गुरु सग  
एटले सद्गुरु मग कइता जे भला गुरु तेहनो  
संग करता तेहनी सेवा कहता, तेहनी भक्ति  
करता ससार समुद्र नो पार प्रते पामीये उला  
सद् गुरु केहना ठे ताके श्रुत उपयोगी चरणा  
नदी कर गुरु रग एटले श्रुत उपयोगी कहतां  
श्रुत ज्ञान नै विषे सदाकाल निरंतर पणे उप-

યોગ જેહનો વર્તે છે અને વલી સદ્ગુરુ કેહવા  
 છે ? તાઠ્ઠ ચરણાનડી એટલે ચરણાનડી કહતા  
 ચારિત્રને વિષે સદા કાલ નિરતર પળે જેહનો  
 આનંદ પળો વર્તે છે; અને કર ગુરુ રમ એટલે  
 કર ગુરુ રમ કહતા જો એહવા ગુરુનિહારે  
 રમ લગાવીય તો સસાર સમુદ્રનો પાર પ્રતે  
 પામીયે અને વલી સદ્ગુરુ કેહવા છે ? તો કે  
 આત્મતત્ત્વાલચી રમતા આત્મ રામ એટલે  
 આત્મ તત્ત્વાલચી કહતા સદા કાલ નિરતર  
 પળે જે પોતાના આત્મ સ્વરૂપના આલવનને  
 વિષે વર્તે છે અને વલી સદ્ગુરુ કેહવા છે ?  
 તોઠ્ઠ રમતા આત્મ રામ એટલે રમતા આત્મ  
 રામ કહતા સદાકાલ નિરતર પળે જે પોતાના  
 આત્મ સ્વરૂપને વિષે રમણ પ્રતે કરે છે ઘણી

सद्गुरु केहवा छे ? तो के श्रुद्ध स्वरूपने विषे  
 भोगे जोगे जमु विश्राम एटछे श्रुद्ध कहता  
 जे निर्मल र्म रूप मल यत्ना रहित एहवो  
 पोतानो स्वरूप, अने भोगे कहता तेहना  
 भोगने विषे अने जोगे कहता मन वचन  
 कायाना जोगना विश्राम पणा बर्ते छे अने  
 वली सद्गुरु केहवा छे ? ॥ १८ ॥

हालः—

सद्गुरु जोगयी बहुल जीव । कोइ  
 वली सहजथि थड सजीव ॥ आत्म  
 शक्ति करी गठिभेदी । भेद ज्ञानी  
 थयो आत्म वेदी ॥ १९ ॥

અર્થ.—એટલે રહુલ કહતા ઘણા જીવ  
 એહવી રીતે સદ્ગુરુના જોગ મિલ્યા થકી  
 સમ્યક્ત્વના પ્રાપ્તિ પ્રતે પામે, અને કોઈ પહી  
 સહજથિ થ, મજાવ એટલે કોઈક જીવ  
 સહજ થકી સર્જીવ થઈને ચાર પ્રત્યેક સુદ્ધની  
 પરે પિણ સમક્તિ પામે પિણ આત્મશક્તિ  
 કરી ગઠી ભેદી એટલે જિહાં ગઠી ભેદ કરવો  
 તિહા તો પોતાના આત્માની શક્તિયે અપૂર્વ  
 કરણ રૂપ વીર્યે કરીને જો ગઠીને ભેદીયે  
 તો સમક્તિની પ્રાપ્તિ પ્રતે પામીયે, અને એહવી  
 રીતે સમક્તિની પ્રાપ્તિ પ્રતે પામ્યો ત્યારે ભેદ  
 જ્ઞાની થયો આત્મવેદી એટલે ભેદજ્ઞાની કહતા  
 ૧૧૫ અજીવની ઓલસાણે, સ્વ પરની વૈચળ  
 તે જીવને ભેદજ્ઞાન પ્રગટે, અને એહવી

राते भेदज्ञान प्रगच्छो न्यारे ? तोके थयो  
 आत्मप्रेदी कहता पाताना आत्मानो स्वरूप  
 प्रगट करवो तेहना वेदने विपे सदा काल  
 निरतर पणे उपयोग जेहनो वर्त. अने एहवी  
 रीते उपयोग प्रते केम बर्त्यो ? ॥ १९ ॥

चालः—

द्रव्ये गुण पर्याय अनतनी थई पर-  
 तीत । जाण्यो आत्म कर्ता भोक्ता  
 गइ परभीत ॥ श्रद्धा योगे उपनो  
 भासन सुनये तत्त्व । साध्यालवी  
 चेतना बलगी आत्म तत्त्व ॥२०॥

अर्थ.—एटले द्रव्ये गुण पर्याय अनतनी थई परतीत एटले द्रव्य कहता



काय १ अधर्मात्मिकाय २ आकाशिकाय ३  
 पृथ्वात्मिकाय ४ काल ५ अने जीव ६ ए  
 छ, द्रव्य अने गुण पर्याय कहता तेहना  
 अनता अनतागुण ने अनता पर्याय  
 तेहना भासन कहता जाणपणा रूप प्रतीत  
 प्रते प्रगटे, अने एहनी रीते प्रतीत प्रते प्र  
 गटी त्यारे, जाण्यो आत्म कर्ता भोक्ता गइ  
 परभीत एटले जाण्यो आत्म कर्ता कहता  
 व्यवहार नयने मते जावने शुभाशुभ रूप  
 विभाव दशानो कर्ता कहिये अने निश्चय  
 नयने मते जिवन पोतारी ज्ञानादि अनत  
 गुण रूप जे लक्ष्मी तेहना कर्ता कहिये अने  
 भोक्ता कहता व्यवहार नयने मते जावने  
 शुभाशुभ रूप पर पुद्गलनो भोक्ता कहिये

अने निश्चय नये जीवने पोताना ज्ञानादि  
 अनंत गुण रूप जे पर्याय तेहनो भोक्ता क-  
 हिये अने एही रीते निश्चय व्यवहार नये  
 पोताना आत्माने कर्ता भोक्ता पणे जाण्यो  
 त्यारे, गड पर भीत. एटले गड परभीत  
 कहता ते जीवने भव ना भय प्रते टले, एटले  
 भवना भय प्रते केम टल्या ? तोके श्रद्धा  
 योगे उपनो भासन सुनये सत्य एटले श्रद्धा  
 कहता श्रद्धानें योगे अने सु नय कहता भले  
 नये करीने सत्य भासन रूप प्रतीत प्रते  
 प्रगटे अने एह्वी रीते सत्य भासन रूप  
 प्रतीत प्रते प्रगटी त्यारे साध्यालरी चेतना  
 बळगी आत्मतत्त्व. एटले साय कहता पोतानो  
 आत्मा निरावर्ण करवा रूप जेवें जो, अने

चेतना बलगी कहतां त्या जेहनी चेतना प्रुँ  
लागी अने एहनी रीते चेतना लागीं  
त्यारे ? ॥ २० ॥

ढाल\*—

इंद्र चद्रादि पद रोग जाण्यो ।  
शुद्ध निज सिद्धता धन पिछाण्यो ॥  
आत्म धन अन्य आपे न चोरे ।  
कोण जग दीन बली कोण जोरे  
॥ २१ ॥

अर्थ:—इंद्र चद्रादि पद रोग जाण्यो  
एतन्ने इंद्र चद्रादि कहतां इंद्र चद्र आदि चक्र  
वर्ती वासुदेवना, बलदेवना इंद्रीजनित पुद्गलीक

जे सुख, तेहने रोग समान करी जाणै एटले एहवी राते इट्टी जनित पुद्गलीक सुखने रोग समान करी केव जाण्या ? तो के शुद्ध निज सिद्धता धन पिछाण्यो एटले शुद्ध कहतां जे निर्मल कर्म रूप मलथकी रहित, एहवो पोताना आत्मानो सिद्धि रूप जे धन, तेहने पिछाण्यो कहता जाण्यो एटले एहवी राते पोताना आत्मानो सिद्धि रूप धन प्रते ओलख्यो त्यारे आत्म धन न आपे न चोरे. एटले आत्म धन कहता पोताना आत्मानो ज्ञान, दर्शन, चारित्र आदि अनंत गुण रूप जे धन, न आपे न चोरे एटले न आपे कहतां ए कोईने आप्यो अपाय नहीं, अने न चोरे कहता ए कोईनो लीधो लवाय नहीं.

कौण जग दीन बली कोण जोरे एटले जगत  
 मे कोई दीन पिण नहीं जे तेहने आपे, अनै  
 जगतमे कोई जोरावर पिण नहीं जो खँचा  
 लेवे एटले निश्चय नयने मते सर्वे जीव  
 सत्ताये एक रूप सरीखा ज्ञानादि अनंत गुण  
 रूप लक्ष्मीना धर्मी जाणवा एटले लाली  
 मेरे लालकी, ज्या देखू त्या लाल ( इसमें  
 कौन है कगाल ? ) तोकै दिल्ली गाठ  
 खोलत नहीं ताते फिरै कगाल ॥ २१ ॥

चाल—

आत्म सर्व समान निधान महा  
 सुख कद । सिद्धतणा साधर्म्यो  
 सत्ताये गुण वृद्ध ॥ जेह स्वजाति

तेहथी कोण करै वर्ध वध । प्रग-  
 द्यो भाव अहिंसक जाणै शुद्ध  
 प्रवध ॥ २२ ॥

अर्थ:—एटले आत्म सर्व समान कहता  
 सर्वे जीव सत्ताये एकरूप सरीखा सामान्य  
 पणे करी जाणवा, अने निधान कहतां निश्चय  
 नयने मते सर्वे जीव सत्ताये ज्ञान, दर्शन,  
 चारित्र, रूप निधाने करीने सहित छे अने  
 महा सुख कद एटले महा सुख कद कहता  
 निश्चय नयने मते सर्व जीव सत्तायै सुखना  
 कद कहतां मूल सामान्य करी जाणवा सिद्ध  
 तणा साधर्मी सत्तायै गुण वृद्ध एटले सिद्ध  
 तणा साधर्मी कहतां निश्चय नयने मते सर्व

जीवना में सत्ताये सिद्ध समान एक रूप  
 सराग्यो करी जाणया अने गुण वृद्ध करवो  
 निश्चय नयन मने सर्वांग सत्ताये ज्ञान,  
 दर्शन, चारित्र आदि अनंत गुण रूप वृद्ध  
 कहतां जे समूह तिर्ण करीने सहित छे अंत  
 एहरी रीत जेह स्वजाति तेहथी कोण कर  
 वध वध एटले स्वजाति कहतां मरि जीव  
 सत्ताय एकरूप मरीत्या छे, एक ठिकारण्यो  
 आव्या, अने एक ठिकारण जासे तेहथी कोण  
 करे वध वध एटले तेहथी वध वध कहता  
 तिण सु म्हारै ठेदन भेदन रूप विरोध भाव  
 करवो न घटे एटले एहरी रीते विरोध भाव  
 केम न कर ? ता के प्रगटवो भाव अहिंसक  
 जाणे शुद्ध मधध, एटले प्रगटवो भाव अहि

सक कहतां ते जीवने भाव दया रूप अहिसक  
 पणे प्रगटे अने एहवां रीते भाव दया रूप  
 अहिसकपणो प्रगटे अने एवी रीते भाव दया  
 रूप अहिसकपणो प्रगट्यो त्यारे जाणे शुद्ध  
 प्रवध एटले 'जाणे शुद्ध प्रवन्ध कहता ते जीवने  
 शुद्ध प्रतियोवनो लाभ प्रते जाणयो अने एहवी  
 रीते शुद्ध प्रतियोवनो लाभ थयो त्यारे? ॥२२॥

टालः—

ज्ञाननी तीक्ष्णता चरण तेह । ज्ञान  
 एकत्वता ध्यान गेह ॥ आत्मता  
 दात्मता पूर्ण भावे । तदा निर्मला-  
 नद सपूर्ण पावे ॥ २३ ॥

अर्थः—ज्ञाननी तीक्ष्णता चरण तेह.



एटले चरण कहता चारित्रवत जीव तै कोने कहिये ? तो के जीव अजीव रूप नव तत्व पद् द्रव्य, नय, निक्षेप, प्रमाण, उत्सर्ग, अपघाद, निश्चय, व्यवहार, द्रव्य, भावनो स्वरूप जाणि, जीव सत्ताने ध्याये, अजीव सत्ताना त्याग करे ज्ञान, दर्शण, चारित्र रूप श्रुद्ध निश्चय नय ज्ञाननी तीक्ष्णता रूप उपयोग जेहनो बर्ते, तेह जीवने चारित्रवत कहिये ज्ञान ध्यान गेह एटले ध्यान नो गेह कहता घर ते कोन कहिये ? तो के एहवी रीते जे पोताना आत्म स्वरूपना ज्ञान रूप ध्यानने विषे एकत्वपणे, सदाकाल निरतर पणे, जेहनो उपयोग बर्ते ते जीवने ध्याननो गेह कहता घर प्रते कहिये एटले एहवी रीते ज्ञान ध्यान

रूप जीवनो उपयोग त्पर्यो त्पारे; आत्मता  
 दा मता कहता आत्मानो तद् रूप स्वरूप  
 जेहवो सत्ताये रक्षो छे तेहवो, अने ता पूर्ण  
 भावे एटले ता कहता तिमज अने पूर्णभावे  
 कहता श्रुद्ध निश्चय नय सम्पूर्ण भावे करीने  
 सहित तदा निर्मलानद सम्पूर्ण पावे एटले  
 तदा कहता त्पारे अने निर्मल कहता कर्म  
 रूप मलयकी रहित अने नद कहता आनद  
 मयी, अने सम्पूर्ण पावे कहता सिद्धि रूप  
 कार्य प्रते सम्पूर्ण भावे करीने नीपजे अने  
 पहरी रीते सिद्धि रूप कार्य सम्पूर्ण भावे  
 करीने नीपजे त्पारे ? ॥ २३ ॥

चाल'—

चेतन अस्ति स्वभाव में जेह न

भासे भाव । तेहथि भिन्न अरोचक  
 रोचक आत्म स्वभाव ॥ सम्यक्त  
 भावे भावे आत्म शक्ति अनत ।  
 कर्म नाशनो चिंतन नाणे'ते मति-  
 वत ॥ २४ ॥

अर्थः—चेतन अस्ति स्वभाव में जेह  
 न भासै भाव एट्ठे चेतनो अस्ति स्वभाव  
 कहता शुद्ध निगम नव पोतानी आत्म सत्ता  
 नै त्रिप दानात्ति अनतगुण रूप स्फाटिक रत्न  
 समान अस्ति स्वभाव एगो ठे; तेहना कोई  
 माले नास्ति पणो नथी; जेह न भासे भाव  
 एट्ठे जेह न भासे भाव कहता ए अस्ति

स्वभाव में शुभाशुभ रूप विभाव दशानो  
नाम्नि पणो जाणया, एटले ए शुभाशुभ रूप  
विभाव दगा जावने अनादिकालनी लागी  
छे, ते व्यग्रहार नयनें मते, पिण नास्तिपणे  
जाणवी तेहवि भिन्न अरोचक रोचक आत्म  
स्वभाव एटले तेहवि भिन्न कहता ए शुभा-  
शुभ विभाव दशा रूप कर्मधर्मी भिन्न कहता  
जुदो छे; अने अरोचक कहता ए विभाव  
दशाथमी एहवी दृष्टि बाला जीवनो अरुचि  
भाव उत्ते छे त्यांगे शिष्य कहे क्वि किहा  
वत्ते छे ? तोके रोचक आत्म स्वभाव, एटले  
रोचक आत्म स्वभाव कहता एहवी रीते  
जाणपण रूप रमण जेहनें धयो छे, तेह जी-  
वने एक शुद्ध चिदानन्द परमज्योति पूर्णब्रह्म

સ્વ નિર્મળાનંદ પદ્મો પોતાના આત્માનો  
 સ્વરૂપ પ્રગટ કરવા, સચક્ર કદના કૃષિ  
 જેહની વર્ત છે અને એહવી રીતે કૃષિ પ્રત્તે  
 ર્ત્તો ત્યારે, સમ્યક્ત ભાગ ભાગ આત્મશક્તિ  
 અનંત એટલે સમ્યક્ત ભાગ કહતા એહવા  
 રીતે જાણવણા રૂપ સમ્યક્ત ભાગે કરીને જેને  
 પોતાના આત્માની અનંત શક્તિ પ્રત્તે જાણી  
 છે, અને એહવી રીતે અનંતશક્તિ પ્રત્તે જાણી  
 ત્યારે, કર્મ નાશનો ચિંતન નાશ તે મતિયત  
 એટલે મતિયત કહતાં એહવી નિર્મલ બુદ્ધિના  
 ઘણી શુદ્ધ ભાગ રૂપ જાણવણે કરીને, જેને  
 પોતાના આત્માન કર્મ રૂપ ઉપાધિ થકી  
 રહિત, શુદ્ધ ચિદાનંદ નિર્મલ પરમજ્યોતિ  
 સચાયે સિદ્ધ સમાન, એહવી રીતે જેને નિશ્ચય

नयनें मते जाणपणा रूप अन्तरंग प्रतीत करी  
 छे, ते जीव कर्म नाशनो चिंतन नाणे; कहतां  
 शुद्ध निश्चय नय करीनें जोतातो स्फटिक  
 रत्न समान आत्मानो स्वभाव निर्लेप छे  
 एटले जिम स्फटिक श्याम डकनें जोगे करी  
 नें श्याम दीखे अने राता डकन जोगे करी  
 नें रातो दीखे; पिण ए डकनें अभावे जोतांतो  
 स्फटिक निर्मळो छे, तिम आत्मानो स्वभाव  
 शुद्ध निर्मळ स्फटिक समान छे पिण शुभा-  
 शुभ पुण्य पाप रूप डकनें जोगे करी कर्मरूप  
 आभा ( प्रतिबिम्ब ) पडी छे, पिण ए कर्म  
 रूप डकने अभावे करी ने जोतातो आत्मा  
 शुद्ध निर्मळ परम ज्योति सत्ताये सिद्ध समान  
 छे. ( गाथा ) जिम निर्मळ तारे रत्न

स्फटिक तणी, तिम जे जीव स्वभाव ॥ व  
 जिन शरीर, धर्म प्रकाशियो, प्रशन्न रूप  
 अभार ॥ गीथा जगदियत्रा हृत नया सा  
 गायाना स्तरन मध्ये परमार्थ जाणवो एव  
 रीते शुद्ध भासन रूप जाण पणाना धनी  
 तेह जीव धर्म नाशना चिन्तन कइता कापर  
 पणो चित्तन रिपे न लाव जे म्हारे धर्म वी  
 वारे टले अने एवरी रीते कापर पणो केम  
 न लावे ? ॥ २४ ॥

टाल—

स्वगुण चिन्तन रसे बुद्धि घाले ।  
 आत्म सत्ता भणीजे निहाले ॥  
 शुद्ध स्वाह्वाद पद जे सभाले ।

पर घरेँ तेह मति केम वाले ॥२५॥

अर्थ:—स्वगुण चिन्तन रसे बुद्धि घाले एटले स्वगुण, कहता पोतानी आत्म सत्ताने विषे ज्ञान, दर्शन, चारित्र आदि अनन्ता गुण रक्षा छे अने चिन्तन रसे बुद्धि घाटे एटले चिन्तन कहता तेहना चिन्तन नें विषे रसे करी न युक्त बुद्धि जेहनी बतेँ छे अने एहवी रीते रसे करी नें युक्त बुद्धि बर्ती त्यारे, आत्म सत्ता भणी ते निहाले एटले आत्म सत्ता कहता ज्ञानादि अनन्त गुण रूप पोतानी आत्म सत्ता नें अन्तर दृष्टिये करीने निहाले कहता निरखी नें जोत्रे छे अने एहवी रीते पोतानी आत्म



सत्ता नें जोधे त्वारे शुद्ध स्याद्वाद पद नें  
 सभाले एटले शुद्ध बहना निर्मल कर्म रूप  
 लेप यकी रहित अने म्याद्वाद कहता स्याद्वाद  
 रूप नित्य १ अनित्य २ एक ३ अनेक ४  
 सत्य ५ असत्य ६ उक्तव्य ७ अवक्तव्य ८  
 एणीरीते आठ पक्षे करीने सहित, अने पद  
 कहता एहको पोताना पद प्रते, अने सभाले  
 कहता जाणे देखे छे. त्वारे शिष्य कहे, नित्य  
 अनित्यादि आठ पक्षे करीने पोतानो पद  
 प्रते केम सभाले कहता जाणे देखे छे ? त्वारे  
 गुरु कहे भो ? शिष्य स्याद्वाद मजरी में कथो  
 छे - नित्या नित्याद्यनक धर्म सवलैक वस्तु,  
 भ्युपगमत् स्याद् वादत्व ॥ त्वारे शिष्य  
 कहे ए नित्य अनित्यादि आठ पक्षे करी

जीवनो स्वरूप केम जाणिये ? त्योरे गुरु कहे,  
व्यवहार नयनें मते उदय भावनें जोगे करी  
जे गति में जीव उचें छे, ते गति में नित्य  
छे अने समय समय आडखो घटे छे यातें  
अनित्य कहिये; पिण ते अनित्यपणा में पोतें  
नित्य पणे वतें छे एटले ए नित्य में अनित्य,  
अनित्य में नित्य, ए व्यवहार नयनें मते  
मर्याधि जाणवो । १ ।

हिंवि निश्चय नयनें मते नित्य अनित्य  
पसै करी जीवनो स्वरूप देखाडै छै एवले  
निश्चय नयनें मते जीवना चार गुण ज्ञान,  
दर्शन, चारित्र, अने वीर्य, ए चार गुण,  
अने पर्याय में अव्यावाय अमूर्ति अने अण-  
अवगाह, एटले ए चार गुण अने

जीवना नित्य छे अने एक अगुरु लघु पर्याय जीव नें सर्वे गुणमा हानि वृद्धि रूप उपजबो विणसबो करे छे, माटै अनित्य कहिये अने ए अगुरु लघु पर्याय सर्व गुण में हानि वृद्धि रूप उपजबो विणसबो करे छे तेहमा ए ज्ञानादि चार गुण ते नित्य पण बर्ते छे एटले ए नित्य में अनित्य, अने अनित्य में नित्य पक्षनो विचार निश्चय नयनें मते जाणयो ॥ २ ॥

हिने व्यवहार नयनें मते एक अनेक पक्षे करी जीवनो स्वरूप देखाडे छे एटले व्यवहार नयनें मते उदय भावनें जोगे करी गति में जीव बर्ते छे, ते गति में एक छे, कोई नो बेदो, कोई नो बाप, कोई नो

काको, कोई नो मामो, कोई नोऽभाई, कोइनो भत्रीजो, एम अनेक प्रकार जीव में घेटापणो, काकापणो, मामापणो, भाईपणो भत्रीजपणो, रद्यो ठे माटे एणी रीते अनेक पण कहिये 'पिण ए घेटा, वाप, काका, मामा, भाई, भत्रीज पणामें पीता पणोते एक वत ठे एटल ए एक में अनेक अने अनेक में एक, पक्षनो विचार व्यग्रहार नयने मते जाणवो । ३ ।

ह्ये निश्चय नय करी जीवम एक अनेक पक्ष मते देखाडे ठे एटले निश्चय नय करी सर्व जीवनो धर्म सत्ताये एक रूप सरीखो ठे 'माटे सर्व जीव एक कहिये, अने गुण पर्याय ने प्रदेश अनेक ठे. एटले गुण अतन्ता, पर्याय अनता. अने प्रदेश असंख्याता.' माटे

અનકે પિણ કહિયે; અને એ શુણ પર્યાયને મદેશ  
 અનેક છે, પિણ તેહમાં જીવપણો એક સરીલ્લો  
 છે મોટે એહવી રીતે અનેકમેં એક પણ કહિયે  
 એટલે એહવી રીતે નિશ્ચય નય કરી એકમેં  
 અનેક, અને અનેકમેં એક પક્ષનો વિચાર  
 જાણવો । ૪ ।

હિયે વ્યવહાર નયને મતે જીવમેં મત્ય  
 અસત્ય પ્રક્ષ મતે દેલાડે છે એટલે વ્યવહાર  
 નયને મતે જીવ પોતે પોતાના દ્રવ્ય, ક્ષેત્ર,  
 કાલ, ભાવપણે કરીને સત્ય છે અને પરદ્રવ્ય,  
 પરક્ષેત્ર, પરકાર, અને પરભાવ પણે કરીને  
 અસત્ય છે એટલે વ્યવહાર નયને મતે દ્રવ્ય  
 જીવ દ્રવ્ય જે ગતિમે પોતે ધિરાજમાન  
 યકો વર્તે છે ? અને ક્ષેત્ર થકી કહતા જેટલો

क्षेत्र पोते अवगाहि कहता मर्यादा रूप पोतानो  
 करीने रोक्यो छे; २ अने कालधरणी कहता  
 समय रूप पोताना जाऊखा प्रमाणे काल  
 जाय छे ३ अने भाव कहता सर्व जीव पोते  
 पोताना शुभाशुभ रूप भावमें रह्यो वर्त्ते छे  
 एटले एहवी रीते व्यवहार नयनें मते सब  
 जीव पोते पोताना द्रव्य, क्षेत्र, काल, भावे  
 करीने सत्य छे. अने परद्रव्य, परक्षेत्र, पर-  
 काल, परभाव पणे करीने असत्य छे, पिण  
 ए असत्य पणामे पोतानो सत्य पणो वर्त्ते छे  
 एटले सत्य में असत्य, अने असत्य में सत्य  
 पक्षनो विचार व्यवहार नयनें मते करी  
 जाणयो । ५ ।

हिये निश्चय नय करी जीवमे सत्य

અસત્ય પણ મતે દિશ્વારે છે એટલે નિશ્ચય  
 નયને મતે જીવ પોતે પોતાના સ્વદ્રવ્ય, સ્વક્ષેત્ર  
 સ્વકાલ, સ્વભાવ પણે કરીને સત્ય છે, અને  
 પરદ્રવ્ય, પરક્ષેત્ર, પરકાલ, પરભાવ પણે કરી  
 ને અસત્ય છે એટલે નિશ્ચય નયને મતે જીવ  
 મેં સ્વદ્રવ્ય કહતા જ્ઞાનાદિ ગુણ જાણવા ?  
 અને સ્વક્ષેત્ર કહતા જીવ પોતાના અમરયાત  
 પ્રદેશ રૂપ સ્વક્ષેત્ર અગાહિ રહ્યો છે ૨ અને  
 સ્વકાલ કહતા પોતાનો અગુરુલઘુ પર્યાય  
 સદાકાલ દાનિ વૃદ્ધિ રૂપ ઉપજાવો વિણસવો  
 કરે છે ૩ અને સ્વભાવ કહતા પોતાના ગુણ  
 પર્યાય ૪ તેણે કરીને જાવ સત્ય છે અને  
 પરદ્રવ્ય, પરક્ષેત્ર, પરકાલ, પરભાવ પણે કરી  
 જીવ અસત્ય છે વિણ ૫ અસત્યપણામેં પો

तानो सत्य पणो वर्त्ते ठे एटले ए सत्य में असत्य, अने असत्य में सत्य पक्षनो विचार निश्चय नयनें मते करी जाणवो । ६ ।

हिने निश्चय व्यवहार नये वक्तव्य, अवक्तव्य रूप पक्षे करी जीवनो स्वरूप मते देखावे ठे, एटले उदय भाव नें जोगे करी व्यवहार नयनें मते जीव पहिले गुण स्थान सु भाडी यावत् तेरमा चवदमा गुण-स्थान पर्यंत वर्त्ते ठे, ते जीवना जेटला गुण केवली भगवानना परूपवामें आवे ते वक्तव्य अने केवली भगवानना परूपवामें न आवे ते अवक्तव्य । ७ ।

अने निश्चय नयनें मते सिद्ध परमात्मा गुणस्थान वर्जित लोकनें अते विराजमान



वर्त्ते छे, तेहना जट्टा गुण केवली भगवानना परपवामें आवे ते वक्तव्य, अने केवली भगवानना परपवामें न आवे ते अवक्तव्य एहवी रीते निश्चय व्यवहार नय वक्तव्य, अवक्तव्य रूप पक्षे करी जीवनो स्वरूप जाणवो ८ इति आठ पक्षे करी जीवनो स्वरूप ओलखवो

अने पदजे सभाले एटले एहवु पोतानो पद मत सभाले कहतां जाणे, ओलखे छे, अने एहवी रीते पोतानो पद मतें सभाले कहतां जाणे, ओलखे त्यारे, पर घरे तेह मति केम वाले एटले पर घर कहतां शुभाशुभ दशा रूप जे जड स्वभाव तिहायकी निवारी नें पोतानो शानादि अनन्त रूप जे घर तिहां जेहनी प्रात मतें वर्त्ते

छे अने एहरी रीते मति प्रते वर्त्ती ज्यारे ? ॥२५॥

चालः—

पुण्य पाप वे पुद्गल दल भासे  
 परभाव । परभावे पर सगति पामे  
 दुष्ट विभाव ॥ ते माटे निजभोगी  
 योगीश्वर सुप्रसन्न । देव नरक  
 तृणमणि सम भासे जेहनें मन्न  
 ॥ २६ ॥

अर्थः—पुण्य पाप वे पुद्गल दल  
 भासे परभाव एटले पुण्य पाप रुहता पहिले  
 गुणस्थाने गिध्यात्त भावनो पुण्य ते तेतो  
 जीवनें शुभ प्रकृति रूप कर्मनो उदय छे

अने पाप ठे तेतो जीवनें अशुभ प्रकृति रूप  
 कर्मनो उदय ठे अने ए शुभाशुभ प्रकृति  
 रूप कर्मना पुद्गल जीवनें अनादि काल  
 ना लाग्ना छे, ते पर स्वभाव रूप मोक्ष नगरे  
 जाता जीवनें विघ्न नाकरणहार जाणवा  
 अने एहवी रीते विघ्नना करणहार वषा  
 त्यारे; परभावे पर सगति पामे दुष्ट विभाव  
 एटले परभावे पर सगति कहता ए परस्वभाव  
 रूप विभाग दशा नें सगे करीनें, पामे दुष्ट  
 विभाग एटले पामे दुष्ट विभाग कहता एहवा  
 रीते जीव ससार मे फिरता अनेक प्रकारे  
 कर्म विघ्नना रूप दु ख विपाक प्रते भोगवे  
 । माटे निज भोगी योगीश्वर मुमसन्न एटले  
 निजभोगी कहता ए पर स्वभाव रूप विभाव

दशाना भोग थकी जीव रहित छे अने  
 निश्चय नयने मते निज कहतां पोताना  
 ज्ञानादि अनन्त गुण रूप जे पर्याय प्रते  
 प्रगटे तेहनो जीव भोगी छे अने योगीश्वर  
 एटले योगीश्वर सुप्रसन्न कहता एहरी निर्मल  
 सुद्धिना वणी योगीश्वर मुनिराज, सुप्रसन्न  
 कहता भली तरह चित्त जेहनो सदा काल  
 प्रसन्न पणे प्रते छे अने बली योगीश्वर  
 सुप्रसन्न एटले योगीश्वर सुप्रसन्न कहता शुद्ध  
 निश्चय नय करी नें जोतांतां मन, वचन,  
 काया रूप पुद्गलना योगथकी जीव रहित  
 छे अने पोताना ज्ञान, दर्शन, चारित्र रूप  
 जे योग तेहन जोगे करी न जीव योगीश्वर  
 छे; अने सुप्रसन्न कहतां तेह जोग नें विषे

સદાકાલ જીવ સુકૃહતા મહી તરહ પ્રસન્ન  
 પળે વર્તે છે અને એહવી રીતે સુકૃહતા મહી  
 તરહ પ્રસન્ન પળે વર્ત્યો ત્યારે, દેવ નરક તૃણ  
 મણિ સમ ભાસે જેહને મન ઇટલે દેવ નરક  
 તૃણ મણિ સમ કહતા ભવનપતિ, ધ્યંતર,  
 જ્યોતિષી, વૈમાનીક, નવગ્રંથાયક, અનુત્તરવે-  
 માનના જે સુખ, અને નરક કહતા સાત  
 નરક ના જે દુઃખ, અને તૃણ મણિ કહેતા  
 તૃણ ( ઘાસ ) અને મણિરત્ન સમ કહેતા એ  
 સર્વે ઉપર તે જીવને સમ ભાવ પળે ચિત્ત  
 વર્તે છે અને એહવી રીતે સમભાવ પળે ચિત્ત  
 ત્યારે ? ॥ ૨૬ ॥

ચાલ:—

સમતારસી તત્વ સાધે ।

निश्चलानन्द अनुभव आराधे ॥  
 तीव्र घन घाती निज कर्म तोडे ।  
 सन्धि पड्डी लेहिनें ते विछोडे ॥२७॥

अर्थ:—तेह समतारसी तत्व साधे एटले  
 एहवी रीते श्रुद्ध भासन रप जाणपणें करीनें  
 तेह कहता ते मुनिराज, अने समतारसी कहता  
 समताना रसिया प्रतें होवे अने एहवी रीते  
 समता ना रसिया प्रतें होवे, त्यारे तत्व साधे  
 एटले तत्व कहता पोताना आत्मतत्त्वेन अने  
 साधे कहता संपूर्ण भावे करी नीपजावे अने  
 एहवी रीते संपूर्ण भावे करी केम नीपजावे ?  
 तोके, निश्चलानन्द अनुभव आराधे एटले  
 निश्चल कहता अचल आव्योथको जाय नहीं,

अने नद कहता आनन्दमयी, अनुभव आराधने,  
 एटले अनुभव कहतां एहरी रीते अनुभवरुपी  
 अमृतना आराध रुहता ते जीव सदा काल  
 आस्वाप्न प्रते करे अने एहरी रीते आस्था  
 दन प्रते करे, त्यारे तीत्र घनघाती निज कर्म  
 तोड एटठे तीत्र रुहता आकरा अने घनघाती  
 कहता पोताना आत्मगुणने घातना करणहार  
 एहवा ज्ञानावर्णादि चार कर्म अने निज कर्म  
 तोडे एटठे निज कहतां पोताना कर्म अने  
 तोडे कहता तेरने ध्यान रूप अग्रिये वालाने  
 क्षय करे अने एहरी रीते ध्यान रूप अग्रिये  
 वालाने क्षय करे, त्यारे, सधि पडि लेहिन ते  
 विछोडे एटले मन्धि कहतां सीम मर्यादानो  
 अत तेहने ठेड़ा कहिये एटले शरमा गुण-

स्थाननो ठेडो फरसीवाती कर्मन विठोडे  
कहता विखेरे त्यागे शिष्य कहे घाती कर्मन  
केम विखेरे ? ॥ २७ ॥

चालः—

सम्यग् रत्नत्रयी रस राच्यो चेतन  
राय । ज्ञानक्रिया चक्रेचकचूरी सर्व  
अपाय ॥ कारक चक्र स्वभावथी  
साधे पूरण साध्य । कर्त्ता कारण  
कार्य एक थया निरावाव्य ॥ २८ ॥

अर्थः—सम्यग् रत्नत्रयी रस राच्यो  
चेतनराय एटले सम्यग् कहता भली प्रकारे,  
अने रत्नत्रयी कहता ज्ञान, दर्शन, चारित्र रूप



जे रत्नयो, रस रान्यो चेतनराय, एटले  
 चेतनराय कहता चेतन महाराज रूप जे राजा,  
 अने रस कहता तेदना रमने विप्रे, अने  
 राच्यो कहता एकत्वपणे वच्यो अने एहो  
 रीते एकत्वपणे वच्यो त्यारे, ज्ञान क्रिया चक्रे  
 चक्रचूरी सर्व अपाय एटले ज्ञान क्रिया चक्रे  
 कहता ज्ञान क्रिया रूप चक्रे करीने घाती  
 कर्म रूप अपाय कहता जे बेरी जीवने अनादि  
 फालना शनुभूत धईने लागा हता, तेहने  
 चक्रचूरी कहता चूरी वालीने क्षय करे, अने  
 एहो रीते चूरी वालीने क्षय केम करे? तोके,  
 कारक चक्र स्वभावयी साधे पूरण साध्य  
 एटले कारक चक्र कहता कर्त्ता १ कारण २  
 कार्य ३ समदान ४ अपादान ५ अने अधि-

कण ६ ए पदकारक रूपजे चक्र तेणे कर्गते,  
साथे पूर्ण माध्य एदले साथे पूर्ण साध्य  
कहता ते जीव पोतानु कार्य प्रतें साथे कहता  
सम्पूर्ण नीफनावे. त्वारे शिष्य कहे—ए पद  
कारक रूप चक्रे करीने पोतानो कार्य प्रतें  
कैय साथे ॥ त्वारे गुरु कहे—कर्ता जीव ?  
अने कारण रूप समकित गुण २ अने कार्य  
करवो ठे केवल ज्ञान रूप ३ अने अपादान  
कहता कर्म रूप अशुद्धताना आवर्ण टलता  
जाय ४ अने सप्रदान कहता गुणथेणी रूप  
निर्मन्ता सपजती ( प्रगटती ) जाय ५ अने  
आधार कहता ए केवल ज्ञान रूप कार्यमें,  
छोये (छकारक) आधारभूत जाणवा ६ एणी  
रीते पदकारक रूप चक्रे करी ते जीव पोतानो

कार्य मते नीपजाने अने एहवी रीत परे  
कारक रूप चक्रे करी पोतानो कार्य मते नी  
पजावे, त्यारे कर्ता कारण व्हाय एक 'यथा  
निरावाध्य एटले कर्ता चेतन, अने कारण  
ज्ञानादि गुण, अने कार्य कहता' अनेक' ज्ञेय  
पदार्थ जाणवा, देखवा रूप । अने एक यथा  
कहता ए त्रण एकतापणे । निरावाध्य कहता  
अवाधा रहित नीपजे, एटले एहवी रीति  
अवाधा रहित केम नीपजे ? ॥ २८ ॥ ।

टालः—

स्वगुण आयुधथकी • कर्म घूरे ।  
असख्यात गुणी निर्जरा तेह पूरे ॥  
टले आवरणथी गुण त्रिकाशे ।

साधना शक्ति तिम २ प्रकाशे

॥ २९ ॥

अर्थः—स्वगुण आयु रथकी कर्म चूरे  
 एटले कर्मने केम चूरे ? तोके, स्वगुण आयु  
 घथकी, एटल स्वगुण कहता पोताना ज्ञानादि  
 गुण रप, आयुव कहता जे हथियार, तणे  
 करीने कर्म चूरे अने एहवी रीते कर्म नें चूरे  
 त्यारे असत्यात गुणी निर्जरा तेह पूरे  
 एटले असत्यात गुणी कहता ते जीव समय  
 समय अमख्यात गुणा निर्जरा प्रते करे, अने  
 एहवी रीते निर्जरा करे, त्यारे, तेह पूरे  
 एटले तेह कहता ते जीव, अने पूरे कहतां  
 पोताने स्वगुणे करी आत्माने पूरे, अने

एहवी रीते आत्माने कैम धूरे ? तो कै, टले  
 आवरणे गुणविकासे एटले टले आवरणे  
 कहता जिम जिम कर्म रूप सुदलना  
 आवरण टळता जाय, अने गुण विकासो  
 कहता तिम तिम आत्मगुण विकस्वर कहता  
 प्रगट पणे थता जाय त्यारे शिष्य कहे ?  
 आत्मगुण कैम विकस्वर थाय ? त्यारे गुरु  
 कहे—सूर्य आढा वादला आवे, त्यारे, सूर्यनी  
 क्रांति प्रते दधाय, अने वादला जिम जिम  
 विनने जोरे विस्वरता जाय, तिम तिम सूर्यनी  
 प्रकाश प्रते पापती जाय, तिम इहां ए  
 आत्म गुणने कर्म रूप वादला आढा  
 त्यारे आत्मानो गुण रूप क्रांति प्रते  
 पिण अवरने विषे आत्माने गुणरूप

थया सत्रि साधनं रीत कइता, आत्मनी  
 कर्तृत्वता भोक्तृत्वादि पचशक्ति ते अनादि  
 कालनी पर अनुजाड पणे अचली प्रणमी  
 हती; तिहायकी निवारीने पोताना स्वरूप  
 अनुजाड रूप साधन पणे प्रणमावी त्यारे  
 शिष्य कहे, ए पाच शक्ति स्वरूप अनुजाड  
 रूप साधन पणे केम प्रणमी ? त्यारे गुरु  
 कहे,—आत्मानी कर्तृत्वता रूप जे शक्ति ते  
 अनादि कालनी परकर्त्तापणे अचली प्रणमी  
 हती, तिहां थकी निरागीने पोताना स्वरूप  
 कर्त्तापण साधनपणे प्रणमावी. ? अने आत्मानी  
 भोक्तृत्वता रूप जे शक्ति ते अनादि कालनी  
 आदि विभाव दशाना भोगने रिपे  
 हती, तिहा थकी निवारीने पोताना

પ્રગટ્યા આત્મ ધર્મ યયા સર્વો સાધન રીત । વાધક ભાવ ગ્રહણતા ભાગી જાગી નીત ॥ ઉદય ઉદીરણા તે પિણ પૂર્વ નિર્જરા કાજ । અનભિ સન્ધિ વધકતા તિરસ આત્મરાજ ॥ ૩૦ ॥

અર્થ:—પટલે પહો રીતે આત્માની, શક્તિ પ્રતે જાગી ત્યારે, પ્રગટ્યા આત્મ ધર્મ યયા સર્વ સાધન રીતે પટલે પ્રગટ્યા આત્મ ધર્મ, કહતા કર્મરૂપ આવરણને અભાવે, અનત ગુણરૂપ આત્મિક ધર્મ પ્રતે પ્રગટે અને પહો રીતે અનત ગુણરૂપ આત્મિક ધર્મ પ્રતે કમ પ્રગટે ? તોકે, યયા સર્વ સાધન રીત, પટલે

यया-सवि साधनं रीत कइता, आत्मनी कर्तृत्वता भोक्तृत्वादि पञ्चशक्ति ते अनादि कालनी पर अनुजाड पणे अवली प्रणमी इती; तिहांयकी निवारीने पोताना स्वरूप अनुजाड रूप साधन पणे प्रणमावी त्यारे शिष्य कहे, ए पाच शक्ति स्वरूप अनुजाड रूप साधन पणे केम प्रणमी ? त्यारे गुरु कहे,—आत्मानी कर्तृत्वता रूप जे शक्ति ते अनादि कालनी परकर्त्तापणे अवली प्रणमी इती, तिहां थकी निवारीने पोताना स्वरूप कर्त्तारूप साधनपणे प्रणमावी. ? अने आत्मानी भोक्तृत्वता रूप जे शक्ति ते अनादि कालनी पर पुद्गलादि विभाव दशाना भोगने त्रिपे प्रणमी इती, तिहां थकी निवारीने पोताना



स्वभाव भोगीपणे प्रणमावी २ अने आत्मानी  
रक्षकत्वा रूप जे शक्ति ते अनादि कालनी  
पर पुद्गलादि विभाव दशाना रक्षक पणे  
प्रणमी हती, तिहा यकी निवारिने पोताना  
स्वभाव रक्षकपणे प्रणमावी ३ अने आत्मानी  
व्यापकत्वा रूप जे शक्ति ते अनादि कालनी  
पर स्वभाव रूप विभाव दशाने विषे व्यापी  
रही हती, तिहां यकी निवारिने पोताना  
स्वभाव व्यापक पणे प्रणमावी ४ अने  
आत्मानी ग्राहकता रूप जे शक्ति ते अनादि  
कालनी पर ग्राहकपणे अवली प्रणमी हती,  
१२१ यकी निवारिने पोताना स्वभाव ग्राहक  
१ प्रणमावी ५ पहरी रीते ए पाच शक्ति  
अनादि कालनी पर अनुयाईपणे अवली

प्रणमी होती, तिहा थकी निवारीने पोताना स्वरूप अनुयाई रूप साधन पणे प्रणमारी, अने एहवी रीते स्वरूप अनुयाई रूप साधन पणे प्रणमी, त्यारे, वायक भाव ग्रहणता भागी जागी नीत एटले वायक भाव कइता अनादि कालनो ए पर स्वभाव रूप विभाय दशानि हारे, जीवने वायक भाव रूप ग्रहणपणो इतो, ते भाग्यो कइता टल्यो. अने एहवी रीते वायक भाव टल्यो त्यारे, जागी नीत, एटले जागी नीत कइता पर ग्रहण रूप अनित्यपणो टल्यो. अने स्वरूप ग्रहण रूप नित्यतापणो प्रगळ्यो, त्यारे, उदय उदीरणा ते पिण पूर्व निर्जरा काज एटले उदय कइता स्थिति पाके उदय भावने जोगे करी

कहता तिवारे, अने कुनय कहता ए कूडा  
 नयरूप अनित्य मार्गनो चालणहार कुण  
 होय ? एम इहा ए देशपति कहना असरयान  
 प्रदेश रूप जे देश, अने ते देशने विपै  
 ज्ञानादि अनंत गुण रूप लक्ष्मी रही उे,  
 तेहनो पति कहता धणी, एहवो जे चतन  
 महाराजा, जय थयो नित्यरगी एटले जय  
 कहता जिवारे, अने थयो नित्यरगी कहता  
 ए पर स्वभाव रूप अनित्य मार्ग मूर्खाने,  
 पोताना स्वरूप मे रमण करवा रूप नित्य  
 मार्ग प्रते पकडयो अने एहवी रीते नित्य  
 मार्ग प्रते पकडयो, त्यारे, तदा कुण थाये  
 कुनय चाल सगी एटले तदा क्यता तिवारे  
 अने कुनय कहता ए कूडा ( खोटा ) नय

रूप अनित्य मार्ग प्रते केम चलो ? एटले  
 जे मार्गे पोते चाले ते मार्गनो पर ने पिण  
 उपदेश प्रते करे एटले एहरीं रीते शुद्ध  
 मार्गनो परने उपदेश प्रते कोण करे ? तोंके,  
 यदा आत्मा आत्म भावे रमाव्यो एटले यदा  
 कहतां जिवारे, अने आत्म भावे रमाव्यो  
 कहता जेणे पाताना आत्माने आत्मभावने  
 विपे रमाव्यो कहता रमाड्यो ते करे अने  
 एहरीं रीते आत्मभावने विपे रमाड्यो त्वारे  
 तदा वाधक भाव दूरे गमाव्यो एटले तदा  
 कहतां तिवारे, अने वाधक भाव कहता अ-  
 नादि कालनो ए पर स्वभावरूप विभाव दशा  
 निहारे जीवने वाधक भावरूप ग्रहणपणो हतां  
 ते दूरे गमाव्यो, एटले दूर गमाव्यो कहता

तैह्नो नाश प्रनं करघो अने एम्बी रीते  
 राधक भायना नाश प्रनं कस करघो ? ॥३१॥

चाह —

सहिज क्षमा गुण शक्तिथी छेयो  
 क्रोध सुभट्ट । मार्वि भावप्रभा-  
 वधी भेद्यो मान मरह ॥ माया  
 आर्जव योगे लोभते निस्पृह भाव ।  
 मोह महा भट ध्वसे ध्वस्यो सर्व  
 विभाव ॥ ३२ ॥

अर्थ — सहिज क्षमा गुण शक्तिथी छेयो  
 क्रोध सु भट्ट एटले सहिज क्षमा गुण कहतां  
 अकृत्रिम भाव रूप जे क्षमा गुण, अने शक्तिथी

कहता ए अकृत्रिम भाव रूप प्रकृतिये करीने,  
 ऐयो क्रोध सुभट्ट एटले ऐयो क्रोध सुभट्ट  
 कहता ए मोह राजानो क्रोध रूपी जे सुभट्ट  
 तेहने ऐयो कहता निकटन प्रते करयो  
 ? मारुत भाव प्रभायथा भेद्यो मान मरुट्ट.  
 एटले मारुत भाव कहता मृदुता भाव रूप जे  
 नरमास गुण, अने प्रभायथा कहता तेहने  
 प्रभावे करीने भेद्यो मान मरुट्ट एटले मान  
 मरुट्ट कहता ए मान रूपी सुभट्ट प्रते भेयो  
 कहता ऐयो तेहने उनभेली (उसंढी) नाख्यो  
 अने मरुट्ट कहता एहरी रीते मान रूपी सु  
 भट्टनो मरोह प्रते मेट्ट कीयो ? माया आ-  
 र्जव योगे लोभते निस्पृह भाव, एटले माया  
 कहता माया रूप जे कपट, अने आर्जव

कहता सरल स्वभाव पणो, अने जोगै कहता  
 तेहने जोगे करीने दूर प्रते करघो ३ लोभते  
 निस्पृह भाव एटले लोभते निस्पृह भाव  
 कहता ए निर्लोभ रूप निस्पृही भाव थकी  
 लोभनो नाश प्रते करघो

४ मोह महा भट्ट ध्वसे भ्रम्यो सर्व  
 विभाव एटले मोह महा कहता मोह रूप महा  
 भट्ट कहता जे सुभट्ट, एहवी जे शूरवीर ते  
 सर्व अवगुणने विपे राजा समान तेहने वसे  
 कहता भ्रसे एटले हडसेली नासे एहरी  
 रीते मोहने दूर करघ करीने ध्वस्यो सर्व  
 विभाव एटले ध्वस्यो सर्व विभाव कहता एह  
 विभाव दशा रूप जे परस्वभाव, एहवी रीते  
 सर्व अपाय कहता जे पाप जीवने अनादि

फालना शत्रुभूत थईने लागा हता, तेहने  
 भूम्ये कहता ध्वस्यो, एटले नाश मते करयो.  
 अने एहवी रीते क्रोधादिकनो नाश मते केम  
 करयो ? ॥ ३२ ॥

ढालः—

इम स्वभाविक थयो आत्म वीर ।  
 भोगवै आत्म सपद सुधीर ॥ जेह  
 उदया गता प्रकृति बलगी ।  
 अव्योपक थको खेरवै तेह अलगी  
 ॥ ३३ ॥

अर्थ.— एम स्वभाविक थयो आत्म  
 वीर एटले आत्म कहता जे आत्मा, अने  
 वीर कहता जे शूरवीर महा पराक्रमी अनत्



ચલ્લનો ધર્મો કર્મ શુભુનો જીતણદારો અને  
 એમ સ્વભાવિક થયો કહતા એ પર સ્વભાવ  
 રૂપ વિભાવ દક્ષાને વિષે પ્રણમ્યો હતો, તિહા  
 થર્કો મતિ નિરારીને સ્વભાવિક કહતા  
 પોતાના સ્વભાવને વિષે પ્રણમ્યો અને એકથી  
 રીતે પોતાના સ્વભાવને વિષે પ્રણમ્યો ત્યારે  
 ભોગવે આત્મ સપદ સુધીર ઉચ્છે આત્મ  
 સપદ કહતા જ્ઞાનાદિ અનત ચતુષ્ટય રૂપ  
 પોતાની આત્મ સપદા પ્રતે ભોગવે કહતા  
 વિલસે અને સુ રુહતા મર્લ્ય તરદ અને વીર  
 કહતા અધીર પણો મૂર્હોન નિર્ભય થકો  
 ભોગવે અને જેહ ઉદયાગતા પ્રકૃતિ ચલ્લી  
 એટલે જે ઉદયાગતા કહતા ઉદય ભાવને  
 જાગે, પ્રકૃતિ ચલ્લી કહતાં જે આત્મ

प्रदेशे कर्म रूप प्रकृति बलगी कहता लागी  
 ठे, ते अव्यापक थको खेखे तेह अलगी  
 एतले अव्यापक थको कहता अलिप्त पणे  
 न्यारो रही जे कर्म रूप प्रकृति उदय आगे  
 ते भोगीने खेखे एणो रीते अलगी कहता  
 दूरे करीने आत्म गुण निरावर्ण प्रते करे  
 त्यारे शिष्य कहे—आत्म गुण कैप निरावर्ण  
 प्रते करे ? ॥ ३३ ॥

चारः—

धर्म ध्यान इकतानमे ध्यावे अरिहा  
 सिद्ध । ते परिणतथी प्रगटी तात्त्विक  
 सहज समृद्धि ॥ एव स्वरूप एकत्वे  
 तन्मय गुण पदार्थय । ध्यानै ध्याता

निर्मोहीने विकल्प जाय ॥ ३४ ॥

अर्थ:—धर्म ध्यान इकतानेमे ध्याने  
अरिहा सिद्ध एटले धर्म ध्यान करत  
पोतानो आमिकु धर्म सचागतने विषे अन  
रयो छे, ते धर्मेने ओलखी मतीत करी तेना  
ध्यानने विषे प्रवै त्यारे गिप्य कहे—एदवी  
रते ध्यानने विषे प्रेय प्रवै ? तोके एक्कताने  
कहता शुद्ध शुद्ध ध्यान रुपानेत प्रणाम रु  
एकत्र पण, ध्यान अरिहा सिद्ध ए  
अरिहा सिद्ध कहता अरिहत तथा सिद्ध  
गुणे पोताना आत्माने समनुल्य पणे सरीले  
गिणी, अने ध्याने कहता एदवी रीते निर  
गता पणे ओलखीने तेहना ध्यानने विषे प्रवै  
अने एदवी रीते ध्यानने विषे प्रवै

त्यारे ते परिणितधी प्रगटी तत्त्विक सहज  
 समृद्ध एटले ते परिणितधी कहतां एहवी  
 निर्मल शुद्ध आत्मानी प्रणति थकी अने  
 प्रगटी कहतां नीपजी त्यारे शिष्य कहे—श्यू  
 नीपजी ? तोके, तत्त्विक सहज समृद्ध एटले  
 तत्त्विक कहतां तद्रूपपणे जेहवी सत्ताये  
 हती तेहवी, अने सहज कहतां ए अकृत्रिम  
 भाव रूप सपदा प्रते, अने सम कहतां सम्पूर्ण  
 अने रिद्ध कहता पोतानी ज्ञानादि अनत  
 चतुष्टय रूप लक्ष्मी प्रते प्रगटे अने एहवी  
 रीते पोतानी लक्ष्मी प्रते केम प्रगटे ? तोके,  
 स्व स्वरूप एकत्वे तन्मय गुण पर्याय. एटले  
 स्व स्वरूप कहता पोताना आत्मिक स्वरूपने  
 विषे, अने एकत्व कहतां

પણે વેતે અને એહી રીતે એકવચ્ચે કેમ  
 વચ્ચા ? તો ક, તન્યય ગુણ પર્યાય એટલે  
 તન્યય કહતા તલાઈન રુપ, અને ગુણ પર્યાય  
 કહતા એહી રીતે પોતાના ગુણ પર્યાયન  
 ચિત્તને વિષે, ધ્યાને ધ્યાતા નિર્મોહી ન  
 વિકલ્પ જાય એટલે ધ્યાને કહતા તેહને  
 ધ્યાનને વિષે અને ધ્યાતા કહતા એહી રી  
 એકવચ્ચે પણે વેતે અને એહી રીતે એક  
 વચ્ચે વચ્ચો ત્યારે, નિર્મોહને વિકલ્પ જાય  
 એટલે નિર્મોહી કહતા તે જીવ મોહ રહિ  
 થાય, અને એહી રીતે મોહ રહિત થાય ત્યારે  
 સર્વે વિકલ્પ દૂરે જાય એટલે દૂરે જાય કહ  
 તેહનો નાશ પ્રતે પામે અને એહી રીતે ના  
 કેમ પામે ? ॥ ૩૪ ॥

बाला—

यदा निर्विकल्पी थयो शुद्ध ब्रह्म ।  
 तदा अनुभवे शुद्ध आनन्द शर्म ॥  
 भेद रत्न त्रयी तीक्ष्णताये । अभेद  
 रत्न त्रयी मे समाये ॥ ३५ ॥

अर्थ—एटले यदा निर्विकल्पी थयो  
 शुद्ध ब्रह्म एटले यदा कहता त्रियारे अने  
 निर्विकल्पी थयो कहता एहवी रीते चलाचल  
 परणाम रूप विकल्प सु रहित जीव थावे  
 अने एहवी रीते विकल्प सु रहित जीव थावे  
 त्रियारे, शुद्ध ब्रह्म एटले शुद्ध ब्रह्म कहता ते  
 जीव शुद्ध पूर्ण ब्रह्म रूप निर्मलानन्द एहवो  
 पोतानो पद प्रते मगट करे, अने एहवी

રીતે પોતાનો પદ પ્રતે પ્રગટ કરે ત્યારે, તદા  
 અનુભવે શુદ્ધ આનન્દ શર્મ્મ એટલે તદા કહતા  
 તિયારે અને અનુભવે કહતા ભોગવે. ત્યારે  
 શિષ્ય કહે—શ્યુ ભોગવે ? તોકે, શુદ્ધ આનન્દ  
 શર્મ્મ એટલે શુદ્ધ કહતા નિર્મલ, વિભાવ  
 દશા રૂપ ઉપાધિ ધરી રહિત, અને આનન્દ  
 કહતા એહવી રીતે આનન્દમયી, અને શર્મ્મ  
 કહતા એહવો પોતાનો મૂલ ઘર પ્રતે ભોગવે  
 અને એહવા રીતે પોતાનો મૂલ ઘર  
 પ્રતે કેવ ભોગવે ? ભેદ રત્નત્રયી તીક્ષ્ણતાયે,  
 અભેદ રત્નત્રયીમે સમાયે એટલે ભેદ કહતા  
 જુદી ૨ અને રત્નત્રયી કહતા જ્ઞાન, દર્શન,  
 પારિત્ર રૂપ જે રત્ન ત્રયી, અને તીક્ષ્ણતા  
 તેજને ત્રિપે તામ્રતા રૂપ એકાગ્રતાપણે

उपयोग प्रते वर्त्ते. अने एहवी रीते तन्मय  
 रूप उपयोग प्रते वर्त्त्यों त्यारे, अभेद रत्न  
 त्रयीमे समाय एटले भेद रत्नत्रयी हती ते  
 एक समय एकता रूप अभेदता पणे प्रणमी.  
 अने एहवी रीते अभेद रूप एकता पणे  
 प्रणमी त्यारे जाणवा, देखवा, रमण करवा  
 रूप एक समय उपयोग वर्त्त्यों ? अने एहवी  
 रीते जाणवा देखवा, रमण करवा रूप एक  
 समय उपयोग कैम वर्त्त्यों ? ॥ ३५ ॥

चालः—

दर्शन ज्ञान चरण गुण सम्यग्  
 एक एकना हेत । स्व स्व हेतु  
 थया सम काले ते अभेदता खेत ॥



પૂર્ણ સ્વજાતી સમાધિ ઘનઘાતી  
 ઢલ છિન્ન । ક્ષાયક ભાવે પ્રગટે  
 આત્મ ધર્મ િભિન્ન ॥ ૩૬ ॥

અર્થ — ડર્શન જ્ઞાન ચરણ ગુણ  
 સમ્યગ્ એકુ ંકુના હેતુ એટલે સમ્યગ્ જ્ઞાન,  
 કહતા મન્ન પ્રકાર—સમ્યગ્ જ્ઞાન સમ્યગ્ ડર્શન  
 અને સમ્યગ્ ચારિત્ર એ જ ગુણ, અને એ  
 એકના હેતુ કહતા ડર્શન છે તે જીવન નામાન્ન્ય  
 ઉપયોગ રૂપ ગુણ છે અને જ્ઞાન છે તે જીવને  
 વિશેષ ઉપયોગ રૂપ ગુણ છે એટલે ડર્શન  
 તથા જ્ઞાન એ બે ને રિપે સ્થિરતા રૂપ એકા  
 બ્રતા અને ઉપયોગ વર્તે તે ચારિત્ર જાણશે  
 માટે એ બંને પરસ્પર એક એકના હેતુ કહતા

माहोपादि एक बीजाना हेतु रूप कारण  
जाणवा एटले माहोपादि एक बीजाना हेतु  
रूप कारण केम थया ? तोके स्व स्व हेतु  
थया सम काले ते अभेदता खेत  
एटले स्व स्व हेतु थया कहता आप आपणा  
हेतु रूप, अने थया सम काले कहता एक  
समयमे ज्ञान, दर्शन, चारित्र रूप जे रत्नत्रयी  
ते एकता पणे प्रणमे; अने एहवी रीते एकता  
पणे केम प्रणमे ? तोके तेह अभेदता खेत  
एटले तेह कहता तिमज, अने अभेद कहता  
एहवी रीते अमेदात्म पणे, अने खेत कहता  
स्व क्षेत्रने विषे जाणवा अने एहवी रीते स्व  
क्षेत्रने विषे केम प्रणम्या ? ताके पूरण  
स्वजाति समारि घनयाती दल छिन्न, एटले

ઘનઘાતી ઢલ ઊંચ કહતાં ઘાતી ધર્મ રૂપ  
 ઘન કહતા જે સમૂહ તેહના ઢર્લીયાં આત્મ  
 પ્રદેશને વિષે લાગ્યાં હતા તેહને ઊંચ કહતાં  
 છેદી નાલે અને પહવી રીને ટેદી નાગ્યા  
 ત્યારે પૂર્ણ સ્વજ્ઞાતિ સમાધિ પટ્ટે પૂર્ણ  
 કહતાં સપૂર્ણ અને સ્વ કહતા પોતાની, અને  
 જ્ઞાતિ કહતા જ્ઞાનાદિ અનત ગુણ એક રાગિ  
 રૂપ જ્ઞાતિ પ્રતે પ્રગટે, અને સમાધિ કહતાં  
 તેહને વિષે સદા કાલ સમાધિ પ્રતે વર્તે અને  
 પહવી રીને સમાધિ પ્રતે વ્યવર્તે ? તોક  
 ક્ષાયિક ભાવે પ્રગટ્યા આત્મ ધર્મ વિભિન્ન  
 પટ્ટે આત્મ ધર્મ કહતા પોતાની સચાગતને  
 વિષે અનતો આત્મિક ધર્મ નક્તિ પણે રહ્યો  
 એ વ્યક્તિ પણે ક્ષાયિક - ભાવે પ્રગટ્યો

विभिन्न कहुता एहवी रीते अभेदान्म पणे  
 प्रगट करी लोकालोकना भासकरथका  
 विचरे. अने एहवी रीते लोकालोकना  
 भासकरथका विचरे त्यारे ॥ ३६ ॥

हालः—

पळे योग रोधियो ते अयोगी ।  
 भाव सैलेसता अचल अभगी ॥  
 पच लघु अक्षरे कार्य कारी ।  
 भवोपग्रही कर्म सतति विडारी  
 ॥ ३७ ॥

अर्थ — पळे योग रोधि यो ते  
 अयोगी. एटले योग रोधि कहुता पळे तेत्मा

गुणस्थानने छेदले सगे योगनो राध फग्ब  
 माटपो एटले सूक्ष्म क्रिया अमतिपाति शृष्ट  
 द्याननो त्रीजो पाचो भ्यावतो ते जीव  
 चउदमे गुणस्थान चडे तिहा प्रथम वादरने  
 मनो याग राक, पछी वादरनो वचन योग  
 रोके, पछी वादरना काय योग राक, पछी  
 सूक्ष्म मना याग रोक, पछी सूक्ष्म वचन  
 योग रोक, पछी सूक्ष्म काय योग राके  
 एहवी रीते सूक्ष्म वादर रूप योगनो रोध  
 करी थयो ते अयोगी एटले थयो ते अयोगी  
 कहता ते जीव चउदमे गुणस्थाने अयोगी  
 पद प्रते पामे अने एहवी रीते अयोगी पद  
 प्रते तैम पाम्यो ? ताक भाव रोनेमता अचत  
 अभगी एटले भाव सलेसता कहता भावन

अरूप अङ्गपणा यकी, जने अचल कहता चले नहीं एहयो स्थिरता रूप भाव, अने अभगी कहता एहयो रीते आव्यो यको ते भावनो भग प्रत न थाय अने एहयो रीते ते भावनो भग प्रते न थाय त्पारे, पच लघु अक्षरे कार्य कारी एटले पच लघु अक्षर कहता चड्डमा गुणस्थाने जीय पोहन्यो त्यारे; अ उ इ ऋ लृ, ए पच लघु अक्षर रूप उच्चार करे, एटला काठमा कार्य कारी कहता, ते जीय पोतानो सर्व कार्य प्रते नीपजाये अने एहयो रीते सर्व कार्य प्रते केम नीपजाये ? तोके, मवोपग्राही कर्म सतति विडारी, एटले भयोपग्राही कहता भवने आश्रीने. अने कर्मनी सतति कहता कर्म रूप

पुद्गलनी सतति बाकी रही हती तेहने  
 चिटारी कहता चूरी घालीने क्षय प्रत करी  
 अने एदरी रीते चूरी घालीने क्षय करी  
 त्वारे ॥ ३७ ॥

बालः—

सम श्रेणै एक समये पुहता जे  
 लोकाति । अफुसमाण गति निर्मल  
 चेतन भाव महत ॥ चरम त्रिभाग  
 विहीन प्रमाणे जसु अवगाह ।  
 आरम प्रदेश अरूपा सडा नद  
 अवाह ॥ ३८ ॥

अर्थः—सम श्रेणै एक समये पुहता

जें लोकाति एटले समश्रेणै कहता पागरी  
 श्रेणै; अने एक समय कहता एक समयने  
 विषे पोहता जे लोकाति एटले पोहता  
 जे लोकाति कहता चउदराज लोकने अंते  
 अजरामर स्थानके सिद्ध क्षेत्र कहता जे  
 क्षेत्रने विषे अनता सिद्ध परमात्मा विराजमान  
 थका वर्तते, ते क्षेत्रने विषे पोहता एटले  
 शिष्य कहे कैम पोहता ? तोके, अफुसमाण  
 गति निर्मल चेतन भाव महत. एटले अफु-  
 समाण कहता बीजा प्रदेश अणफरम एटले  
 जे इहा आकाशरूप क्षेत्रना प्रदेश फरस्या  
 हता तेहीज समश्रेणीना तिहा फरम्या ते  
 पिण बीजा प्रदेश अणफरसे अने गति कहता  
 एहरी गतिये वर्तता पाहच्या अने निर्मल



મતા ॥ આત્મ ગુણ પૂર્ણતાવંત સતા ।  
 નિરાવાધ અત્યંત સુખા સ્વાદવતા  
 ॥ ૩૧ ॥

અર્થ:—જિહા એક સિદ્ધાત્મા તિહા છે  
 અનતા એટલે જિહા એક સિદ્ધાત્મા કહતા  
 જેને ક્ષેત્રે એક સિદ્ધ પરમાત્મા છે, તેને ક્ષેત્રે  
 અનતા સિદ્ધ પરમાત્મા મેલા મિલીને રહ્યા છે  
 વિષય તે સિદ્ધ કેહવા છે ? તોકે, અવધા  
 અગધા નહીં કામમતા એટલે અવધા કહતા  
 પાચ વરણ થકી સિદ્ધ રહિત છે અને અગધા  
 બે ગધધકી વિગ રહિત છે અને વલો સિદ્ધ  
 કહ્યા છે ? તોક, નહીં કામમતા એટલે નહીં  
 કહતા આટલું ફરસ રૂપ શરીરકી



ज्ञानके आत्मिक सुख अनुभवे छे, ते सुख  
 ने ताल एक समय मात्र पिण न आव जने  
 स्वादयता कहता ए विभाविक सुखने अभावे  
 स्वभाविक सुखतो आस्वादन पतें करे छे  
 जने वही सिद्ध परमात्मा केहवा छे ? ॥३९॥

चालः—

कर्ता कारण कार्य निज परिणामिक  
 भाव । ज्ञाता ज्ञायक भोग्य भोक्ता  
 शुद्ध स्वभाव ॥ ग्राहक, रक्षक,  
 व्यापक, तन्मयताये लीन, पूरण  
 आत्म धर्म प्रकाश रसै लयलीन  
 ॥४०॥

अर्थः—कृत्ता कारण कार्य निज परिणामिक भाव एटले कृत्ता ते सिद्धनो जीव अने कारण कहता पोताना ज्ञानादि अनन्त गुण प्रत कारण रूप नीपना छे, अने कार्य कहता ते गुणम रमण करवा रूप कार्य जाणवो अने निज परिणामिक भाव एटले निज कहता पोतानो, अने परिणामिक भाव कहता नैगम, सग्रह नयन मते जीवनी सत्ताये परिणामिक भाव रखा हतो तेहवो जे एवभूत नयने मते सिद्धि रूप कार्य प्रत नीपनो तेहने विषे रत्ते छे अने प्रली सिद्ध परमात्मा केहया छे ? तो के, ज्ञाता ज्ञायक भोग्य भोक्ता शुद्ध स्वभाव एटले ज्ञाता कहता ज्ञाने करीने, अने ज्ञायक कहता अनेक ज्ञेय पदार्थ प्रते

पूरण कहता सम्पूर्ण, अने आत्मधर्म कहता  
 पोतानो अनन्त गुण रूप आत्मिक धर्म प्रते  
 अने प्रकाश कहता तेहनो सचागतने विषे  
 प्रकाश प्रते प्रगट्यो ठे अने रस लयलीन  
 एटले रस कहता तेहना रमने विषे सदाकाल  
 लयलीनपणे वर्ते ठे एटले द्विवे द्रव्य, क्षेत्र,  
 काल, भावरूप चार भाग करी सिद्धनो  
 स्वरूप ओल्खावे ठे ॥ ४० ॥

हाल—

द्रव्यधी एक चेतन अलेशी ।  
 क्षेत्रधी जे असत्य प्रेशी ॥ उत्पान  
 वली नाश ध्रुवकाल धर्म । शुद्ध  
 उपयोग गुणभाव शर्म ॥ ४१ ॥

अर्थः—द्रव्यही एक चेतन अलेसी. एटले द्रव्यथकी सिद्धने एक चेतन कहिये एटले चेतन कहता शुद्ध बानादि चेतना रूप गुणे कराने सहित माटे चेतन कहिये जने अलेसी कहता कृष्णनील रूपांतादि छ लेश्याथकी सिद्ध रहित ठे माटे अलेसी कहिये क्षेत्रही जे अमरुय प्रदेशी एटले क्षेत्र थकी सिद्धने स्वक्षेत्र रूप असंख्यात प्रदेशी कहिये उत्पात नाश ध्रुव काल र्म एटले काल थकी सिद्धने उत्पात कहता अभिनव पर्याय ना जाणवा—देखवापणाना समय २ उपजरो थातो जाय अने नाश कहता पूर्व पर्यायना जाणवा—देखवापणानो समय २ व्यय कहता नाश थातो जाय अने ब्रह्म कहता सिद्धने

જ્ઞાનાદિ અનન્ત ગુણ પ્રગટ્યા છે; તે સદાકાલ ધ્રુવના ધ્રુવ પળે શાશ્વતા વર્તે છે અને ધર્મ કહતાં એહી રીતે સિદ્ધને જ્ઞાન, તર્જન, ચારિત્ર આદિ અનન ગુણ રુપ ધર્મ પ્રગટ્યો છે, તેહને વિષે સદાકાલ પર્યાયનો ઉત્પાત વ્યય થડ રહ્યો છે અને વળી સિદ્ધ કહવા છે ? તો ક, શુદ્ધ ઉપયોગ ગુણ ભાવ શર્મ પટલે ભાવ યજી સિદ્ધ પરમાત્માન ગુણ ભાવ કહતા પો- તાના જ્ઞાનાદિ અનન્ત ગુણ ભાવ રુપ પ્રગટ્યા છે, તેહ રુપ શર્મ કહતા જે ઘર, અને શુદ્ધ ઉપયોગ કહતા તેહ ધરને વિષે સદાકાલ નિરંતરપળે સિદ્ધ પરમાત્મા, શુદ્ધ કહતા નિર્મલ ઉપયોગમત ધરા વર્તે છે એળી રીતે દ્રવ્ય, ક્ષેત્ર, કાલ, માયે કરી સિદ્ધ પરમાત્માનો

स्वरूप जाणवो. अने वली सिद्ध परमात्मां  
केहवा छे ? ॥ ४१ ॥

चालः—

सादि अनंत अविनाशी अप्रयासी  
परिणाम । उपादान गुण तेहिज  
कारण कारय धाम ॥ शुद्ध निक्षेप  
चतुष्टय जुत्तो रत्तो पूर्णानंद । केवल  
नाणो जाणे तेहना गुणनो छंद  
॥ ४२ ॥

अर्थः—सादि अनन्त अविनाशी अप्र  
यासी परिणाम ऐटले वली सिद्ध केहवा छे ?  
के, सादि अनन्त. एटले सादि अनन्त फहर्ता



एक सिद्ध आश्रय जे सिद्धि बर्या तेहनी जादि छे ते आदि में सिद्धि बर्या पिण तेहनो पाछो फरि अत नथी जे फलाने दिन सिद्ध पाछा ससार में आयसे ( अर्थात् नहीं आने ) तेहने सादि अनन्त भांगो कहिये अने बली सिद्ध केहवा छे ? के, अविनाशी एटले अविनाशी कहता ए सिद्धि पद, निपनो छे, पिण फिरि पाछो विनाश पणो नथी. अने बली सिद्ध केहवा छे ? के अपयासी परिणाम 'एटले अपयासी कहता सिद्ध प्रयास विना अनतो आत्मिक सुख प्रते भोगवे छे अने परिणाम कहता सिद्ध परमात्मा सदा फाल निरतर पणे पोताना एगिनामिक भावने उपे रक्षा वर्त्ते छे उपादान गुण, तेहिज

कारण कार्य धाम एटले बली सिद्ध केहवा छे ? के उपादान कहता पोतानो आत्मा; अने गुण तेहिज कारण कहता पोताना ज्ञानादि अनन्त गुण कारण रूप प्रगट्या छे, अने कार्य कहता अनेक श्रेय पदार्थ जाणवा-  
 देसना, रूप पर्यायनो उत्पाद व्यय समय २ होय रयो छे अने एहवी रीते धाम कहता घर, एटले पोताना आत्मस्वरूपने विषे निवास प्रते करयो छे, एटले ए ऋणे एक समय एकता पणे प्रणमे छे शुद्ध निक्षेप चतुष्टय जुत्तो रत्तो पूर्णानन्द एटले बली सिद्ध केहवा छे ? तोके शुद्ध निक्षेप चतुष्टय जुत्तो रत्तो, एटले शुद्ध कहता निर्मल, अने निक्षेप चतुष्टय कहेता चार निक्षेपे करी

ને, જુતાં કહતાં જુક્ત પ્રતે વર્તે છે.

ત્યારે શિષ્ય કહે ધાર નિરોપે કરીને સિદ્ધ નો સ્વરૂપ કેમ જાણિયે ? ત્યારે ગુરુ તદ્વિત્ ( તદ્ વ્યતિરિક્ત ) શરીર આશ્રયે ધાર નિરોપા કહે છે એટલે નામ સિદ્ધ કહતાં સિદ્ધ એસો નામ પ્રણે કાલે એક રૂપ શાસ્ત્રો વર્તે છે ॥ ૧ ॥

અને ધાપના સિદ્ધ કહતાં વેદમાન મધ્યેથી ત્રીજો ભાગ ઘટાઠીને તે ભાગના શરીર પ્રમાણે આમ પ્રદેશનો ઘન કરી ધાપના રૂપ ક્ષેત્ર અગ્રમાહી રહ્યા છે ॥ ૨ ॥

અને દ્રવ્ય સિદ્ધ કહના શુદ્ધ નિર્મલ અસંખ્યાત પ્રદેશને વિષે જ્ઞાનાદિ અનન્ત સ્વ છત્તી પર્યાય વસ્તુ રૂપ પ્રગટ્યો છે.

इति तद्वित शरीर आश्रये द्रव्य जाणयो ॥३॥

अने भावथकी सिद्धनो स्वरूप कहतां सामर्थ पर्याय प्रवर्तना रूप अनन्तो धर्म प्रगट्यो छे; तेणे करीने सदा काल नव नवाग्नेयनी वर्तना रूप पर्यायनो उत्पात व्यय समय समय अनन्त अनन्तो होय रह्यो छे, तेणे करीने सिद्ध परमात्मा अनन्तो सुख भोग्ये छे ॥ ४ ॥

एणी रीते ए चार निक्षेपे करीने सिद्ध परमात्मा रत्तो कहता सदा काल तेहने विषे रक्त प्रते वर्ते छे अने पूर्णानंद कहता एहवी रीते सम्पूर्ण आत्मिक सुखनो आनंद प्रते भोग्ये छे कैवल्य नाणी जाणे तेहना गुणनो छन्द. एटले केवल नाणी कहतां कैवली

भगवान्, अने जाणे कहता एहवी रीते सिद्धनो स्वल्प प्रत्यक्ष पण जाणे देखे, अने गुणनो छन्द रहता ए सिद्ध परमात्माने अनन्त गुण रुप समूह मन प्रगथ्यो छे, तेहने विणे अनन्तो पुरा भोग्य छे ते केवली भगवाननेज गम्य छे, पण छदमस्त मुनीना जाण्यार्मान आने ॥ ४२ ॥

हाल —

एहवी शुद्ध सिद्धता करण ईहा ।  
इन्द्रिय सुख थकी जे निरीहा ।  
पुद्गली भावता जे असगी । ते  
मुनि शुद्ध परमार्थ रगी ॥ ४३ ॥

अर्थः—एहवी शुद्ध सिद्धता करण ईहा,

एटले एहवी कहता अगल रखाणी तेहरी,  
 अने शुद्ध कहता निर्मल, अने सिद्धना कहवा  
 एहवी रीते सिद्ध परमात्माना सम्पदा प्रत, ते  
 करण ईहा एटले करण ईहा कहता एहवी  
 सिद्धि रूप सम्पदा प्रगट करवाना जे मुनिने  
 ईहा ( इच्छा ) प्रत उते ते मुनि केहवा छे ?  
 तो के इन्द्रिय सुख कहता पचन्द्रीयना त्रेवीस  
 त्रिपय रूप पुद्गलीक जे सुख, अने निरीहा  
 कहता तेहनी इहा रूप उच्छा थकी रहित  
 थका उते छे अने बली ए मुनि केहवा छे  
 तो के पुद्गलीक भावना जे असगी एटले  
 पुद्गलीक भाव कहता पोताना स्वरूप थकी  
 भिन्न कहता जुदो एहवी शुभाशुभ विभार  
 दशा रूप जे पुद्गलीक भाव, अने जे कहता

તે મુનિ, અને અસગી કદ્દતા તેહની વછા રુપ  
 સગયસી રહિત ન્યાગ પ્રતે વર્તે છે તે મુનિ  
 શુદ્ધ પરમાર્થ સગી ઘટ્ટે તે મુનિરાજ શુદ્ધ  
 કહેતાં નિર્મલ શુદ્ધિના ધર્મી, અને પરમાર્થ  
 કહતા સાધ્ય એક સાધન અનેક, ણી રીતે  
 સત્તાગતના ધર્મને સાધે. એહી રીતે પરમ  
 કદ્દતાં ઉત્કૃષ્ટો અર્થ સાધવાને સગી કદ્દતાં  
 જેહનો ચિત્ત પ્રતે સગાળો છે અને એહી રીતે  
 ચિત્ત પ્રતે સગાળો ત્યારે ? ॥ ૪૩ ॥

વાલ'—

સ્યાદ્વાદ આત્મસત્તા રુચિ સમકિત  
 તેહ । આત્મધર્મનો ભાસન નિર્મલ  
 ની જેહ । આત્મરમણી ચરણી

ध्यानी आत्मलीन । आत्मधर्म  
रम्यो तेणे भव्य सदा सुख पीन  
॥ ४४ ॥

अर्थः—स्याद्वाद आत्मसत्ता रुचि सम्प-  
न्नितेह एटले वली ए मुनि केहवा छे ?  
तोके स्याद्वाद कहता अनेकता नयनी अपे-  
क्षाये स्याद्वाद रूप नित्य अनित्यादि आठ  
पक्षे करीने; आत्मसत्ता रुचि कहतां एहवी  
रीते पोतानी आत्मसत्ताने ओलखीने तेहने  
प्रगट करवानी रुचि प्रते वते अने एहवी  
रीते आत्मसत्ता प्रगट करवानी रुचि प्रते  
वर्ति त्यारे सम्पन्नितेह एटले तेह कहता  
ते मुनिराज शुद्ध भासन रूप सम्यक्त्व भाषे



કરીને સહિત જાણવા, અને એહવી રીતે  
 સમ્યક્ ભાવે કરીને સહિત હોય ત્યારે  
 આત્મધર્મનો ભાસન નિર્મલ જ્ઞાનો, જેહ એટલે  
 આત્મધર્મના ભાસન કહતાં શુદ્ધ નિશ્ચય વગે  
 કરી જોતાનો પોતાની આત્મસત્તાને વિષ  
 જ્ઞાનાદિ અનન્ત ગુણ રૂપ વર્મ રહ્યો છે, તેહનો  
 ભાસન કહતા પ્રતીત પ્રતે પ્રગટે અને એહવી  
 રીતે પ્રતીત પ્રતે પ્રગટી ત્યારે નિર્મલ જ્ઞાનો  
 જેહ એટલે જેહ કહતા તે મુનિ, અને નિર્મલ  
 જ્ઞાનો કહતા વાનાવર્ણાદિ કર્મ રૂપ આર્વિગને  
 અધારે, નિર્મલ જાણવણા રૂપ જ્ઞાન તેહને  
 પ્રગટે અને એહવી રીતે નિર્મલ જાણવણા રૂપ  
 જ્ઞાન પ્રગટ્યો ત્યારે, આત્મરમણા ચરણા  
 આત્મલીન એટલે આત્મરમણી કહતા

ते मुनि सदा काल निरतरपणे पोताना आत्म  
 स्वरूपने विषे रमण प्रत करे अने एहवी रीते  
 रमण प्रत करथो त्यारे, चरणी एटले चरणी  
 कहता ए शुद्ध चारित्रने विषे जे उपयोग  
 तेहनो जाणयो अने एहवी रीते शुद्ध चारित्रने  
 विषे उपयोग यत्थो त्यारे ध्यानी आत्मलीन  
 एटले ध्यानी रुढता पोताना आत्म स्वरूपना  
 ध्यानने विषे, अने लीन कहता तेहने विषे  
 सदा काल तळालीन पणे यजे अने एहवी  
 रीते तळालीन पणे यत्थो त्यारे, - आत्मभू  
 रम्यो तेणे भव्य सदा सुखपीन एटले आत्म-  
 धर्म रुढता शुद्ध निश्चय नये पोतानी आत्म-  
 सत्ताने विषे ज्ञानादि अनन्त गुण रूप धर्म  
 रघो छे, ते धर्माने ओळखी मनीन करी.

अहो भव्य ! अहो उत्तम ! तेहना ध्यानने  
 विषे सदाकाल रम्यो कहता रमण प्रत कयों  
 अने एहवी रीते रमण करता थका सदा  
 सुखपीन एटले सदा सुखपीन कहता ते  
 जीवने सदाकाल पीन कहता पुष्ट सुख प्रते  
 जाणरो त्यारे जिप्य कहे एहवी रीते पुष्ट  
 सुर्यनी प्राप्ति केम नीपजे ? ॥ ४४ ॥

टाल—

अहो भव्य तुम्हें ओलखो जेन  
 धर्म । जिणें पामिये शुद्ध अध्यात्म  
 मर्म ॥ अल्प काले टले दुष्ट कर्म ।  
 पामिये सोय आनन्द शर्म ॥ ४५ ॥

अर्थः—अहो भव्य तुम्हे ओलखो

जैन धर्म एटले अहो भव्य ! अहो उत्तम !  
 अहो सुलभवोधी जीवो ! तुम्हे ओलखो जैन  
 धर्म जिन कहता वीतराग, राग द्वेष थकी  
 रहित एहवा जे सामान्य केवली तेहने त्रिपे  
 राजा समान, एहवा जिनेश्वर देव, त्रिगडाने  
 त्रिपे बेसीने वस्तुधर्म जेहवो अतरग सत्तागते  
 रखो छे तेहवो जे प्रकाश्यो, ते धर्मने ओलखी  
 प्रतीत कर्यो थकी. जेणे पापिये शुद्ध  
 अध्यात्म मर्म एटले शुद्ध कहता निर्मल विभाज  
 दशा रूप उपाधि थकी रहित, एहवो अध्या-  
 त्मनो मर्म कहता अतरग जाणपणा रूप ज्ञाने  
 करी स्वरूप भासनतारूप मर्म कहता प्रतीतप्रते  
 प्रगटी अने एहवी रीने स्वरूप भासनतारूप प्रतीत  
 प्रते प्रगटी त्यारे. अल्प काले ट्ये दुष्टकर्म.

ઇટલે અલ્પ કહતા થોડા કાલમે, અને દુષ્ટ  
 કહતા આકરા આમગુણને ઘાતના કરણહાર  
 ઇહવા જ્ઞાનાવર્ણાદિ જે કર્મ ટલે કહતા નાશ  
 પ્રત્તે પામે અને ઇહવી રીત કર્મનો નાશ પ્રત્તે  
 થાય ત્યારે પામિયે સોય આનન્દ શર્મ ઇટલે  
 સ્વ કહતા પોતાનો આત્મિક સુખનો આનન્દ  
 કહતાં ઇહવો આનન્દ નિત્યાનન્દ પરમ સુખ  
 પ્રત્તે, અને શર્મ કહતા જેહનો સ્વ સ્થાન પ્રત્તે  
 જિહા અનતા સિદ્ધ પરમાત્મા વસે છે, ઇહવો  
 સ્વસ્થાન કહતા ઘર પ્રત્તે પામે, ત્યારે શિષ્ય  
 કહે—જિહા અનતા સિદ્ધ પરમાત્મા વસે છે તે  
 ઘર પ્રત્તે કેમ પામિયે ? ॥ ૪૬ ॥

ચાલ:—

નય નિક્ષેપ પ્રમાણે જાળે જીવા-

जीव । स्व पर विवेचन करतां थाये  
लाभ सदीव ॥ निश्चे ने 'व्यवहारे  
विचरे जे मुनिराज । भवसागरना  
तारण निर्भय तेह जहाज ॥ ४६ ॥

अर्थ:—नय निक्षेप प्रमाणे जाण जीवा-  
जीव एटले नय कहता नैगमादि सात नये  
करी, अने निक्षेप कहता नामादि चार  
निक्षेपे करी, जाणे जीवाजीव एटले जाणे  
जीवाजीव कहतां जीव अजीव रूप' नव  
तत्व' पद द्रव्यनो स्वरूप प्रते जाणे तेहने  
साधु श्रावकपणो जाणवो त्यारे शिष्य  
कहे-नैगमादि सात नये करी, अने नामादि  
चार निक्षेपे करी जीव अजीव रूप नव- तत्व

एटद्रूपनो स्वरूप किम जाणिये ? त्यारे दिवे  
 प्रथम गुरु कृपा करि, सात नये नव तत्वनी  
 स्वरूप प्रते ओलखावे छे

एटले नंगम नयने मते सर्वे तत्व छै, जे  
 कारण सर्वे तत्वने चाहे छे १ त्यारे संगद  
 नयना मतवालो सर्वनो संग्रह करी  
 बोल्यो ( कहे )—एक तत्व एटले जेठने  
 मन मान्यो ते तत्व, बीजा सर्वे अतत्व जाणवा  
 २ एटले व्यवहार नयना मतवाले वाच्य स्व  
 रूप देखीने भेद बँहचवा मांड्या एटले ए  
 नयना मतवालो दीसता गुण देखे ते माने,  
 भाट व तत्व—एटले एक जीव तत्व १ अने  
 बीजो अजीव तत्व २ एटले प्रथम जीवना  
 वे भेद—एक सकल कर्म क्षय करी लोकने

अते विराजमान ते सिद्ध, अने वार्त्कीना बीजा  
संसारी ते ससारीना ते भेद—एक अयोगी  
अने वार्त्की बीजा सयोगी एटले चौदमा  
गुणस्थानना जीव ते अयोगी, वार्त्की बीजा  
सयोगी ते सयोगीना ते भेद—एक केवली,  
वार्त्की बीजा छद्मस्थ एटले तेरमा गुणस्थानना  
जीव ते केवलो अने वार्त्की बीजा छद्मस्थ  
एटले छद्मस्थना ते भेद—एक क्षीणमोही अने  
वार्त्की बीजा उपसतमोही एटले बारमा गुण-  
स्थानना जाव ते क्षीणमोही अने वार्त्की बीजा  
उपसतमोही ते उपसतमोहीना ते भेद—एक  
अरुपाई बीजा सारुपाई एटले अग्यारमा  
गुणस्थानना जीव ते अरुपाई, अने वार्त्की  
बीजा सारुपाई ते सारुपाईना ते भेद, एक



સૂક્ષ્મરૂપાઈ અને વાકી ઘોજા ઘાટરૂપાઈ  
 ઇટલે દશમા ગુણસ્થાનના જીવ તે સૂક્ષ્મરૂપાઈ  
 અને વાકી ઘોજા ઘાટરૂપાઈ તે ઘાટરૂ-  
 પાઈના જે ભેદ એક શ્રેણીપતિપદ્મ, અને ઘોજા  
 શ્રેણીરહિત ઇટલે આઠમા નવમા ગુણસ્થાનના  
 જીવ તે શ્રેણીપતિપદ્મ અને વાકી ઘોજા શ્રેણી ર-  
 હિત તે શ્રેણીરહિતના જે ભેદ એક અપમાદી અને  
 વાકી ઘોજા સર્વે પ્રમાદી ઇટલે સાતમા ગુણ-  
 સ્થાનના જીવ તે અપમાદી, અને વાકી ઘોજા  
 સર્વે પ્રમાદી તે પ્રમાદીના જે ભેદ—એક સ્વ-  
 ચિરતિ અને ઘોજા દેશચિરતિ તે દેશચિરતિના જે  
 ભેદ—એક ત્રિતિ પરિણામ અને ઘોજા અત્રિતિ  
 પરિણામ, તે અત્રિતિના જે ભેદ—એક અત્રિતિ  
 સમક્ષિતી અને ઘોજા મિધ્યાત્વી તે મિધ્યાત્વી

त्वीना वे भेद—एक भव्य, वीजा अभव्य ते  
 भव्यना वे भेद—एक गठीभेदी अने वीजा  
 जीव गठी अभेदी एटलै एणी रीते व्यवहार  
 नयना मतगालो जेहवो देखे तेहवा भेद वेहचे  
 वली जीवना वे भेद—एकत्रस ? अने वीजा  
 थावर २ एटले थावर कहता पृथ्वी ? अप  
 २ तेड ३ वायु ४ अने वनस्पति ५ ते सूक्ष्म  
 अने वादर कग्ता १० ( दश ) भेद अने  
 पर्याप्तो अने अपर्याप्तो करता २० भेद जा-  
 णवा अने मत्येक वनस्पति पर्याप्तो अने  
 अपर्याप्तो, एणी रीते एकेन्द्री थावरना २२  
 भेद जाणवा

हिये त्रसनो स्वरूप कहे ३ एटले त्र  
 सना ४ भेद—देवता १ नारकी २ तिर्यच ३

અને મનુષ્ય. ૪ તે મધ્યે દેવતાના ૯૯ ભેદ  
 પર્યાપ્તા અને અપર્યાપ્તા થઈને ૧૯૮ ભેદ  
 જાણવા નારકીના સાત પર્યાપ્તા, અપર્યાપ્તા  
 થઈને ૧૪ ભેદ અને તિર્યચ જીવ, ગર્ભજ,  
 સમુચ્છિદમ ણી રીતે પર્યાપ્તા અને અપર્યાપ્તા  
 થઈને ૨૬ મટ \* મનુષ્યના ૧૦૧ ભેદ  
 પર્યાપ્તા અને અપર્યાપ્તા થઈને ૨૦૨ અને  
 ૧૦૧ સમુચ્છિદમ, ણી રીતે ૩૦૩ ભેદ કમ  
 સર્વે ત્રસ થાવરના થઈને વ્યવહાર નયને મત

\* વેદી ૧ તેદી ૨ ચૌરિદ્રીના ૩ પર્યાપ્તા  
 અપર્યાપ્તા કરા ૬ મટ અને પન્દરદી તિર્યચના ૨૦  
 ભેદ, જન્મ ૧ થલ્મ ૨ સ્વેચર ૩ હસપરિ ૪  
 મુજવરિ ૬ ના પર્યાપ્તા અપર્યાપ્તા, ગર્ભજ અને  
 સમુચ્છિદમ કરન સર્વ ૨૬ ભેદ જાણવા.

जीवना ५६३ भेद जाणवा ॥ १ ॥

हिवे अजीवना भेद वेदचे छे ( देखाटे छे ) एटले अजीवना २ भेद—एक रुपी अने धीजा अरुपी एटले अरुपी कहता धर्मास्ति-काय स्कन्ध ( ख५ ) १ देश २ अने प्रदेश ३. अधर्मास्तिकाय स्कन्ध ( ख५ ) १ देश २ अने प्रदेश ३ आकास्तिकाय स्कन्ध ( ख५ ) १ देश २ अने प्रदेश ३. अने अट्टा कहतां काल. सर्वे धरिने १० भेद जाणवा. हवे धर्मास्तिकाय द्रव्यधकी १ क्षेत्रधकी २ कालधकी ३ भावधकी ४ नेगुणधकी ५ एणी रीते अधर्मास्तिकाय, आकास्तिकाय, तथा काल सर्वे धरिने २० भेद जाणवा. अने आगला १० भेद मारी मेलता अरुपीना सर्वे

थईने ३० भेद जाणवा ॥ २ ॥

द्विषे रूपी अजीवनो स्वरूप कह ३  
 एटले रूपी कहेता ( स्पर्श ) फरसना ८  
 गन्धना २ रसना ५ वर्णना ५ सस्थानना ५  
 एणी रीते २५ भेद ते मये पाच रसना १००  
 पाच वर्णना १०० पाच सस्थानना १००  
 अने आठ स्पर्श अने बे गन्ध ए दशना २३०  
 एटले सर्वे थईने रूपीना भेद ५३० कहिये  
 एणी रीते व्यवहार नयने मते अजीवना रूपी  
 अरूपीना थईने ५६० भेद जाणवा ॥ ३ ॥  
 एणी रीते व्यवहार नयने मतवाले जीव  
 अजीव रूप बे तत्त्वनी वहचण करी .देखांडी  
 वली शिष्य कहे-रिजु सूत्र नयने मते  
 करी तत्त्वतो स्वरूप केम जाणिये ? तयारे

गुरु कहे—कोई जीव शुभाशुभ परिणामे करी  
पुण्य पाप रूप आश्रयना दलीया बाधे तेहने  
अजीव कहिये एटठे ए चार नय मे ए छ  
तत्त्व जाणवा ॥ ४ ॥

बली शिष्य कहे—शब्द नयने मते करी  
तत्त्वनो स्वरूप कम जाणिये ? त्यारे गुरु  
कहे—शब्द नयने मते चौथे गुणस्थाने सम-  
कृती जीव, पाचवे गुणस्थाने देगविरती जीव,  
छठे सातवें गुणस्थाने सर्वविरती जीव, अन्त-  
रंग सत्तागत ना भासन रूप सवर भाव में  
वर्तता समय ७ महा निर्जरा मते करे छे ॥५॥

बली शिष्य कहे—समधिस्ट नयने मते  
करी तत्त्वनो स्वरूप किम जाणिये ? त्यारे  
गुरु कहे—जे ए नयना मतमालो श्रेणी भावने

ગ્રહે છે, માટે નવમા દશમા ગુણસ્થાનથી માઠી  
 યાત્રા તૈરમા ચૌદમા ગુણસ્થાન પર્યંત કેવલી  
 ભગવાન વિષ્ણુ સ્વરભાગમે વર્તતા મહાનિર્ગરા  
 મર્તે કરે છે ૮ તેહને ભવ શરીર આશ્રયે દ્રવ્ય  
 મોક્ષ પદ કહિયે ॥ ૬ ॥ ૧ ॥

અને એવમ્ભૂત નયને મતે સકલ કર્મ  
 ક્ષયકરી લોકને અતે વિરાજમાન સાદિઅન-  
 તમે ભાગે વર્તતા એહવા સિદ્ધ પરમાત્મા તેહને  
 ભાવ મોક્ષ પદ કહિયે ॥ ૭ ॥ ૧ ॥ એના રીતે  
 સાતે નયે કરી તત્વનો સ્વરૂપ જાણવો

હિયે નામાદિ ૪ નિક્ષેપે કરી પદ દ્રવ્યનો  
 સ્વરૂપ ઓલખાને છે એટલે નામજીવ કહતા  
 નૈગમ નયને મતે ગયે કાલે જીવતો હતો  
 આગામી કાલે જીવસે અને વર્તમાન કાલે

पिण जीवे छे एहरी रीते त्रणे काल एरु  
रूप शाश्वतो वर्त्ते तेहने नामजीव कहिये ॥ १ ॥

अने स्थापनाजीव कहता जीव एहवा  
अक्षर लिखीने वापवा, ते सग्रह नयने मते  
असद्भाव स्थापना रूप जीव जाणवो. अने  
माचा नीयाणमा जीव ते सग्रह नयने मते  
सद्भाव स्थापना रूप जीव जाणवो ॥ २ ॥

अने द्रव्यजीव कहता रिजु व्यवहार  
नयने मते एकेरी थकी पचेरी पर्यंत पहिले  
गुणस्थाने अनादपयोगे मिथ्यात्व भावे वर्त्ते  
तेहने द्रव्यजीव कहिये ( अणुवओगो हव )  
ए अनुयोग द्वार सूत्रनो वचन छे ॥ ३ ॥

अने भावजीव कहतां शब्द नयने मते  
चीया गुणस्थान छे मादी, यावत् छठा सातमा



गुणस्थान पर्यंत जीव अजीवनी ओल-  
खाण, स्व परनी वैदचण करी जीव स्वरूपना  
उपयोगमा समकित भावे बर्चे तेहने भाव-  
जीव कहिये ( वनभोगोभाय ) ए अनुयोग  
द्वारनी साख छे ॥४॥ एणी रीते चार निक्षे  
पामे पाचे नये करी जीवनो स्वरूप जाणवो  
हिये नामधकी धर्मास्तिकाय ऐसो नाम  
१ अने स्थापना थका धर्मास्तिकाय ऐसा  
अक्षर लिखवा, ते स्थापना रूप धर्मास्तिकाय  
जाणवो २ अने द्रव्यधकी धर्मास्तिकाय द्रव्य  
असल्यात प्रदेसी ३ अने भावधकी धर्मा-  
स्तिकाय द्रव्य चलण सहाय रूप जाणवो ४  
हिये नामधकी अधर्मास्तिकाय ऐसो  
नाम ५ अने स्थापना थकी अधर्मास्तिकाय

ऐसा अक्षर लिखवा, ते स्थापना रूप अधर्मा-  
स्तिकाय जाणवो २ अने द्रव्य थकी अधर्मा-  
स्तिकाय द्रव्य असगव्यात प्रदेसी ३ अने  
भावथकी अधर्मास्तिकाय द्रव्य स्थिर सहाय  
रूप जाणवो ४

द्विजे नाम थकी आकास्तिकाय एसो  
नाम १ अने स्थापना थकी आकास्तिकाय  
मेसा अक्षर लिखवा, ते स्थापना रूप आका-  
स्तिकाय जाणवो २ अने द्रव्य थकी आका-  
स्तिकाय द्रव्य अनन्न प्रदेसी ३. अने भाव-  
थकी आकास्तिकाय द्रव्य अवगाहना रूप  
जाणवो ४

द्विजे नामथकी कालद्रव्य एसो नाम  
१ अने स्थापना थकी कालद्रव्य एसो अक्षर

લિખવા, તે સ્થાપના રૂપ કાલ જાણવો ૨ અને દ્રવ્ય થકી કાલનો એક સમય લોકમે સદા કાલ શાશ્વતો વર્તે છે ૩ અને ભાવ થકી કાલ દ્રવ્ય નવાં પુરાણો વર્તના રૂપ જાણવો ૪

હિવે ભાવથકી પુદ્ગલાસ્તિકાય એસો નામ ૧ અને સ્થાપના થકી પુદ્ગલાસ્તિકાય એસા અક્ષર લિખવા, તે સ્થાપના રૂપ પુદ્ગલાસ્તિકાય જાણવો ૨ અને દ્રવ્યથકી પુદ્ગલ દ્રવ્યના અનન્તા પરમાણુવા લોકમે સદા કાલ શાશ્વતા વર્તે છે ૩ અને ભાવ થકી પુદ્ગલ દ્રવ્ય ગલ્પણ પૂરણ મિલ્પણ વિગ્વરણ રૂપ જાણવો ૪ ॥ ૬ ॥

एणी रीते जीव अजीव रूप पद् द्रव्य मे चार चार निक्षेपा जाणवा

हिवे नय तरय नो स्वरूप नय रूप  
घार निक्षेपे करी ओलखावे ठे तिहा प्रथम  
जीव अजीव रूप पद द्रव्य नो स्वरूप कहां

हिवे उदय भाव रूप पुण्य में निक्षेपा  
उतारे छे एटले नाम पुण्य कहतां नैगम  
नयने मते गये काले पुण्य एहवो नाम वर्ततो  
हतो अने आवते काले पिण पुण्य एहवो नाम  
वर्त्तस्य अने वर्तमान काले पिण ते नाम  
वर्त्ते छे एहरी रीते नैगम नयने मते त्रणे  
काल एक रूप सादरतो रत्ते, तेहने नाम पुण्य  
कहिये १ अने स्थापना पुण्य कहता पुण्य  
ऐसा अक्षर लिखीने वापरा ते संग्रह नयने  
मते असदभाव स्थापना रूप पुण्य जाणवो;  
अने कर्म सचाना प्रकृति रूप दुळीया जीवनी

સત્તાપે લાગા છે, તે સગ્રહ નયને મને સદ્ભાવ  
 સ્થાપના રૂપ પુણ્ય જાણવો ૨ અને દ્રવ્યપુણ્ય  
 કહતા હૃદય ભાવ ને જોગે વ્યવહાર નયને  
 મતે તે દલીયાનો હૃદય થયો તે ભવ શરીર  
 આશ્રય હૃદય ભાવ રૂપ દ્રવ્ય પુણ્ય જાણવો  
 ॥ ૩ ॥

અને ભાવ પુણ્ય કહતાં રિજુ સૂત્ર નયને  
 મતે મન, વચન, કાયાપે ફરી વ્યવહાર નયને  
 મતે ઊપર થઈ પુણ્ય રૂપ દલીયાનો ભોગ  
 વળો તે ભાવ રૂપ પુણ્ય જાણવો

હિવે પુણ્ય રૂપ કરણીનો કરવો, તે  
 ઊપર નિક્ષેપા લગાવ છે એટલે નામ પુણ્ય  
 કહતાં પુણ્ય એવો નામ તે નૈગમ નયને મને  
 પ્રણેશાલ એક રૂપ પણ વર્તે છે ૧ અને

स्थापना पुण्य कहता पुण्य ऐसा अक्षर  
 लिखीनें थापवा, ते संग्रह नयनें मते असद्-  
 भाव स्थापना रूप पुण्य जाणवो अने  
 कोई जीव पुण्य रूप करणी करे ठे एहरी  
 मूर्ति स्थापवी, ते सद्भाव स्थापना रूप पुण्य  
 जाणवो २ अने द्रव्यपुण्य कहता ऊपर थकी  
 अरुचि भावे अणा उपयोगे व्यवहार नयने  
 मते पुण्य रूप करणीनो करवो, ते सर्वे तद्-  
 वित् शरीर आश्रय द्रव्य पुण्य जाणवो ३  
 अने भाव पुण्य कहता रिजु सूत्र नयने मते  
 मन, उचन, कायाये करी एरु चित्ते व्यवहार  
 नयने मते ऊपर थकी पुण्य रूप करणीनो  
 करवो ते सर्वे भाव पुण्य जाणवो ४

हिये उटय भाव रूप पापमा निक्षेपा

लगा है एटले नाम धरती पाप कहता पाप  
 एमो नाम ते नेगम नयने मते त्रगे काल एक  
 रूप पणे वत्तं छे ? अने स्थापना पाप कहता  
 पाप अक्षर लिखीने स्थापना ते समग्र नयने  
 मते असद् भाव स्थापना पाप जाणवो अते  
 कर्म सत्ताना प्रकृति रूप दलीया, जीवनी  
 सत्ताये लगा है ते समग्र नयने मते सद् भाव  
 स्थापना रूप पाप जाणवो २ अने द्रव्य  
 पाप कहता उदय भावने जोगे व्यवहार नयने  
 मते ते दलीयांतो उदय थयो ते सर्वे भर शरीर  
 आश्रय उदय भाव रूप द्रव्य पाप जाणवो ३  
 अने भाव पाप कहता रिजु सूत्र नयने मते मन,  
 चचन कायाये करी व्यवहार नयने मते ऊपर  
 धरती पाप रूप दलीयांतो भोगवणो ते सर्वे भाव

रूप पाप जाणवो ४

हिवे पाप रूप करणीनो करवो ते ऊपर  
 निक्षेपा लगावे छे एटले नाम पाप कहता पाप  
 ऐसो नाम, ते नैगम नयने मते त्रणे काल  
 एक रूप पणे वर्त्ते छे १ अने स्थापना पाप  
 कहता पाप एहवा अक्षर लिखीने थापवा, ते  
 सग्रह नयने मते असद्भाव स्थापना रूप पाप  
 जाणवो अने कोई जीव पाप रूप करणी  
 करे छे एहवी मूर्ति स्थापवी ते सद्भाव  
 स्थापना रूप पाप जाणवो २ अने  
 द्रव्य पाप कहता ऊपर थकी अरुचिभावे  
 अणाउपयोगे व्यवहार नयने मते पाप रूप  
 करणीनो करवो, ते सर्वे तद्वित्त ( तद्रव्य-  
 तिरिक्त ) शरीर आश्रय द्रव्य पाप जाणवो



३ अने भावपाप कहता रिजु सूत्र नयने मते मन, वचन रूप, कायाये करी एकचित्ते व्यवहार नयने मन उपरथकी पाप रूप करणीनो करयो, ते सर्वे भावपाप जाणयो ४

हिने आश्रव मे निक्षेपा लगावे छे एटळे नामआश्रव कहता आश्रव ऐसो नाम, ते नैगम नयने मते ग्रणे काल एरु रूप पणे वर्त्त छे ? अने स्थापनाआश्रव कहता आश्रव एहवा अक्षर लिखीने स्थापवा, ते सग्रह नयने मते असद्भाव स्थापना रूप आश्रव जाणयो, अने आश्रव रूप मूर्ति स्थापवाने सग्रह नयने मते सद्भाव स्थापना रूप आश्रव जाणवो २ अने द्रव्यआश्रव कहता बेतालीस प्रकार रूप

आश्रय में घडनाले करी व्यवहार नयने मते  
 शुभाशुभ आश्रय रूप दलीयानो ग्रहण करवो  
 ते सर्वे तद्वित् शरीर आश्रय, द्रव्यआश्रय  
 कहिये ३ अने भावआश्रय कहतां रिजु  
 व्यवहार नयने मते मन, वचन, कायाये करी  
 उदयभाउने जोगे ते दलियानो भोगवणो,  
 तेहने उदयभाव रूपभाव आश्रय कहिये ४

हिये संवर मे निक्षेपा उतारे छे एटले  
 नामसंवर कहता जे संवर ऐसो नाम, ते  
 नैगम नयने मते त्रणे काल एक रूप जाणयो  
 ? अने स्थापनासवर कहता जे सवर ऐसा  
 अक्षर लिखीने स्थापना, ते सग्रह नयने मते  
 असद्भाव स्थानना रूप सवर जाणवो अने  
 सवर रूप मूर्ति स्थापवी, ते सग्रह नयने मते

सद्भाव स्थापना रूप सवर जाणवो २.  
 अने द्रव्यसवर कढता जे व्यवहार नयने मते  
 उपरधकी अरुचि भावे लोक देखाडवा रूप  
 पोषापटिकमणा सामायक आदि अनेक प्रकारे  
 सवरनी करणी करवी, ते सर्वे तद्वित् शरी-  
 रआश्रय द्रव्यसवर वृथा रूप जाणवो ३ अने  
 भावसवर कढता जे रिजु सूत्र नयने मते मन,  
 वचन, कायाये करी यथाप्रवृत्ति रूप करण-  
 ना परिणामे पोसा पटिकमणा व्रत पचकराण  
 आदे व्यवहार नयने मते उपरधकी सवर  
 रूप करणानो करयो ४

एटले ए च्यार नयना च्यार निक्षेपा  
 यथाप्रवृत्ति करण रूप सवर जाणवो

बलि नाम धकी सवर कहता जे सवर

पेसा नाम, ते नैगम नयने मते जाणवो १.  
 अने स्थापना थकी सवर कहता जे सवर  
 पेसा अक्षर लिखीने स्थापया, ते समग्र नयने  
 मते असद्भाव स्थापना रूप सवर जाणवो.  
 अने सवर रूप मूर्ति स्थापवी, ते समग्र नयने  
 मते सद्भाव स्थापना रूप सवर जाणवो २.  
 अने द्रव्यसवर कहता जे रिजु सूत्र नयने  
 मते मन, वचन, कायाये करी व्रत पचक्याण  
 रूप उपरथकी व्यवहार नयने मते सवर रूप  
 करणीनो करवो, ते सर्वे तद्वित्त शरीर  
 आश्रय द्रव्य सवर जाणवो ३ अने भाव  
 सवर कहता जे शब्द नयने मते जीव अजीव  
 रूप, स्वसत्ता पर सत्तानी रेहचण करी  
 स्थिरता रूप परिणामे आगळ द्रव्य निसेपा

મયે રિજુ વ્યવહાર નયે મરુર રુપ કરણો  
 કહી, તે કરતાં થકા મટા નિર્જરા પ્રતે કરે  
 તે સર્વે ભાવ સર જાણવો ણી રીને સવર  
 મેં પાચ નય મેં ચાર નિક્ષેપા જાગવા ૪

દિને નિર્જરાપે નિક્ષેપા ઉતારે છે ણટલે  
 નામ થકી નિર્જરા કહતા જે નિર્જરા પેસો  
 નામ, તે નૈગમ નયને મને ત્રણે કાઠ ણુ રુપ  
 પણે જાણવો ૧ અને સ્થાપના થકી નિર્જરા  
 કહતા જે નિર્જરા ણમા અક્ષર લિખવા, તે  
 સગ્રહ નયને મને સ્થાપના રુપ નિર્જરા જાણવી  
 ૨ અને દ્રવ્યનિર્જરા કહતા જે વ્યવહાર નયને  
 મને રિજુ સૂત્રના ઉપયોગ સહિત મિધ્યાત્વ  
 માને અકામ નિર્જરા કમ્પી, તે સર્વે તદ્વિત્  
 શરીર આશ્રય દ્રવ્યનિર્જરા જાણવી - ૩

दलीया संग्रह नयने मते जीवनी सत्ताये रक्षा  
 छे, तेहनो स्थिति पाके व्यवहार नयने मते  
 उदय थयो, ते सर्वे तद्वित् शरीर आश्रय  
 द्रव्यवध जाणवो ३ अने भाव थकी वध  
 कहता जे रिजु सूत्र नयने मते मिथ्यात्व  
 अतृप्त कपाय योग रूप सत्तावन ५७ वध  
 हेतु प्रमुख जीवना परिणाम, एटले तेहनी  
 चिकामे, वली पाछो फर्म रूप दलीयानो  
 वध पाडे माटे रिजु सूत्र नयने मते तेहने  
 भाववध कहिये ४ एणी रीते वधमें चार  
 नयमा चार निक्षेपा जाणवा

हिवे मोक्षनीःकर्म अवस्थामे निपेक्षा  
 उतारे छे एटले नाम थकी मोक्ष कहतां  
 जे मोक्ष ऐसो नाम ? स्थापना थकी

મોક્ષ કહતાં જે મોક્ષ રૂપ મૂર્તિ સ્યાપરી અથવા  
 માક્ષ એસા અક્ષર લિલ્લયા ૨ અને દ્રવ્યમોક્ષ  
 કહતા જે સમભિરુદ્ધ નયને મતે શુદ્ધ શુદ્ધધ્યાન  
 રૂપાતીત પરિણામ રૂપ ક્ષણક શ્રેણાંયે અજ્ઞાન  
 રૂપ રાગ દ્વેષને મોહની કર્મનો કમ્બો ક્ષય  
 વારમે ગુણસ્થાને, અને તત્ત્વ જ્ઞાન પામ્યાં,  
 એહયા કેરલી ભગવાનને મર શરીર આથય  
 દ્રવ્યમોક્ષ પદ કહિયે ૩ અને ભાવમોક્ષ કહતાં  
 જે એવમ્ભૂત નયને મતે અષ્ટ કર્મને ક્ષયે, અષ્ટ  
 ગુણ સમ્પન્ન લોકને અતે વિરાજમાન એહયા  
 સિદ્ધ પરાત્માને ભાવમોક્ષ પદ જાણયો ૪

એની રીતે જીવ અર્જીય રૂપ પદ દ્રવ્ય,  
 નય તત્ત્વમે નય સદુક્ત નિતરા જાણયો

અને પ્રમાણે કહતાં મત્યક્ષ અને પરીક્ષ

ए वे प्रमाणे करीने जेणे नय तत्व, पद  
द्रव्यनो स्वरूप प्रते जाण्यो छे अने एहवी  
रीते जीव अजीव रूप नय तत्व पद द्रव्यनो  
स्वरूप नय निक्षेप प्रमाणे करीने जाण्यो  
त्यारे स्व पर विवेचन करता थाये लाभ  
सदैव एटले स्व पर विवेचन करता कहता  
जीव अजीवनो स्वरूप भिन्न २ प्रकारे  
जाणीने घेहचे

त्यारे शिष्य रुहे—जीव अजीवनो स्व-  
रूप भिन्न २ प्रकारे करी किम जाणे ? त्यारे  
गुरु कोहे—जीव छे ते ज्ञानादि चेतनारूप गुण  
करीने सहित निश्चय नये करीने सत्ताये  
सिद्धसमान सटा काल शाश्वती वर्ते छे अने  
व्यवहार नये करी जीवने पुण्य पाप रूप



शुभाशुभ फलनो भोक्ता जाणरो, अने अजीव  
 कहता पाचद्रव्य + चेतनारहित अजीवरूप  
 जडम्बभाव ( तै ) न जाणे सुखने, न जाणे  
 दुखने त्यारे शिष्य कहे-ए तो सामान्य  
 प्रकारे अर्थ कसो पिंग विशेष रीते स्वरुनी  
 बेहचणरूप जीवनो स्वरूप किम जाणिये ?

त्यारे गुरु कहे-एगोह एटले एगोह  
 कहता हू एक छु, म्हारो कोई नथो ?

सासियो अप्पा एटले सासियो अप्पा  
 कहता म्हारो जीव शाश्वती छै ?

नाण दर्शन सयुक्तो एटले नाण दर्शन  
 सयुक्तो कहता हू घान दर्शने करीने सहित  
 छू ३

---

+ धर्मास्त्रिकाय १ अधर्मास्त्रिकाय २  
 आकाशास्त्रिकाय ३ शुद्धास्त्रिकाय ४ ओरकाळ ५.

सो सविवाहिरा भावा, ते सर्वे सयोग  
लक्षणा एटले सो सविवाहिरा भावा कहता  
जे म्हारा स्वरूप थकी वाद्य वस्तु कहता जे  
अलगी ते सर्वे संयोगे मिलीं छे; अने प्रियोगे  
जाशे, तेहमा म्हारे ज्यो विगाह धाशे ? ४

अने सयोग मूला जीवाण एटले  
सयोग मूला जीवाण कहता ए सयोगी वस्तुने  
विषे जीव मुझाणो एटले पत्ता दुःख परम्परा  
एटछे पत्ता दुःख कहता ते जीव दुःखनी पर-  
म्परा प्रते पामे ५

माटे, तमह सयोग सत्य एटछे तमह  
सयोग सम्बन्ध कहता ए सयोगी वस्तु म्हारा  
स्वरूप थकी भिन्न कहता जुदी छे—ए शरीरादि  
पुन कलत्र परिवार प्रमुख ६.

हु सर्वे विकल्प सु रहित तु म्हारो स्वरूप  
न्यारो छे १९

देहातीतोऽह, एटले देहातीतोऽह कहता  
आ देह रूप जे शरीर तेह यकी हु रहित  
छु २०

अने अज्ञान राग द्वेष रूप जे आश्रव  
ते म्हारो स्वरूप नहीं, हु एण सो न्यारो  
छु २१

अनत ज्ञानमयी, अनत दर्शनमयी,  
अनत चारित्रमयी, अनत वीर्यमयी ए म्हारो  
स्वरूप छे २२

शुद्ध एटले शुद्ध कहताहु कर्म रूप मलमु  
रहित छु २३

शुद्ध एटले शुद्ध कहता हु ज्ञानस्वरूपा  
छु २४

अविनाशी एट्टे अविनाशी कहतां म्हारो  
कोई काले नाशपणो नथी २५

अजरा एट्टे अजरा कहता हू जरा  
सु रहित छ २६

अनादि एट्टे अनादि कहतां म्हारी  
आदि नथ २७

अनत एट्टे अनत कहता म्हारो कोई  
काले अन कहता छेडो पिण नथी २८

अक्षय एट्टे अक्षय कहता म्हारो कोई  
काले क्षय नथी २९

अक्षर एट्टे अक्षर कहता हू कोई  
काले खरू नथी ३०

अचल एट्टे अचल कहता हू काई  
काले स्वरूप सुं चलू नथी ३१

अरुल एटले अरुल कहता म्हारो  
 मरुप केग सू कल्यो जाय नही ३२

अमल एटले अमल कहता हू कर्म रूप  
 मलसू रहित न्यारो छु ३३

अगम एटले अगम कहता म्हारी  
 कोयने गम नही ३४

अनामी एटले अनामी कहता हू नाम  
 सू रहित न्यारो छु ३५

अरुपी एटले अरुपी कहता हू ए  
 विभाव दशाना रूप सु रहित छु ३६

अकर्मी एटले अकर्मी कहता हू कर्म  
 रूप उपायि सु गहा छु ३७

अवधर एटले अवधर कहता हू कर्म

रूप ब्रह्म सु रहित, महारो लेल न्यारो  
 श्लो ३८

अणुदीय एटले अणुदीय कहता हु  
 हृदय भाव सु रहित लु ३९

अयोगी एटले अयोगी कहता हु मन,  
 ह्वचन, कायाना योग सु न्यारो लु ४०

अभोगी एटले अभोगी कहता हु शुभा-  
 उप रूपविभाव दज्ञाना भोग सु रहितलु ४१

अरोगी एटले अरोगी कहता हु कर्म  
 रूप रोग सु न्यारो लु ४२

अभेदी एटले अभेदी कहता हु कोईनो  
 भयो भेदाऊ नही ४३

अवेदी एटले अवेदी कहता हु ज्ञण वेद  
 सु न्यारो लु ४४.

અઝેદો એટલે અઝેગી કહતા હુ કોઈનો  
છેત્રાં છેદાક નદા ૪૫

અસદો એટલે અસેગી કહતા હુ સ્વરુ  
રમણ મે સેદ પામુ નદા ૪૬

અસસ્વાઈ એટલે અસસ્વાઈ કહતા મ્હારે  
કોઈ સસ્વાઈ ભૂત ( સાક્ષીભૂત ) નથી હુ  
મ્હારે પરાક્રમે કરી સહિત હુ વિણ મ્હારા  
અવલા ( અગ્યા ) પરિણમન થકી ઘથાણો  
હુ ૪૭

અને હુ સગલો ( સુલટો ) મળમીસ  
ત્યારે ડુટીશ વિણ મને કોઈ વાધયા છોદયા  
સામર્થયાનુ નથી ૪૮

અલેશી એટલે અલેશી કહતા હુ છ ૬  
લેશયાથી રહિત ન્યારો હુ અને લેશયારુપ ત

पुद्गल छे, अने म्हारो रूप ते ज्ञानानन्द छे ४९

अशरीरी एटले अशरीरी कहता हु  
शरीर रूप जड सु रहित शुद्ध, चिदानन्द,  
पूर्ण ब्रह्म छु ५०

अभाषी एटले अभाषी कहता हु भाषा  
रूप पुद्गल सु रहित पूरण देव छु ए भाषा  
रूप ते पुद्गल छे ५१

अनाहारी एटले अनाहारी कहता हु  
च्यार\* आहार रूप पुद्गलना भोग से  
रहित, अने पर्माय रूप भोगनो विलासी  
छु ५२

अव्याप्य एटले अव्याप्य कहता हु

---

\*असण १ पाण २ खादिम् ३ स्वादिम् ४.



वाधापिटा रूप दुःख सु रहित-अनंत सुख  
विलासी छु ५३

अनअवगाही एटले अनअवगाही कहता  
म्हारी स्वरूप कोई द्रव्य अवगाहि सके  
नहीं ५४

अगुरुलघु एटले अगुरु कहता मोटे  
नहीं अने अलवु कहता छोटी पण नया  
बली भारे नहीं, हलबो नहीं ५५

अपरिणामी एटले अपरिणामी कहता  
हुं मन रूप परिणाम सु रहित छु ५६.

अनेन्दी एटले अनेन्दी कहता हु इन्द्र  
रूप विकार सु रहित-न्यारी, इच्छायोग  
छु ५७

अमाणी एटले अमाणी कहता हु द

रण रूप पुद्गल सु रहित म्हारो खेल  
यारो ठे ५८

अयोनी एटले अयोनी कहता हु चो-  
तसी लारु जीयायोनी रूप परिभ्रमणपणा  
सु रहित, निश्चय देव लु ५९

असंसारी एटले असंसारी कहता हु  
चार गति रूप ससार सु रहित; पूरण आत्माराम  
लु ६०

अमर. एटले अमर कहता हु जन्म,  
जरा, मरण रूप दुःख सु रहित लु ६१

अपर एटले अपर कहता हु सर्व  
परम्परा सु रहित, म्हारो खेल न्यारो ठे ६२

अन्यापी एटले अन्यापी कहता ए  
विभाय रूप जडपणा सु रहित, हु म्हारा

स्वरूप में सदाकाल व्यापी रही छु ६३

अनास्ति एतन्ने अनास्ति कहतां म्हाएते,  
कोई काले नास्तिपणो नयीं हु म्हारा स्त,  
द्रव्यादिके कराने सदाकाल अस्तिपणेत्र  
वर्तुं छु ६४

अरूप एतले अरूप कहतां हु कोइने  
कपायो कपू नहीं एम अनतवीर्य रूप गक्तिनो  
घणीं छु ६५

अविरोध एतले अविरोध कहतां हु कर्म  
रूप शत्रुनो रोध्यो रुधाऊ नहीं, सदा काल  
निर्लेप कर्म रूप मल सु रहित न्यारो, हु  
म्हारे परिणामिकु भावे रह्यो वर्तुं छु ६६

अनाश्रव एतले अनाश्रव कहता हु  
शुभाशुभ विभाव दशा रूप आश्रव सु रहित

जदा काल न्यारो वर्तुं तु जेम डरुने संयोगे  
फटिकने कलक लागे पिण मूल स्वभावे  
गेतातो स्फटिक शुद्ध निर्मलो ठे, तेम तु  
हारे स्वभावे निर्लेप रहो वर्तुं तु ६७

अलख एटले अलख कहता म्हारो  
स्वल्प छद्मस्तने लग्या मे न आवे ६८.

अशोक एटले अशोक कहता तु जन्म,  
मरा, मरण भय रूप शोक सताप तु रहित  
सदा काल निरोगी, अमर रूप वर्तुं तु ६९

अलोक एटले अलोक कहता तु लोकिक  
मार्ग तु रहित, म्हारो खेळ न्यारो वर्ते ठे ७०

लोकालोकज्ञायक एटले लोकालोकनायक  
कहता तु ज्ञाने करीने लोकालोकनां स्वरूप  
एक समयमे जाणवा सामर्थवान् तु ७१.

शुद्ध एटले निर्मल, कर्मरूप मल्ल  
 रहित छु ७२ विदानद एटले चिद् कहनां  
 ज्ञान अने नद कहता आनद पारित ह  
 तेणे करीने हु सहित वर्तु छु एहरो म्हासो  
 स्वरूप सदा काल शाश्वतो छे. ७३.

एहवी रीते, एम वेहचण करता थाये लाभ  
 सदैव एटले—थाये लाभ सदैव कहता एहवी  
 रीते अतरग भासन रूप वेहचण करता थका  
 ते जीवने सदैव कहता सदा काल निरतरणे  
 लाभ प्रते नीपजे एटले एहवी रीते सदा  
 काल लाभ प्रते केम नीपजे ? तोके निश्चने  
 व्यवहारे विचरे जे मुनिराय एटले निश्चने  
 व्यवहारे कहता जीव अजीव रूप पट द्रव्य  
 तत्वनो स्वरूप निश्चय व्यवहार नये

जाणवणा रूप अतरंग प्रतीत करवी, ते थकी  
लाभ प्रते नीपजे

त्यारे शिष्य कहे—निश्चय व्यवहार नये  
जीव अजीव रूप पद द्रव्य नय तत्त्वनो स्वरूप  
विम जाणिये ? त्यारे गुरु कहे—निश्चय  
नय करी सर्व जीव सत्ताये एक रूप सरीखा  
सिद्धसमान शाश्वता ठे, अने व्यवहार नये  
करी जीवनी अनेक भाति देवता, नारकी,  
निर्यंच, मनुष्य रूप जाणवी अने कोई  
जीव शुभ परिणामे करी पुण्य रूप आश्र-  
वना दलीया बाधे तेहने अजीव कहिये  
२ ते निश्चय नये करी छोडवा योग्य अने  
व्यवहार नये करी आदरवा योग्य

बली कोई जीव अशुभ परिणामे करी

પાપ આશ્રવના દલીયા વાંધે તેહને અજીવ  
કહિયે તે નિશ્ચય નયે કરી છાડવા યોગ્ય  
અને વ્યવહાર નયે કરી છાડવા યોગ્ય

હિયે સવરનો સ્વરૂપ કહે છે ણ્ટલે  
વ્યવહાર નયે કરી સવરનો મ્ધરૂપ કહતા,  
નિવૃત્તિ મવૃત્તિ મ્પ ચારિત્ર જાણવો. અને,  
નિશ્ચય નયે કરી સવર કહતાં જે પોતાના  
સ્વરૂપમે રમણ કરવો

હિવ નિર્જરાનો સ્વરૂપ કહે છે ણ્ટલે  
વ્યવહાર નયે કરી નિર્જરાના વાર  
ભેદ જાણવા અને નિશ્ચય નયે નિર્જરાનો  
સ્વરૂપ કહતા સર્વ પ્રકારે ઇચ્છાનો રોધ કરિ  
પોતાના સ્વરૂપમે સમતા ભાવ વર્તેવો.

द्विजे मोक्षनीः कर्मावस्थानां स्वरूप कहे  
 छे एटले व्यवहार नये करी मोक्ष तेरमे  
 चवदवे गुणस्थानं केशरीनं कहिये अने  
 निश्चय नये मोक्षपद कहता जे सकल कर्म  
 क्षयकरी लोकने अते प्रिराजमान एहया सिद्ध  
 परमात्माने जाणवो एणी रीते नवतत्त्वनो  
 स्वरूप निश्चय व्यवहार करी वागवो

द्विज पद द्रव्यनो स्वरूप निश्चय व्यव-  
 हार नय रूप ओल्लखावे छे तिहा प्रथम  
 जीवनो स्वरूप आगल कछो ते प्रमाणे  
 जाणवो १ द्विजे धर्माश्रित्याय २ अश्रमास्ति-  
 कायनो स्वरूप कहे छे एटले निश्चय नयथकी  
 धर्म अर्धर्म लोकरव्यापी खर असख्यात प्रदेश  
 रूप शाश्वतो छे; अने व्यवहार नयकरी देश



પ્રદેશ અને અગુરુ લઘુ જાણવાં ૩ દિવે  
 આકાસ્તિકાયનો સ્વરૂપ કહે છે. ઇટલે નિશ્ચ  
 યથાકી આકાસ્તિકાયનો સ્વયં લોકાલોક,  
 વ્યાપી અનન્ત પ્રદેશી શાશ્વતા છે, અને વ્યવ  
 હાર નય કરી દેશ પ્રદેશ અને અગુરુલઘુ  
 જાણવા ૪ દિવે કાલનો સ્વરૂપ કહે છે  
 ઇટલે નિશ્ચય થતી કાલનો એક સમય  
 લોકમે સદાકાલ શાશ્વતો વર્તે છે અને વ્યવ-  
 હાર નય કરી કાલ ઉત્પાત, વ્યય રૂપ પલ-  
 ટણ સ્વભાવે જાણવા ૫

દિવે પુદ્ગલનો સ્વરૂપ કહે છે ઇટલે  
 નિશ્ચય નયે કરી પુદ્ગલના અનન્તા પરમાણુ  
 લોક મેં મદાકાઠ શાશ્વતા વર્તે છે અને  
 વ્યવહાર નયે કરી પુદ્ગલના સ્વયં સર્વે

अशाश्वता जाणना ६

एणी रीते निश्चय व्यवहारथकी पटद्रव्य  
 नत्र तत्व नो स्वरूप जाणनो ए परमार्थ  
 अने एहवी रीते निश्चय व्यवहार रूप जाण  
 पणे करी साध्यरूप निश्चय दृष्टि अन्तर ने  
 विषे राखी; अने निवृत्ति प्रवृत्ति आदि बाह्य  
 व्यवहार रूप क्रिया करता थका अने विचरे  
 जे मुनिराज, एटले विचरे कहता रीते स्याद्  
 वाद् रूप जाणपणे करी भव्य मार्गाने हेत  
 उपदेश करता थका विचरे, जे कहता ते  
 मुनिराज अने वली ते मुनि केहया छे ?  
 भवसागरना तारण निर्भय तेहि जहाज एटले  
 भवसागर कहता ससार रूप सागर कहता  
 जे समुद्र तेहने विषे भमता भमता अज्ञता

કાલ્ચક્ર વહી ગયા પિણ હજી જીવ ધાઠા  
 ધતે ન પામ્યા, એહવો અપાગાર જે સમુદ્ર  
 તેહને વિપથી તારવાને એ મુનિ કેહવા છે ?  
 નિર્ભય જહાજ એટલે નિર્ભય જહાજ કહતા  
 એહવા મુર્નાની સેવા ભક્તિ રૂપ આસના  
 વાસના જે જીવ કરે છે, તે જીવ સસાર સમુદ્ર  
 મે શ્રમતા, નિર્ભય કહતાં ભવ શ્રમણ રૂપ ભય  
 ટાલવાને નિર્ભય જહાજ ધતે પામ્યો એટલે  
 જહાજ હોય તો પોતે તરે અને જહાજને આશ્રય  
 તેહને પિણ તારે માટે એહવા જહાજરૂપ મુનિ-  
 રાજ સસાર રૂપ સમુદ્ર પોતે તરે, અને ભવ્ય  
 પ્રાણીને પિણ તારે અને ઘલી એ મુનિ  
 કેહવા છે ? ॥ ૪૬ ॥

हालः—

वस्तु तत्त्वै रम्या ते निग्रथ । तत्त्व  
अभ्यास तिहां साधु पथ ॥ तिणै  
गीतार्थ चरणे रहीजे । शुद्ध सि-  
द्धांत रस तो लहोजे ॥ ४७ ॥

अर्थः—वस्तु तत्त्व रम्या ते निग्रथ  
एटले वस्तु तत्त्व कहता पोताना आत्मानो  
वस्तु धर्म सत्तागतने विपे अनन्तो रघो छे,  
ते धर्मने ओलखी, प्रतीत करी, अने रम्या  
कहता तेदना ध्यानने विपे प्रवर्त्या अने प्रली  
ए मुनि केदवा छे ? तो के निग्रथ एटले  
निग्रथ कहता, चौदह अभ्यतर, नय विध  
प्रायनी गयो तजे मुनिराज एटले चौदह

अभ्यन्तर कहता त्रण वेद, अने हासादिक  
 पट, एक मिथ्या च ए दश, अने द्रोणदिक  
 चार कषाय, ए चौदह प्रकारे अभ्यन्तर,  
 अने धन, गन्ध, क्षेत्र, वयु, रूप, मोहन,  
 दृष्य, चक्षुष्य, कुशुभ ए नव प्रकार बाह्य  
 परिग्रहना अने आगले चौदह प्रकारे कथो  
 ने अभ्यन्तर परिग्रह जाणना एणी रीति  
 बाय अभ्यन्तर यदने त्रयोश प्रकारे परिग्रह  
 रूप गर्ताने भरू कहता ते तेहने साधु मुनि-  
 राज कहिय अने वली साधु कोने कहिये ?  
 ना के, तत्व अभ्यासे तिहा साधु पथ एटले  
 तन्त्र कहता पोताना आत्मतन्त्रने निपजावना,  
 अने अभ्यासे कहता तेहना अभ्यासने विषे  
 सत्काल निरतर पणे जेहनो उपयोग प्रते

वर्त्ते तिहा साधुपथ जाणवा तेणे गीतार्थ  
 चरणे रहीजे एटले तेणे कहता ते कारण  
 माटे गीतार्थ मुनि के चरणे रहिजे अन एहवा  
 गीतार्थ मुनिना चरण कमण सेवा थकी इयू  
 नापजे ? तो क शुद्ध सिद्धात रस ता लहिजे  
 एटले शुद्ध कहता निर्मल यथार्थ नि सदेह  
 पणे सिद्धान्त कहता एहवा आगम सखा या  
 ज्ञान रस प्रते चाखीजे अने वली ए मुनि  
 केहवा ते ? ॥ ४७ ॥

श्रुत अभ्यासी चोमासी वासी  
 लीवडी ठाम । शासनरागी सौ-  
 भागी श्रावकना बहु धाम ॥ खर-  
 तर गच्छ पाठक श्री दीपचद सुप-

साय । देवचन्द्र निज हर्षे गायो  
आत्मराय ॥ ४८ ॥

अर्थ — एटले श्रुतअभ्यासी कहना श्रुत  
ज्ञानने अभ्यासे करीने यथार्थ स्वसत्ता,  
परसत्ताना भासन रूप उपदेश करता, अने  
चौमासी वासी लीवडी ठाम एटले लीवडी  
ग्रामने विषे चौमासो प्रते बसीने ए ग्रथनी  
रचना प्रते करी एटले लीवडी ग्राम केहवो  
छे ? लोक, शासनरागी सोभागी थावकना  
बहु धाम एटले शासनरागी कहता जिन-  
शासन ना रागी, जिनशासनना उद्योत ना  
करणहार, जिनशासननी उच्चति कहता महि  
माना वधारणहार, एहवा सोभागी सिरदार,

यथार्थ भासन रूप आत्मउपयोगी व्यवहार  
क्रिया रूप आचारना प्रतिपालक, जिनभासन  
दीपायक, देव गुरु भक्तिकारक, एहवा  
श्रावक पुण्य प्रभावक, ज्ञानचर्चारक  
एहवा श्रावकना बहु कहता घणा, अने वाम  
कहता वसवाना घर प्रते जाणवा श्री सरतर-  
गच्छ पाठक श्रीदीपचद सुपसाय एटले  
ग्वरतर गच्छ मध्ये उपाध्याय श्रीदीपचद  
गुरुने पसाय कहता प्रसादे करीने, देवचद  
निज ह्ये गायो आत्मराय एटले तेहनो शिष्य  
देवचन्द्र मुनीये, निज कहता पोताने हर्षे  
करीने, गायो कहता सस्तव्यां, अने आत्मराय  
कहता आत्मराजानो यथार्थ पणे आत्मिक  
स्वरूप प्रते वखाण्यो ॥ ४८ ॥



श्लोक —

आत्म गुण रमण करवा अभ्यासे ।  
शुद्ध सत्तारसीने उल्लासे । देवचद्रे  
रचो अध्यात्म-गीता । आत्म-रमणी  
मुणी सु प्रतीता ॥ ४९ ॥

अर्थ — आत्मगुण रमण करवा अभ्यास  
एटले आत्मगुण कहता आत्माना ज्ञानादि  
अनंत गुणने विषे भव्य जावने रमण करवा  
अभ्यासे, एटले तेदने विषे रमण करवा रूप  
अभ्यासने अर्थे, अने शुद्ध सत्तारसीने उल्लासे  
एटले शुद्ध कहता निर्मल अने सत्तारसी कहता  
आत्मसत्ताना रसिया, एहवा साधु मुनिराज  
तेदने उल्लासे देवचद्रे रचो आत्मगीता एटले

देवचंद्र गणी गीतार्थ मुनीये आत्मगीता कहता  
 आत्मगीत रूप शिज्ञाय प्रते, रचि कइता रचना  
 प्रते करी ते रचना कहने अर्थे करी ? तोकै,  
 आत्मरमणी मुनि सु प्रतीता एटले आत्मरमणी  
 कइता जेणे पोताना आत्मस्वरूपने त्रिपे रमण  
 प्रते करघो छे, एहया मुणी कइता जे मुनि  
 अने मुकइता भली तरह, प्रतीता कहता तेहने  
 स्वरूपनी परतीत करवाने गाम्ते

श्री मारवाड मज्ये श्री पार्थी नगरे  
 श्राविना बाई लाइने सीखवाने अर्थे हेतु उप-  
 देशने माटे सवत् १८८० ना अपाढ वटी २  
 गुरगारे ए ग्रथनी गालागवोय रूप रचना प्रते  
 करी ॥ ८९ ॥

सवेमामा जे सगदाग । तेहना गुण कइता







